

मिरा भाईदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, तिसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह

महासभा दि. १९/०३/२००८

आज बुधवार दि. १९/०३/२००८ रोजी मिरा भाईदर महानगरपालिकेची मा. महासभा सकाळी ११.०० वाजता सभा सुचना क्र. ०८ दि. ०५/०३/२००८ रोजीच्या विषयपत्रिकेवर विचार विनिमय करणेकरिता महापालिका सभागृह, ३ रा मजला, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे मा. महापौर यांच्या अध्यक्षतेखाली भरली असता खालीलप्रमाणे सदस्य हजर होते.

उपस्थित सदस्य

१)	नरेंद्र मेहता	महापौर
२)	मेन्डोन्सा स्टीवन जॉन	उपमहापौर
३)	रॉड्रीक्स मॉरस जोसेफ	सभापती, स्थायी समिती
४)	पाटील जयंत महादेव	सभागृह नेता
५)	वैती चंद्रकांत सिताराम	विरोधी पक्ष नेता
६)	दिव्या अशोक तिवारी	सदस्या
७)	म्हात्रे मिलन वसंत	गटनेता
८)	शानू जो. गोहिल	सदस्या
९)	पाटील उमाताई शाम	सदस्या
१०)	वैती नर्मदा यशवंत	सदस्या
११)	सिंह मदन उदितनारायण	सदस्य
१२)	शेष्टी गणेश गोपाळ	सदस्य
१३)	जाधव मोहन महादेव	सदस्य
१४)	नलावडे दिनेश दगडू	सदस्य
१५)	वेतोसकर राजेश शंकर	सदस्य
१६)	पाटील सुनिता कैलास	सदस्या
१७)	पाटील प्रविण मोरेश्वर	सदस्य
१८)	पाटील प्रभात प्रकाश	सदस्या
१९)	पुरोहित मधुसुदन मनोहरलाल	गटनेता
२०)	पाटील धनेश परशुराम	गटनेता
२१)	म्हात्रे कल्पना महेश	सदस्या
२२)	पाटील शरद केशव	सदस्य
२३)	अग्रवाल ओमप्रकाश गंगाधर (गाडोदिया)	गटनेता
२४)	पाटील ध्रुवकिशोर मन्साराम	सदस्य
२५)	पाटील मिलन गोविंदराव	सदस्य
२६)	व्यास सुधा वासुदेव	सदस्या
२७)	शेख आसिफ गुलाब	सदस्य
२८)	म्हात्रे नयना गजानन	सदस्या
२९)	पाटील अनंत रामचंद्र	सदस्य
३०)	गोविंद हेलन जॉर्जी	सदस्या
३१)	बाविघर सिसिलीया विजय	सदस्या
३२)	परेरा टेरी पॉल	सदस्य
३३)	कुरेशी याकुब ईस्माईल	सदस्य
३४)	परेरा कॅटलीन ऍन्थोनी	सदस्या
३५)	डॉ. राजेंद्र भवरलाल जैन	सदस्य
३६)	शर्मा भगवती	गटनेता
३७)	पाटील वंदना मंगेश	सदस्या
३८)	भोईर शशिकांत जगन्नाथ	सदस्य
३९)	भोईर सुनिता शशिकांत	सदस्या
४०)	पाटील प्रेमनाथ गजानन	सदस्य
४१)	पाटील प्रफुल्ल काशीनाथ	सदस्य

४२)	म्हात्रे तुलसीदास दत्तात्रेय	सदस्य
४३)	वर्षा भानुशाली	सदस्या
४४)	सिंग श्रीप्रकाश जिलेदार	सदस्य
४५)	पांडे स्नेहा शैलेश	सदस्या
४६)	शेख मुसरतबानु इब्राहिम	सदस्या
४७)	जंगम लक्ष्मण गणपत	सदस्य
४८)	सपार उमा विश्वनाथ	सदस्या
४९)	इनामदार जुबेर अब्दुल्ला	सदस्य
५०)	पुजारी कांचन शेखर	सदस्य
५१)	मुंज वासुदेव भास्कर	सदस्य
५२)	सय्यद नुरजहाँ नझर हुसैन	सदस्या
५३)	शेख नुर मोहम्मद अहेमद	सदस्य
५४)	खान शफीक अहेमद सादत	गटनेता
५५)	भाटकर प्रेरणा प्रमोद	सदस्या
५६)	डिसा मर्लिन मर्विन	सदस्या
५७)	वैती विजया हेमचंद्र	सदस्य
५८)	पालांडे प्रशांत भगवंतराव	सदस्य
५९)	ठाकूर कल्पना हरिहर	सदस्या
६०)	म्हात्रे चंद्रकांत खंडोजी	सदस्य
६१)	मोदी चंद्रकांत भिकालाल	सदस्य
६२)	भट दिप्ती शेखर	सदस्या
६३)	दुबे रामनारायण सदानंद	सदस्य
६४)	सावंत अनिल दिवाकर	सदस्य
६५)	भोईर राजू यशवंत	सदस्य
६६)	चक्रे वंदना रामदास	सदस्या
६७)	शेख सलिम दाउद	सदस्य
६८)	हरिश्चंद्र जगन्नाथ म्हात्रे	सदस्य
६९)	माळी हेमा रविंद्र	सदस्या
७०)	हसनळे जोत्सना जालींदर उर्फ शिंदे पूजा प्रताप	सदस्या
७१)	यादव मिरादेवी रामलाल	सदस्या
७२)	गावंड मंदाकिनी आत्माराम	सदस्या
७३)	म्हात्रे मोहन गोपाळ	सदस्य
७४)	अनिता जयवंत पाटील	सदस्या

गौरहजर सदस्य - निरंक

०१)	म्हात्रे राजेश हरिश्चंद्र	सदस्य
०२)	डिमेलो बर्नड आल्बर्ट	सदस्य
०३)	सावळे निर्मला बाबुराव उर्फ कांबळे निर्मला विष्णू	सदस्या
०४)	ठाकुर प्रकाश पांडुरंग	सदस्य

रजेचा अर्ज - निरंक

०१)	फॅरो ग्रिटा स्टीफन	सदस्या
-----	--------------------	--------

(वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने सभेला सुरुवात करण्यांत आली.)

नगरसचिव :-

या सुचनेद्वारे आपणांस कळविण्यांत येते की, मिरा भाईंदर महानगरपालिकेची मा. महासभा बुधवार दि. १९/०३/२००८ रोजी सकाळी ११.०० वाजता मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय, तिसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महासभा सुचना क्र. ०८, दि. ०५/०३/२००८ रोजी सोबतच्या विषयपत्रिकेवरील प्रकरणांवर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित करण्यांत येत आहे. तरी सदर सभेस उपस्थित रहावे, हि विनंती. २००७-०८ व २००८-०९ चे सुधारित अंदाजपत्रक महापौरांना स्थायी समितीचे सभापती मॉरस रॉड्रीक्स हे सादर करित आहेत. मी सभापतींना विनंती करतोय की त्यांनी डायसवर

येवून अंदाजपत्रक सादर करायचे आहे. मा. सभापती महापौरांना बजेट, अंदाजपत्रक सादर करत आहेत. सभापतींनी महापौरांना बजेट सादर केलेले आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करायचे आहे. तसेच, परिवहन सेवेचे अंदाजपत्रक परिवहन सभापती व मॉरस रॉड्रीक्स साहेब स्थायी समितीचे सभापती हे दोघेही संयुक्तिकपणे महापौरांना बजेट सादर करत आहेत. परिवहन समितीचे सभापती बजेटवर आपले निवेदन देत आहेत.

शांताराम ठाकूर (मा. परिवहन समिती, सभापती) :-

सन्मा. महापौर साो., मा. उपमहापौर साो., मा. आयुक्त साो., मा. सभागृह नेते, मा. विरोधी पक्षनेते साो., मा. स्थायी समिती अध्यक्ष साो., मा. नगरसचिव साो., मा. परिवहन व्यवस्थापक साो., तसेच सर्व पक्षिय मा. नगरसेवक, मा. नगरसेविका, अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग, मुंबई प्रांतिक महानगरपालिका १९४९ चे ९७(क) अन्वये मा. परिवहन व्यवस्थापक यांनी सादर केलेला तृतीय अंदाजपत्रकात आवश्यक त्या दुरुस्त्या करून मुंबई प्रांतिक महानगरपालिका व १९४९ चे कलम ९८(३) नुसार आपल्याकडे मंजूरीसाठी सादर करण्यांत येत आहे. सध्या परिवहन उपक्रमामध्ये ४५ बसेस खाजगी करण्याच्या माध्यमातून कार्यरत असून १७ विविध मार्गावर या बसेस धावत आहेत. एप्रिल १५ तारखेपर्यंत आणखीन ५ बसेस परिवहन उपक्रमामध्ये सामील होणार आहेत. त्यांची एकूण संख्या ४५+५=५० अशी होणार आहे. सध्याची बससेवा ही मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये चालवण्यात येत आहे. साधारणतः ५० हजार प्रवासी दर दिवशी सदर सेवेचा लाभ घेत आहेत. परिवहन उपक्रम दि. १५/०९/०५ रोजी सुरु झाला असून सन २००५-०६ या वर्षामध्ये प्रवाशांची संख्या ३९ लाख ४८ हजार १७६. सन २००६-०७या वर्षामध्ये प्रवाशांची संख्या १ कोटी ४३ लाख २४ हजार ३१५ तसेच, २००७-०८ या वर्षामध्ये प्रवाशांची संख्या १ कोटी ५३ लाख २७४ अशी आहे. ही आकडेवारी पाहता परिवहन उपक्रमामध्ये प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. सध्या एस.एस.सी. बोर्डाच्या परिक्षा चालू असल्याने उत्तन, डोंगरी, चौक, घोडबंदर येथील विद्यार्थ्यांकरिता खास बसेस परिक्षा केंद्रावर ठेवण्यात आलेल्या आहे. तसेच २०० कामगारांना परिवहन सेवेतून दररोज रोजगार मिळत आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा "ना नफा, ना तोटा" या तत्वावर चालवण्याचा सुरुवातीपासूनचा मानस आहे. आणि या अनुषंगाने प्रशासन व परिवहन समिती कटाक्षाने प्रयत्न करित आहे. तसेच इतर मार्गाने कसे उत्पन्न मिळविता येईल. यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. मा. परिवहन समिती सदस्य, परिवहन व्यवस्थापक व अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात असलेली तुट भरून काढण्याचा प्रयत्न चालू आहे. परिवहन सेवेत सन २००५-०६ या वर्षामध्ये प्रति कि.मी. मागे रु. ३.१८ पै. अशी तुट होती. सन २००६-०७ या वर्षामध्ये प्रति कि.मी. मागे रु. ३.२६पै. अशाप्रकारे तुट होती आणि आता सन २००७-०८ या वर्षामध्ये प्रति कि.मी. रु. १.९९ पै. याप्रमाणे येणारे तुट भरून काढण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यापूर्वी ३रु.२६पै. होती व आपण १रु.९९ पै. आणलेले आहे. निश्चितच आपल्याकडून त्याची प्रशंसा होईल ही विनंती आहे. भाईंदर ते ठाणा, भाईंदर ते बोरिवली या मार्गाची परवानगी आजपर्यंत प्राप्त झालेली नाही. या कामी आम्ही प्रयत्नशील असून लवकर ही परवानगी शासनाकडून प्राप्त होणार आहे. मी याच्या पलिकडे जाउन सांगेन आजच्याच लोकमतमध्ये, ठाणे पुरवणीमध्ये मा. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की, मिरारोड ते ठाणेही परवानगी देण्यात आलेली आहे असे प्राधिकरणाला त्यांनी सुचवलेले आहे हे मी आता आपल्याला आर्वजून सांगतोय यामुळे परिवहन सेवेची बरीच तुट भरून निघणार आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या खाजगी करणातून चालत येणाऱ्या परिवहन सेवेचे उत्पन्न धाव मार्गाचे कि.मी. विचारात घेता, ठेकेदारांना द्यावयाच्या रक्कमे इतकेच सर्वसाधारण उत्पन्न परंतु परिवहन सेवेच्या असलेले इतकेच इतर ठेक्याच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आलेले वाहक, आणि निरीक्षक अशा कर्मचाऱ्यांच्या पगार परिवहन सेवेला वर्षाकरिता साधारणपणे अंदाजे रु. १ कोटी २५ लाख इतका होतो. मिरा भाईंदर परिवहन उपक्रमाकडून महानगरपालिका शहरातील प्रवाशांची उत्तम सेवा करत आहे. महानगरपालिकेकडून वृक्ष विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग यांना आवश्यकतेप्रमाणे तरतुद करत असते. परिवहन सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने परिवहन समितीने ठेवलेले रु. २ कोटी ५० लाखाची तरतुद सभागृहाने मान्य करावी ही नम्र विनंती आहे. या अर्थसंकल्पात खर्च बाजूकरील भू-संपादन, आगार बांधकाम इत्यादीकरिता रु. ४० लाखाची तरतुद ठेवण्यात आलेली आहे. मिरारोड स्टेशन येथील आरक्षण क्र. १८४ मधील जागा परिवहन उपक्रमाला उपलब्ध झाल्यास मिरारोडमधील प्रवाशांना परिवहन बस पकडण्यासाठी स्टेशनपासून दूरवर यावे लागते आणि ते प्रवाशी ज्यावेळेला ट्रेनमधून उतरतात त्याठिकाणी रिक्षावाले तिथे पोहचलेले असतात म्हणून ते प्रवासी रिक्षात बसून जातात आणि आपल्या बसकडे ५ मिनिटे यायला लागतात म्हणून तो आपल्याला तो तोटा होतो आणि माझी नम्र विनंती आहे की, आरक्षित जागा आम्हांला परिवहनसाठी आपल्या स्टॅण्डसाठी बस उभे करण्यासाठी द्यावे ही नम्र विनंती. ही जागा प्राप्त झाल्याने हे टाळता येईल. पर्यायी परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नात वाढ होवू शकते. माझे सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, परिवहन सेवेचे पालनकर्ते आपणच आहात. या कारणाने सन २००८-०९ या अर्थ संकल्पात मा. परिवहन समितीने ठेवलेले २ कोटी ५० लाख रुपयाची तरतुद सभागृहाने मान्य करून माझे मनोगत मी येथे संपवणार आहे. तत्पूर्वी मी सर्व बांधवाना, भगिनींना ईद मिलाप, गुड फ्रायडे, होळी व ईस्टर या सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा देवून माझे मनोगत मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र।

नगरसचिव :-

मा. स्थायी समिती सभापती हे आपले निवेदन देत आहेत.

मॉरस रॉड्डीक्स (मा. स्थायी समिती सभापती) :-

मिरा भाईंदर महानगरपालिका सन २००७-०८ सुधारित व सन २००८-०९ चे मूळ बजेट महासभेत सादर करताना मी सभापती स्थायी समिती निवेदन करतो की, मा. महापौर, मा. उपमहापौर सन्मा. सभागृहनेते मा. विरोधी पक्षनेते मा. आयुक्त मा. उपायुक्त सन्मा. नगरसेविका, नगरसेवक अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच गॅलेरीत उपस्थित असलेले सर्व नागरिक व पत्रकार बी.पी.एम.सी. अॅक्ट १९४९ चे कलम ९६ नुसार मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सन २००७-०८ चे सुधारित जे सन २००८-०९ मूळ रु. ५ कोटी ९० लक्षाचे शिल्लकी बजेट आपण समोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. मा. आयुक्त व मा. सभापती परिवहन सेवा यांनी सादर केलेल्या बजेटवर सन्मा. स्थायी समिती सदस्यांनी अभ्यासपूर्वक बाब निहाय विचार करून आवश्यक खर्चावर नियंत्रण ठेवून कुठल्याही प्रकारची दरवाढ न करता उत्पन्न वाढीचे मार्ग सुचविले आहे बजेट अ.ब.क वृक्षाप्राधिकरण यामध्ये काही आवश्यक त्या सुधारणा करून दुरुस्त्या सुचवून स्विकारलेल्या आहेत ते मंजूरीसाठी आपल्याकडे सादर करत आहेत. बजेटमध्ये जे प्रकल्प योजना हाती घेणार आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन तत्पर असेल अशी अपेक्षा करतो. मा. स्थायी समितीचे नमुद केलेल्या बजेटमधील तरतुदी पाहता. कुठल्याही प्रकारची नागरिकांमध्ये दरवाढ केलेली नाही याचा विचार होवून सन २००७-०८ चे सुधारित व २००८-०९ चे मूळ बजेटला सर्वानुमते मंजूरी मिळावी ही विनंती. बजेट तयार करताना मा. आयुक्त सन्मा. स्थायी समिती सदस्य, मा. उपायुक्त अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच लेखा खात्याचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांच्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद।

मिलन म्हात्रे :-

मा. महापौर साहेबांच्या परवानगीने परिवहन समितीच्या सन्मा. सभापतींनी जी परिवहन सेवेची मागणी किंवा परिस्थिती सभागृहात मांडली. सुरुवातीला ही परिवहन सेवा सुरु झाली त्यावेळेला सुद्धा मी नगरसेवक होतो. स्थायी समितीमध्ये सुद्धा सदस्य होतो. तत्कालिन आयुक्त आर.डी.शिंदे साहेब यांनी ही परिवहन सेवा सुरु होण्याच्या अगोदर आम्हा सर्व नगरसेवकांना फार चांगली चांगली स्वप्न दाखविली की आपली सेवा सुरु झाली तर तात्काळ ठाण्याच्या पलिकडेसुद्धा आपल्याला बस नेता येईल. मुंबईच्या इंटिरीअर भागामध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा सुरु होईल. तसेच शहरातील सर्वत्र विभागामध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेची बस सेवा धावेल. आणि या इकडच्या नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध होतील. आज परिवहन सेवा सुरु झाली. सत्ताधारी त्यावेळचे आत्ताचे विरोधक या सगळ्यांचे सदस्य परिवहन समितीमध्ये होते. कायद्यात सगळ्या तरतुदी आहेत. परिवहन सेवा २००५ ला सुरु झाली. परंतु आज परिवहन सेवेचे महापालिकेचे क्रिडांगण वगैरे इ. भागामध्ये अतिक्रमण चालले आहे. आज बगीच्याच्या ठिकाणी, मार्केटच्या ठिकाणी परिवहनच्या वतीने मातीचा भराव करून जबरदस्ती तिथे अतिक्रमण करून पार्कींगची व्यवस्था केलेली आहे. आपल्याकडे इनफ्रास्ट्रक्चर नसताना सुद्धा ही सेवा, तोट्यात चालणारी सेवा आमचे पहिले प्रपोजल होते की बेस्ट भाईंदर पश्चिमला आणा आणि बेस्टने सुद्धा हे मान्य केले. सन्मा. सभापती त्यावेळेचे बेस्टचे अध्यक्ष श्री. आशिष चेंबूरकर त्यांनी पूर्ण एक दिवस आम्हांला दिला. या भाईंदर शहराचा अभ्यास केला पाहणी केली आणि फक्त एक महापालिकेचा ठराव आणि महापालिकेची एन.ओ.सी. इ. त्यांनी या दोन गोष्टी मागून भाईंदर पश्चिमला एशियामधील नंबर वन अशी बेस्ट ची सेवा ते तात्काळ उपलब्ध करून देणार होते. या परिवहन सेवेची शहराला काही गरज नव्हती. आज परिवहन सेवा सुरु झाली आणि पहिल्या वर्षी आम्ही त्यांना अनुदान अडीच करोड रुपयाचे दिले. ठिक आहे. पहिल्या वर्षी नुकसान झाले आम्ही काही म्हटले नाही. पहिले पहिले आहे तर होवू द्या. पण सभापतींच्या भाषणामध्ये आलेली तुट कुठल्या कुठल्या कारणास्तव आम्ही आतापर्यंत किती डेप्रीशिएट केले आहे कमी केले आहे याचा कुठेही उल्लेख नाही. आज त्यावेळेला आम्ही सांगितले होते की, मिनी बस आणा. जो मिरा भाईंदरचा ईस्टचा भाग आहे किंवा उत्तनसारखा विभाग आहे. तिथे मोठ्या गाड्या वळू शकत नाही. ईस्टला तर एवढी परिस्थिती वाईट आहे की, रिक्षा सुद्धा जावू शकत नाही तर तुमची बस फिरवायला फार वेळ जाईल. आज बेस्ट येते. पण ती एकाच रुटला धावते. पण आतले बारके बारके जे इंटर रोड आहेत. आता नविन वस्त्या वाढत आहेत. जेसल पार्क वगैरे बहुतेक एरिया त्याठिकाणी आपल्या महापालिकेची आम्ही सुचना करून सुद्धा परिवहन सेवेमध्ये छोट्या छोट्या बसेस नाही. ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका कुरार व्हिलेज वगैरे या बाजूला बेस्ट ने आणि ठाणे महानगरपालिकेच्या टी.एम.सी. ने त्यांच्या छोट्या बसेस केलेल्या आहेत आज हा उल्लेख सभापतींच्या भाषणातून आम्हांला मिळाला नाही. त्यावर आम्ही काय तोडगा काढू तसेच परिवहन समितीचा एक ठराव भाडेवाढ करा. आज डिझेलचे भाव वाढत आहेत. पार्टसचे भाव वाढताहेत. टायर्सचे भाग वाढताहेत. सगळे भाव वाढत आहेत. परंतु आमचा भाडेवाढीचा प्रस्ताव दिड रुपयाचा आहे तर आम्ही ५० पैसे वाढ करतोय आणि कन्सिडर करतोय हे परिवहन समितीने का केले नाही? आज ते केले असते तरी आम्ही म्हटले असते की, ठिक आहे. कुठेतरी भाडेवाढ करून प्रयत्न तरी करता. ती तुट आपण भरून काढू या. आज कालच्याच सभागृहामध्ये परिवहन सेवेचे चालक, कंडक्टर वगैरे यांची चर्चा झाली. अनेक नगरसेवकांनी तिथे काय चालले आहे हे दाखवले. मी स्वतः सुचना केली परिवहन समितीमध्ये जे ड्रायव्हर

आहेत त्यांना फिटस येतात. त्या झायव्हरचे नाव माझ्याकडे आहे. ते मी आता देणार नाही. त्यांनी काय करायचे आहे ते करावे. पण एखादी मोठी दुर्घटना होवू नये म्हणून त्यांच्याकडून परिवहन समिती काय प्रिकॉशन घेते माझ्या माहितीनुसार मी आर.टी.ओ. ला परिवहन सेवा सुरु झाल्यानंतर ६ महिन्यांनंतर आर.टी.ओ मध्ये एक अर्ज केला की, आमच्या परिवहन सेवेच्या बसेसला स्टेज कॅरेज परमिट आहे का? आपल्या माहितीकरिता सांगतोय, परिवहन सेवा सुरु झाल्यापासून ६ महिन्यापर्यंत स्टेज कॅरेट परमिट आपल्या परिवहन सेवेला मिळालेले नव्हते आणि महापालिकेची बससेवा ही अनधिकृत पणे चालू होती याला आर.टी.ओ. ची परवानगी नव्हती. ना कुठल्या पुढान्याने प्रयत्न केले. ना कुठल्या सभापतीने प्रयत्न केले. माझ्या माहितीच्या अधिकाराचा अर्ज गेल्यानंतर १० दिवसांनंतर आपल्या येथे स्टेज कॅरेट परमिट पास झाले. समजा त्यावेळेला एखादा मोठा अपघात झाला असता तर त्यामध्ये बसणाऱ्या प्रवाशांना जे काय पॉलिसी वगैरे असतात. बेनिफिटस असतात. इश्यूरन्स असते ते मिळू शकले नसते ही आपली कमी आहे. मी जर एखादे आस्थापना चालवायला घेतले असते तर त्याच्यामध्ये आपण जर कुठल्या ह्याच्यात अपयशी ठरलो तर त्याने कबूल केले पाहिजे की नाही मी ह्याच्यात अपयशी आहे. सुधार करणार. मला तुमचे सहकार्य पाहिजे. आज आपल्या येथे बसस्टॉपची व्यवस्था नाही. बस स्टॉपसुद्धा आपल्या महापालिकेच्या जनरल फंडातून दिले आहे. त्याच्यामध्ये बी.ओ.टी. वर आपण काढले आहे आम्ही परिवहन सेवेला किती वाचवायचे? आज परिवहन सेवेच्या बसेस ३ वर्षांमध्ये अवघ्या खुळखुळ्या झाल्या आहेत. अडीच, सव्वा दोन वर्षांमध्ये झाले आहे. त्या बसेस आहेत त्याची अवस्था कोणी बघितली आहे का? बाकी बाजूने बस गेली तर सगळ्या पार्टच्या आवाज येतो. आज परिस्थिती एवढी वाईट झाली आहे ते चालक त्यांना १ हजार, २ हजार रुपये आणखिन पगार द्या पण त्या चालकांकडून आतापर्यंत झालेले अॅक्सीडेंट, जिवानिशी लोकांना मारले आहे. आज जे लोक रिक्षा चालवायचे ते मोठ्या मोठ्या बसेस चालवताहेत आज परिवहन समितीचे सभापती श्री. शेख साहेब असताना त्यांना मी एक गोष्ट सांगितली होती की, तुम्ही स्वतः त्याची पाहणी करता का? उत्तनच्या बसबाबत मला एक दिवशी खबर लागली की आता असा प्रकार चालला आहे म्हणून मी बसलो. त्या कंडक्टरने जाणाऱ्या पॅसेंजरला तिकीट दिली. उत्तनला ते उतरले त्यांच्याकडून परत तिकीट घेतली आणि तिच तिकीटे त्याच बसमध्ये बसून मी बघितले फाडलेली तिकीट परत जाणाऱ्या प्रवाशांना दिली हे प्रकार तुम्ही थांबवायचे. तर आपल्या भाषणामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही आणि ह्याचप्रकारामुळे तुमची परिवहन सेवा लॉसमध्ये जाते व पुढेही लॉसमध्ये जाणार आहे हे लक्षात घ्या. मी कोणावर टिका टिपणी करत नाही किंवा कुरघोडी ही करत नाही. आज आपल्या बसण्याच्या व्यवस्थेमध्ये जवळ जवळ ५६ लाखाचे आपण ऑफीस बांधले. परिवहन सेवेमध्ये अधिकारी उपलब्ध नसताना तीन बेलोनो गाड्या घेतल्या आहेत. माझ्या हायकोर्टाच्या पिटमध्ये हे सगळे उल्लेख आहेत. अधिकारी अपॉईंट नाही त्याची गाडी बाहेर उभी अधिकारी ठिकाण्यावर नाही. त्याचे कार्यालय तयार हे अनावश्यक खर्च तुम्ही का केले? हा तुम्हांला कोणता अधिकार आहे? ह्या साईडला आउट ऑफ वे वापरायचा ह्याचा ही आपण उल्लेख करायचा पाहिजे होता. नुसते अनुदान मागू नका. आपण जो अपव्यय केला आहे. पैसे उडवलेले आहेत. त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या भाषणात आपण खुलासा केला असता तर जनता पत्रकारांना कळले असते. ५६ लाखाचे ऑफीस आपल्याला कशासाठी पाहिजे? आपण एवढा मोठा खर्च करतो. साडे आठ लाखाचे बेलोनो गाड्या तुम्हांला कशासाठी पाहिजेत? राज्य शासनाच्या जी.आर. चा उल्लंघन करून त्या गाड्या आणल्या आहेत. ह्या तुम्ही कशासाठी आणल्या आहेत. परिवहन समितीचा सभापती गाडीमध्ये चार पाच पॅसेंजर बसण्याची कॅपेसिटी असताना १०-१० लोकांना उत्तनमधून कोंबून आणायचे. हे आम्ही बघितलेले आहे. ह्याचा उल्लेख केला असता तर बरे झाले असते. एवढीच माझी सुचना आहे. धन्यवाद।

मा. महापौर :-

सर्व उपस्थित पदाधिकारी, नगरसेवक / नगरसेविका तसेच या शहरातील रहिवाशी पत्रकार बंधू उपस्थित सर्व अधिकारी स्थायी समितीने एक चांगला बजेट दिलेला आहे. बजेट व्ह्यू सुद्धा वाटलेला आहे. जास्त नाही पण थोडेफार चॅंजेस आहेत. परिवहन समितीने सुद्धा आपले बजेट दिलेले आहे. सर्व सदस्यांना नम्र विनंती प्रत्येकांची भावना आहे की, त्यांनी काहीतरी नक्की चांगले सुचवावे. पण एखादा कुठला विषय समजा पाण्याचा आला. उदाहरण किती द्यायचे किती घ्यायचे हे विषय डायव्हर्ट करू नका. पाणी आले नाही. वॉलमनला पगार दिला नाही. आपल्याला जे महत्त्वाचे सुचवायचे आहे ते सुचवा. बजेटमध्ये जी तरतुद करता येईल त्याबद्दल आपण बोलावे आरोग्याचा विषय आला तर मच्छर फवारणी केली नाही म्हणून त्यांना हे पैसे का ते पैसे का असे न बोलता जे मुद्द्यावर आहे त्यावर आपण बोललात तर नक्की उपस्थित सर्वांना समजण्यात येईल की आपल्याला काय म्हणायचे आहे. विषयाला डायव्हर्शन करू नये आणि आपण एक क्रायटेरिया ठरू या की किती वेळ कोणी बोलायचे कारण आपण ७८ नगरसेवक आहेत आणि एखाद्याने पाच मिनिटांची जरी वेळ घेतली तरी फक्त आठ तास आपल्या सन्मा. सदस्यांना बोलायला लागणार आहे. परत आपण पक्षवाईज बोललात व आपले मत मांडले तर नक्की त्याच्यामध्ये आपल्याला जी सुधारणा करायची आहे ते अधिकारी वर्गालाही समजण्यात येईल व मलाही समजण्यात येईल व बाहेर शहरवासी आहेत. त्यांनाही समजण्यात येईल. आपल्याला नक्की चॅंजेस काय करायचे आहे. तर सर्व पक्षांना विनंती करतो की आपण पक्षाच्या वतीने आपले मत मांडावे आणि एक चांगला सुझाव आपण येथे द्यावा धन्यवाद। सचिवजी आजच्या विषयाला सुरुवात करावी.

नगरसचिव :-

जकात दरामध्ये वाढ करणेस मंजूरी मिळणेबाबत (मा. स्थायी समिती सभा दि. २९/०२/२००८ नुसार शिफारस केलेला ठराव क्र. ४२)

अनिल सावंत :-

मा. महापौर साहेब जकात दरामध्ये वाढ करणेबाबत. याठिकाणी ठराव क्र. ४२ आलेला आहे आणि त्यामध्ये असे एक वाक्य आहे की ग्राहकांवर आर्थिक बोजा पडणार नाही. मला वाटते या गोषवाच्यामध्ये हे वाक्य टाकून प्रशासनाने थोडीशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंडस्ट्रीयल प्रॉडक्टवर त्यांनी दरवाढ सुचवलेली आहे. इंडस्ट्रीयल प्रॉडक्टवर दरवाढ सुचवते वेळी उदा. सर्व प्रकारचे खनिज तेल, डिझेल, पेट्रोल, माव्याचे तेल, पेंटस, इमारती लाकूड, प्लॉयवूड, लोखंड, पोलाद, रबरी माल हे इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट आहेत. हे प्रॉडक्ट इंडस्ट्रीयलिस्ट वापरतात हे खरं आहे पण अल्टीमेटर त्याचा परचेसर कोण आहे? ग्राहकच आहेत. इंडस्ट्रीयल आपल्या खिशातून तर काय देणार नाही. अल्टीमेटली त्या प्रॉडक्टचे दर वाढणार आहेत आणि तो आर्थिक बोजा जे लोक आहेत, खरेदीदार आहेत त्यांच्यावरच पडणार आहे. ऑक्ट्राय वाढवल्यामुळे आज तुमच्या बजेटमध्ये २००७-०८ चा जो बजेट आहे त्यामध्ये सर्वसाधारण मालमत्ता कर गेल्यावर्षी पेक्षा ५ करोडने जास्त दाखवला आहे याचा अर्थ या शहरातील जे परचेसिंग पॉवर आहे ती लोकांची ऑटोमॅटीक वाढलेली आहे. लोकवस्ती वाढलेली आहे. परचेसिंग पॉवर वाढलेली आहे. त्यामुळे ऑटोमॅटीक जकातीचे उत्पन्न वाढणार आहे. तर हा आर्थिक बोझा प्रॉडक्टचे दर वाढवून रेट ऑफ ऑक्ट्राय वाढवून ग्राहकांवर न टाकता आहे त्या रेटमध्येच तेच दर ठेवून जकात उत्पन्न १०टक्के ने वाढवावे आणि तो प्रयत्न करावा अशी सुचना मी मांडतोय.

चंद्रकांत वैती :-

जकात दरामध्ये वाढ करणेबाबत मंजूरी मिळणेबाबतचा जो प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये सर्व साधारणपणे असे संकेत असतात की आपण दरवेळेला त्याच्यामध्ये १०टक्के ने वाढ करत असतो. परंतु ह्या वाढीमध्ये आपण काही ठिकाणी ४टक्के तर एवढी मोठी ४टक्के दरवाढ करणे काही योग्य नाही. यंत्र सामग्री व वितरण यासाठीची वीज यंत्रसामग्री व मोटर्स, जनरेटर्स व त्यांचे पुरक छोटे भाग अशाप्रकारच्या काही वस्तुंवर चार रु. केलेले आहे तर एकदम असे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ सुचवलेली आहे ही एकदम मोठ्या प्रमाणात वाढ न करता अधिक जकातीच्या बाबतीमध्ये आपल्या शहरामध्ये काय फारसे चांगले वातावरण नाही आणि ह्या दरवाढीचा फायदा घेवून जकात ठेकेदार, या शहरामध्ये ह्याचा उपभोग घेणार जे लोक आहेत, जकात भरणारे जे लोक आहेत ते या शहरात राहणारेच लोक आहेत तर त्यांना अडचणीचे होईल म्हणून ही जकात दरवाढ करताना आपण मोठ्या प्रमाणात न करता ०.५० पै. या दृष्टीकोनातून केली तर अधिक संयुक्तिक राहिल.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

मा. महापौरांच्या परवानगीने सन्मा. सदस्यांनी, या ठिकाणी जी जकात मध्ये वाढ सुचवलेली व स्थायी समितीने जी शिफारस केलेली आहे त्यावर जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्या अनुषंगाने मी प्रशासनाकडून खुलासा करतो यामध्ये आपल्या नागरिकांना किंवा व्यापाऱ्यांना ह्याचा बोझा पडणार नाही. या वाक्याबद्दल जे आक्षेप होते त्या अनुषंगाने मी खुलासा करू इच्छितो. जकातीचे जे दर आहेत यामध्ये नियमात जे कमाल व किमान दर आहेत त्यापेक्षा आपण जास्तीची वाढ सुचवत नाही आणि इतर महापालिकेचे जे दर आहेत त्यामध्ये आपले जे दर कमी आहेत त्या घटकामध्येच आपण दरवाढ सुचवलेली आहे उदा. पेट्रोल, डिझेलचे दरवाढ, पेट्रोल, डिझेलचे शहराला नॅशनल दर फिक्स आहे. आपल्या जकातीचे दर कमी असल्यामुळे आपल्या शहरात पेट्रोल, डिझेल इतरापेक्षा स्वस्त नाही आणि आपण वाढवल्यामुळे त्यांना वाढवता येणार नाही म्हणून त्याचा नागरिकांवर डायरेक्ट बोजा पडत नाही. त्या त्या कंपनीला त्याचा बोजा पडतो. जे कोणी ह्याचे व्यावसायिक आहेत त्यांना त्यांच्या जकातीच्या दराचे रिबिट दिले जातात. सन्मा. सदस्यांचे व्यवसाय सुद्धा आहेत ह्याची कल्पना सर्वांनाच आहे.

अनिल सावंत :-

इतर शहरापेक्षा ठाणे जिल्ह्यामध्ये विशेषतः मिरा भाईंदरमध्ये पेट्रोलचे आणि डिझेलचे रेट कमी आहेत ह्याची नोंद घ्या.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

पेट्रोल, डिझेलचे रेट कमी जास्त असल्यामुळे पेट्रोलच्या दराचा जास्तीचा बोजा या शहराच्या नागरिकांवर होत नाही हे त्या त्या कंपनीवर होतो ती कंपनी त्या व्यवसायधारकाला ह्याचा रिबिट देतात त्यामुळे तो डायरेक्ट नागरिकांवर बोजा होत नाही अशा ज्या बाबी आहेत आणि भविष्यामध्ये राज्य शासनाकडून जकात संपुष्टात येण्याची शक्यता आहे याबाबत पेपरमध्ये सुद्धा सुचना आहे. या मागची स्थायी समितीची भूमिका एकच होती की हे जकात हे आपल्या शहराचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे आणि आपल्याला कल्पना आहे की, नगरपालिका असताना जकात बंद झाले होते आणि महापालिका झाल्यानंतर जकात चालू झाली. त्याचे जे अनुदान मिळत होते. शेवटच्या उत्पन्नावर जे मॅक्झिमम उत्पन्न असते त्याच्यावर अनुदान दिले जाते तर ह्या

दृष्टीकोनातून आपण ही वाढ स्थायी समितीच्या माध्यमातून याटिकाणी आणलेली आहे तर त्याचा नागरिकांवर सरळ बोजा होत नाही ही वस्तुस्थिती आहे.

अनिल सावंत :-

जे टोटल कलेक्शन आहे ते वाढवा त्यात नो डाउट पण हे दर वाढवू नका कारण हे परचेसिंग पॉवर वर तुमचे उपकर हे ११टक्के ने वाढवलेले आहे. सर्व साधारण मालमत्ता कर या बजेटमध्ये ११टक्के ने वाढवलेले आहे. मग ऑटोमॅटीकली परचेसिंग पॉवर ११टक्के वाढलेली आहे. मग त्याला जकात चा जो ठेकेदार आहे त्याला आपण डबल अॅडव्हान्टेज कशाला देता? येथे दरही वाढवता आणि तिथे परचेसिंग पण वाढलेली आहे. मग ते डबल अॅडव्हान्टेज ठेकेदाराला होईल. तुम्ही १०टक्के ने जकात वाढवा. पण हे जे वस्तुवरील दर वाढवलेले आहे ती आपण वाढवू नका.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

१०टक्के आपण प्रत्येक टेंडरला वाढवतो.

अनिल सावंत :-

ते वाढवा.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

हे दर न वाढवता ही ते वाढवतो. त्याशिवाय निविदा मंजूरच करत नाही.

अनिल सावंत :-

दर न वाढवताच वाढवा.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

प्रत्येक वर्षाची निविदा जे एक्झिस्टिंग वर्षाचे जे उत्पन्न आहे. त्याच्यावर १०टक्के नैसर्गिक वाढ विचारात घेवूनच त्या निविदा फायनल केल्या जातात.

अनिल सावंत :-

१०टक्के दर वाढवा. पण वस्तुस्थितीवर तुम्ही जे कर वाढलेले आहेत ते वाढवू नका अशी माझी सुचना आहे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

जे दराच्या वस्तु आपल्याकडे कमी आहे ते मार्केटमध्ये आपल्याकडे स्वस्त दिले जात नाही. उदा. एखाद्या वस्तुवर जकात कमी आहे ती वस्तु आपल्याकडे स्वस्त मिळत नाही.

अनिल सावंत :-

मिळते. पेट्रोल एक्सचेंज आहे. मुंबई महानगरपालिकेपेक्षा आपली महानगरपालिका कम्पेअर करूच नका. त्यांना तिथे २४ तास पाणी आहे आणि आपण या शहरातील वासियांना काय फॅसिलिटी देतो आणि मुंबई मनपा काय देते हा वेगळा मुद्दा होवू शकेल. तिथे दर किती आहे आणि आपल्या शहरात दर किती आहे ह्याचे कम्पेनसियेशन होवू शकत नाही आपण १०टक्के वाढवा पण वस्तुवरील दर वाढवू नका एवढी माझी सुचना आहे कारण जकात ठेकेदाराला ते डबल अॅडव्हान्टेज होईल. एकतर शहरातील लोकसंख्या वाढलेली आहे. परसेसिंग पॉवर वाढलेली आहे. त्यामुळे ऑटोमॅटीकली परचेसिंग वाढणार आहे.

मिलन पाटील :-

मा. महापौरांच्या परवानगीने बोलतो, सन्मा. सदस्यांच्या लक्षात हे आले नसेल की आता कदाचित जकात सुद्धा रद्द होण्याचा संभव आहे किंवा होवू सुद्धा शकते. परंतु आज हे जे वाढलेले दर आहेत किंवा ह्या वाढलेल्या जकातीला आपण जे करणार आहोत त्याचा उपयोग आपल्याला पुढे पडणार आहे. परसेनटेजमध्ये शासनाकडून आपल्याला जे अनुदान मिळणार आहे किंवा मिळेल त्याच्यामध्ये जर ह्या जकातीची वाढ झालेली असेल तर त्याचा बेनिफिट आपल्याला मिळेल तर ह्यावर्षी आपण ह्याचा जरूर फायदा घ्यायला पाहिजे हे जे जकातीचे दर वाढवलेले आहेत ते योग्यच आहेत कारण आपण आता जर हे दर कमी केले तर आपला रेशिओ खाली येईल आणि गेले तीन वर्षांमध्ये या वाढीव जकातीचे शेवटचे जे जकात ठरवणार आहोत किंवा जे आपले बजेट आहे त्याचा आपल्याला अॅडव्हान्टेज मिळेल तरी सन्मा. सदस्यांनी समजून घ्यावे की हे जे वाढवलेले दर आहेत ते योग्य आहेत आणि मी तर सांगतो की, वाढवले तर चांगलेच आहे.

जुबैर इनामदार :-

वाढवले तर ठेकेदारालाच चांगले होईल. ठेकेदाराकडून आपल्याला जे घ्यायचे आहे ते घ्यायचेच आहे.

मिलन पाटील :-

सरकार आपलेच आहे. कदाचित एप्रिल महिन्यापासून ऑक्ट्रॉय जावू शकतो. ठेकेदाराला हे चार पाच दिवस मिळतील.

चंद्रकांत वैती :-

मा. महापौर साहेब, सन्मा. नगरसेवक मिलन पाटील साहेब जी सुचना करत आहेत की, आज आपण जकात दरामध्ये वाढ केली आणि आपल्या जकातीचे स्रोत मोठे आहे. ९० करोडपेक्षा आपली जास्त जकात दिसली तर आपल्याला समजा शासनाकडून ही जकात बंद झाली तर त्याचा आपल्याला अल्टीमेट बेनिफिट

होईल की शासनाकडून आपल्याला अनुदान मिळेल किंवा शासन आपल्याला डायरेटीव्ह देईल ह्यांची संकल्पना अशी आहे की शासन अनुदानच देईल. परंतु तसा प्रकार नाही. कदाचित त्याच्यावर सेस देखिल लागू शकतो आणि आपल्या माहितीसाठी सांगतोय, आज आपण जे ९० करोड रुपयाचे आहे ते आपण १०० करोड रुपयाचे केले तर सरकार ते मानणार नाही. शासन ते मानणार नाही. शासन तुमच्या मागच्या तीन वर्षांचा जो रेशिओ होता तो लक्षात घेणार आहे. आमचे सन्मा. सदस्य अनिल सावंत सुचना करत आहेत त्यांना स्पष्ट भाषेत असे म्हणायचे आहे की शहरामध्ये लोकसंख्येची वाढ झालेली आहे. शहरामध्ये अजून व्यापार वाढलेला आहे. अनेक मॉल्स, अनेक नविन ब्रान्डेड दुकान या शहरामध्ये आपला व्यापार करू लागले आहेत. त्याच्यामुळे शहरामध्ये येणाऱ्या मालाची आवक वाढलेली आहे. जकातीमध्ये अल्टीमेट वाढ झालेली आहे. ग्राहक जेवढे उपलब्ध झाले तेवढ्याच प्रमाणामध्ये हे व्यापारी देखिल संघटीत झाले त्याच्यामुळे अल्टीमेट आपली वाढ १०टक्के सुचवली तर ती वाढ परटीक्युलरली कमोडिटीवर न करता व्यापार दिन वाढला आहे असे धरून आपण ती १०टक्के वाढ अपेक्षित धरावी. पण कुठच्याही प्रकारची जर उदया शासनाने निर्णय घेतलाच नाही. आपल्या लोकांचे दुदैव असेल. शासनाने निर्णय घेतलाच नाही, जकात रद्द करण्याचा तर आपण लोकांची जकात वाढवून टाकू. म्हणून सन्मा. सदस्य अनिल सावंत साहेबांची सुचना आहे की, अशाप्रकारे आपण घ्या आणि पाटील साहेब आपण जर अजून ह्याच्यामध्ये २०टक्के वाढ केली तरी शासन ते जुमानणार नाही. एवढे लक्षात घ्यावे.

दिनेश नलावडे :-

मा. महापौर साहेब आज याठिकाणी आपल्याकडे स्थायी समितीने जे बजेट सभागृहामध्ये सबमिट केले आहे त्याचा आम्ही सर्व सदस्य सभागृह स्वागत करतो. त्याच्यामध्ये दुमत नाही पण आज आपण जो काय ठेका दिल्यानंतर जो ठेकेवाल्यांकडून आज या शहरातील सर्व सामान्य नागरिकांना जो त्रास होतो त्याबद्दल आपण सर्वाना कल्पना आहे ऑक्ट्रॉय वर आपले जे अधिकारी आहेत. त्याबाबतीत जे तक्रारी येतात, आपल्याकडे सर्व सामान्य नागरिकांच्या त्या आपल्या सर्व सभासदांच्या लक्षात आलेले आहे. आपण ह्याच्या अगोदर ठेकेदारांना कितीवेळा सभागृहात बोलावलेले आहे याची चर्चा देखिल केली. अजून देखिल जे ठेकेदार ठेका घेतात सर्व सामान्य लोक जे ट्रेनमधून प्रवास करतात त्या काय महिला येतात त्यांच्या बॅगादेखिल चेक केले जातात त्यांचा पाठलाग करतात कोणी कपडे विकत आणले असेल तर त्याच्यावर देखिल ते दादागिरी करतात. आज आपल्या शहरातील गटातील ज्या महिलांना बचत गटाकरिता समाविष्ट केलेला आहे त्या बचत गटातून महिला जे गारमेटचे कपडे आणतात त्याच्यावर ती लोक एका पिसवर ५० पैसे महिलांना मजुरी म्हणून मिळते पण हे ठेकेवाले त्यांच्याकडून दिड ते दोन रुपये जबरदस्तीने घेतात आज अशा तक्रारी देखिल आपल्याकडे भरपूर आले आहे. तर महापौर साहेब, आपण ज्यांना ठेका देवू त्या ठेकेदारांकडून सर्व सामान्य नागरिकांना अशाबाबतीमध्ये त्रास होवू नये हीच माझी आपल्याला याठिकाणी विनंती आहे. एवढे आपण त्याठिकाणी नमुद करून घ्यावे.

मिलन पाटील :-

ही टिपणी प्रशासनाने दिली आहे. त्याच्यावरच मी बोललो आहे.

मा. महापौर :-

ठिक आहे.

प्रफुल्ल पाटील :-

जकात दर वाढी संदर्भात आपण टिपणी दिली आहे का? की कोणत्या कमोडिटीजवर आपण करणार आहोत? मला ह्याची कॉपी द्या. दरवर्षी आपण जे गृहीत धरतो की इतके टक्के आपल्याला वाढीव मिळाले पाहिजे तर आपण यावर्षी किती धरले आहे?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

साहेब आपले जे मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न होते आता चालू वर्षाचे मार्चपर्यंतचे ते ७३.३१ कोटी.

प्रफुल्ल पाटील :-

बजेटमधील तरतुद ७१.७६ आहे. हा फरक कसा काय आला?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

बरोबर आहे. तरी आपण जास्तीची अपेक्षित केलेली आहे.

प्रफुल्ल पाटील :-

प्रत्यक्ष तुमचे टेंडर ७३ कोटीला मंजूर झालेले आहे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

मागचे दोन हफते आपण जुन्या दराने घेतो.

प्रफुल्ल पाटील :-

७३ कोटी आपण टेंडरची रक्कम धरलेली आहे मग ह्याच्यावर किती टक्के वाढ केली?/

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

१०टक्के वाढ.

प्रफुल्ल पाटील :-

सन २००६-०७ ची आपण जेव्हा ६५ कोटी धरले होते तेव्हा त्याच्यावर १०टक्के धरुन किती झाले असेल?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) साो.) :-

आपण हे जे कॅल्क्यूलेशन करुन फिगर केले आहे हे अपसेट राहिल ह्याचे उत्पन्न आपल्याला जास्तीचे येवू शकते.

प्रफुल्ल पाटील :-

सन २००६-०७ ला आपण जर ६५ कोटीची प्रोव्हिजन ठेवली. ६५.५७ कोटी, कदाचित टेंडर त्याच्यापेक्षा जास्तीचे आले असेल पण ६५-५७ कोटीवर परसेन्टेज वाढीव धरुन तुमची सन २००७-०८ ला किती यायला पाहिजे?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) साो.) :-

सन २००६-०७ ला देकार रक्कम मागच्या वर्षाची ६६.४५ टक्के ला ठेका गेला.

प्रफुल्ल पाटील :-

त्याच्यावर १०टक्के धरुन तुमचे सन २००७-०८ ची रक्कम येत नाही.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) साो.) :-

निविदा देकार रक्कम सन २००६-०७ ची ६६.३३.

प्रफुल्ल पाटील :-

आणि अॅक्च्युअली तुमची प्रोव्हिजन ६५.५७ ची आहे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) साो.) :-

आपल्याला ठेका ६६.४५ ला आला. ६६.३३ आहे त्याच्यावर एकझीस्टींग अमाउंट होतो. त्याच्यावर १०टक्के वाढ करुन काढले होते.

प्रफुल्ल पाटील :-

म्हणजे तुमची बजेट प्रोव्हिजन ६५.५७ ची जेव्हा ६५.५७ ची बजेट प्रोव्हिजन होती तेव्हा तुमचा जो देकार आहे. टेंडर त्याच्या पेक्षा जास्त होता की कमी होता आणि त्याच्यावर तुम्ही १०टक्के धरुन सन २००७-०८ ची काढली का?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) साो.) :-

६५.५७ हे जे अॅक्च्युअल आले ते सन २००६-०७ चे आहे. त्यावेळेच्या निविदाची देकार रक्कम होती ६६.३३.

प्रफुल्ल पाटील :-

ज्या ६६.३३ वर १०टक्के धरुन सन २००७-०८ ची आपण काढली का? तर नाही.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) साो.) :-

ही काढलेली रक्कम आहे. म्हणजे अॅक्च्युअली ह्याचे १०टक्के मायनस होईल. ते ६२ होतील. ही टेंडरला १०टक्के वाढवून काढलेली रक्कम आहे.

प्रफुल्ल पाटील :-

६५.५७ कोटी आपण सन २००५-०६ ची रक्कम काढली. सन २००६-०७ ला आपण ६५-५७ कोटी आपण बजेट प्रोव्हिजन केली. हे मागचे १०टक्के अॅड करुन केले. सन २००७-०८ ला ह्याच्यात १०टक्के अॅड करुन केली की, देकार रक्कमेवर १०टक्के अॅड करुन काढले. सन २००६-०७ चे तुमचे ७१.७६ कोटी आहे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) साो.) :-

साहेब १०टक्के पेक्षा जास्त होते.

प्रफुल्ल पाटील :-

बजेट प्रोव्हिजनवर देकार रक्कम मागवता की मागच्या देकारावर १०टक्के वाढवून मागता?

मा. महापौर :-

समजा, यावेळी आपली जून महिन्यामध्ये निविदा काढणार. आपली एखादी मागणी टेंडरवर ९२ करोड असे उदाहरण घ्या. तर आपण काय करणार, मागचे चार महिने आहेत ते जुन्या रक्कमेप्रमाणे आपण गृहीत धरा आणि ह्याचा चार महिन्याचा इफेक्ट पुढच्या वर्षी जाणार.

प्रफुल्ल पाटील :-

जेव्हा आपण बजेटला एखादी रक्कम गृहीत धरली त्याच्यानंतर प्रत्यक्षात आपण टेंडर मागवायला उशिर होतो. मधल्या काळामध्ये तुम्ही मागच्या देकारामध्ये तुम्ही वसूल करता जेव्हा नविन टेंडर येते. ते नविन टेंडर आल्यानंतर ती रक्कम आलेली ती वाढीवची असेल ती तुम्ही पुढच्या बजेटसाठी धरता की बजेटची रक्कम धरता.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) साो.) :-

वाढीव धरतो.

प्रफुल्ल पाटील :-

वाढीव रक्कम जी काय आली असेल तर सन २००५-०६ ची तुमची टेंडरची रक्कम किती होती? ह्याच्यामध्ये ७१.७६ रक्कम बजेटमध्ये काढली आहे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

बजेटमध्ये हे त्या वार्षिक वर्षामध्ये होणारे उत्पन्न काढले आहे. ठेकेदाराची जी निविदा आहे ती ७३ कोटीची आहे.

प्रफुल्ल पाटील :-

आपल्या कडूनच मला एकच स्पष्टीकरण पाहिजे की बजेटला आम्ही जी प्रोव्हीजन करतो ती प्रोव्हीजन पुढच्या वर्षाच्या टेंडरसाठी आम्ही मूळ रक्कम ग्राह्य धरतो की अॅक्चुअली टेंडरची रक्कम ग्राह्य धरतो हे तुम्ही स्पष्ट करा.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

मागच्या आर्थिक वर्षामध्ये आपले जे अॅक्चुअल उत्पन्न असते. बजेटला आपण ७१ कोटी धरले होते. पण आपले अॅक्चुअल ७३ कोटी रुपये उत्पन्न होत आहे तर आपण पुढच्या वर्षाची जी देकार रक्कम काढतोय तर ती आपण जास्तीची धरणार ना.

प्रफुल्ल पाटील :-

७३ कोटीवर १०टक्के एक्स्ट्रा धरता का?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

होय ७३ वर १०टक्के एक्स्ट्रा.

प्रफुल्ल पाटील :-

ती धरुन किती रक्कम झाली?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

आपण मागच्या वर्षाची ७३.३१ ही रक्कम परत त्याला १०टक्के वाढ ७ कोटी ३३ लाख आणि हे जे वाढीव होतात. जकात उत्पन्नामध्ये ११.२८ कोटीची वाढ होणार आहे.

मॉरस रॉड्रीक्स :-

उपायुक्त साहेब आपल्याला सर्व नगरसेवकांना समजून द्यायला पाहिजे ही वाढ कशी होती? आपण ही जी दरवाढ केलेली आहे. त्याच्याने आपल्याला ९ कोटी रुपयाचा फायदा होतो तो पकडून १०टक्के वाढ करुन ९२ झालेली आहे. ते सर्वांना माहित आहे तरी आमचे स्थायीचे समितीचे सदस्य गप्प बसलेले आहेत. ते समजू शकत नाही त्यांना असे समजवा.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

आम्ही सन्मा. नगरसेवक प्रफुल्ल पाटील साहेबांचा मुद्दा क्लिअर करत आहोत. त्यांना तेच अपेक्षित होते की, आपण ती वाढ कन्सिडर केली की नाही? पण आम्ही ती वाढ कन्सिडर केलेली आहे.

प्रफुल्ल पाटील :-

७.३३ कोटी जी रक्कम आहे ती १० टक्क्याने वाढलेली रक्कम आहे. उरलेली ११.२८ कोटीची आपण धरत आहात. या दरवाढीमुळे जकातीच्या दरवाढीमुळे ती मिळणार आहे. मग ही ११.२८ कोटीवर आपण कसे आलात? हाउ यू कम टू दीस फिगर. मग ती १३ कोटी का नाही, ९ कोटी का नाही? तुमच्याकडे कॅल्क्यूलेशन काय आहे?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

मागील तीन वर्षांचे त्या आयटमचे उत्पन्न आपण कन्सिडर केलेले आहे आणि त्या उत्पन्नाचे प्रचलित दराप्रमाणे ते उत्पन्न आहे आणि वाढीव त्याच्यात १०टक्के अॅड करुन नविन सुचवलेल्या दराप्रमाणे कॅल्क्यूलेशन करुन स्थायी समितीच्या सर्व सदस्यांना हे चार्ट दिलेले आहे.

प्रफुल्ल पाटील :-

तुम्ही आम्हांला तो चार्ट द्यायला पाहिजे. हाउ टू यू कम टू दॅट कॅल्क्यूलेशन? व्हाय यू आर नॉट सेईंग इट विल बी १५.२० करोर. वाय इट शूड नॉट बी ९ करोर? व्हाय इट इज स्पेसिफीकली ओनली ११.२८ करोर? कारण मग तुम्ही अशी वाढ सुचवाल आणि तो कॉन्ट्रक्टर सगळ्याच ह्याच्यामध्ये वाढ करणार. एक तर तुमची दरसुची पब्लिश नाही. दीस इज वेरी हॅड ऑन म्युनिसिपल कॉर्पोरेशन जिथे जिथे जकात नाके आहे. तिथे महानगरपालिकेची दर सुची सही शिक्क्यानिशी चिटकवली पाहिजे. तुमचे विझलन्स ऑफीसर नसतात. जकातवाला आयतकारांशी भांडत असतो आणि त्याच्या मनाला असे वाटले की उद्या मिलन पाटील ह्यांनी १०० डब्बे गोडतेल मागवले तर त्याला सुद्धा वाढीव दर हा लावणार. यू मस्ट स्पेसिफाईड दी गूडस् ऑन विच यू वॉन्ट टू एक्सॅड दी रेट ऑफ दी ऑक्ट्रॉय.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

मुद्दा क्र. ४८ यामध्ये इमारतीचे व इतर इमारतीची सामुग्री सध्याचे दर होते. अडीच टक्के आणि आपल्याकडे दराची सुची आहे कमाल आणि किमान तर त्यामध्ये आपण ०.५० पैसे वाढवले असे ३टक्के तर त्याच्या उत्पन्नामध्ये १ कोटी ५७ लाख रु. असे त्याचे वार्षिक उत्पन्न होते त्याप्रमाणे त्याची वाढ १ कोटी ८८ लाख रु. अपेक्षित केलेली आहे. दुसरा आयटम क्र. ४९ - इमारती लाकूड, बांबू, वेत त्यापासून तयार केलेल्या वस्तु दरवाजे, खिडक्या. त्यामध्ये आपल्याकडे सध्याचे दर ३टक्के होते. त्यापासून उत्पन्न १ कोटी ६७ लाख रु. त्याला १ टक्का वाढ केल्यामुळे २ कोटी २३ लाख रु. अनु. क्र. ५२ प्लायवूड, सॉफ्टबोर्डस, हार्डबोर्डस् सध्याचे दर होते ३ टक्के अपेक्षित वाढ १ टक्क्याने जास्त असे ४ टक्के ३ टक्क्याप्रमाणे त्याचे उत्पन्न आहे.

प्रफुल्ल पाटील :-

नाही त्याच्यात तुम्ही ५० पैसे वाढ म्हटले आहे मग तुम्ही ४ टक्क्यावर कसे काय आलात?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

पहिले ३टक्के होते. आपण जर तो तक्ता पाहिला तर सध्याचे दर कमीत कमी दर जास्तीत जास्त आणि प्रस्तावित दर. याप्रमाणे आम्ही ह्या ११ आयटमचे स्थायी समितीमध्ये ह्याचे विवेचन दिले आहे आणि त्याप्रमाणे ११.२८ कोटीची वाढ अपेक्षित केलेली आहे. १०टक्के वाढ ७ कोटी ३३ लाख मूळ किंमत ७३.३१ कोटी आपण ९२ कोटी ला काही कमी रक्कम पण राउंड अबाउट ९२ कोटी आपण केलेले आहे. ह्याची आकारणी ह्या वर्षात न होता ह्याचे टेंडर काढले जाईल आणि ते मॅक्झिमम दर येतील त्याला ते ऑफर केले जाईल. जून २१ पासून ह्याची अंमलबजावणी होईल.

मिलन पाटील :-

साहेब तुम्ही हे जे दर वाढवणार आहात आता सन्मा. सदस्य प्रफुल्ल पाटील साहेब बोलले की त्या जकात ठेकेदाराच्या येथे दर ठळक अक्षरात लागले पाहिजे व ते फाटले नाही पाहिजे ही त्याची जिम्मेदारी त्यांच्याकडून लिहून घ्यायचे की हे दर फाटले नाही पाहिजे. नाहीतर तो दाखवेल व त्याची कॉपी बनवेल हे वाढीव दर आहेत आणि सगळं हे करेल. शक्यता आहे. आपला जो नाका आहे. आपले लोक बसतात. त्या लोकांच्या येथे ही दरसुची लावण्याची त्यांची जबाबदारी आहे. हे कुठेही चेक केले तर करता आले पाहिजे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

मा. महासभेने हे रिवाईज केल्यानंतर आपली दरसुची आपण अद्यावत करतो. ह्या दरसूचीला जोडून आपण निविदा काढतो. बेस रक्कम ९२ कोटी रुपये देवून. मग जो कोणी ठेकेदार निश्चित होईल ते स्थायी समितीमार्फत अंतिम केले जाते आणि त्याच्यानंतर ह्या दरसुची प्रमाणे त्यांनी ते कामकाज करावे.

मिलन म्हात्रे :-

ती दरसुची त्याच्या येथे विक्रीला ठेवा.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

ते सर्वाना ओपन असते.

मिलन म्हात्रे :-

ओपन काय आहे ते मला सांगू नका.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

पाटील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपण तिथे बोर्ड तयार करून घेवू.

मिलन म्हात्रे :-

तुम्ही बोर्ड लावले होते तेही काढले. मागच्या वेळेला जेव्हा पहिली जकात लागली आपण त्यावेळी सुचना त्या नाक्यावर लावायला सांगितले. आपले अधिकारी कुठे बसतात तेही कळत नाही. फोन घ्यायला सांगितले तेही करत नाही. एखाद्यावर अन्याय झाला. एखादा नागरिक, व्यापारी येवून आम्हांला भेटला आणि त्याने सांगितले की हा ठेकेदार आमच्यावर अन्याय करत आहे. आमच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याला एका नगरसेवकाने कॉन्टॅक्ट करायचे म्हटले तर एक फोन नाही. ते कुठे कोपऱ्यात नेवून आत मध्ये ठेवले आहेत. ते फोन दर्शनिय भागात पाहिजे. महानगरपालिकेचा अधिकारी जो कोण असेल त्याला आपण लवाद म्हणतोय त्याने ते निवाडे केले पाहिजे. वाद मिटवले पाहिजे. तो तिथे कोपऱ्यात बसला आहे आणि इनकर्मिंगचा फोन पण नाही. ती दर सुची आपण त्या पॉईंटवर ठेवली पाहिजे. आज जर मला १०रु. देवून ती दरसुची विकत घ्यायची आहे तर त्याला हेड ऑफीसला यायला लागते. १० रु.ची दर सुची विकत घ्यायला १०० रु. खर्च करायला लागतात आणि ओघाने ते दर कनफ्युज राहतात आणि मग वाद वाढतात. ती दरसुची तुम्ही नाक्यावर विक्रीला ठेवा.

मा. महापौर :-

ठिक आहे.

प्रफुल्ल पाटील :-

आपल्याकडे जेवढे व्यापारी मंडळ आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन अशा दोन चार असोसिएशन आहेत. त्या लोकांना आपण ही दरसुची पत्रक दिली पाहिजेत. तुम्ही जसे सगळ्याच जकात नाक्यावर तुमचे जे दर आहेत ते दर त्याठिकाणी लावले पाहिजेत. दरसुची लावलीच पाहिजे. बोर्ड लावावे, पॅट

करावे किंवा कॉप्या तिथे पेस्ट करावेत त्याच्या व्यतिरिक्त असोसिएशनच्या लोकांना आपण दिले तर ते त्यांच्या मेंबर्सला कनव्हेंस करू शकतील.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सां.) :-

शहरातील सर्व असोसिएशनला ह्याची प्रिंटेड कॉपी देवू.

प्रफुल्ल पाटील :-

हे करत असताना आपण ऑक्ट्रायवर विझीलन्ससाठी आपला माणूस अधिकारी नेमला आहे. त्याचे नाव, पत्ता, फोन नंबर दिला पाहिजे कारण तो कधी सापडतच नाही.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सां.) :-

ठिक आहे. ह्याची नोंद घेतली जाईल.

प्रशांत पालांडे :-

मा. महापौर साहेब यावेळेचे जेव्हा आम्ही स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्पावर चर्चा करत होतो. कुठल्याही प्रकारची करवाढ आम्ही केलेली नाही. फक्त जकातमध्ये जी वाढ सुचवलेली आहे ते पण कंपनी पेड ऑक्ट्राय गुडस आहेत. जे डायरेक्ट कंपनी पेड करते अशाच मालांवर जकात वाढ केली आहे. त्यामध्ये नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा बोजा पडणार नाही आणि पूर्वीची जी जकातीची रक्कम होती त्याच्यामध्ये १० टक्के नैसर्गिक वाढ अधिक ही जी नविन वाढ आहे असे मिळून साधारणपणे १० ते १२ कोटीचे जकातीपासूनचे उत्पन्न आपण गृहीत धरलेले आहे. नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा बोजा न पडणार असल्यामुळे आपण ही जकातीची वाढ सुचवलेली आहे ती कायम ठेवावी अशी सुचना करत आहे.

अनिल सावंत :-

मा. महापौर साहेब आता खतगांवकर साहेब बोलले की इमारती व इतर बांधकामाची सामुग्री पेंट, डिस्टेम्बर, कलर वॉशेस, इमारती रंग हे जे प्रॉडक्ट्स आहेत. विकासकाने आणले त्याला तुम्ही ऑक्ट्राय लावले ते ठिक आहे. उद्या मला माझ्या घराला कलर करायचे असेल आणि मी जर बोरिवली वरून पेंट घेवून येणार असेल तर त्यावेळी ऑक्ट्रायचा जो ठेकेदार आहे तो दर कुठच्या दराने लावणार? तुमच्या जुन्या दराने लावणार की, नविन दराने लावणार?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सां.) :-

नविन.

अनिल सावंत :-

म्हणजे कन्ज्यूमर वर तो बोजा पडला की नाही? हे जे तुमचे वाक्य आहे कंपन्या भार सोसत आहेत. कंपन्या जकातीचा भार सोसत असल्याने ग्राहकांवर बोजा पडणार नाही मग हा बोजा तुमचा ग्राहकांवर पडणार की, नाही तेवढे सांगा.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सां.) :-

साहेब ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन ह्याच्यासाठी करतो, हे स्थायी समितीने मान्य केलेले आहे. कोणी एकट्याने केलेले नाही.

अनिल सावंत :-

मी त्यांच्या चुका काढतच नाही.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सां.) :-

ग्राहकांच्या अनुषंगाने एखादी ठिकाणी लोकल दर असले आणि एखाद्या ठिकाणी लोकल दर नसले उदा आपण मेडिकलवर जकात माफ केला तर मेडिकल आपली इतरांपेक्षा स्वस्त आहे का? हे समजून घेण्याचे मुद्दे आहेत. कुठल्याही दराचा वसई, विरार, नगरपालिकेला जकात माफ आहे. तिथे आपल्यापेक्षा जीवनावश्यक वस्तुंचा वेगळा रेट असतात का? तेवढा मोठा फरक पडत नाही? बिजनेस ओरिएंटेड जे आयटम असतात त्याच्यामध्ये नागरिकांवर भुर्दड न होता ज्या बाबी आहेत त्या तपासून स्थायी समितीने ह्या सुचविलेल्या आहेत.

अनिल सावंत :-

मिरा भाईंदर हद्दीमध्ये जेवढे पेट्रोल पंप आहेत तर तुम्ही एकदा जकात वाढवल्यानंतर त्यांचे दर वाढणार नाही.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सां.) :-

१०० टक्के वाढणार नाहीत. नॅशनल लेबलवर रेग्युलाईज केले जातात. हे स्थानिक असे कोणालाही अधिकार नाहीत.

मिलन म्हात्रे :-

मा. महापौर साहेब, एक सुचना आहे. आपल्या शहरालगत जी मंबई महानगरपालिका आहे. त्यांनी प्रत्येक सोसायटीला पत्र व्यवहार केला आहे की, आपल्या सोसायटीमध्ये समजा, मिलन म्हात्रे राहतात त्यांच्याकडे चार दमण किंवा वसई, विरार, अलिबाग, पेण या ठिकाणच्या त्या अॅडरेस वरून गाड्या आणल्या जात आहेत त्यांची नंबर प्लेट मात्र तिथली असते, पत्ता तिथला असतो आर.टी.ओ. कडून फेस करतात आणि

असे करोडो रूपयाची जकात बाजुच्या मुंबई महानगरपालिकांत वसूल करायला सुरुवात केली आहे. आपल्या येथे रेती, खडी वगैरे करोडो रूपयाचा माल आपल्या शहरामध्ये येतो. बिल्डर आज चार चार साडे चार हजार रूपयांना स्ववेअर फिटने माल विकतात. आज कोणी कोणाला माफ करत नाही आपण सर्वजण येथे चर्चा करतो पण एफ.एस.आय १२,००/- रु. स्टॅपड्युटीचा रेट आहे. मार्केटचा ओपन रेट १२०० रु. आहे आणि ब्लॅकचा रेट ४००० रु. आहे अशा रेती खडीच्या गाड्यासुद्धा फुकट न अडविता शहरामध्ये येतात. १००-१२५ रु. करिता नाक्यावर माच्यामाच्या होतात. त्यांनी जकात भरली नाही म्हणून तर त्या गाड्या जे आपण आतापर्यंत सोडतो त्याचा महसुल जो बुडतो त्याच्यापासुन आपण जर त्या गाड्यांचे रेट लावले. मुंबईहुन हजारो ट्रक मातीचे येतात. ५० रु. ट्रक जर तुम्ही तो घेतला तर आज शेकड्याने हजारोने, लाखोने तुमचे पैसे वसुल होतील. असा कुठलाही ठराव झालेला नाही की, ह्याला माफ करावे. असे असताना सुद्धा जाणून बुजुन ठेकेदार, परवा त्याने एका हेअरिंगच्या वेळेला उत्तर दिले. गाड्या थांबतच नाही म्हणजे ट्रक पळवून नेतो तो हुशार गाडी थांबवतो जो वाद घालतो हा एक लाखाचा माल नाही हा १० लाखाचा माल आहे हे वाद घातले जातात. जो प्रामाणिक असतो तो गाडी थांबवतो हा १ लाखाचा माल आहे ह्याची जकात घ्या. त्याच्याबरोबर कुठलाही वाद होत नाही. जे फास्ट ट्रक जातात त्यांना सोडवले जाते. हे ठरवून तुम्ही ह्याची दरसुची केली ती दरसुची तुम्ही ह्याच्यामध्ये समाविष्ट करा. ट्रकच्या पाठीमागे जे काही १००-५० आहेत रेतीचा चार-चार हजार रूपयांचा रेतीचा ट्रक विकला जातो. दुकानाचे कमर्शियल रेट असेल तर त्याचे आज लाखात रेट आहेत. माझी अशी सुचना आहे की, जे बिल्डींग मटेरियल येते. सगळ्यावर तुम्ही दरसुची जमा करून ते तुम्ही मेन्शन करा.

(सभागृहात गोंधळ.)

मा. महापौर :-

सन्मा. सदस्य मिलन म्हात्रेजी, आपल्याला जे ऑक्ट्राय भरत नसेल त्यांच्यावर तुम्ही रितसर काहीतरी अर्ज करा. त्यांच्यावर कार्यवाही करू द्या. कोणाचे नाव घेण्याचा येथे काय संबंध?

मिलन म्हात्रे :-

परवा हेअरिंग झाली. मी कोणाचेही व्यक्तीगत नाव या सभागृहात घेतलेले नाही. तुम्ही तुमच्या नगरसेवकांना आवरा. मी कोणाचेही नाव घेतलेले नाही. प्रोसिडींगमध्ये नोंद असेल.

मा. महापौर :-

आपण व्यक्तीगत बोलू नका.

मिलन म्हात्रे :-

त्यांनी माझे काढले तर मी ही काढणार. माझा कोणताही ट्रान्सपोर्टचा धंदा नाही.

मिलन पाटील :-

धंदा आहे की
(सभागृहात गोंधळ)

मिलन म्हात्रे :-

मी जे बोललो ती माझी सुचना होती. प्रत्येकाला सुचना मांडण्याचा अधिकार आहे. महापालिकेच्या इनकम नुसार मी बोलतोय. माझ्या जर कोणत्या गाड्या असतील त्यांनी येथे वैयक्तीक पुरावे सादर करावेत. उगीच कोणावर चिखल ओढ करायची नाही. मी कोणाचे वैयक्तीक नाव घेतलेले नाही.

मा. महापौर :-

असतील नसतील त्याने काय फरक पडतो.

मिलन म्हात्रे :-

प्रश्न तो नाही माझ्या नावाने त्यांनी बोलायचे नाही. बिल्डींग मटेरियल चोरून आणले जाते. बिल्डर लोक या शहरातील नागरिकांना लुबाडतात. चार चार हजाराच्या खाली रेट नाही त्यांचे तुम्ही बिल्डींग मटेरियलचे ट्रक का अडवत नाही. हा माझा मुद्दा आहे.

मा. महापौर :-

तुम्हाला ज्या सुचना मांडायच्या आहेत त्या मांडा.

मिलन पाटील :-

तो ठेकेदाराचा लॉस होईल. आपल्याला त्याच्याशी काय?
(सभागृहात गोंधळ)

चंद्रकांत वैती :-

सन्मा. सदस्य मिलन म्हात्रे यांची सुचना होती ती तुम्ही व्यक्तीशः अंगावर ओढून घेण्याचे कारण नाही.
(सभागृहात गोंधळ)

ओमप्रकाश अग्रवाल :-

मा. महापौर साहेब, आता जकात वर चर्चा सुरु आहे आणि नाक्यावर आपले जे लवाद नेमतात त्याबद्दल सन्मा. नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उल्लेख केला ही खरी बाब आहे. या बजेटमध्ये जे आपण ऑक्ट्रॉय चुकीने किंवा जबाबदारी न समजता बाहेरून माल आणतात व ते पकडले गेल्यावर त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही १०

टक्के ने अधिक ती दंडात्मक कार्यवाही महापालिकेच्या फंडामध्ये जमा होते. त्यामध्ये आयुक्त साहेबांनी ३ लाखाचे उत्पन्न दाखवले होते आणि स्थायी समितीने त्याला ३ च्या ठिकाणी २५ लाख रु. केलेले आहे. यामध्ये अजूनही वाढ होवू शकते म्हणून आयुक्त साहेब आपल्याला आमची सूचना आहे की आपल्या नाक्यावर जे चुकीने दंडात्मक कार्यवाही महापालिकेतर्फे केली जाते ती त्याठिकाणी केलेली कार्यवाही योग्य पद्धतीने होत नाही. महापालिकेचे अधिकारी किंवा तो ठेकेदार त्या व्यापाऱ्याला सांगतात ४० हजार रुपये तुझी १० टक्के ने वाढ होणार आहे. तर तुम्ही २० हजार द्या आणि तुम्ही माल घेवून जा आणि त्याची निम्मी पावती बनवून पाठवतात. म्हणून जकातीची जी दंडात्मक कार्यवाही आहे तो जो २५ लाखाचा आकडा घटलेला आहे त्यामध्ये ही वाढ होण्याची शक्यता आहे त्याच्यावर आपण बारकाईने लक्ष द्यावे अशी आमची सूचना जकातीवर घ्यावी.

मधूसूदन पुरोहीत :-

मा. महापौर साहेब, अभी सन्मा. नगरसेवक मिलन म्हात्रेजीने जो मत यहापर व्यक्त किया उससे मै सहमत हू। की अगर मिरा भाईदर का राजस्व किसी भी तरह से बढ़ता है। और अगर कोई सन्मा. सदस्य उसके बारे में जानकारी देता है तो मेरे ख्याल से यह सबसे पहिले लिखना चाहिए अपने पास यह सूचना रखनी चाहिए की अगर बिल्डर्स लोगो को जो भी गाडीया आती है उसपर हमलोग कोई टैक्स वसुल नहीं करते है। तो किसीने अपने उपर व्यक्तीगत तौर पर नहीं लेना चाहिए यह अगर व्यक्ती गत तौर पर ले रहे है तो इसका मतलब.

मा. महापौर :-

उसपर चर्चा खत्म हो गई तो फिर क्या?

मधूसुदन पुरोहित :-

उससे महापालिका का नुकसान हो रहा है।

मा. महापौर :-

आप भी वही सूचना मांडीए।

मधूसुदन पुरोहित :-

यह विरोध के स्वर नहीं आने चाहिए। अगर कोई व्यक्ती अपनी सूचना बता रहा है। तो ऐसे विरोधी फेवर किसीने बताने नहीं चाहिए।

मा. महापौर :-

आप आपकी सूचना बताईए।

मधूसुदन पुरोहित :-

मिरा भाईदर महानगरपालिके का मुनाफा हो रहा है। उसको नुकसान में मत तबदील करिए।

मा. महापौर :-

ठिक आहे.

मा. आयुक्त :-

जकातीबद्दल काल मी रूजु झाल्यानंतर काल मी बजेट बघण्याचा प्रयत्न केला पण एवढे बारकाईने मला काय जाता आले नाही. एका मुद्याबाबत मला ही शंका आली होती. स्थायी समिती समोर वाढ सजेस्ट केल्यानंतर हा मुद्दा विचारात होता की, आयुक्तांना काही शंका असेल तर ते येथे चर्चा करू शकतात का? शंका अशी आहे की आपण जकातीच एक्स अमाउन्ट मागच्या वर्षी टेंडर मध्ये आली होती ती आपण वसुल केली. त्या एक्स अमाउन्ट वर १० टक्के वाढ करून पुढची अपसेट प्राईझ ठरवतो. मान्य. आता ह्यावेळेस आपण सर्वजण काही आयटम्समध्ये वाढ करून ती वाढ १० ते ११ कोटी आहे असे दाखवतो. जर १० कोटी वाढ होत असेल तर त्या कोटीवर परत नंतर १० टक्के वाढ करण्याची आवश्यकता होत असेल तर त्या कोटीवर परत नंतर १० टक्के वाढ करण्याची आवश्यकता नाही का? फॉर फिक्सींग अपसेट प्राईज फॉर द नेक्स्ट ईयर जेणेकरून १ कोटी वाढ करून नंतर आपली टोटल अपसेट प्राईज होईल जी मुळ अपसेट प्राईज मागच्या टेंडरची प्लस १० टक्के आणि ही जी वाढीव आता आपण सजेस्ट करत आहात आणि आपण मान्य करणार आहात ती वाढीव जी १० टक्के येईल त्याच्यावर परत एक्स अमाउन्ट असेल त्याच्यावर १० टक्के करून अशी टोटल रक्कम यादी मग ती ९२ कोटी पेक्षा एखाद्या कोटीने वाढली तरी हरकत नाही असे माझे म्हणणे होते.

प्रफुल्ल पाटील :-

साहेब, मी मगाशी तेवढ्याच साठी एवढे सखोल विचारत होतो का? हे टेंडर काढताना जसे आपण मार्केटचे टेंडर काढतो तेव्हा मार्केटचे टेंडर काढल्यानंतर जी आपली डिमांड असते ती डिमांड आपण मागच्या वर्षात वसुल केलेल्या डिमांडच्या वर आपण अमुक टक्के भरून काढतो त्याप्रमाणे जकातीच्या संदर्भामध्ये दोन गोष्टी सांशकपण होत्या की, मागचा अंदाज धरायचा की, मागची प्रत्यक्ष ठेक्याची रक्कम धरायची जर मागच्या ठेक्याची रक्कम धरली तर आता जास्त फायदा होतो आणि ठेकेदाराने पण ते मान्य केले आहे. त्यानुसार आता मागच्या ठेक्यावर अॅडीशनल १० टक्के धरून पुढच्या वर्षासाठी मागणी करायची आता जेव्हा आम्ही दरवाढ केली आहे त्या दरवाढीची वसुली आज होणार नाही. दॅट विल बी थ्रु आउट द इयर त्याच्यापुढे पुढच्याच वर्षाला

आम्हाला त्याच्यावर ११ टक्के वर प्लस १० टक्के क्लेम करता येईल. अन्यथा टेंडरवरती ही रक्कम आम्हाला करता येणार नाही. असे माझे स्वतःचे मत आहे.

मा. महापौर :-

माझी अशी सुचना आहे की, मागच्या वर्षी आपल्याला जे ७३ असे टेंडर बोर्ड आले होते त्याच्यावर आपण जी रक्कम वाढवतोय एकझाम्पल ५ करोड वाढवतोय तर ७८ त्याच्यावर १० टक्के होणार आहे. एकाला १० रू. ऑक्ट्रॉय आहे तर नविनप्रमाणे ते ११ रू. होणार आहे. तर ११ वर १० टक्के काढावे अशी माझी सुचना आहे.

प्रफुल्ल पाटील :-

त्याच्यासाठी तुमची वसुली झालेलीच नाही. अजुन कुठे टेंडर आले नाही.

मा. महापौर :-

आपली जी मागणी असणार ती त्या अमाउंटला गृहीत धरून असणार.

प्रफुल्ल पाटील :-

टेंडर काढताना तुम्हाला काही कायदेशीर बाबी बघाव्या लागतात. तुम्ही टेंडरची अमाउन्ट कोट करता तेव्हा त्याला काहीतरी बेस असतो. पुर्वीच्या सुरुवातीला जेव्हा शासन अनुदान देत होते तेव्हा त्या अनुदानाच्या रक्कमेवर १० टक्के पास करून आपण पुढच्या वर्षी मागत होतो. जेव्हा ही टेंडरची पद्धत आली तेव्हा आमचे पहिले टेंडर जे निघाले ते अंदाजपत्रकामध्ये आमची किती तरतुद आहे त्याच्यावर प्लस १० टक्के काढले. त्याच्यामध्ये जेव्हा बिडींग झाले व बिडींगमध्ये हाल टेंडर गेले त्याच्यामध्ये आमच्या मागणी पेक्षा जास्त रक्कमेचे टेंडर आले म्हणून आम्ही त्याच्या पुढच्या वर्षी, मागच्या वर्षीच्या भरलेल्या रक्कमांवर प्लस १० टक्के करून आजच्या तारखेला आमच्याकडे ११ कोटीची वसुली ही झालेली नाही. वी आर ट्रस्ट मेकींग इट अॅप्लीकेबल. इट वील करेक्टेड थ्रु आउट द इयर. पुढच्या वर्षात ती संपुर्ण वसुली झाल्यानंतर आमच्या लक्षात येणार आहे की, इतकी रक्कम आम्हाला ही मिळू शकते. ही मिळालेली आहे. ती ठेकेदाराने भरली तेव्हा त्या ११ टक्क्यावर प्लस १० टक्के पुढच्या वर्षामध्ये आम्ही मागू शकतो. तोपर्यंत मागू शकत नाही.

मा. महापौर :-

आपण मागू शकतो. कारण आज १ लाखाचा जो काय माल येतो त्याखाली आपण १ लाखावर ऑक्ट्रॉय घेतो. ह्याच्यामध्ये आपण १० टक्के वाढ करणार आहोत. आता आपण त्याला सांगितले की १ लाखावर ११ हजार रू. ऑक्ट्रॉय घ्यायचे तर नक्कीच की जे ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन आहे त्याप्रमाणे आपल्याकडे इनलेटचा माल येतो तर त्याच्यावर ते येणारच आहे. तर तुम्ही जे बोलता त्याप्रमाणे महापालिकेचे नुकसान होणार आहे.

प्रफुल्ल पाटील :-

वी हॅव द डिसाइड द पिरिएड दॅन.

मा. आयुक्त :-

ह्याच्यामध्ये सन्मा. सदस्यांनी विचारल्याप्रमाणे दरवर्षी आपण आलेल्या टेंडर रक्कमेच्या वर १० टक्के अॅड करून पुढे जातो यात काही दुमत नाही. मी जो मुद्दा मांडला आणि आता मा. महापौर साहेब सुद्धा सांगत आहेत आणि आपण ही सांगितले मी फक्त विचारार्थी मांडलेला आहे. माझा मुद्दा असा आहे की, आपण काही आयटमध्ये जी वाढ सुचविलेली आहे आणि ती जी वाढ जे काय येते, १०-११ कोटी रू. ती काढण्याचा बेस जो महानगरपालिकेच्या प्रशासनाने वापरलेला आहे. तो बेस असा आहे की, मागच्या फायनन्शियल ईअरमध्ये मी जर १०० रू. त्या जकातची आयटम वसुली केली असेल तर त्याच्या प्रपोशनेट त्यांनी ती रक्कम काढून ११ कोटी काढलेली आहे. आता आपले जे म्हणणे आहे. ती आमची वसुलच झालेली नाही. म्हणून पुढच्या वर्षी वसुल झाल्यानंतर आपण त्यावर १० टक्के जावून माझी एक विनंती अशी आहे की, सजेशन असे आहे की, आपण ही जी रक्कम कॅलक्युलेट केलेली आहे ती मागच्या वर्षासाठी धरूनच कॅलक्युलेट केलेली आहे ती अॅक्च्युअली रक्कम आलेली आहे. म्हणून ते १० रू. होती आणि आपण १० रू. १० पै. केले आहे ती जर १० रू. १० पै. मागच्याच वर्षी केले असते तर तेवढीच रक्कम आली असती म्हणून ते असे आहे की, सरसकट महानगरपालिकेचा फायदा होतो म्हणून सरसकट वाढीव जी १० टक्के आपण घेत आहोत. त्याच्यावर सुद्धा १० टक्के कॉम्पनॅट अॅड करून अपसेट प्राईज काढाल अशी माझी विनंती आहे. शक्य झाल्यास ते करता येईल.

प्रफुल्ल पाटील :-

साहेब, त्याच्यासाठी व्हाय यु आर कोटेड ११.२८ इट वॉज वेरी स्पेसिफिक आम्हाला माहित आहे की आम्ही मागच्या वर्षाला आम्ही हा बेस धरलेला आहे. मागच्या वर्षी आम्ही एवढी जास्त वाढवली असती तर आम्हाला इतके उत्पन्न मिळाले असते. मग ते ११.७८ कोटीमध्ये अॅड १० टक्के करूनच तुम्ही आमच्यापुढे ती गोष्ट सादर करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही टेंडर प्रोसेसला जाल तेव्हा तुमची टेकनिकल आणि लिगल अडचण काय होणार आहे ते सांगतो. जेव्हा तुम्ही टेंडर प्रोसेसला जाल, जेव्हा तुम्ही त्या ठेकेदाराला सांगाल की, ११ कोटी वाढणार आहेत हे त्याचे टेबल आहे तेव्हा ते म्हणणार की, तुम्ही त्या वर्षातच कन्सीडर केलेली नाही. त्याच्यामुळे तुम्ही १० टक्के कसे मागू शकता? द बिफोर गोईंग बाय कॉर्लींग ए टेंडर यु मस्ट इनक्ल्युड दॅट.

त्याच्यामध्ये तुम्ही १० टक्के इंटरेस्ट समाविष्ट करायला पाहिजे. तुम्ही या टिपणीमध्ये सुद्धा ११ कोटी म्हणायला नको. हे अॅड १० टक्के करून तुम्ही पुढचे कमी करा.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

प्रफुल्ल पाटील साहेब, स्थायी समितीमध्ये ज्यावेळेस ११.२८ कोटी वाढ आणि बेसिक किंमत ७३ कोटी ७१ लाख रू. आणि नॅचरल वाढ ७ कोटी ३३ लाख रू. याची बेरीज केली तर ती १ कोटीने कमीची आहे. आपण त्याला राउंड अबाउट ९२ कोटी केलेले आहे. ती १० टक्के वाढ आपण अझमशन ठेवलेली आहे. त्याची अॅथोराईज ठेवता येत नाही.

भगवती शर्मा :-

मा. महापौर महोदय, एक सुचना है की, पत्रकारो के पास बजेट की कॉपी भिजवाने की कृपा करे। उनके पास बजेट की कॉपी नहीं है।

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

बजेट मंजुर झाल्यानंतर आपण प्रेसला निमंत्रित करतो. सभाशास्त्राप्रमाणे बजेटचे जे डिक्लेरेशन आहे ते मा. महापौर आणि मा. आयुक्तांच्या वतीने मा. महासभेने बजेट मंजुर केल्यानंतर प्रेसला दिले जाते आणि ते देण्याची निश्चितच कार्यवाही केली जाईल.

जयंत पाटील :-

मिरा भाईंदर महानगरपालिकेने सन २००४-०५ साली काही दरामध्ये वाढ केलेली होती.सद्या आपल्या आजूबाजूच्या महापालिकेमध्ये उदा. ठाणे, कल्याण, उल्हासनगर, मुंबई या महानगरपालिकेचे जकातीचे दर हे आपल्या महानगरपालिकेच्या जकात दरसुची पेक्षा बाहुतांश अॅटमवर जास्त आहेत. जकात दर सुचीतील काही अॅटमवरील जकातीचा भार कंपन्या सोसत आहेत. कंपन्या जकातीचा भार सोसत असल्याने त्याचा ग्राहकांवर बोजा पडत नाही. महापालिकेचे उत्पन्नाचे मार्ग मर्यादित आहे. मर्यादित उत्पन्नामध्ये सर्व शहरांची अत्यावश्यक सेवा व विकास कामे करणे आर्थिक दृष्ट्या अडचणीचे होत आहेत. नागरिकांना अत्यावश्यक सुविधा देणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य असल्याने महापालिकेचे उत्पन्न वाढविणे तितकेच जरूरीचे आहे. इतर करापेक्षा जकात कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. यापूर्वी असलेले जुने जकात दर व सद्या महापालिकेच्या आजूबाजूच्या महापालिका यांनी वाढविलेले जकात दर विचारात घेता सद्याचे महा नगरपालिकेचे दर हे फारच कमी आहेत. शासनाचे जकात बंद करण्याचे धोरण लक्षात घेता,भविष्यात शासनाकडील मिळणारे अनुदान वाढीव जकात उत्पन्ना नुसार मागणी करता येईल,म्हणुन सद्याच्या जकातदर सूचीतील खालील नमूद केलेल्या अॅटमवर जकात दर वाढविल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडेल. खालील प्रमाणे जकात दर वाढविण्यात प्रस्तावित करीत आहोत.

अॅटम क्र.	मालाचा तपशिल	सद्या चालु असलेले दर	कमाल दर	किमान दर	नव्याने प्रस्तावित केलेले दर
३८	<u>वर्ग ३:इंधनासाठी , प्रकाशासाठी, धुण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तु.</u> अ) सर्व प्रकाराची खनिज तेल, डिझेल तेल, पेट्रोल, विमानचालन स्पिरिट, सर्व प्रकाराची , व्हाईट ऑईल, तुर्क तेल (spindle oil) फरनेस आईल, पेट्रोलीयम पदार्थ , माव्याचे तेल शेवसाल ऑईल , सॉल्व्हेंट ऑईल किटक नाशके म्हणुन उपयोगात आणलेली इतर ज्वलन तेले, नैसर्गिक गॅसलीन , रंग (नोंद ४८खाली येत असतील त्या व्यतिरिक्त) सोल्युशन व कॉम्पोझिशन ,टर्की रेड ऑईल , व खनिज तेलाचे उपपदार्थ , परंतु यापूर्वी अंतर्भूत केलेल्या वस्तुंमध्ये या पोट नोंदीखाली घासलेटचा अंतर्भाव होणार नाही.	१.२५	४.००	०.५०	३.००
४८	<u>वर्ग ४ : इमारातीची व इतर बांधकामची सामुग्री</u> पेन्टस् , डिस्टेंपर व कलर वॉशेस आणि इमारतीस रंग देण्यासयाठी वापरावयाचे साहित्य , वॉर्निश आळशीचे उकळविलेले तेल , टर्पेटाईन , झिक ऑक्ससाईड व रेड ऑक्ससाईड,	२.५०	४.००	०.५०	३.००

४९	काच, काचेच्या वस्तू ,चिनीमातीच्या वस्तू , एनॅमलच्या वस्तू इमारतीच्या व सॅनिटी फिटिंग्जच्या बांधणीसाठी किंवा सुशोभित करण्यासाठी वापरण्यात येणारी सर्व प्रकार क्रोकरी , धातूचे व्हॉल्व , तांब्याच्या तोट्या व त्यांची उपकरणे .	२-५०	४.००	०.५०	३.००
५१	इमारती लाकूड , वल्ल्या ,बांबू , बेत व त्यापासून तयार केलेल्या वस्तू, दरवाजे ,खिडक्या , चौकटी , खुट्या, जिने, चंदनाचे लाकूड व अशा लाकडापासून तयार केलेल्या वस्तू	३.००	४.००	०.५०	४.००
५२	प्लायवूड, सॉफ्टबोर्डस् , हाडबोर्डस् , मसोनाईट किंवा कोणतेही घटक असलेले व कृत्रिम प्रक्रियेने तयार करण्यात आलेले इतर कोणत्याही प्रकारचे लाकूड व त्यापासून तयार केलेल्या वस्तू.	३-००	४.००	०.५०	४.००
५३	वर्ग ५ : सुगंधी द्रव्ये, प्रसाधने,रंग व घरगुती सामान (ड) लाकडी, लोखंडी, पोलादी, वेताचे इत्यादीसारखे सर्व प्रकारचे फर्निचर	३-००	४.००	०.५०	४-००
७०	रबर , रबरी माल , गटापर्चा व त्यापासून (पूर्णतः व अंशतः) बनविलेल्या वस्तू , रबर सोल्यूशन्स ,कच्चे रबर व लॅटॅक्स पण त्यापासून बनविलेली खेळणी सोडून .	२-००	४.००	०.५०	३-००
७१	वर्ग ८ : धातु व धातूच्या वस्तू लोखंड पोलद (अ) पिग आयर्न (ब) ब्ल्यूम्स बिलेट्स व स्लॅब्स (क) रचना विषक(स्ट्रक्चरल) ३. अँगल्स -इक्वल किंवा अनइक्वल ४.बल्ब किंवा टो ५. लाईट रेल्स ६. लाईट रेल्ससाठी फीश प्लेट ७ . शेल , पोलाद इनगॉटस् , ब्ल्यूम, विलेटस् व बार्स ८. ब्लॅक किंवा गॅलव्हनाईज्ड शीटस् प्लेन किंवा कॉरोगेटेड ९. प्लेटस वॉयलर व हाय टेन्साईल शीप बिल्डींग किंवा बुलेट प्रुफ पोलाद धरुन साधारण सौम्य पोलाद १०. गज व सळया ११. बोल्टस् , नटस्, बॉशर्स ब्लॅक गॅलव्हाईज्डच्या इतर प्रकारच्या तारा १३. तारेचे खिळे १४. स्प्रिंगचे पोलाद, हेक्युलर किंवा फ्लॅटबार्स १५. हुप्स व पट्ट्या १६. नळ.	२-००	४.००	०.५०	३-००
७३	लोखंड व पोलाद -विशिष्टरित्या तरतुद करण्यात आलेली नसेल अशी (कटलरी) लोखंडी सामान व यंत्रे किंवा यंत्राचे भाग खेरीज करुन लोखंडी वा पोलाद यापासून बनविलेल्या इतर कोणत्याही वस्तू	२-००	४.००	०.५०	३-००
७४	यंत्रसामग्री व वितरण यांसाठीची वीज यंत्रयामग्री व मोटर्स व जनरेटर्स , व त्यांचे पूरक व सुटे भाग -अ) १. वीज निर्मिती ,प्रक्षेपण व वितरण यांसाठीची वीज यंत्रयामग्री व मोटर्स व जनरेटर्स व त्यांचे पूरक व सुटे भाग २. सेल्स बॅटरी व पितळी पट्ट्या हॉर्न इलेक्ट्रीक धरुन वीज माल.३ . वीज जोडणारी सामाग्री व वस्तू ४. वीजेची घरगुती उपकरणे ५. सर्व प्रकाराची वीज यंत्रसामग्रीस, कंट्रोल स्वीच गिअर , जनरेटर्स , अल्टरनेटर्स व डायनॅमो मोटार्स ,ट्रान्सफॉर्मर्स व टर्बो जनरेटिंग सेटस .	३-००	४.००	०.५०	४-००
८१	वर्ग ९ : संकीर्ण लाकूड , दगड, चिकणमाती किंवा धातु यांवर कोरीव काम केलेल्या वस्तू वा इतर व मातीची भांडी.	२-००	४.००	०.५०	३-००

मिरा भाईदर महानगरपालिकेच्या दरसुची मध्ये नव्याने प्रस्तावित केलेल्या दरा प्रमाणे वाढ केल्यास महानगरपालिकेच्या जकात उत्पन्नामध्ये रुपये - ११.२८ कोटी वाढ होणार आहे ,चालु आर्थिक वर्षातील जकात कराचे उत्पन्न रुपये - ७३.३१ कोटी होणार आहे . त्यामध्ये शासनाच्या नियमा प्रमाणे १० टक्के वाढ रुपये - ७.३३ कोटी होईल ह्या सर्व बाबी विचारात घेता सन् २००८-०९ करीता जकातीपासुन एकुण रुपये ९२ कोटी

उत्पन्न अपेक्षित आहे .सदरहु जकात वाढीव दर दि.२३/०६/२००८ पासुन लागु करण्यात येतील .सदर प्रस्तावास मा. महासभा मंजूरी देत आहे.

प्रफुल्ल पाटील :-

ह्याच्यामध्ये आपण १० टक्के वाढीव धरूनच सांगा. आता कमिशनर साहेब बोलले १० टक्के वाढीव धरूनच ठराव द्या.

मिलन म्हात्रे :-

मी जी सुचना केली त्याचा अंतर्भाव करून त्यावर आपले रूलिंग झालेले नाही.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

आपण जो मुद्दा मांडला त्याप्रमाणे वसूल न होणाऱ्या रक्कमेवर १० टक्के येथे आपल्याला परत वाढवता येणार नाही.

मिलन म्हात्रे :-

आम्ही जी महत्वाची सुचना स्थायी समितीमध्ये ही केली होती आणि आता मा. महासभेला केली.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

१० टक्के जी वाढ आहे ते गृहीत धरूनच आपण केलेल्या रक्कमा आहेत.

मिलन म्हात्रे :-

आम्ही ज्या सुचना केल्या त्याचे काय झाले? प्रशासनाचे काय म्हणणे आहे? महापालिकेच्या बजेटमध्ये वाढ होईल. कोणी असे समजू नका की, उद्या ऑक्ट्रॉय बंद झाला ते शासनाचे धोरण आहे आणि दोन वर्ष झाले नाहीतर?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

सभागृहामध्ये जकातीच्या अनुषंगाने ज्या सुचना सन्मा. सदस्यांनी याठिकाणी मांडलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्याची नोंद घेवून निश्चित कार्यवाही केली जाईल.

मिलन म्हात्रे :-

कार्यवाही म्हणजे तुम्हाला त्या दरवाढीचा रेट नक्की करायचा आहे. तो ठराव स्थायी समितीला घ्यावा लागणार आहे. मला त्याचे रूलिंग पाहिजे. आपण हे जसे घेतले तर आमच्या स्थायी समितीला याच्या मंजुच्या मिळाल्या ह्याच्याबरोबर त्याचा ठराव येत्या स्थायी समितीला तुम्ही घ्या आणि त्याचे रेट नक्की करा.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

रेट रिवाईजचा चार्ट दिलेला आहे आणि याच्याशिवाय जे उर्वरित रेट आहेत ते आपले जे जुने प्रचलित रेट आहेत तेच राहतील आणि त्याप्रमाणे ह्याचे सुधारित बुकलेट करून.

मिलन म्हात्रे :-

तुमचे जर लिस्टमध्ये रेट आहेत तर मग ऑक्ट्रॉयवाला त्या गाड्या अडवून ऑक्ट्रॉय का घेत नाही? त्याच्यावर तुम्ही काय कार्यवाही केली? आणि आमचा जो महसूल बुडला गेला त्याचे काय? त्याला जिम्मेदार कोण? तुम्ही आहात? ऑक्ट्रॉय ऑफिसर म्हणून तुम्ही आहात का?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

आपण जो मुद्दा मांडला त्याच्यापुर्वी माझ्याकडे आपली चर्चा झाली. आपल्या शहरामध्ये जे विकासक ट्रान्सपोर्टर रेतीचा बिझनेस करतात त्याला प्रति ट्रक जे दर आहेत ते दर फार नगण्य आहेत.

मिलन म्हात्रे :-

ते दर तुम्ही वाढवा. फ्लॅटचे रेट कमी नाही. पाच हजाराच्या वर फ्लॅटचे रेट झाले आहेत. पुर्वी ते १२०० रु. असे रेट होते ते रेट एक दोन वर्षात वाढले आहेत. बिल्डर लोकांनी करोडो रूपयाचा फायदा करायचा. तुमचे विकासक रेट ही तुम्ही वाढवले नाही. स्थायी समितीला आम्ही विकासकर ६० रूपयेच ठेवला आहे. येथे विकासकराला कमी पैसे मटेरियल फुकट येते आणि १२०० रु. चे अॅग्रीमेंट होते आणि जवळ जवळ २८०० रु. ब्लॅकचे दाखवतात त्याच्या रेटवर तुम्हाला एवढे प्रेम, माया लोभ कशासाठी आहे. गोरगरिबांनी ५० रु. भरले नाही तर नाक्यावर माऱ्या माऱ्या होतात. हात पाय डोकी फुटेपर्यंत कार्यक्रम होतात. पोलिस स्टेशनला केसेस दाखल झाले आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कोणता निर्णय घेत आहात. ते ठरवा. आजच्या या ठरावामध्ये आणि आत्ता खुलासा झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मला तुमचे रूलिंग पाहिजे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

आपण जो मुद्दा मांडला आहे त्या अनुषंगाने ठेकेदाराची अजुन कोणती प्रशासनाकडे तक्रार नाही की, अमुक रेट बुडवतात.

मिलन म्हात्रे :-

कोण तक्रार करणार नाही.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

मला सभागृहाला हे सांगणे अपेक्षित आहे.

मिलन म्हात्रे :-

उद्या ठेकेदार बोलला की, मी काही अडवणार नाही पण तो गरिबाला कसा काय त्रास देतो? एकीकडे हे असे सर्व दबाववाले आहेत त्याने त्यादिवशी तुमच्याकडे तुमच्यासमोर कबुल केले की, गाड्या पळवून नेतात.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

वसुलीची जी कार्यवाही आहे ती केली जाईल.

मिलन म्हात्रे :-

बाकीच्या गाड्या पाटलाग करून पकडून भर रस्त्यात मारा मान्या करून वसूल केली जाते आणि ऑक्ट्रॉयवाला स्वतः बोलतो की, बिल्डींग मटेरियलवाले गाड्या जोरात पळवून नेतात.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

नोंद घेवून कार्यवाही केली जाईल.

मिलन म्हात्रे :-

नुसती कार्यवाही नाही, वसुलीपण केली जाईल. वसुलीचे बोला.

मा. महापौर :-

सचिव साहेब, ठरावाचे वाचन करा.

नगरसचिव :-

वाचन झाले आहे.

मा. महापौर :-

ठराव सर्वानुमते मंजूर.

मिलन म्हात्रे :-

झालेल्या, केलेल्या सुचनांचा समाविष्ट करून ठराव सर्वानुमते मंजूर असे मला रुलिंग पाहिजे. आम्ही बऱ्याचशा सदस्यांनी काही सुचना केल्या आहेत. त्या सुचनांचे काय?

मा. महापौर :-

आपण जे काय नविन रेट वाढीव केलेले आहेत त्याचे आपण जकातीचे जेवढे नाके आहेत त्याच्यावर बोर्ड लावावे. ज्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत त्याचा बोर्ड वेगळा लावावा आणि जे जुने रेट आहेत त्याचा एक वेगळा बोर्ड लावावा आणि ठेकेदारामार्फत ऑक्ट्राय वसूल केले जात नाही जे सन्मा. नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी सुचविले तसे त्यांना निर्देश द्यावेत की, ऑक्ट्राय सगळ्यांकडून वसूल करावे.

प्रकरण क्र. ३८ :-

जकात दरामध्ये वाढ करणेस मंजूरी मिळणेबाबत. (मा. स्थायी समिती सभा दि. २९/०२/२००८ नुसार शिफारस केलेला ठराव क्र. ४२)

ठराव क्र. ३४ :-

मिरा भाईदर महानगरपालिकेने सन् २००४-०५ साली काही दरामध्ये वाढ केलेली होती.सद्या आपल्या आजूबाजूच्या महापालिकेमध्ये उदा.टाणे,कल्याण , उल्हासनगर , मुंबई या महानगरपालिकेचे जकातीचे दर हे आपल्या महानगरपालिकेच्या जकात दरसुची पेक्षा बाहुतांश अॅटमवर जास्त आहेत. जकात दर सुचीतील काही अॅटमवरील जकातीचा भार कंपन्या सोसत आहेत. कंपन्या जकातीचा भार सोसत असल्याने त्याचा ग्राहकांवर बोजा पडत नाही. महापालिकेचे उत्पन्नाचे मार्ग मर्यादित आहे. मर्यादित उत्पन्नामध्ये सर्व शहरांची अत्यावश्यक सेवा व विकास कामे करणे आर्थिक दृष्ट्या अडचणीचे होत आहेत. नागरिकांना अत्यावश्यक सुविधा देणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य असल्याने महापालिकेचे उत्पन्न वाढविणे तितकेच जरूरीचे आहे. इतर करापेक्षा जकात कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. यापूर्वी असलेले जुने जकात दर व सद्या महापालिकेच्या आजूबाजूच्या महापालिका यांनी वाढविलेले जकात दर विचारात घेता सद्याचे महा नगरपालिकेचे दर हे फारच कमी आहेत. शासनाचे जकात बंद करण्याचे धोरण लक्षात घेता,भविष्यात शासनाकडील मिळणारे अनुदान वाढीव जकात उत्पन्ना नुसार मागणी करता येईल,म्हणुन सद्याच्या जकातदर सूचीतील खालील नमूद केलेल्या अॅटमवर जकात दर वाढविल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडेल. खालील प्रमाणे जकात दर वाढविण्यात प्रस्तावित करीत आहोत.

अॅटम क्र.	मालाचा तपशिल	सद्या चालु असलेले दर	कमाल दर	किमान दर	नव्याने प्रस्तावित केलेले दर
३८	<u>वर्ग ३:इंधनासाठी , प्रकाशासाठी, धुण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तु.</u> अ) सर्व प्रकाराची खनिज तेल, डिझेल तेल, पेट्रोल, विमानचालन स्पिरीट, सर्व प्रकाराची , व्हाईट ऑईल, तुर्क तेल (spindle oil) फरनेस आईल, पेट्रोलीयम	१.२५	४.००	०.५०	३.००

	पदार्थ , माव्याचे तेल शेवसाल ऑईल , सॉल्डन्ट ऑईल किटक नाशके म्हणुन उपयोगात आणलेली इतर ज्वलन तेले, नैसर्गिक गॅसलीन , रंग (नोंद ४८खाली येत असतील त्या व्यतिरिक्त) सोल्युशन व कॉम्पोझिशन ,टर्की रेड ऑईल , व खनिज तेलाचे उपपदार्थ , परंतु यापुर्वी अंतर्भूत केलेल्या वस्तुंमध्ये या पोट नोंदीखाली घासलेटचा अंतर्भाव होणार नाही.				
४८	वर्ग ४ : इमारतीची व इतर बांधकामची सामुग्री पेन्टस् , डिस्टेंपर व कलर वॉशेस आणि इमारतीस रंग देण्यासयाठी वापरावयाचे साहित्य , वॉर्निश आळशीचे उकळविलेले तेल , टर्पेटाईन , झिंक ऑक्साईड व रेड ऑक्साईड,	२.५०	४.००	०.५०	३.००
४९	काच, काचेच्या वस्तू ,चिनीमातीच्या वस्तू , एनॅमलच्या वस्तु इमारतीच्या व सॅनिटी फिटिंग्जच्या बांधणीसाठी किंवा सुशोभित करण्यासाठी वापरण्यात येण्यारी सर्व प्रकार क्रोकरी , धातूचे व्हॉल्व , तांब्याच्या तोटया व त्यांची उपकरणे	२-५०	४.००	०.५०	३.००
५१	इमारती लाकूड , वल्ल्या ,बांबू , बेत व त्यापासून तयार केलेल्या वस्तु, दरवाजे ,खिडक्या , चौकटी , खुटया, जिने, चंदनाचे लाकूड व अशा लाकडापासून तयार केलेल्या वस्तु	३.००	४.००	०.५०	४.००
५२	प्लायवूड, सॉफ्टबोर्डस् , हाडबोर्डस् , मसोनाईट किंवा कोणतेही घटक असलेले व कृत्रिम प्रक्रियेने तयार करण्यात आलेले इतर कोणत्याही प्रकारचे लाकूड व त्यापासून तयार केलेल्या वस्तु.	३-००	४.००	०.५०	४.००
५३	वर्ग ५ : सुगंधी द्रव्ये, प्रसाधने,रंग व घरगुती सामान ड) लाकडी, लोखंडी, पोलादी, वेताचे इत्यादीसारखे सर्व प्रकारचे फर्निचर	३-००	४.००	०.५०	४-००
७०	रबर , रबरी माल , गटापर्चा व त्यापासून (पूर्णतःव अंशत :) बनविलेल्या वस्तु , रबर सोल्यूशन्स ,कच्चे रबर व लॅटक्स पण त्यापासून बनविलेली खेळणी सोडून .	२-००	४.००	०.५०	३-००
७१	वर्ग ८ : धातु व धातूच्या वस्तु लोखंड पोलद (अ) पिग आयर्न (ब) ब्ल्यूम्स बिलेट्स व स्लॅब्स (क) रचना विषक(स्ट्रक्चरल) ३. अँगल्स -इक्वल किंवा अनइक्वल ४.बल्ब किंवा टो ५. लाईट रेल्स ६. लाईट रेल्ससाठी फीश प्लेट ७ . शेल , पोलाद इनगॉटस् , ब्ल्यूम, विलेटस् व बार्स ८. ब्लॅक किंवा गॅल्व्हाईज्ड शीटस् प्लेन किंवा कॉरोगेटेड ९. प्लेटस वॉयलर व हाय टेन्साईल शीप बिल्डींग किंवा बुलेट प्रुफ पोलाद धरुन साधारण सौम्य पोलाद १०. गज व सळया ११. बोल्टस् , नटस्, बॉशर्स ब्लॅक गॅल्व्हाईज्डच्या इतर प्रकारच्या तारा १३. तारेचे खिळे १४. स्प्रिंगचे पोलाद, हेक्युलर किंवा फ्लॅटबार्स १५. हुप्स व पट्टया १६. नळ.	२-००	४.००	०.५०	३-००
७३	लोखंड व पोलाद -विशिष्टरित्या तरतुद करण्यात आलेली नसेल अशी (कटलरी) लोखंडी सामान व यंत्रे किंवा यंत्राचे भाग खेरीज करुन लोखंडी वा पोलाद यापासून बनविलेल्या इतर कोणत्याही वस्तु	२-००	४.००	०.५०	३-००
७४	यंत्रसामग्री व वितरण यांसाठीची वीज यंत्रयामग्री व मोटर्स व जनरेटर्स , व त्यांचे पूरक व सुटे भाग -अ) १. वीज निर्मिती	३-००	४.००	०.५०	४-००

	प्रक्षेपण व वितरण यांसाठीची वीज यंत्रयामग्री व मोटर्स व जनरेटर्स व त्यांचे पूरक व सुटे भाग २. सेल्स बॅटरी व पितळी पट्ट्या हॉर्न इलेक्ट्रीक धरुन वीज माल.३ . वीज जोडणारी सामाग्री व वस्तु ४. वीजेची घरगुती उपकरणे ५. सर्व प्रकाराची वीज यंत्रसामग्रीस, कंट्रोल स्वीच गिअर , जनरेटर्स , अल्टरनेटर्स व डायनॅमो मोटार्स , ट्रान्सफॉर्मर्स व टर्बो जनरेटिंग सेटस .				
८१	वर्ग ९ : संकीर्ण लाकुड , दगड, चिकणमाती किंवा धातु यांवर कोरीव काम केलेल्या वस्तु वा इतर व मातीची भांडी.	२-००	४.००	०.५०	३-००

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या दरसुची मध्ये नव्याने प्रस्तावित केलेल्या दरा प्रमाणे वाढ केल्यास महानगरपालिकेच्या जकात उत्पन्नामध्ये रुपये - ११.२८ कोटी वाढ होणार आहे ,चालु आर्थिक वर्षातील जकात कराचे उत्पन्न रुपये - ७३.३१ कोटी होणार आहे . त्यामध्ये शासनाच्या नियमा प्रमाणे १० टक्के वाढ रुपये - ७.३३ कोटी होईल ह्या सर्व बाबी विचारात घेता सन् २००८-०९ करीता जकातीपासुन एकुण रुपये ९२ कोटी उत्पन्न अपेक्षित आहे .सदरहु जकात वाढीव दर दि.२३/०६/२००८ पासुन लागु करण्यात येतील .सदर प्रस्तावास मा. महासभा मंजूरी देत आहे.

सुचक :- श्री. जयंत महादेव पाटील. अनुमोदक :- श्री. तुळशीदास म्हात्रे.
ठराव सर्वानुमते मंजुर

सही/-
महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ३९- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील जाहिराती बाबत व सुधारित जाहिरात फी दरपत्रकाबाबत (मा. स्थायी समिती सभा दि. २९/०२/२००८ नुसार शिफारस केलेला ठराव क्र. ४३)

एस. ए. खान :-

मिरा भाईंदर क्षेत्रातील जाहिरातीचे (विविध भागात होर्डिंग्ज व अन्य प्रकारच्या जाहिराती) नविन स्तोत्र उपलब्ध करण्याकरिता व उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने मा. स्थायी समिती दि. २९/०२/२००८ ठराव क्र. ४३ ने शिफारस केलेल्या प्रस्तावास ही मा. महासभा मंजूरी देत आहे.

भगवती शर्मा :-

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव सर्वानुमते मंजुर.

प्रकरण क्र. ३९ :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीबाबत व सुधारीत जाहिरात फी दरपत्रकाबाबत. (मा. स्थायी समिती सभा दि. २९/०२/२००८ नुसार शिफारस केलेला ठराव क्र. ४३)

ठराव क्र. ३५ :-

मिरा भाईंदर क्षेत्रातील जाहिरातीचे (विविध भागात होर्डिंग्ज व अन्य प्रकारच्या जाहिराती) नविन स्तोत्र उपलब्ध करण्याकरिता व उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने मा. स्थायी समिती दि. २९/०२/२००८ ठराव क्र. ४३ ने शिफारस केलेल्या प्रस्तावास ही मा. महासभा मंजूरी देत आहे.

सुचक :- अॅड. एस. ए. खान. अनुमोदक :- श्री. भगवती शर्मा.
ठराव सर्वानुमते मंजुर

सही/-
महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सन २००७-०८ चे सुधारित व २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकास मान्यता देणेबाबत. (मा. स्थायी समिती सभा दि. २९/०२/२००८ नुसार शिफारस केलेले प्रकरण क्र. ५७) बजेटची कॉपी आपल्याकडे आहे. आपण कशाप्रकारे पेज वाईज जाणार की कसे जाणार त्याची सुचना घेवून त्याप्रमाणे केले जाईल.

प्रफुल्ल पाटील :-

सदस्यांना ज्यांना मुख्य विषयावर बोलायचे आहे ते बोलतील. सगळ्यात पहिला माझा महत्वाचा विषय असा आहे की, मागच्या काही काळामध्ये प्रशासनाने अतिशय चांगला विषय उत्पन्नवाढीचा आणला होता. मोकळ्या जागेवर कर लावावा असा होता. तर तो कुठे दिसतच नाही तो कुठे गहाळ झाला. प्रशासन त्याच्याबाबतीत सिरियस नाही का?

मा. महापौर :-

आपण जी सुचना केली होती त्याचा व्यवस्थित अभ्यास करून विषय आणायचा होता. त्यानंतर माझ्याकडे विषय आला तरीपण तो तेवढा स्पष्ट क्लिअर नव्हता. त्याच्यामध्ये एन.डी.झेड. जागा आहेत. ते सी.सी. वर द्यायचे, एन. ए. वर द्यायचे की आय.ओ.डी. वर द्यायचे प्राथमिक परवानगी लावा हे कुठेही क्लिअर नव्हते. ह्यांना ज्यावेळी मी सांगितले की, ते व्यवस्थित क्लिअर करून आणा. तेव्हा आर.डी. शिंदे साहेब हे जागेवर नव्हते आणि बजेटची मिटींग जी आहे ती शेवटच्या दिवसांवर लावणे गरजेचे होते. म्हणून आपण तो विषय एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आणत आहोत.

प्रफुल्ल पाटील :-

त्याच्यासाठी प्रोव्हिजन तर करावीच लागणार आहे.

मा. महापौर :-

आपण ते करतच आहोत.

प्रफुल्ल पाटील :-

पुन्हा बजेट कसा आणणार?

मा. महापौर :-

त्या हिशोबानेच आपण ते बजेटमध्ये गृहीत धरले आहे.

प्रफुल्ल पाटील :-

आज आम्ही जर बजेट प्रोव्हिजन केली आणि नंतर त्याच्यावर आम्ही कशाप्रकारे आकारणी करावी हे ठरवले तर चालेल. बजेट प्रोव्हिजन तर तुम्ही आज करा. आम्हाला ठोबळ रक्कम द्या मग ती प्रत्यक्षात जास्त आली तरी हरकत नाही आणि तुमचा रेव्हेंयु वाढला पाहिजे. तुम्हाला कुठे बजेट आहे?

मा. महापौर :-

स्थायी समितीने ती रक्कम अंदाजित धरूनच ते प्रस्तावित केले आहे.

प्रफुल्ल पाटील :-

ते ह्या बजेटमध्ये आले आहे का?

मा. महापौर :-

आलेले नाही. स्थायी समितीने जे बजेट प्रोव्हिजन केले आहे त्याच्यामध्ये त्यांनी ती अमाउंट गृहीत धरून त्या हिशोबाने त्यांनी ते केलेले आहे.

प्रफुल्ल पाटील :-

मालमत्ता करामध्ये ते आलेले आहे?

मा. महापौर :-

होय.

अजित पाटील :-

पण आपल्याला ते लागू करता येणार नाही.

प्रफुल्ल पाटील :-

बजेटमध्ये प्रोव्हिजन आली आहे का?

मा. महापौर :-

होय विथ २ करोड रूपिज.

प्रफुल्ल पाटील :-

ओरिजनली ४८ आहे आणि २ करोड रू. मोकळ्या जागेचे आहे का?

मा. महापौर :-

होय. स्थायी समितीने संबंधित अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून की, ह्याच्यामध्ये एवढे उत्पन्न होईल त्या हिशोबाने ती अमाउंट गृहीत धरून बजेटला ५० करोड रूपयाची प्रोव्हिजन केलेली आहे. यु कॅन से ४८+२=५० करोड.

प्रफुल्ल पाटील :-

म्हणून त्यांनी नविन कर लावण्याबाबतचा सेपरेट विषय द्यायला पाहिजे होता.

मा. महापौर :-

त्याच्यामध्ये अजून काही त्रुट्या पॅडींग आहेत. तो विषय आला की फेटाळता कामा नये. तर क्लिअरन्स भेटले नव्हते. म्हणून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण तो विषय आणू.

प्रफुल्ल पाटील :-

मा. आयुक्त साहेबांशी या विषयावर जास्त सिरियसली बोलतो, मा. महापौर साहेब, मा. उपमहापौर साहेब आणि मा. सभापती साहेब या सभागृहातले सगळे नगरसेवक मिरा भाईंदर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती काय आहे हे सर्वाना माहित आहे. बजेट हा जरी मधले मणक्याचे हाड असले तरी बजेटवर आम्ही किती कौशल्याने काम करतोय हे त्याला जास्त महत्त्व येते की, या शहरातील विकासाची काम आम्ही करू शकतो. पण कधी कधी असे होते की आम्हांला विकासाची काम काय करायची असतात हे आम्ही नंतर ठरवत असतो. बजेट गेल्यानंतर, पण जेव्हा गर्व्हमेंटच्या स्कीम लागू केल्या जातात तेव्हा हे आमच्यावर बंधनकारक होते की पहिल्यांदा तुम्ही रिवीजन करा की, ह्या योजना तुम्हांला घ्यायच्या आहेत आणि त्या योजना घ्यायच्या झाल्या की, तुमच्या बजेटमध्ये तुम्हांला कशी प्रोव्हिजन करायची आहे ते बघा. बजेटमध्ये वाढीव प्रोव्हिजन करताना आम्ही जे आत्ताच्या अत्यावश्यक सेवा सुविधा देत आहोत त्या सेवा सुविधा देवून उरलेले बजेट किती आहे ते आम्हांला नविन योजनेसाठी लागू करता येवू शकते. पण दुदैवाची बाब आहे की, १९२५ करोड रुपयाची जवाहरलाल नेहरू अरबन रिन्व्यूअल मिशनखाली जी काम करायची आहेत. त्याची डेड लाईन २०१२ पर्यंत आहे. वर्षे चालू आहे. ज्याचे बजेट आपण करतोय ते २००८-०९ चे आहे. चार वर्षांमध्ये १९२५ करोडच्या केलेल्या कामाच्या बाबतीत तुम्हांला निर्णय घ्यावे लागणार आहे. त्याकरिता महसूल किंवा कर्जाची रक्कम परतफेड करण्याकरिता उत्पन्नाच्या बाबतीचे स्तोत्र निर्माण करायचे आहे व जवाहरलाल नेहरू अरबन रिन्व्यूअल मिशन खाली कामे करण्यासाठी आम्हांला रिझर्व्ह करायला पाहिजे. ह्या दृष्टीने आमची पावले कुठेही चाललेली नाही. प्रशासनसुद्धा त्या संदर्भात फार काही गंभीर आहे असे मला वाटत नाही त्यांनी फक्त एवढेच म्हटले की आता सध्या आपल्याकडे जे आहे त्याच्यावर आपली चूल कशी चालते तेवढी चालवायची. आजची भाकरी कशी मिळते ती बघावी. उद्याचे काय ते उद्या बघू या. अशापद्धतीने चालले तर जवाहरलाल नेहरू अरबन रिन्व्यूअल मिशनखाली काहीच होणार नाही. कुठलेही काम होणार नाही. त्याठिकाणी १२० कोटीची काम फक्त प्रस्तावित केलेली आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाची बाब अशी आहे की त्याच्यामधून महसूलातून तुम्ही ३४ कोटी रुपये हे उत्पन्न वापरणार आहात आणि उरलेले २६ कोटी रुपये कर्जापोटी ऑलरेडी तुमच्याकडे काही कर्ज रनिंग आहेत. चार पाच प्रकारची कर्ज रनिंग आहेत. प्लस रस्त्यासाठी सुद्धा नविन कर्ज घेता ते मंजूर झालेले आहे. ठिक आहे ह्या सगळ्यांचे रिपेमेंट करायचे आहे हे असतानासुद्धा तुम्हांला नविन उत्पन्नाच्या काही बाबी शोधायच्या किंवा ह्याच्यामध्ये आणखीन काही वेगळ्या मार्गाने जर आपल्याला महसूल वाढवता आला आणि आपले जे कॉन्ट्रीब्यूशन जवाहरलाल नेहरू अरबन रिन्व्यूअल मिशन या योजनेसाठी जर आपल्याला टाकता आले तर ते टाकावे आणि ती रक्कम वाढवावी असे कुठेही प्रयत्न झालेले आपल्याला दिसत नाही. ह्याच्यावर प्रशासनाने खूलासा करावा की इतक्या कमी रक्कमेवर तुम्ही का उत्सर्फता दाखविली? जास्तीचे का केलेले नाही?

प्रेमनाथ पाटील :-

मा. आयुक्त साहेब सन्मा. नगरसेवक प्रफुल्ल पाटील साहेब बोलत आहेत त्याच संदर्भात मी बोलतोय. आपण जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुर्ननिर्माण अभियांना अंतर्गत लोन किंवा केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून आपल्या महानगरपालिकेमध्ये जे करणार आहोत. जसे आपण सांगितले की महानगरपालिकेचा हिस्सा महसूलातून ३४ करोड ४६ लाख रु. घेणार आहोत आणि २६ कोटी कर्जामार्फत घेणार आहोत. केंद्र शासनाचे अनुदान आपण ह्याच्यामध्ये ३५% दाखविले आहेत. नविन जो शासनाचा निर्णय आलेला आहे. त्याच्यामध्ये सन २००९ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ही ४० लाख लोकसंख्या जास्त म्हणजे बृहमुन्बई त्याच्यामध्ये केंद्र शासनाने ३५% राज्य शासनाचे १५% आणि मनपाचे ५०% सेकंडला दिले आहे १० ते ४० लाख लोकसंख्या असलेले नाशिक, पुणे नागपूर यांच्यामध्ये ५०% केंद्र शासनाचे व २०% राज्य शासनाचे ३०% मनपाचे त्याच्यात निवडक शहर म्हणजे नांदेड याची लोकसंख्या १० लाखापेक्षा कमी आहे म्हणजे आपण त्याच्यामध्ये येतो त्यांना ८०% मदत केंद्र शासन देते आणि १०% राज्य शासन व १०% फक्त आपले पैसे भरायचे आहे म्हणजे आपण जे २६ करोड रुपये लोन घेणार आहोत त्याची आपल्याला आवश्यकता नाही. आपण जी योजना आणली भुयारी गटर, भुयारी मार्ग, कलव्हर्ट, एकात्मिक नाला प्रकल्प आपण हे जे आता केले आहे ३५%, १५टक्के आणि ५०टक्के हे कुठल्या निर्णयाद्वारे घेतले आहे?

प्रशांत पालांडे :-

आयुक्त साहेब, या प्रश्नावरच एक प्रश्न आहे की, जेएनयूआरएएम ही स्कीम आहे ती २०१२ पर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहे की २०१२ पर्यंत प्रस्तावित करायची आहे त्याच्याबद्दल आम्हांला माहिती द्या.

मा. आयुक्त :-

फार चांगला मुद्दा उपस्थित केला आहे. त्याच्यावर मी येतो. पण तत्पूर्वी जे छोटे छोटे दोन मुद्दे उपस्थित केलेले आहेत. नांदेड च्या बाबतीत तिथे श्री. गुरु गोविंद सिंगजी ह्याची ३०० वी शताब्दी, जयंती साजरी केली जात आहे. त्यामुळे त्यांना नांदेडला भरपूर पैसे द्यायचे होते कारण तिथे भरपूर अँट अ टाईम ह्या वर्षात जवळपास २५-३० लक्ष शिख बांधव सर्व देशातून येणार आहे म्हणून पैसे दिल्यानंतर ह्या ज्या अटी आहेत त्या त्यांना थोड्या रिलीज करणे आवश्यक होते म्हणून नांदेडसाठी विशेष प्रोव्हिजन केले असेल याची मला कल्पना नाही.

प्रेमनाथ पाटील :-

“क” मध्ये निवडक शहर दिले आहेत. त्याच्यामध्ये नगरपरिषद मनपा असे दिलेले आहे.

मा. आयुक्त :-

आता मी प्रशासनाकडून माहिती घेतली आहे.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब, शासनाचा जी.आर. आहे.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब शासनाचा जी.आर. आहे व त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे आणि त्या जी.आर. ची कॉपी आमच्याकडे आहे. २६ कोटी रु. लोन घेण्याची गरज काय असा सर्वात पहिला प्रश्न आहे.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब आपण ह्याच्यामध्ये काय सर्व्हे केला?

मधुसुदन पुरोहित :-

आणि हा प्रोजेक्ट आपण किती कालावधीत करणार आहात?

मा. आयुक्त :-

सध्या जवाहरलाल नेहरू अरबन रिन्यूअल अर्बन मिशन जे आपले आहे त्याच्यामधून जी काय रक्कम ये आहे. त्यामध्ये आपले प्रस्ताव एकूण १९२५ कोटीची पाठवलेले आहे. त्यापैकी जे मंजूर झालेले प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाशी रिलेटेड ३५ टक्के सेंट्रल गर्व्हमेंट, १५ टक्के राज्य शासन आणि उरलेले ५० टक्के महानगरपालिका या अनुषंगाने.....

प्रेमनाथ पाटील :-

साहेब हा २००७ च्या जुलै महिन्यातील प्रस्ताव आहे. तुमच्या लोकसंख्येवर पण त्यांनी दिलेले, जणगणना २००१ च्या

मधुसुदन पुरोहित :-

साहेब आपल्या मूळ अंदाजपत्रकाच्या पहिल्या पानावरच चुक आहे. २६ करोड रुपये कशाला म्हणतात? ह्याच्यापुढे काय होणार आहे त्याचा आम्हांला अनदेशा नाही.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)साो.) :-

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुर्ननिर्माण कार्यक्रमांतर्गत आपल्या महापालिकेने १९२४.९६ करोडचा प्रस्ताव तयार केलेला आहे. आणि तो आपण राज्य शासनाला सादर केलेला आहे. पहिल्या फेजमध्ये राज्य शासनाने यामध्ये अंडर ग्राउंड ड्रेनेज सिस्टीम ३४३ कोटी रुपये कन्स्ट्रक्शन ऑफ आर.सी.सी बॉक्स कलव्हर्ट....

प्रेमनाथ पाटील :-

खतगांवकर साहेब आपण आता जे घेतले आहे त्याच्यावरच बोला. ज्याची नोंद केली आहे त्याचा विचार करू नका.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)साो.) :-

आपण जो १९२४.९६ चा जो प्रस्ताव केला. राज्य शासनाने त्यापैकी फक्त तीन काम केंद्र शासनाला शिफारस केलेले आहेत आणि केंद्र शासनाने यामध्ये तत्त्वतः भुयारी गटर योजना आणि कन्स्ट्रक्शन ऑफ आर.सी.सी बॉक्स आणि सबवे असे तीन कामे मंजूर केलेले आहेत आणि त्या अनुरूपाने या वर्षासाठी १२० कोटीचे प्लॉनिंग आहे आणि त्यामध्ये सध्याच्या नॉर्म्स मध्ये ती योजना मंजूर झालेली आहे. हे ३५, १५, ५० केंद्र शासनाचे ३५.....

प्रेमनाथ पाटील :-

ह जी.आर. कधीचा आहे? कोणत्या वर्षाचा होता?

मधुसुदन पुरोहित :-

हे प्रस्तावित केले त्यावेळी आपल्याकडे कुठला जी.आर होता? आपण हे कोणत्या जी.आर. ला धरुन केलेले आहे?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)साो.) :-

धोरणात्मक जे देणाऱ्यांचे धोरण आहे.....

मधुसुदन पुरोहित :-

साहेब आम्ही तुम्हांला जी.आर.ची कॉपी दिलेली आहे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)साो.) :-

यामध्ये सुरुवातीला ही योजना लागू झाली तेव्हा ५० टक्के शेअर्स हे आपल्या संस्थेचे, ३५ टक्के शेअर्स केंद्र शासनाचे आणि १५ टक्के शेअर्स राज्य शासनाचे या तत्वावर ही योजना मंजूर झाली होती आणि त्याप्रमाणे सर्वांनी प्रस्ताव केले होते. उदा. नांदेड, लातूर अजून असे काही राज्यातले आणि बाहेर राज्यातले जे शहर आहेत त्याठिकाणी ही निधी मंजूर झाली. मा. आयुक्त साहेबांनी सांगितले की नांदेडला जास्तीची निधी मंजूर झाली तर तो आपला शेअर टाकून निधी अंमलबजावणी करताना खूप मोठ्या अडचणी आल्या.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब ते जनसंख्येच्या आधारावर आहे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)सो.) :-

हे आत्ता रिवाईज झालेले आहे.

प्रेमनाथ पाटील :-

आता रिवाईज झालेले आहे. त्याच्यामध्ये चक्क उल्लेख केलेला आहे की, सर्व मनपा व नगरपालिकांना समाविष्ट लहान, मध्यम शहराच्या पायाभूत विकासकामांना..

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)सो.) :-

हे यू.वाय.डी.एस.एस. जी योजना आहे आणि जे.एन.यू.आर.ए.एम. ह्याच्या दोन योजना आहेत. मध्यम शहराच्या ज्या पायाभूत सुविधा योजना ही वेगळी योजना आहे. आणि जे.एन.यू.आर.ए.एम. ही एक वेगळी योजना आहे. नांदेड हे एक स्पेशल शहर या योजनेमध्ये आहे. त्याचे त्यांनी ८० आणि १० टक्के केले आहे. हे रिवाईज फॉरमेट आलेले आहे. कदाचित हा बेनिफीट आपल्याला सुद्धा भविष्यात भेटू शकेल.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब आपण त्याच्यामध्ये बसतो ना.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)सो.) :-

तशी मागणी भविष्यात करता येईल. समजा, जर नॉर्म्स बदलत असतील.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब त्यामुळे आपल्याला जे २६ करोड रुपये कर्ज काढायचे आहे त्याची आवश्यकता लागणार नाही. प्लस ३४ करोड रुपये तुम्ही महसूलातून देता त्याचे फक्त रुपयेच द्यायचे म्हणजे त्याच्यामधून आपले २२ करोड उरतात.

मा. आयुक्त :-

मी आपला आभारी आहे, आपण अतिशय चांगला मुद्दा उपस्थित केलेला आहे. प्रशासनाने जो काही प्रस्ताव तयार केला व बजेट तयार केले त्यावेळेस तो जी.आर. जे धोरण होते त्या धोरणाप्रमाणे

प्रेमनाथ पाटील :-

२००७ जुलै महिन्यामध्ये हा निर्णय निघालेला आणि आपला हा बजेट आता निघालेला आहे.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब २६ कोटी रुपये कर्ज घेण्याची गरज काय? जर नविन जी.आर. महाराष्ट्र शासनाद्वारे दिलेला आहे त्याचे जाच करणे पहिले गरजेचे होते त्याच्यानंतर आपण हा जो पहिला पान दिलेला आहे याचा अर्थ कुठल्याही अधिकाऱ्याने त्याची जाच पडताळ केलेली नाही त्याच्यावर विचार केलेला नाही आणि हे फक्त फुगवा फुगवी करण्याचे काम आहे का?

मा. आयुक्त :-

ह्या जी.आर. मध्ये जरी त्यांनी १० ते ४० लाखाचा गट तयार केला असला तरी त्याच्यामध्ये आपल्या महानगरपालिकेचे नाव नाही. त्यामुळे आपण शासनाकडे याबाबत परत बँक रेफरन्स करून खात्री करू आणि आपल्या महानगरपालिकेला..

मधुसुदन पुरोहित :-

साहेब ह्याचे पहिले पान चुकीचे आहे की नाही?

मा. आयुक्त :-

सध्याची जी योजना आहे. आपण जो प्रस्ताव पाठवला जो राज्य शासनाने नंतर रिकमंड करून केंद्र शासनाला पाठवला त्या प्रस्तावामध्ये ३५टक्के, १५टक्के आणि ५०टक्के असेच कॉम्बिनेशन आहे आणि ते कॉम्बिनेशनच मान्य झाले आहे हे गृहीत धरून प्रशासनाने हे बजेट तयार केलेले आहे.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब हे जुलै महिन्यामध्ये म्हणजे आता जुलै म्हणजे ५ आणि ९ महिने झाले आहेत.

मा. आयुक्त :-

मी आपल्याला परत सांगतो की ह्याच्यामध्ये आपल्या महानगरपालिकेचे नाव नाही. ह्याच्याबद्दल शासनाकडून खात्री करून घेण्यात येईल आणि जर महानगरपालिकेचा फायदा असेल तर नक्कीच घेण्यात येईल.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब आपल्याला पुन्हा सांगतो की लोकसंख्येवर आधारित आहे. महापालिकेची सर्वांची नावे लिहण्याची गरज नाही हा जो जी.आर. आहे. त्याच्यामध्ये लोकसंख्येवर आधारित आहे आणि एका महापालिकेची लोकसंख्या ते लिहू शकतात किंवा १० महापालिकेची लोकसंख्या लिहू शकतात.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब ह्याच्यात चक्क उल्लेख केलेला आहे की सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांचा समावेश लहान मोठ्या शहरांच्या पायाभूत सुविधांसाठी दिलेला आहे. याच्यामध्ये सर्व महानगरपालिका आल्या आहेत.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)सो.) :-

लहान आणि मध्यम शहर यू.आय.एस.एम.टी. ही जी योजना आहे ती वेगळी योजना आहे.

प्रेमनाथ पाटील :-

त्याच्यामध्ये २००१ ची लोकसंख्या दिलेली आहे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)सो.) :-

त्या स्पेसिफिक शहरासाठी काढलेला तो जी.आर. आहे. मा. आयुक्त साहेबांनी सांगितलेले आहे की ती लोकसंख्या आणि तत्वतः सर्व शहर त्याच्यामध्ये नाही.

प्रेमनाथ पाटील :-

सर्व महानगरपालिका दिलेले आहे.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब त्याच्यात मेन्शन केलेले आहे की सर्व महानगरपालिका. जी.आर.ची कॉपी दिलेली आहे त्याच्यात मेन्शन केले आहे. सर्व महानगरपालिका तर याच्यात मिरा भाईंदर महानगरपालिका येत नाही का?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)सो.) :-

आपल्याला सांगतो राज्य शासन वेळोवेळी वेगवेगळे निर्णय घेत असतात आणि आपल्याला जे निर्णय झालेले आहेत, सभागृहाने कृपा करून गैरसमज नको की राज्य शासनाने आपल्याबद्दल काही निर्णय केलेले आहेत आणि आपण ते सभागृहासमोर ठेवलेले नाही अशी परिस्थिती नाही. कदाचित आपण जे निर्णय दाखवता तो आपल्या शहराशी लागू होतो का ह्याची आम्ही शहानिशा शासनाशी करून घेवू.

मधुसुदन पुरोहित :-

हे पहिले पान चुकीचे आहे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)सो.) :-

चुकीचे आहे हे आपण पहिले ठरवा. आपण एकदम मुद्याला असे येता की आमचे एकूणच घेत नाही.

मधुसुदन पुरोहित :-

२६ कोटी रुपयाचा सवाल आहे. याचा असा अर्थ आहे की तुम्ही फसवाफसवी करता का? एक दोन रुपयाचा विषय आहे का? २६ कोटी रुपयाचा विषय आहे. तुम्हांला उत्तर देता येत नाही. महाराष्ट्र शासनाचा जी.आर. आहे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)सो.) :-

कृपा करून आपण तो जी.आर. पुर्णपणे वाचा आणि सभागृहाची दिशाभूल करू नका. तो जी.आर. आहे. त्या जी.आर.ची अंमलबजावणी कधीपासून असेल ते त्याच्यात पूर्ण असते. त्या जी.आर. चे वाचन करावे लागेल. तुम्ही जे जी.आर. वाचता, त्याचा कालावधी, मुदत सर्व वाचावे लागते.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब १६ जुलै २००७ आहे. तुम्ही वाचून दाखवा.

मा. आयुक्त :-

आपण असे करू. सभागृहाचे वेळ वाचेल यासाठी जाहिर वाचन करायची तयारी आहे.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब सभागृहाची वेळ वाचवण्याची गरज नाही म्हणजे ह्याचा अर्थ पहिल्या पानापासून फुगवाफुगवी चालू आहे.

प्रेमनाथ पाटील :-

आयुक्त साहेब या कार्यक्रमाची अंमलबजावणी ५/६/०७पासून चालू झालेली आहे.

मा. आयुक्त :-

ह्याच्यात एक वाक्य असे आहे की शासन निर्णय वाचत आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुर्ननिर्माण अभियान लहान व मध्यम शहरांच्या पायाभूत सेवा सुविधांचा विकास कार्यक्रम म्हणजे हे दोन योजनांसाठी आहे. जे.एन.यू.आर.एम.एम. आणि यू.डी.एस.एम.टी. असे आहे. या योजनेअंतर्गत यापुढे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले जाणारे केंद्र यापुढे हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे दि. १६ जुलै २००७ नंतर केंद्र व राज्य शासनाचे अर्थ सहाय्य स्थायी योजना स्वरूपातच मंजूर करण्यात येईल व हा जी.आर. त्यासाठी लागू राहिल. मी येथे माहिती घेतली तर असे दिसते की, आपली सर्व स्कीम आपले सर्व प्रस्ताव हे २६ जुलै २००७ पूर्वीचे होते त्यामुळे त्यांना पूर्वीचे निकष लागू असावेत असे दिसतय तरी मी खात्री करतोय.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब पण ही योजना आपण आता अंमलात आणतोय. आपण हे आता युझ करतोय.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब आपली प्रस्तावना कुठल्या वर्षाची आहे?

प्रेमनाथ पाटील :-

साहेब आपण हे आता युझ करतोय. आता आपण १२० करोड रु. युझ करतोय.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)साो.) :-

सन्मा. सदस्यांना मी अवगत करू इच्छितो की ही योजना ज्यावेळेस मंजूर झाली आणि हे जे शहर आहेत मुंबई , नाशिक, पुणे, नागपूर आणि नांदेड याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात निधी आली आणि केंद्र शासनाने जो निधी दिला तो खूप मोठ्या प्रमाणात दिल्यानंतर महापालिकेचा शेअर त्याच्यामध्ये टाकून काम करणे अपेक्षित होते तर ते काम करण्यात अडचणी निर्माण होत होत्या ते आपल्याला ही भविष्यात येणार आहे. जसे सन्मा. नगरसेवक प्रफुल्ल पाटील साहेबांनी याठिकाणी मुद्दा मांडलेला आहे. ते कॉन्ट्रीब्यूशन तसेच त्या महापालिकेमध्ये शिल्लक राहत होता त्या महापालिका आणि राज्य शासनाने यामध्ये केंद्र शासनाकडे कदाचित हा मुद्दा मांडून ती शिथिलता करून घेतलेली आहे तरी आपल्याला ती शिथिलता लागू करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील पण आज नियोजन करताना केंद्र शासनाचे जे स्टॅण्डिंग ऑर्डर आहेत त्यांच्या आदेशाखाली ही योजना मंजूर झाली. त्याचा रेफरन्स देवूनच आपणाला आज बजेटचे नियोजन करावे लागेल. म्हणजे नव्याने सुधारित झाले.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब तुम्ही उत्तर दिले त्याच्यावर माझा एक प्रश्न आहे की, हा प्रोजेक्ट किती कालावधीत पूर्ण होणार आहे?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)साो.) :-

सन २०१२ तीन वर्षांचा प्रोजेक्ट आहे.

मधुसुदन पुरोहित :-

आपण वर्ष २००८-०९ चे बजेट देत आहात ना, मग असे कसे सांगता.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)साो.) :-

काय?

मधुसुदन पुरोहित :-

सन २००८-०९ असा एक वर्षांचा हा प्रोजेक्ट आहे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)साो.) :-

बरोबर आहे. या एक वर्षामध्ये १ कोटी २० लाखाचा टोटल प्रोजेक्ट प्लॉनिंग आहे. त्यामध्ये ५० टक्के आपला शेअर अपेक्षित आहे.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब ह्याच्यामध्ये आपणही येतो. याच्यात स्पष्ट उल्लेख आहे की सर्व नगरपालिका व महानगरपालिकांना..

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)साो.) :-

एकूण सॅक्शपपैकी पहिल्या वर्षामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये आपण १ कोटी २० लाखाची प्लॉनिंग करणे अपेक्षित आहे आणि ५० टक्के रक्कम आपली व ५० टक्के बाहेर या तत्वावर हे मंजूर झालेले आपल्याकडे आदेश आहेत म्हणून आपल्याला तसे प्लॉनिंग करणे अपेक्षित आहे. कदाचित या निर्णयामध्ये जर आपल्या शहराचा उल्लेख असेल आणि ते रिवाईज डायरेक्शन आले असते तर आम्ही निश्चितच तसे केले असते.

मधुसुदन पुरोहित :-

आम्ही दाखवल्यानंतर.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)साो.) :-

दाखवल्यानंतर हे सध्या ते आपल्याला लागू नाही.

मधुसुदन पुरोहित :-

२६ कोटी रु. आपण लोन घेतला असता व त्याचा व्याज भरला असता याचा अर्थ असा झाला की आपण कोणताही प्रस्ताव आणण्याच्या अगोदर दिलेले कोणत्याही निर्णयावर लक्ष देत नाही असे झालेले आहे. आता जर आम्ही हा विषय उचलला नसता यांचा अर्थ चला ओके झाले असते.

प्रेमनाथ पाटील :-

सर्वाना अंधारात ठेवले असते.

जयंत पाटील :-

सन्मा. नगरसेवक आपण आणलेला जी.आर. अतिशय चांगला आहे. कदाचित तो आम्हांलाही माहित नव्हता. परंतु आपण अजून काही कर्ज घेतलेले नाही.

मधुसुदन पुरोहित :-

घेतले नाही म्हणजे घेतले असते, असे २६ कोटी रु. चा नुकसान होत आहे.

जयंत पाटील :-

सन्मा. सदस्य ऐकून घ्या, अजून नुकसान झालेले नाही. संपूर्ण माहिती या विषयाची प्रशासनाने घ्यावी. आपण या जी.आर.ची माहिती घ्या आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढची कार्यवाही करता येईल.

मधुसुदन पुरोहित :-

प्रस्ताव परत पाठवा.

मा. आयुक्त :-

हा प्रस्ताव चांगला आहे.

मधुसुदन पुरोहित :-

ह्याच्या पहिल्याच पानावर चुक घडलेली आहे.

मा. आयुक्त :-

साहेबांनी फार चांगला मुद्दा उपस्थित केला आणि आपण १९२५ कोटीचा यू.आर.एम. चा जो प्रस्ताव आहे त्याची का प्लॉनिंग करत आहोत व त्याची प्लॉनिंग करण्याशिवाय आपण पुढे कसे चाललो आहोत हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मी जे सांगेल त्याच्यामध्ये २६ कोटी रुपयाचे उत्तर देईल अशी अपेक्षा आहे.

अनिल सावंत :-

५०टक्के रक्कम जी महानगरपालिकेने भरायची आहे जे जे.एन.यू.आर.ए.एम. मध्ये त्यामध्ये असा क्रायटेरिया आहे की एवढे कर्जरूपाने आणि एवढे महसूलातून त्याचेही उत्तर द्या अशी माझी सुचना आहे.

मा. आयुक्त :-

मी मूळ मुद्द्यावर येतो. आपल्याला जर आपले घर चांगले सुधरवायचे असेल तर पैशांची व्यवस्था पाहिजे आणि पैसेच नसतील तर आपण फक्त सकाळ, दूपार, संध्याकाळचे जेवण करू. जसे आहे तसे राहू आणि दिवस कंटू असे आपले म्हणणे असते. जर घर सुधरवायचे असेल त्या घराला रंग द्यायचा असेल त्या घरावर दुसरा माळा चढवायचा असेल घरात टी.व्ही. घ्यायचा असेल व अन्य काही करायचे असेल तर आपल्याला पैशाची व्यवस्था करावी लागते म्हणून आपण जिकडे तिकडे बघायला सुरुवात करतो. जर मुलगा रिकामा असेल तर त्याला सांगतो "तू जा नोकरी कर, मुलगी रिकामी असेल तर तिला म्हणतो कॅम्प्यूटरचे दोन कोर्स कर आणि काही पैसे कमव" उद्देश असा आहे की आपल्या घरासाठी सुद्धा आपण वर्षाचे बजेट करतो आणि ते बजेट करताना वर्षात आपण काय प्लॉनिंग करणार आहोत ह्याचा विचार करून पुढे जातो तसेच महानगरपालिकेसाठी सुद्धा लागू आहे. महानगरपालिकेने मागच्या कालावधीमध्ये जवळपास २ हजार कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली असतील तर माझी दोन्ही बाजूच्या सदस्यांना अशी विनंती राहिल की २००० कोटीची सगळी कामे मंजूर होतील असे गृहीत धरून ही प्लॉनिंग करायला हरकत नाही. पण तुर्त एकदम २००० कोटीचे आणि सध्या सब्जेक्ट टू करेक्शन मी करेक्शनला पात्र आहे. शासनाने जर सांगितले असेल ३५टक्के, १५टक्के आणि ५०टक्के नसेल आणि ते ८०टक्के, २०टक्के, आणि १०टक्के असे असेल तरी सब्जेक्ट टू करेक्शन आपल्याला वर्स्ट केसमध्ये ५०टक्के आणि ह्याच्या म्हणण्याप्रमाणे चांगल्या केसमध्ये १०टक्के तरी २००० कोटीची रक्कम उभी करावी लागेल ती ही किती वर्षात तर ३ वर्षात उभी करावी लागेल. ह्यांची केस असेल त्याप्रमाणे खुशी माणूस राहिल व आपण सुद्धा सर्वांनी आनंद मानायला हरकत नाही. १०० कोटी रु. तर आम्ही नक्कीच तीन वर्षात उभे करू. तथापि जर ५०टक्के प्रमाणे आणखीन असेल आणि त्याप्रमाणे आपल्याला २००० कोटीचे १००० कोटी रु. उभे करायचे असतील तर माझ्या माहितीप्रमाणे मागच्या तीन चार वर्षांचा जो अभ्यास केलेला आहे त्यावरून असे दिसते की ही अशक्य प्राय गोष्ट आहे म्हणून माझा प्रस्ताव आणि माझे सजेशन असे आहे की आपल्या सर्वांना मिळूनच काम करायचे आहे तर हा जो जवाहरलाल नेहरू कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण जरी २००० कोटी रु. चे प्रस्ताव पाठवले असतील तरी यापुढे आपण सर्वांनी प्रशासनाला अशी परमिशन द्यावी की जे प्रस्ताव प्रत्यक्षात मंजूर होतील त्याच्या ५०टक्के बजेटची काळजी आपण प्रथम करावी जेणेकरून आपल्याला फार दमछाक होणार नाही. धावपळ होणार नाही आणि आता यावर्षाप्रमाणे ही पण चुक आहे की एकच ३३३ कोटी रुपयाचा प्रोजेक्ट मंजूर झाला म्हणून त्याच्या ३३टक्के तीन वर्षात करायचे आहे एका वर्षात ३३ कोटी म्हणजे ११० कोटी, १२० कोटी रु. घ्या आणि त्या त्या १२० कोटीचे परत ३५टक्के, १५टक्के, ५०टक्के करा. ३५टक्के, १५टक्के तर आपोआप येतील कारण ते बाहेरून येणार आहे. ५०टक्के चे काय करायचे म्हणून पुन्हा डोक्याला हात लावा. ५०टक्के असे करा ३४ कोटी आपले टाका नाही तसे नाही उलटे २६ कोटी एम.एम.आर.डी.ए. कडून बाहेरून येतातच आहे. मग ते दाखवा आणि मग ३४ कोटी रुपयाला काही पर्यायच नाही म्हणून मग उपलब्ध उत्पन्नातून, ह्याचा अर्थ असा आहे की आधी दुसऱ्याचें खिसे तपासायचे आणि मग शेवटी काही नसेल तर उरलेले आपल्या खिशातून टाकायचे. हा व्यवहार आहे तो आपण दैनंदिन जीवनात पाळतो तसाचा महानगरपालिकेने केलेला दिसत आहे. त्यात त्यांनी चुक केली असे माझे म्हणणे नाही. त्यामुळे तुर्त आज आपल्याला आपल्या समोर वेळ कमी आहे. आपल्याला आणखीन ॲप्लीकेशन ऑफ माईड करायला वेळ मिळाला नाही. आपल्याला शासनाने खरे आदेश काय आहेत हे बघायला मिळाले नाही. त्यामुळे मी सभागृहाला ग्वाही देतो की मी स्वतः जवाहरलाल नेहरू कार्यक्रमातील सर्व प्रोजेक्टचा अभ्यास करणार त्याचबरोबर या योजनेचाही अभ्यास करतो, टक्केवारी पाठ करतो, तुम्हांला येवून सांगतो आणि त्याप्रमाणे आपण टक्केवारीप्रमाणे पुढे जावू. जेणेकरून आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल आता मी पुढे जातो आणि पुढचेही दोन तीन गोष्ट सांगू इच्छितो की

जेणेकरुन जवाहरलाल नेहरु अंतर्गत कार्यक्रमात भविष्यात कुठलीही तुमच्यात आणि आमच्यात अडचण राहणार नाही. पहिली अडचण अशी आहे की हजार कोटी रुपये रेझ करायचे झाले तर तुम्ही २६ कोटी रुपयाला घेवून बसलात की, २६ कोटी रु. कशाला लोन घ्यायला आलात? माझा असा प्रस्ताव आहे की हजार कोटी रेझ करण्यासाठी पाचशे कोटी रुपये लोन घ्यावेच लागणार आणि ते एम.एम.आर.डी.ए. कडूनच घ्यावे लागणार आहे. नसते तर आणखीन दुसरीकडे कुठेतरी जावे लागणार आहे. ते माझ्या एकट्याच्या हातात आहे का तर नाही. मी तुम्हांला सगळ्यांना घेवून जाणार आहे.

मधुसुदन पुरोहित :-

हा पहिला विषय होता. लोन घ्यायला लागेल हा विषय नाही. विषय असा आहे की १२०.९१ करोड रुपयाचा दिलेला आहे.

मा. आयुक्त :-

विथ ऑल रिसपेक्ट टू यू आभारी आहे की तुम्ही फक्त मुद्दा उपस्थित केला. तुम्ही चुकीचा मुद्दा उपस्थित केला असे माझे म्हणणे नाही.

मधुसुदन पुरोहित :-

२६ कोटी रुपयाचा आम्ही फायदा केला.

मा. आयुक्त :-

चांगली गोष्ट आहे. माझे असे म्हणणे आहे की, आपल्याला २६ कोटी पेक्षाही जास्त लोन घ्यावे लागेल म्हणून बजेटमध्ये २६ कोटी रु. किंवा ५० कोटी रु. लिहून चालणार नाही. आता आपण बजेट आज मान्य करणार आहात आणि आपल्याला पुढे जावेच लागणार आहे. हे मी मान्य करतो. तथापी, आपल्याला भविष्यात जास्तीचे कर्ज घ्यावे लागेल. नॉट ऑनली एम.एम.आर.डी.ए. चे कर्ज पण त्या व्यतिरिक्त शासनाकडून आपण नांदेड सारख्या शहरात कसे जावू आणि आपले हे कॉन्ट्रीब्युशनचे प्रमाण आणखिन कसे कमी होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत. अतिमहत्वाचे, शासन आपल्याला कुठल्या कॅटेगरीत टाकेल हा शासनाचा निर्णय आहे. आपल्याला ते नांदेडमध्ये टाकेल की मुंबई - पुण्यात टाकेल हे माहित नाही एम.एम.आर.डी.ए. आपल्याला किती कर्ज देईल हे ही परत एम.एम.आर.डी.ए. च्या हातामध्ये आहे. ज्याच्यामध्ये जरी आपण आणि आपले लोकप्रतिनिधी प्राधिकरणाचे सदस्य असले तरी आपले कितपत चालते हे माहित नाही. त्यामुळे जो शेवटचा पर्याय आहे की, आपण स्वतःची फायनान्शीयल कंडीशन चांगली करणे त्याबाबतीत सर्वांनी सिरीयस व्हावे अशी माझी विनंती आहे आणि दरवेळेस आपण म्हणतो की, फुगवलेले बजेट आहे. आवक जावक फुगवलेली आहे. वगैरे वगैरे हे जर वस्तुस्थितीत आणायचे असेल आणि वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करू या. मी आता डाटा घेतलेला आहे. या वर्षीचा प्रॉपर्टी कर ७५ टक्के वसुल, पाणीपट्टी ७५ टक्के वसुल, हा कर तो कर सर्व ७५ टक्के पर्यंत आणि ७५ टक्केच्या वर काही नाही. मार्च अखेरला किती दिवस राहिले आहेत? आज किती तारिख आहे? किती दिवस राहिलेले आहेत? उरलेल्या दिवसात २५ टक्के कर वसुली होणार आहे का? जर २५ टक्के कर वसुली होणार नसेल तर तुमचे जे बजेट दिसतेय त्यातले २५ टक्के आवक कमी आणि जावक कमी म्हणून महापौरांसह मला सर्व सभागृहाला विनंती करायची आहे की, उरलेल्या कालावधीत विशेष ड्राईव्ह मोहिम घेण्याची प्रशासनाला परमिशन द्या. आम्ही सर्वांचे त्यात महान मोठा, इकडचा तिकडचा, काहीही वाट न बघता सरसकट वसुली केली जाईल. वसुलीसाठी लगेच नांगर फिरवला जाईल असे नाही. वसुलीसाठी रक्कम बघून हप्ता देत असेल तर दे, जर भरपुर मोठी रक्कम आहे तर दोन हप्ते कर, तीन हप्ते कर, चार हप्ते कर, एका महिन्याच्या ऐवजी चार महिन्यात पण टाईम बाउंड वसुलीची कमिटमेंट सगळ्यांकडून घ्यावी लागेल.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब, हा विषय बदलला. आता जे आहे त्याचे काय करायचे?

मा. महापौर :-

सन्मा. नगरसेवक मधुसुदन पुरोहितजी अभी इन्होने बताया की, जो आपने सुचना दी वह अच्छी सुचना है। उसबारे मे गर्हमेंट को लिखेंगे की मै भी उस कॅटेगिरी मे लिया जाए और ९० टक्के अनुदान दिया जाए। लेकीन जब तक नही होता है। होगा के नही यह बादमे की बात है।

मधुसुदन पुरोहित :-

यह गर्हमेंटने ही दिया है। हमारा जैसा जनसामान्य, जनप्रतिनिधी यह जी.आर. की कॉपी उपलब्ध करा सकता है तो यहाँपर बैठे हुए.....

प्रेमनाथ पाटील :-

आपल्या महानगरपालिकेत ही कॉपी आली नाही का?

मा. महापौर :-

त्याच्यामध्ये गर्हमेंटने लोकसंख्येबरोबर स्पेसिफीक सिटी किंवा शहर म्हटलेले आहे.

प्रेमनाथ पाटील :-

ह्याच्यामध्ये निवडक शहरही दिलेले आहे.

मा. महापौर :-

माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे आपणाला मागणी करायला लागेल की, आम्ही ह्याच्यात मोडतोय तर आम्हाला सुद्धा घ्या, पण जिथपर्यंत होत नाही.....

मधुसुदन पुरोहित :-

इस विषय पर चर्चा करना जरूरी है। इसलिए की, २६ करोड रूपये का सवाल क्या?

मा. महापौर :-

तो अभी १० टक्का के हिसाब से प्रोव्हीजन की जाए।

मधुसुदन पुरोहित :-

नही लेकीन एसका क्या करते इसका उत्तर तो मिलना चाहिए।

मा. महापौर :-

२६ करोड रूपया लोन है।

मधुसुदन पुरोहित :-

लोन लेने की जरूरत नहीं। यही चीज मै जी.आर.के माध्यम से बता रहा हू।

प्रेमनाथ पाटील :-

मा. महापौर साहेब, आपले २६ करोड रू. वाचतात. त्यातच आपले २२ करोड रू. आणखिन वाचतात.

मा. महापौर :-

२६ करोड रू. कधी मिळणार आहेत? त्यावेळी आपण आपले पैसे टाकणार तेव्हा आज तर मिळत नाही.

प्रेमनाथ पाटील :-

आता आपल्याला फक्त १० टक्के पैसे टाकायचे आहे.

मा. महापौर :-

जर १० टक्के वर झाले तर लोन घेणार नाही.

प्रफुल्ल पाटील :-

मा. महापौर साहेब, मा. आयुक्त साहेब, याठिकाणी हा जो जी. आर. आलेला आहे या जी.आर. चे वाचन केले असता काही बाबी स्पष्ट होतात. त्यांनी जे विगतवारीचे टेबल दिलेले आहे त्याच्यावर एक ओळ वापरलेली आहे की, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुर्ननिर्माण अभियाना अंतर्गत निधीची विगतवारी पुढीलप्रमाणे म्हणजे जे.एन.यु.आर.ए.एम. खाली तुम्हाला जो निधी मिळणार आहे त्याची विगतवारी वरच्या दोन कॉलममध्ये दिलेली आहे. ४० लाखापेक्षा जास्त पॉप्युलेशन असेल आणि शहर समुह काय धरलाच तर बृहन्मुंबई शहर समुह. आता शहर समुहाची व्याख्या जर आपण व्यवस्थित लक्षात घेतली महापौर म्हणून आपल्या निदर्शनात आणून देतो. अर्बन लॅन्ड सिलिंग कायदा आम्हाला लागू झाला नसता परंतु अर्बन लॅन्ड सिलिंग कायदा मिरा भाईंदर शहरासाठी लागू झाला बिकॉज इटकॉज विथिन ८ कि.मी. ऑफ द फेरीफेरल एरिया ऑफ ग्रेटर बॉम्बे. मुंबई समुह ह्याचा अर्थ मुंबई मेट्रो पॉलीटीकल रिजनल डेव्हलॉपमेंट अथोरिटीच्या अंडर येतात. सगळा एरिया ठाणे शहर, मिरा भाईंदर शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि म्हणून आम्हाला मुंबई बृहन्मुंबई समुहाचा जो क्रायटेरिया लावलेला आहे तो ५० टक्के चा क्रायटेरिया आहे. याठिकाणी काय केले दोन योजनांचा एकत्र जी.आर. दिलेला आहे. त्यापैकी जे.एन.यु.आर.ए.एम. च्या खाली आम्ही येतो म्हणून आम्हाला ५० टक्के चे कॉन्ट्रीब्युशन आहे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

बरोबर आहे. सदस्य प्रफुल्ल पाटील साहेबांनी हे फार सुंदररित्या समजून घेतलेले आहे. बृहन्मुंबई हा जो आपला मुद्दा जी.आर. मध्ये आहे. त्याचे धोरण केंद्र शासनाचे ३५ टक्के राज्य शासनाचे १५ टक्के आणि आपला ५० टक्के तसेच आपण एम.एम.आर. रिझनमध्ये येतो. बृहन्मुंबई रिझनमध्ये आपण सुद्धा येतो, ठाणे सुद्धा येतो.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब, त्यांनी माहिती जनसंख्येच्या आधारावर दिलेली आहे. आपण जनसंख्येच्या आधारावर बोला.

चंद्रकांत वैती :-

साहेब, मी बोलतोय. जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन ही केंद्र सरकारची १ लाख करोड रूपयाची योजना त्याच्यामध्ये ६४ शहरांचा विकास करायचा अशी योजना आल्यानंतर आपल्याकडे १९२५.३७ करोड रूपयाची सी.डी.प्ले आपण राज्य शासनाला सादर केले. त्यावेळी आपला जो रेशिओ होता तो स्थानिक स्वराज्य संस्था ५० टक्के होता. केंद्र सरकार ३५ टक्के आणि राज्यशासन १५ टक्के परंतु, आमचे मित्र मधुसुदन पुरोहित आणि प्रेमनाथ पाटील ह्यांनी जो जी.आर. आणला तो जी.आर. महापालिकेकडे उपलब्ध आहे की नाही हा प्रश्न आहे. त्यांच्या मनात अशी शंका आहे की, आपण आपल्या अर्थसंकल्पामध्ये २६ करोड रूपयाचे लोन प्रत्यक्षदर्शी दाखवलेले आहे. जेव्हा आपण १२० करोड रूपयाची योजना यावर्षी राबवणार आहोत त्या १२० करोडमध्ये ६० करोड रूपये आपल्याला निश्चितपणे आपले महापालिकेचे दाखवायला लागणार आहे. तर महापालिकेने तो खर्च दाखवताना ३४ करोड रूपये महसुलातून आणि २६ करोड रूपये हे लोनमधून घ्यायचे

ठरवले आहे. त्यांना शंका अशी आहे की, हे २६ करोड रूपये दाखवलेले आहे. जर आपण त्या शहराच्या यादीमध्ये आपल्याकडून त्यांना एवढ्याच आश्वासनाची आणि खात्रीची गरज आहे. आपण त्यांना सांगा, आपण जर १० टक्के योजनेमध्ये बसत असु तर ते लोन आपण इतर कामासाठी वापरू त्याचा विनियोग योग्य पद्धतीने होईल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गफलत केली जाणार नाही. एवढीच ग्वाही त्यांना द्यावी आणि ह्या जी.आर. ची खातरजमा आपण करून घ्यावी.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

निश्चितच या बाबींची नोंद घेतली जाईल आणि केंद्र शासनाने जे धोरण निश्चित करून आपणाला जे आदेश दिलेले आहेत याची कॉपी सर्व सन्मा. सदस्यांना याठिकाणी दिली जाईल. ज्याच्या आधारे हे धोरण मा. महासभेसमोर आणलेले आहे. १४/१२/२००७ आपल्याला मा. विरोधी पक्षनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे किंवा सन्मा. नगरसेवक प्रफुल्ल पाटील सोबांनी बोलल्याप्रमाणे याच्यामध्ये हे रिवाईज होईल व तो पैसा आपल्याला पुढच्या कामासाठी वापरण्यात येईल. पण आज आपण जर ते असे धोरण राहिले तर आपल्याला खुप मोठ्या परिणामाला सामोरे जावे लागेल आपल्याला त्याच्यात रिवाईज वेळ द्यावा लागेल. तर आज आम्ही हे जे सादर केलेले आहे ते मंजूर करायला हरकत नाही. ज्याच्या आधारे मंजूर करतो त्याच्या कॉपी आम्ही तुम्हा सर्वांना देतो.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब, आपण हा जो विषय आता आपण घेतला त्याच्यात माझा उद्देश किंवा माझ्या पक्षाचा उद्देश तुम्हाला क्लिअर करतो. अगोदरच आपण कर्जबाजारी आहोत. अजुन कर्ज घेण्याची गरज नाही आणि जिथे कर्ज लागत असेल तिथे नक्की घ्या. पण अगोदरच आपण कर्जबाजारी आहोत कारण ह्याच्यात मागे आपण कर्ज दाखविलेले आहे तर आपल्याला कर्ज घ्यायचे की नाही? किती घ्यायचे? आपण शासनाकडून किती सहयोग घेवू शकतो किंवा अनुदान घेवू शकतो. पहिले त्याची जाचपडताळ करणे आवश्यक आहे आणि कर्जबाजारी असल्यामुळे मिरा भाईंदर शहरातील प्रत्येक नागरिकांवर सहा हजाराचे कर्ज आहे. ती ही आमच्याकडे माहिती आहे आणि तो मुद्दा मी नंतर घेईन. कारण ह्याच्यामध्ये लिहिलेले आहे की, आपण किती कोटी रूपयांना कर्जबाजारी आहोत. त्याची माहिती ही आम्ही आपल्याला देवू. तर कुठे कर्ज घ्यायचे व घ्यायचे नाही याचा पहिल्यांदा विचार करा. नंतर कुठलेही प्रस्ताव आमच्यासमोर सादर करा.

चंद्रकांत वैती :-

मा. महापौर महोदय, मा. आयुक्त साहेब, प्रथम ३९३.४८.२८ करोड रुपायाचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती श्री. मॉरस रॉड्रीक्स साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सादर केला त्यांचे मी अभिनंदन करतो आणि हा अर्थसंकल्प सादर करताना प्रशासनाने गेल्यावर्षाच्या आकडेवारीला अनुसरून यावर्षी काही नोंदी करायच्या मग ह्या नोंदी हा अर्थसंकल्प हाताळताना एक गोष्ट निश्चितपणे कुठवेही पान उचलल्यानंतर प्रत्येक पानावर आयुक्तांनी अंदाज देताना तो कमी केला आहे पुन्हा स्थायी समितीच्या सदस्यांनी तो मोठा केला आहे. या बाबतीमध्ये मी काही माझी मते सभागृहासमोर आणू इच्छितो. गेल्या २००३-०४ साली आपले अंदाजपत्रक १३५.१५.४७ करोड रूपयाचे होते. मात्र प्रत्यक्ष जमा त्यावेळेला १३० करोड रूपये झाले आणि साधारणपणे तफावत ४ करोड ७५ लाख रूपयाची होती. त्याच्या पुढच्या वर्षात २००४-०५ साली १८२ करोड रूपयाचा आपण अर्थसंकल्प सादर केला होता आणि प्रत्यक्ष जमा १५५ करोड रूपये झाली होती. यावेळेला ही तफावत ४ करोड रूपयावरून २७ करोड रूपयापर्यंत पोहचली होती. २००५-०६ साली २५८ करोड रूपयाचा अर्थसंकल्प आपण आणला होता आणि प्रत्यक्ष जमा मात्र १६० करोड रूपये झाली होती. मागच्या दोन वर्षात या शहराने खुप नुकसान सोसलेले आहे. त्याच्यापैकी हा आकडा आहे आणि त्यावेळेला आमची ही तफावत ९८ करोड रूपयांपर्यंत पोहचली होती. २००६-०७ सालचा अर्थसंकल्प हा ३६१ करोड रूपयाचा होता. आणि त्याच्यात प्रत्यक्ष वसुली १९७ करोड रूपये झालेली आहे. आणि ही तफावत आपल्याला आश्चर्य वाटेल एवढी मोठी आहे. १६९ करोड रूपयाची अर्थसंकल्पात तफावत आहे. आपण आता म्हणालात की, अर्थसंकल्प फुगवला जातो, मोठा केला जातो. त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल फिगर घेतल्या जातात. काही इनप्रॅक्टिकल फिगर घेतल्या जातात. १६९ करोड रूपयाची तफावत ही छोटी गोष्ट आहे का? मग पुन्हा आपण " ये रे माझ्या मागल्या" असे न करता मागच्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्यामध्ये काय काय सुधारणा केल्या पाहिजे त्या गोष्टीचा अभ्यास न करता आता हा अर्थसंकल्प मॅनेज करताना आपण अर्थसंकल्पाचे पहिले पान उघडल्या बरोबर आपल्याला साधारणपणे १५१ करोड रूपयाचा प्रॅक्टिकल अर्थसंकल्प दिसतो. मग त्याच्यामध्ये पाण्याचा महसुली खर्च आपण समाविष्ट केला तो "क" मध्ये केला. "क" मध्ये जमा बाजु दाखवली त्याच्यामध्ये ४९ करोड रूपये पाण्यातील भांडवली जमा दाखवली तरी प्रत्यक्ष दिसते ३८ करोड रूपयाची या ३८ करोड रूपयामध्ये आपण ५ करोड रूपये नळ कनेक्शनमधून येतील. सध्याची अवरस्था शहरातील लोकांना उपलब्ध असलेले पाणी वितरण आपण व्यवस्थित करू शकत नाही जर आपण या ५ करोड रूपयांचे कनेक्शन द्यायचे ठरविले तर ५ करोड रूपये वसुल करायचे ठरवले तर आपण साधारण पणे २० हजार रूपये प्रत्येक कनेक्शनचा एव्हरेज पकडला तर साधारणपणे इमारतींना कनेक्शनमध्ये २७५००, २७६०० अशी ढोबळ मानाने रक्कम लावतो. ५ हजार, ७ हजार रु गावामधल्या घरांना जर आर.सी.सी असेल तर त्यांना १५ हजार असे निकष लावतो अडीच हजार कनेक्शन आपल्याला द्यावे लागतील. आपण जेव्हा अडीच हजार कनेक्शन देवू तेव्हा आपले ५ करोड रूपये पाण्यामध्ये महसुल जमा होईल.

पाणी एकमेव माध्यम असे आहे की, ४ रु. प्रति हजार लिटरने आपण उल्हास नदीतून उचलतो. बिल वसुल करताना आपण सर्वसाधारण जनतेकडून ७ रु. प्रतिहजार लीटरने वसुल करतो. जे कमर्शियल आहे ते कमर्शियल बिल आपण २८ रु. प्रति हजार लिटरने वसुल करतो मग आपण १०० टक्के या पाण्यामध्ये प्रॉफिटमध्ये आहोत परंतु मॅक्झीमम लॉस या पाण्यामध्ये सहन करत असतो. या बजेटमध्ये येणाऱ्या ज्या फिगर्स आहेत त्या अशाच प्रकारे आलेले आहे. सन्मा. नगरसेवक मधुसुदन पुरोहित ह्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे की, आपण २६ करोड रु. कर्ज घेतले तर आपण कर्जबाजारी होवू. कर्जबाजारी व्हायची तशी काय फार गरज नाही. सध्या विद्यमान स्थितीमध्ये आपल्या पालिकेवर कर्ज फक्त ११७ करोड रुपयाचे आहे. म्हणजे आपण काय कर्जमुक्त आहोत किंवा नाही अशातला भाग नाही. त्यातल्यात्यात जमेची बाजू अशी आहे की, मिरा भाईंदर नगरपालिका होती, महानगरपालिका झाली. आजपर्यंत जी जी कर्जवसुली केली ती सगळी कर्ज रिपेमेंट करण्याची कॅपेसिटी आपल्या महानगरपालिकेची चांगली आहे, ती कुठेच नाही. योगायोगाने आपले उत्पन्न स्तोत्र आपण जे १५१ करोड रुपयाचा प्रॅक्टिकली अर्थसंकल्प पकडतोय त्याची आपण तुलना केली किंवा त्याच्यामध्ये पाण्याचा महसुली भाग जमा केला जकातीवर आपण सर्व अर्थानी चर्चा केली. त्या जकातीमध्ये सर्वसाधारणपणे आपण ९० करोड रुपयाची अपेक्षा करतो तेव्हा आपल्या मुळ बजेटला म्हणजे १५१ अधिक ३८ साधारणपणे १८० करोड रुपयाच्या ५० टक्के रक्कम आपल्याला जकातीतून अपेक्षित आहे. कदाचित आजच निर्णय होईल. जकात रद्द होईल. शासनाचे बजेट सादर होत आहे. जकात जर आज रद्द झाली नाही, आठ दिवसांनी झाली तर आपण ९० करोड रुपये मुकणार. मग ह्या ९० करोड रुपयामध्ये आपल्याला अपेक्षा आहे की, आपल्याला शासन अनुदान देणार आहे. शासनाने जर अनुदान दिले नाही तर आपल्याला सेसच्या माध्यमातून उपकराच्या माध्यमातून ही रक्कम वसुल करावी लागणार. आपण ही रक्कम अनुदानातून वसुल करायला गेलो तर अनुदान २-३-६ महिने उशिरा ही येवू शकते. ते ९० करोड रुपये येईल त्याच्यात शंका नाही. ५० करोडच येईल. सेस वसूल करायला गेलो, उपकर लावायला गेलो तर हा उपकर जसा आपण ईअर एन्डींगला आर्थिक वर्षाच्या शेवटी आपण इन्कम टॅक्स जसा भरतो तसा उपकर लोक शेवटच्या घडीला भरतात मग आपल्याकडे उत्पन्न राहिले काय? आपण म्हणालात की हाउस टॅक्ससाठी ७५ टक्के वसुली आहे. पाणीपट्टी ७५ टक्के आहे तरी ह्याची १०० टक्के वसुलीसाठी आपल्याला सक्तीची पावले उचलावी लागतील. या सगळ्या गोष्टींचा आपण तपशिलावर विचार करताना बजेट फुगण्याची अनेक कारण असतात. त्याच्यापैकी आम्ही गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने ५ करोड आम्हांला मार्गस्थ फी येईल असे धरून चालतो. या मार्गस्थ फीसाठी शासनाची कुठच्याही पूर्व मंजूरी आमच्याकडे नाही. आम्ही चेना येथे आमचे ३५ कर्मचारी उभे करतो. गेल्या सहा-आठ महिन्यामध्ये तेथून फक्त आम्हाला १२ लाख रुपयाचे उत्पन्न झाले आहे. जर आपण कॅल्क्युलेशन केले तर त्या कर्मचाऱ्यांचा पगार त्या १२ लाखापेक्षा जास्त झाला असेल. आपण असे ठरवू की, उद्या त्यांना ठेका पद्धतीने देवू. आपण अनेक कामे आउट सोर्सिंगने करत असतो. या बजेटला पहिल्यानंतर कुठचीच अशी एक शक्यता मा. महासभेसमोर दिसत नाही की, महासभा सांगेल की हा हेड वाढवा तर आपले उत्पन्न वाढेल. एकमेव साधन माझ्यापुढे जर दिसत असेल तर ते आपल्याला काटकसर करणे, काटकसरीशिवाय दुसरे कुठच्याही प्रकारचे उत्पन्न साधन ह्याच्यात दिसत नाही. मागच्या काही वर्षांचा आम्ही नुसते पगारावरचा अभ्यास केला तर सन २०००-०१ साली ५ करोड ६८ लाख रुपये पगारावर खर्च होत होता. सन २००१-०२ मध्ये ७६ करोड ६ लाख रुपये सन २००२-०३ मध्ये ६० करोड ५४ लाख रु फक्त पगाराची गोष्ट करतोय. आस्थापनेचा पुर्ण खर्च पकडत नाही. त्यानंतर सन २००३-०४ ला ९ करोड रुपये, सन २००४-०५ मध्ये १० करोड ८३ लाख रु. सन २००५-०६ मध्ये १३ करोड ४० लाख रु. सन २००६-०७ आस्थापनेवरच्या स्थायी, अस्थायी कर्मचाऱ्यांच्या पगारावरचा खर्च पाहिला तर सातत्याने वर जात आहे. हा आस्थापनेच्या खर्चामध्ये या महापालिकेची ७१ वाहने आली. बाहेरून घेतलेल्या भाड्याच्या गाड्या आल्या. वाहन प्रतीपुर्ती भत्ता दिला जातो तो आला. महापालिकेचे जळणारे दिवे आले. वापरणारे एअर कंडीशन आले. फर्नीचर आहे. जे लॉसेस आहेत ज्याच्यामध्ये आम्ही परिवहन सेवेला यावर्षी सुरुवातीला ५२ लाख रु. नंतर एका वर्षामध्ये १ करोड २० लाख रु. दिले आता आपण ७५ लाख रु. देतोय. शिक्षण मंडळाला काही तरतुदी करणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक प्रकारचे खर्च केले. त्या सगळ्यांमध्ये आपल्याला कुठेतरी काटकसर करावी लागणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून होणारी कामे आपण अर्थसंकल्प व्यवस्थित वाचलात तर आपल्याला दिसेल की, आरोग्य खात्यामध्ये स्थायी आणि अस्थायी कर्मचाऱ्यांचा फार मोठा भरणा दिसतो. परंतु, आरोग्य खात्याची सर्व कामे आम्ही ठेका पद्धतीने करतो. या शहराची सुरक्षा रक्षकांची जबाबदारी ठेका पद्धतीने आहे. जकात ठेका पद्धतीने आहे. वन विभागातील सगळा कर्मचारी वर्ग ठेका पद्धतीने आहे. जे संगणक चालक आहेत ते ठेका पद्धतीने आहेत. क्लार्क ठेका पद्धतीने आहेत. आत्ताच त्यांचा ठेका रद्द झाला. आमचे स्प्रे ठेका पद्धतीने चालते. कचरा उचलण्याचे काम ठेका पद्धतीने चालते म्हणजे कोणतीही अशी बाब नाही ज्याच्यात आपण हे अर्थसंकल्प खोलल्यानंतर प्रत्येक पानावर स्थायी अस्थायी कर्मचाऱ्यांच्या नोंदी जरी असल्या तरी त्या डिपार्टमेंटमध्ये कर्मचारी नाही. आपल्याला पुढे काय करावे लागणार आहे? नालेसफाई करताना सगळे गटार बांधून होणार नाही. आपण पाहिले तर आपल्याला ते करता येत नाही. मग काय करावे लागेल. तर ह्या शहरावर आरिष्ट येवू नये. या शहरामध्ये पाणी भरू नये म्हणून उपलब्ध असलेले सगळे नैसर्गिक नाले बांधले पाहिजे. हे नाले खोदताना आपण आधी तज्ञ व्यक्तीकडून किती मीटरमध्ये किती गाळ काढला जाईल

त्याच्यासाठी किती खर्च येईल ह्याचे अंदाजपत्रक तयार केली पाहिजेत आणि मगच ते काम केले पाहिजे. आपल्याकडे कचरा उचलण्याचे काम वेगळा ठेकेदार करतो, स्प्रेईंगचे काम वेगळा ठेकेदार करतो. त्याच्यासाठी आपण २-३ करोड रुपये वेगळे खर्च करत असतो. हे स्प्रेईंगचे काम आपल्याला त्याच्यामुळे क्लबींग करायला लागणार आहे. ज्यांना आपण कचरा उचलण्याचा ठेका देणार त्यांनाच स्प्रेईंगचा ठेका द्यावा लागणार आहे. अशाप्रकारे अनेक तरतुदी कराव्या लागतील. एखाद्या कंजुष माणसाला आपले घर चालवावे लागते त्यापद्धतीने आयुक्त साहेब, मा. महापौर साहेब, आपल्याला सर्व नगरसेवकांना याबाबतीत अगदी परिपूर्ण विचार करून शांत डोक्याने या सर्व गोष्टी कराव्या लागतील काही ठिकाणी एवढे चुकीचे आहे. नोंदी या अंदाजपत्रकामध्ये आहे. कधीतरी आपल्याला आम्ही काही सहकारी संस्थांमध्ये काम करत असतो. सातत्याने काही रक्कमा कॅरीफॉरवर्ड होत असतात त्या कॅरीफॉरवर्ड झालेल्या रक्कमा जर आपण पाहिल्या तर आपल्याला साधारणपणे एक वेळ अशी येते की, ह्या रक्कमा व्याज वगैरे वाढवून मोठ्या दिसतात. उगीच आकडा मोठा दिसतो. मग त्या रक्कमा निर्लेखित करायची वेळ येते. आपण कधीतरी मन मोठे करून या सभागृहाने अतिरिक्त वाढलेले १६९ करोड रुपये तफावत मग हे आपण कधी निर्लेखित करणार? कधीतरी एक वेळ अशी येईल की, आपल्याला ह्या रक्कमा निर्लेखित करण्यासाठी निर्णय घ्यावा लागणार आहे. या बजेटमध्ये काही ठिकाणी असे आकडे दाखवलेले आहे की, जे आकडे आपण वसूल करू की, नाही अशी शंका आहे. मग त्याठिकाणी आपल्याला दुसरा एक विचार करावा लागतो. उत्पन्नाचे स्तोत्र वाढवायचे असेल. शासनाचा एक जी. आर. आला आहे. त्याच्यात असे म्हटलेले आहे की, इललीगल कन्स्ट्रक्शनला डबल टॅक्सेशन करून टाका. परंतु, त्याचे परिपूर्ण वाचन मी स्वतः करू शकलो नाही किंवा कोणी अधिकाऱ्याने केले आहे पण ते कोणाला समजवू शकले नाही कारण त्यांना ही ते पूर्ण लक्षात आले नसेल. तर उद्या सर्वजण इललीगल कन्स्ट्रक्शन करतील. इललीगल कन्स्ट्रक्शन का केले जाते तर त्याठिकाणी परटीक्यूलर रिझर्व्हेशन असते किंवा परमिशेबल क्षेत्र मिळेल अशी जागा नसते त्याला टी.डी.आर. वापरलेला असतो किंवा कोपन्यातली जागा असते किंवा नैसर्गिक नाल्याची जागा असते. त्याठिकाणी जी कामे होतात. जर शहरामध्ये पैसे वाचवायचे. असतील शहराचे श्रम वाचवायचे असेल, कर्मचाऱ्यांमधील भिती किंवा कुंठीतता घालवायची असेल तर इललीगल कन्स्ट्रक्शन होणारच नाही. जी कामे होतील ती लिगल होतील. लिगल कामे झाली तर प्लान पाससाठी त्याच्यासाठी डेव्हलपमेंट चार्जेस, बेटरमेंट चार्जेस, रूटीरिंग चार्जेस अशा रुपाने आपला निधी जमत जाईल. जेवढ्या जाहिराती लागतात त्या आमच्या राजकीय पक्षाच्या असू द्या आमच्या नगरसेवकांच्या असू द्या, आमचे स्वागताचे बोर्ड असू दे, आमच्या जन्मदिवसाचे बोर्ड असू दे. प्रत्येक बोर्डला आपल्याकडून आकारणी झाली पाहिजे. शहराचे सुंदरीकरण पण राहिल आणि शहराचा महसूलपण वाढेल. आमच्याकडून जाहिरातीमध्ये फार मोठी अपेक्षा केलेली आहे. ती अपेक्षा अजून वाढवावी. अनाठाई बोर्ड लावण्याची जी आमची सवय आहे. त्याच्यामध्ये मी देखिल आहे. आमच्या सवयी आहे त्याच्यात आम्ही ५० बोर्डची परवानगी घेतो आणि शंभर बोर्ड लावतो. १०० बोर्ड मोजले गेले पाहिजेत. शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पोस्टर लावले जातात. सार्वजनिक वास्तुच्या ठिकाणी पोस्टर लावले जातात. या पोस्टरवाल्यांवर देखिल आपण गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा दंडात्मक कार्यवाही केली पाहिजे. प्रत्येक लागणारा बोर्ड मग तो क्लासचा असू दे, ब्युटीपार्लरचा असू दे, कूठलाही बोर्ड असेल त्याच्यावर आपण जाहिरात कर लावला पाहिजे आणि आपली तेवढी वसुली व्हायला पाहिजे करावे लागतील आणि आता नाहीतर या बजेटमध्ये आपल्याला काय काय सादर साधारणपणे १९० करोड रुपयाची या आता येणाऱ्या बजेटमध्ये नविन अॅगजेस्टमेंट आहे. मग १९० करोड रुपये आपण कुठून आणणार? आपण मानले की, आम्ही लोन घेतोय तर ११७ करोड रुपये आमच्यावर लोन आहे. त्या ११७ करोड रुपयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महामार्गाचे लोन पुढच्या वर्षी संपुष्टात येईल. ते निर्लेखित होईल. परंतु त्याच्यामध्ये आम्ही ५० करोड ऑलरेडी एम.एम.आर.डी.ए. चे लोन टाकलेले आहे. मग अजून आपण २६ करोड रुपये लोन दाखवतो. पुढच्या गोष्टीत हे सार्वजनिक हिताचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपल्याला सातत्याने लोन घेत रहावे लागेल. परंतु त्या लोनचा त्या कर्जाचा परतावा करायचा आहे म्हणून ती काम तातडीने कशी होतील याबाबत आपण विचार केला पाहिजे. भविष्यात सगळेच डी.पी. रोड करायचे धोरण आपण सोडून दिले पाहिजे. आवश्यक आहेत त्याच गोष्टी केल्या पाहिजेत. नाहीतर, आम्ही कोणाच्या तरी हितामध्ये कोणाच्या तरी साठी आम्ही हे निर्णय घेतो. आमच्या कडे फार प्रॅक्टीस आहे. आम्ही गेल्या वर्षामध्ये आयुक्त साहेब आपल्यासाठी खास विषय अवलोकनाचे विषय आम्ही कधी आणतो, जेव्हा निर्णय घेणारा प्राधिकरण नसेल, जेव्हा मा. महासभा उपलब्ध नसेल, स्थायी समिती उपलब्ध नसेल तेव्हा आयुक्तांनी ह्या अवलोकनाच्या निविदा आणायच्या. गेल्या टर्ममध्ये साधारणपणे ६ करोड रुपयाचे अवलोकनाच्या निविदा आल्या. या अवलोकनाच्या निविदांवर कुठेतरी आपल्याला नियंत्रण आणावे लागणार आहे ते नियंत्रण आणले तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला तर आपण कुठेतरी प्रॅक्टीकल बजेटकडे वाटचाल करतोय असे दिसेल या माझ्या सगळ्या सुचनांची नोंद सभागृहाने घ्यायची आहे. या शहरामध्ये जेवढे नगरसेवक म्हणून आपण निवडून आलेलो आहोत, या शहरामध्ये आपण निवडून येताना, आपण या शहराचे ट्रस्टी म्हणून काम केले पाहिजे. विश्वस्त म्हणून काम केले पाहिजे. एवढी भावना ठेवली तर निश्चितपणे आपण चांगले काम करू शकतो असा मला विश्वास आहे.

मधुसुदन पुरोहित :-

मा. महापौर साहेब, मी माझे मत मांडले आहे की, विषयाबद्दल बोलले तर चांगले होईल. कारण ह्याच्यामध्ये भरपूर अडीअडचणी आहेत. भरपूर तक्रार आहेत. भरपूर आमची काही मत आहेत. नाहीतर आम्ही पहिल्याच पानावर चूक काढण्याचा प्रयत्न केला. ती चूक सुधारणे गरजेचे आहे.

ओमप्रकाश अग्रवाल :-

मा. महापौर साहेब खरोखर जर आमच्या सन्मा. नगरसेवकांनी पहिल्या पानावर चूक दाखवली. अजूनही काही प्रशासनाची चूक असेल तर त्यांनी आधी बोलल्या नंतर बहूतेक असे भाष्य कमी होईल. तर त्यांनी ती सुचना कोणाचीही वाट न बघता सभागृहाची वाट न बघता त्यांनी ती सुचना केली तर त्यामध्ये आमचे बोलणे कमी होईल. आम्ही पण समजतोय म्हणून त्यांनी कोणाची वाट न बघता मी बसतोय. त्यात जी काय चुकी आहे किंवा जी वाढ आहे ती त्यांनी सुचवावी. त्यानंतर मग वेळेची बचत होणार आहे.

मधुसूदन पुरोहित :-

पेज वाईस घ्या.

मा. महापौर :-

पेज वाईस जर घेतले तर एक एक व्यक्ती बोलतील. एक एक सन्मा. सदस्य बोलतील. किती वेळ जाईल. तुम्हांला जे मांडायचे आहे ते आपण मांडा.

मिलन म्हात्रे :-

तसे नाही. आपण दरवेळी बजेटबद्दल बोलतोय तर सचिव साहेब तुम्ही पान नंबर वाचा. त्याच्यात आमच्या ज्या काही सुचना असतील त्या घ्या आणि विषय संपवा.

मा. महापौर :-

पेज वाईस घ्यायचे?

मिलन म्हात्रे :-

होय दरवेळी असेच व्हायचे?

ओमप्रकाश अग्रवाल :-

मा. महापौर साहेब बजेटवरचा आमची सुचना आम्ही स्थायी समिती समोर दिलेली आहे. काही गोष्टींमध्ये आपले सन्मा. विरोधी पक्षनेते चंद्रकांत वैती साहेबांनी काही सुचना या सभागृहामध्ये मांडलेली आहे. त्या अनुरूपाने मी आपल्याकडे पाच दहा मिनिटाचा वेळ मागत आहे. त्याला मला परवानगी द्यावी. मा. महापौर साहेब यावेळी १९९७ पासून मी या सभागृहामध्ये आहे आणि सन २००८ एकंदरीत १०-११ व्या वर्षामध्ये मी स्थायी समितीचा सदस्य म्हणून सन १९९७ ते २००७ आणि २००८ मध्ये स्थायी समितीच्या सभेमध्ये या बजेटवर पहिल्यांदा चर्चा करण्याची वेळ मला मिळाली आणि सभापतींनी खरोखर काही गोष्टी आमच्या मान्य केलेल्या आहे आणि जी गोष्ट या सभागृहामध्ये आत्तापर्यंत होत नव्हती ती समाविष्ट करून घेतली म्हणून त्यांना मी धन्यवाद देतोय. आता आपण आपल्या भाषणामध्ये बोललात की जेव्हा घरं बांधायचे असेल तर त्याच्यासाठी नियोजन करावे लागते. पैसे कुठून तरी आणायला शोधायला लागते. मग आपण पोराला कामाला लावतो. पोरीला कामाला लावतो. हाच प्रकार या महापालिकेचा आहे. जेव्हा बजेटवर चर्चा करायला बसलो होतो. तेव्हा जमा बाजू येत होती तेव्हा अधिकाऱ्यांकडून कुठेही अशी सुचना नाही की माझा हा खाता आहे यामध्ये मी पाच लाख रु. पाच कोटी रुपयाची वाढ करून देतोय. कोणीही म्हणजे अधिकाऱ्याने अशी हिम्मत करून सांगितले नाही की इकडे वाढ करा. पण जेव्हा खर्चाची बाजू आली आणि त्यावेळेस तुम्ही जेव्हा अधिकाऱ्यांचे चेहरे बघितले जर कोणाच्या फंडातून पाच लाख रुपये कमी केले तर त्याला असे वाटते की, माझ्या खिशातूनच पैसे खाल्लेले आहे. म्हणजे खर्च तुम्ही पाहिजे तेव्हा आम्हांला द्या. बाकी उत्पन्नाची गोष्ट आमच्याकडून करू नका. आपण जेव्हा गोष्ट करत होता ७५ टक्के वसूली ह्याच्यावर कोणीही भाष्य केले नाही आम्ही जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या डिपार्टमेंटला सांगितली का कमी झाली तर आमच्याकडे माणसे नाही आणि आपला खर्च २८ टक्के ते ४२ टक्के आस्थापनेवर जात आहे. म्हणजे माणसे नाही तर हा खर्च कुठे जातोय? ही पण गांभीर्याची बाब आहे. एका बाजूला एका डिपार्टमेंटचा उल्लेख करत नाही. जेव्हा आम्ही ३५ लाख रु., ७५ लाख रु., ८० लाख रुपयावर त्याची फिगर आणली. तो तर सांगतो की माझा खाता काढून टाका मी चाललो. म्हणजे अशी भाष्य स्थायी समितीमध्ये झाली तर माझ्यासमोर हा अडथळा आहे की, अधिकाऱ्याने तेवढी काळजी घ्यायला पाहिजे जेव्हा खर्चाची बाब आहे तेवढे उत्पन्नाची बाब पण आम्ही कसे तरी वसूल करून त्यांनी त्याचे गांभीर्य घेतले पाहिजे. आता आमचे विरोधी पक्षनेते वैती साहेबांनी पाण्याचा उल्लेख केला. खरोखर पाच कोटीचे उत्पन्न दाखवले. आम्ही त्यावेळी स्थायी समितीच्या सभापतींनी जाणीव करून दिली होती की पाच कोटी नाही तर तुम्ही १० कोटी उत्पन्न बघा. पण पाणी कुठून येणार आहे. फक्त कनेक्शन दिले आणि आज लोक आपल्याला मारायला निघाले नाही पण दोन महिन्यांनंतर आपल्याला लोक धोपटतील. ५ कोटी रु. चा फिगर कुठून येणार? सध्या पाणी नाही आणि तुम्ही कनेक्शन देत गेलात याच्यावर ही मा. महासभेस धोरण निश्चित झाले पाहिजे यापूर्वी पण झाले होते. यापूर्वी बजेटमध्ये जेव्हा विषय आला तेव्हा एक परटीक्यूलर वर्ष धरून या वर्षाच्या पूर्वीचे कनेक्शन म्हणजे बिल्डिंगला द्यायचे यानंतरच्या बिल्डिंगला त्यांनी फक्त ओ.सी. किंवा महापालिकेचे जे काही आवश्यक कागदपत्र असतील ते दिले पाहिजे. नाहीतर नाही दिले पाहिजे. आज सरसकट आपण सर्वांना

पाण्याचे कनेक्शन देत आहोत. कारण आम्हीच मागतोय. आम्ही नगरसेवक आहोत. उद्या आम्ही आमच्या वॉर्डमध्ये एक बिल्डिंग बांधली व तिथे मतदान मागायचे आहे म्हणून मी जातो की आणि ह्याला कनेक्शन द्या असे सांगतो. हे धोरण या सभेमध्ये एक मताने ठरले पाहिजे अशी आमची अपेक्षा होती पण ह्याच्यावर आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी आपली काही भूमिका सांगितली नाही. ह्याचे ही त्यांनी गांभीर्य घ्यावे की, आपण ह्याच्यावर एकमताने काय निर्णय घेवू? भले गटनेत्यांनी एका केबिनमध्ये बसावे, इथे चर्चा होईल की ह्या पक्षाने असे सांगितले आणि त्या पक्षाने असे सांगितले असे न होता एका केबिनमध्ये बसलो आणि धोरण ठरवले आणि प्रशासनाला सांगितले की अशी टिपणी आणा तर बहूतेक कोणालाही चुकीचा मॅसेज जाणार नाही की, असा वाद का झाला? दोन तीन गोष्टी आणखीन सांगतोय, ह्या बजेटमध्ये जे वाढीव केलेले आहे. आता एस्कॉटचा विषय निघाला त्याच्यामध्ये फार मोठी वाढ आहे. एका बाजूला त्याला आपल्याला परवानगी नाही. आपण वसूल करतोय. ठिक आहे. पैसे येतात तर आमचा विरोध नाही. वसूल करा. जेव्हा कोणी बंद करेल तेव्हा बघू. पण त्यामध्ये पाच कोटी रु.ची वाढ दाखवलेली आहे. आम्ही तो ही विषय काढला. कारण आमच्या पक्षाचे अध्यक्ष रोहिदास पाटील साहेबांनी सांगितले की आम्ही वसूल करू शकत नाही त्यावर तुम्ही बोला. पण प्रशासनाने सांगितले की, आपण वसूल करतोय ना. चालू द्या. पकडा. आम्ही पकडले पाच कोटीचे रु. १० कोटी झाले. खरोखर ज्यामध्ये उत्पन्न आहे. या शहरामध्ये उत्पन्न मागच्या १० वर्षांपासून या सभागृहामध्ये आम्ही सतत बोलत आलेलो आहे परंतु त्या गोष्टीला कोणीही लक्ष दिलेले नाही. आज जाहिरात कर त्याच्यावर अजून वाढ होवू शकते. आम्ही सन्मा. सभापतींना सांगितलेले आहे. आपल्या मा. महापौरांना आम्ही सांगितले की जाहिरात करामध्ये अजूनही वाढ होवू शकते. आज भाईदरमध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये दुकाने आहेत आणि भाईदर एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या दृष्टीने वाढलेला आहे. एवढी दुकाने वाढली आहेत. आपण जर प्रॉपर्टीची जनगणना केली. जी दुकान आहेत किंवा शोरूम आहेत तर किमान एक ते दिड लाख असे छोटे मोठे उद्योग या शहरामध्ये आहेत. आणि बहूतेक एकही उद्योग असा नाही. ज्याच्या दुकानामध्ये जाहिरातीचा फलक नाही. पण वसूली होत नाही कोणी समोरून जात नाही. आमच्याकडे डिपार्टमेंट नाही. माणसं नाही. त्यामध्ये आमचे विरोधी पक्षनेते बोलले की वाढ कुठे आहे? तर यामध्ये वाढ होवू शकते. पण आपण लक्ष देत नाही. आज साधे एक आपण हेअर कटींग सोडून बोललो तर तो सुद्धा एअर टेलचे कार्ड जाहिरात लावून विकतोय. आपल्याला त्याच्याकडून उत्पन्न मिळू शकते पण कोणी जात नाही. सन्मा. सदस्य प्रफुल्ल पाटील साहेबांनी विषय काढला की ओपन लॅण्डवरून टॅक्स घ्यायचा. हा विषय मागच्या ७-८ वर्षांपासून चालू आहे. पण कोणी लक्ष देत नाही यावेळी मा. महासभेत विषय आला व त्याच्यात काही त्रुट्या आहेत म्हणून पुढे ढकलला. आज तीन महिने झाले तो विषय पुन्हा आलेला नाही. ठिक आहे आता तो विषय येणार आहे. दोन कोटी रु. नाही तर त्याच्यामध्ये अजूनही वाढ होवू शकते. पण त्याचा निर्णय एकमताने सभागृहाला घ्यावा लागेल. काही येथे बिल्डर आहेत नगरसेवक आहेत. त्यांचे उद्योजक आहेत त्याला काही वाद नाही. एखाद्याचा काही विरोध असेल पण त्याची समजूत घालून हा पैसा शहराला लागणार आहे म्हणून असे निर्णय या मा. महासभेत न होता. आयुक्त साहेब आपण एका केबिनमध्ये बोलावले व या चार-पाच गोष्टी ज्या आपण करतोय त्यामध्ये एकमताने गटनेत्यांनी या पक्षाचे भाईदरचे जे जे राजकिय पक्ष आहेत त्यांना बसून घेतले त्याच्यावर लोक मॅसेज करतात तो चुकीचा मॅसेज न जाता या सभागृहाने एकमताने निर्णय घेतला तर त्यांच्या उत्पन्नात वाढ होवू शकते आज एन.ओ.सी. चा विषय आहे. मिरा भाईदर शहरामध्ये मागच्या आठ वर्षांपासून एन.ओ.सी. जे नाहरकत दाखले देण्याचा विषय आहे यात ज्या त्रुट्या होत्या. कारण आपला व्यापारी माणूस आपल्याकडे एन.ओ.सी. मागायला येतो पण आपले डिपार्टमेंट त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टीफिकेट देत नाही. का देत नाही? पहिली गोष्ट ही बिल्डिंग इललिगल आहे. भाईदरमध्ये लिगल कुठले आहे? लिगल काय आहे? व्यापारी येतोय ७-१२ चा उत्तारा आण हे आण तर तो आणत नाही आणि मला बोलायला काय हरकत नाही, मग त्या व्यापाऱ्याला ब्लॅकमेलिंग करायला आपले अधिकारी मागे पडत नाही. आणि आज ते उत्पन्न आम्ही ७५ लाख रु. पकडले आहे. मा. महापौरांनी मला सांगितले की ह्याच्यात वाढ होवू शकते तर वाढ होवू शकते पण त्याला आपण सरळ केले पाहिजे म्हणजे जी पद्धत नियमावली आहे त्याला कुठेतरी आपण शिथिल केले पाहिजे. व्यापाऱ्यांचे एक धोरण ठरवायला पाहिजे. प्रत्येकाने एन.ओ.सी. घ्या. फक्त ही मालमत्ता तुमची आहे. याला सोसायटीचे नो ऑब्जेक्शन आहे आणि तुम्ही भरा मला माहित आहे त्याचे फूड अॅण्ड ड्रग्स आहे. त्यामध्ये एकदा एन.ओ.सी. दिल्यानंतर पुन्हा जेव्हा रिवाईज करायला येतात तेव्हा सहा वर्षांची एन.ओ.सी. देतात. सहा वर्षांपर्यंत परत तुम्हांला लायसन्स घेण्याची गरज नाही. सहा वर्षांची एकदम रक्कम घेतात. व्यापाऱ्यांना ही त्याचा त्रास होतो. ह्याचा विचार महापालिकेने केलेला नाही. या शहराचे व्यापारी बाहेरचे नाही. या शहरातले आहेत त्यांना ही सोयी सुविधा पाहिजेत. ते या शहराला काही तरी देण्याची तयारी दाखवतात पण आपल्या अधिकाऱ्यांची ती घेण्याची तयारी नाही म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की, जे जे काय छोटे मोठे व्यापारी उद्योग आहेत ज्याच्याकडून आपल्याला जास्त उत्पन्न मिळू शकतो त्यामध्ये आपण बारकाईने लक्ष घाला. व्यापाऱ्याला त्रास होतोयमी एक साधे उदाहरण देतोय. आपल्या जाहिरातीच्या एन.ओ.सी. डिपार्टमेंटने एन.ओ.सी. घ्या म्हणून सर्व दुकानदारांना नोटीस काढल्या. दोन गोष्टीस एक पत्रक आणि एक नोटीस. पत्रकामध्ये फॉर्म फी ५० रु., १०० रु. आणि तुमची जी ऑफिशियल नोटीस आहे त्यामध्ये ५० रु. म्हणजे शेवटी तुम्ही काय करता? ज्या डिपार्टमेंटने जे पत्र महापालिकेच्या नावावर काढले आहे

त्याच्यामध्ये १०० रु. ची फी आणि ज्या लोकांनी अर्ज केला पण काही कागदपत्र नाही हे ह्यांना पण माहित आहे की कागदपत्र मिळणार नाही त्यांच्यावर केसेस ठोकली गेली आणि ज्या व्यापाऱ्याला फक्त २००० रु. महापालिकेला भरायचे होते त्यांनी कोर्टांमध्ये १५ ते २० लाख रुपये भरले पण आता २०,००० रु. भरले शेवटी तुम्ही कुठे कोणाला त्रास देणार आहात. इथले उद्योजक ऑलरेडी या शहरातून बाहेर गेलेले आहेत. या ऑक्ट्रायमुळे इकडचा त्रास नको म्हणून माझी आज या बजेटवर एवढीच विनंती आहे की, आम्ही पूर्णपणे या बजेटमध्ये सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रॉपर्टी टॅक्स ७५टक्के, ८०टक्के आहे. ही कुठल्या भागामध्ये वसूल झाली नाही? का झाली नाही? याचे वचक तुम्हांला घ्यायला लागेल. विरोधी पक्षनेत्यांनी बोलले की आपला रेशिओ आहे जो तफावतचा रेशिओ आहे तो आज १८० कोटी रुपयावर गेलेला आहे का गेला? तर याला जबाबदार अधिकारी वर्ग आहे. हा भाईदरचा नागरिक नाही. याला जबाबदार फक्त अधिकारी वर्ग आहे म्हणून आपण पहिल्या दिवशी बोललात की मी फार अनुभव घेतलेला आहे. मला अजून अनुभव घेण्याची गरज नाही. आज पुन्हा सांगतो, तुम्हांला तुमच्या केबिनमध्ये अधिकाऱ्यांची लेफ्ट राईट घ्यायला लागेल आणि मला विश्वास आहे की आपण नक्कीच ह्या तफावतचा पिरियड खाली आणाल आणि ज्या ज्या गोष्टी मी सांगितले आहेत जसे एन.ओ.सी., जाहिरात याच्यावर आपण खास करून लक्ष द्या. हे महापालिकेच्या उत्पन्नाचे मोठे स्त्रोत आहे आणि पाण्याबद्दल पुन्हा मी विरोधी पक्षनेत्यांना बोलतोय की त्यांनी पण ह्याच्यावर स्पष्ट भूमिका मांडावी. जेणेकरून आपण एकमताने ह्याच्यावर काहीतरी निर्णय घेवू.

मा. महापौर :-

सर्वांनी पेज वाईस बोलावे. पान क्र. १ वर कोणाचे काय म्हणणे आहे.

प्रभात पाटील :-

मा. महापौर साहेब मला या विषयावर बोलायचे आहे मागच्या सभेमध्ये मी तुम्हांला नवशक्तीमधील एक न्यूज दाखवली होती की मिरा भाईदर शहर हे लॉर्जिंग आणि बोर्डिंगचे शहर म्हणून ओळखले जाते असा एक छानपैकी मथळा आला होता. मला वाटते की, कमिशनर साहेब काल त्याच रस्त्याने आले असतील. दहिसर चेकनाका सोडल्यानंतर आपल्याला सगळीकडे बार, रेस्टॉरंट दिसले असेल. परंतु त्याची बजेटमध्ये कुठेही प्रोव्हीजन केली नाही. त्याला एन.ओ.सी. देताना त्याच्यावर आकारणी केली आहे का? सगळ्या लॉर्जिंग बोर्डिंगला इनक्ल्यूड केले आहे का? त्यांच्याकडून परवाना फी घेतलेली आहे का? त्यांना एन.ओ.सी. देताना कर आकारणी केली आहे का? हे कुठेच दिसत नाही ते तुमच्या बजेटमध्ये बघा.

मा. महापौर :-

त्याची जी काय फी किंवा कोणी लायसन्स घेतले आहे की नाही, किंवा घेणार आहे ते परवाना फी मध्ये समाविष्ट आहे.

प्रभात पाटील :-

ते शुल्क दिसत नाही.

मा. महापौर :-

त्याला वेगळे हेडींग नाही ते परवाना फी मध्येच आहे.

प्रभात पाटील :-

त्याचे एक हेड सुद्धा टाकलेले नाही.

मा. महापौर :-

हेड असे नाहीच आहे. परवानामध्ये सर्व हेड आले.

प्रभात पाटील :-

आपण जी लिस्ट तुम्ही मागच्या वेळेला देणार होता. आता माझ्याकडे एक प्रकरण आहे की, मी माझ्या विभागातले दाखवून दिलेले आहे की, ताडी माडी केंद्र इललिगल आहे. त्याला परमिशन नाही. आपण त्यांच्यावर आपण कार्यवाही करतच नाही. परवाना फी तर देत नाही. बिना परवाना काढलेले आहेत त्यांच्यावर आपण कार्यवाही करत नाही. तुमच्याकडे त्याचे कुठे हेडींग ही दिसत नाही.

मा. महापौर :-

जेवढे लायसन्स आहेत ते एकाच हेडखाली परवाना लायसन्स म्हणून आहे त्याच्यामध्ये सर्व हेड आले. ताडी माडी केंद्र असू द्या किंवा रेस्टॉरंट असू द्या किंवा लॉर्जिंग बोर्डिंग असू द्या किंवा इतर काय असू द्या.

प्रभात पाटील :-

आपण त्यांच्यावर पण बघा, सन २००६-०७ मध्ये ३५ लाख

मा. महापौर :-

सन्मा. सदस्या तो पेज आल्यावर आपण त्यांच्यावर चर्चा करू या.

प्रभात पाटील :-

ठिक आहे. पेज वाईस घेणार आहात?

प्रेमनाथ पाटील :-

मा. महापौर साहेब मालमत्ता कराचे ५०टक्के....

मा. महापौर :-

मी परत एकदा सांगतो, कोणत्या अधिकाऱ्याने कोणती कार्यवाही केली नाही. कुठली कार्यवाही करायची ह्याच्यावर कोणी बोलू नये. ज्या सुचना मांडायच्या आहेत त्या सुचना मांडाव्यात.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब सुचना म्हणजे ह्याच्यावरून आपले इन्कम वाढले पाहिजे.

मा. महापौर :-

त्याबद्दल बोला.

प्रेमनाथ पाटील :-

त्याबद्दल बोलत आहे. मा. महापौर साहेब आपण ह्याच्यामध्ये स्थायी समितीने ५० करोड रुपयाची तरतुद केली आहे. मी अजित पाटील साहेबांना विचारतो. ५० करोड रु.ची बिल आपण पाठवणार आहात का? कारण की, मागचे तफावत सन २००४-०५ त्याच्यामध्ये १२ करोड रु.ची तफावत आहे. सन २००५-०६ मध्ये १४ करोड रु.ची तफावत आहे. सन २००७-०८ मध्ये १० करोड रुपयाची तफावत आहे आता तुम्ही ४५ करोड रु. मधून २५ करोड रु. जमा केलेले आहेत आणि १९ करोड रु. जमा केलेले आहे आणि ४ महिन्यामध्ये २५ करोड रु. बॅलेन्स दाखविले आहेत त्याच्यामध्ये ५० करोड रु.ची बिल पाठवणार आहात का?

अजित पाटील :-

मा. पिठासिन अधिकाऱ्यांच्या परवागनीने बोलतो. नगरपालिकेचे ह्याच्यामध्ये सध्याचे असलेल्या मालमत्ता कराची मागणी आणि त्याच्यानंतर संभाव्य महानगरपालिकामध्ये होणारी बांधकाम नगरपालिकेने मोकळ्या जागेमध्ये कर लावण्याचा केलेला प्रस्ताव हे विचारात घेवून त्यांनी त्याच्यात अंदाज केलेला आहे की मालमत्ता कराचे एवढे अपेक्षित उत्पन्न होईल.

प्रेमनाथ पाटील :-

आपण सन २००७-०८ मध्ये आतापर्यंत आपण किती कर आकारणी केली आहे? नविन इमारतींना किती कर आकारणी केलेली आहे?

अजित पाटील :-

नविन एकूण ४५ कोटीची कर आकारणी झालेली आहे.

प्रेमनाथ पाटील :-

आता ह्या सन २००७-०८ या आर्थिक वर्षामध्ये किती आकारणी केली.

अजित पाटील :-

वस्तुस्थितीत ३३ कोटी रु.ची वसूल आहे.

मा. आयुक्त :-

जवळपास ३४ करोड रु.

प्रेमनाथ पाटील :-

आणखीन आपल्याला किती अपेक्षित आहे?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)साो.) :-

साहेब ह्या सर्व बाबी स्थायी समितीमध्ये फेस टू फेस होवून अंतिम झालेल्या आहेत.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब हे स्थायी समिती नाही. स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत तर त्यांनीच बोलायचे का?

मधुसुदन पुरोहित :-

मा. महापौर साहेबांनी सांगितले आहे आम्ही सुचना मांडू शकतो.

प्रेमनाथ पाटील :-

आम्ही सुचना मांडतोय. १६ सदस्यांनी स्थायी समितीमध्येच बजेट घ्यायचे होते आमच्याकडे आणण्याची गरज नव्हती.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)साो.) :-

हे धोरण स्थायी समितीने निश्चित करून दिलेले आहे.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब त्या अधिकाऱ्याने उत्तर देणे गरजेचे आहे.

अजित पाटील :-

सध्या असलेली मागणी आणि होणारी वसूली व पुढच्या वर्षी बांधकामाची नविन होणारी कर आकारणी प्रस्तावित केलेली आहे आणि मोकळ्या जागेमध्ये कर आकारणी प्रस्तावित केल्यानंतर त्याच्यामध्ये ती वाढ होणार आहे.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब आपण ह्याच्यामध्ये मोकळ्या जागेचा उल्लेख कुठे केला?

अजित पाटील :-

मोकळ्या जागेचा प्रस्ताव पुढच्या सभेमध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये उल्लेख आहे. मोकळ्या जागेमध्ये जे उत्पन्न येते ते त्याच्यामध्ये गृहीत धरलेले आहे.

प्रेमनाथ पाटील :-

ही जी बिल पाठवणार आहात ती तुमच्या सहीनिशी ५० करोड रुपयाची बिल पाठवणार आहात का?

अजित पाटील :-

होय.

प्रेमनाथ पाटील :-

तुम्हांला तसे अधिकार आहेत का?

अजित पाटील :-

होय.

मधुसुदन पुरोहित :-

नाही आहेत. तुम्ही जे मालमत्ता कराची बिल पाठवतात त्याच्यावर तुमच्या स्वाक्षरीची तुम्हांला अधिकार नाही. उपआयुक्तांची स्वाक्षरी पाहिजे.

अजित पाटील :-

ठिक आहे. त्याप्रमाणे आपण करू या.

मधुसुदन पुरोहित :-

ठिक आहे म्हणजे आहे की नाही?

प्रफुल्ल पाटील :-

जर पॉवर्स डेलिगेट केल्यानंतर कोणीही करू शकतो.

प्रेमनाथ पाटील :-

पण ते झाले नाही. पॉवर्स डेलिगेट कुठे केलेले आहे?

मा. महापौर :-

पाठवले कुठे? पाठवणार त्यावेळेची ही गोष्ट आहे आता तुम्हांला फिगरवर काय माहिती पाहिजे त्याच्यावर बोला.

प्रेमनाथ पाटील :-

आता हे ५० करोड रु. अपेक्षित आहे ना.

अजित पाटील :-

५० करोड रु. सांगितले नाही. सध्याची असलेली मालमत्ता.....

प्रेमनाथ पाटील :-

आपल्या हिशोबाने किती व्हायला पाहिजे.

अजित पाटील :-

ह्याच्यामध्ये स्थायी समितीने ५० कोटी रु.ची शिफारस केलेली आहे. आम्ही ४१ कोटी रु.ची आणि स्थायी समितीने वाढ करून ५० कोटी रु. दिलेले आहे.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब मागील वर्षात आपण डेप्रीशिएट आहोत म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे परत एकदा सांगतोय हा जो बजेट आहे तो फुगवा फुगवीचा आहे मागील जेवढी पण वर्षे तुम्ही अंदाजित दाखविता त्यामध्ये तुम्ही लॅप्समध्ये आहात. त्याचे बँक लॉक तर क्लिअर होतच नाही म्हणजे त्याच्यापुढे आपण वाढवतच जातो आणि वसूली होत नाही.

अजित पाटील :-

नविन उत्पन्न वाढवण्याकरिता मोकळ्या जागेवर प्रस्तावित केलेले आहे.

मधुसुदन पुरोहित :-

वसूली होत नाही मग कशाला दाखवता?

प्रफुल्ल पाटील :-

मा. महापौर साहेब, मा. आयुक्त साहेब त्यांचा पॉईंट बरोबर आहे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)सो.) :-

साहेब मी त्यांचा मुद्दा क्लिअर करतोय. शासनाने अनधिकृत जे बिल्डिंग आहेत त्याला डबल टॅक्सेशनचे धोरण निश्चित केलेले आहे.

मधुसुदन पुरोहित :-

९६ पासून वसूली केली का?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)सो.) :-

ही ५० कोटी रु.ची डिमांड पुढच्या आर्थिक वर्षामध्ये कशी अपेक्षित केली? त्यामध्ये आता आपली वसूली ३३ कोटी रु. आहे. म्हणजे साधारणतः ३५ कोटीरु.पर्यंत आपली नॅचरल डिमांड आहे. त्यामध्ये ओपन लॅण्डचा टॅक्सचा एक विषय आहे. जो मा. महापौरांकडे प्रलंबित आहे आणि तो मा. महासभेसमोर येणार आहे. तसेच नविन जे घरं होतात त्यांना नव्याने आकारणी करणार आहेत. अनधिकृत घरांना डबल टॅक्सेशनचे एक धोरण आहे.

शरद पाटील :-

साहेब आपण तो टॅक्स ह्याच्यात धरलेला नाही. डबल टॅक्स धरलेला नाही.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)सो.) :-

ही रक्कम भविष्यात अजून वाढू शकते.

शरद पाटील :-

वाढू शकते. ५० कोटी रु. वर बोलत आहे त्याच्यावरच तुम्ही बोला. ते कसे आहे ते सांगा. डबल टॅक्स अनधिकृत बांधकामाला लागणार ते धोरण आपण ह्या टॅक्समध्ये पकडलेले नाही.

मधुसुदन पुरोहित :-

मी मागील वर्षाबद्दल विचारतोय आपण ऑलरेडी डेप्रीशिएट आहोत. त्यावेळी आपण कर आकारणी केली नव्हती का?

प्रेमनाथ पाटील :-

प्रत्येक वर्षामध्ये १२, १४, १० करोड रु. असे आपण लॉसमध्ये आहोत.

मधुसुदन पुरोहित :-

तरी फिगर वाढवतच चाललो आहोत.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)सो.) :-

सन्मा. नगरसेवक प्रेमनाथ पाटील व मधुसुदन पुरोहितजी ह्यांच्यामध्ये २००७-०८ ची आपली मागणी ४५ कोटी १२ लक्ष रु. आहे. त्यामध्ये २००७-०८ ची वसूली नॅचरली ८० टक्के आपण अपेक्षित केली तर ३६ कोटी रु. आपली वसूल होईल. ती वजा जाता मार्च अखेर जी थकबाकी राहिल ती ९ कोटी रु चालू मागणी अशी होईल की, ३१ कोटी रु.ची डिमांड आणि ते ९ कोटी रु. असे ४० कोटी ६६ लाख रु.ची मागणी आहे. नविन इमारतीचा जो विषय पेन्डींग होता त्याप्रमाणे त्याच्यात अपेक्षित चार कोटी रु. ची अपेक्षा केलेली आहे आणि मोकळ्या जागेवर दिड कोटी रु. अपेक्षित केलेले आहे. अशाप्रकारे प्रशासनाने एकूण ४६ कोटी १६ लाख रुपयाची डिमांड होईल आणि त्याची ९० टक्के वसूली ४१.५० असे मा. आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले होते. यामध्ये स्थायी समितीने ही वसूली १०० टक्के करण्याची धोरणात्मक कार्यवाही करावी ह्या मुद्द्यावर स्थायी समितीमध्ये चर्चा झाली आणि ४६ कोटी १६ लाख आणि जे अपेक्षित वाढ इमारतीमध्ये ४ कोटी आणि मोकळ्या जागेवर दिड कोटी रुपये ह्याच्यात अजून वाढ होऊ शकते अशी धोरणात्मक चर्चा होवून ५० कोटी रुपयाची डिमांड अपेक्षित केलेली आहे आणि ह्याही उपर याच्यामध्ये अजून एक मुद्दा अनधिकृत बांधकामांना डबल टॅक्सेशनचा आहे तो भविष्यात आपल्यासमोर मांडला जाईल.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब याचा अर्थ आपण ५० करोड रुपयाची बिल पाठवणार का?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.)सो.) :-

यामध्ये तत्वतः ४० कोटी रुपयांची बिल पाठवली जाणार आणि नविन इमारतीचे चार कोटी रु. व मोकळ्या जागेचे दिड कोटी रु. याचे अॅसेस होवून बिल पाठवली जाणार.

मॉरस रॉड्रीक्स :-

सन्मा. सदस्य प्रेमनाथ पाटील ५० करोड रुपयांची बिल पाठवायचे असे महानगरपालिकेने काही धरून घेतलेले नाही आहे तेच पाठवणार आहे ५० होतील किंवा.....

मा. महापौर :-

५० करोड रुपये अंदाजित आहे. ५१ करोड रु. पण होतील.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब माझा एक प्रश्न आहे आपण २००७-०८ साली आपण ४५ कोटी रु. दाखवलेले आहे आणि त्यामध्ये मागील आठ महिन्यामध्ये आपण १९ करोड ३६ लाख रु. वसूल केले. इट कम ४३ परसेंट ऑफ दी रिकव्हरी मागील आठ महिन्यामध्ये आपण फक्त ४३ टक्के वसूली केलेली आहे आणि पुढील चार महिन्यांमध्ये आपण ५७ टक्के वसूली करणार याचा अर्थ मला काही कळले नाही.

मा. महापौर :-

आपण १ एप्रिल रोजी बिल पाठवली नव्हती. मागच्या आठ महिन्यामध्ये गृहीत धरलेले आहे. पण वसूली जी आहे ती चार महिन्याची १९ करोड रुपये आहे.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब ही प्रस्तावना चुकीची आहे की नाही?

मा. आयुक्त :-

सन्मा. सदस्यांना सागु इच्छितो की आज रोजी ३४ कोटी रु. वसुली आहे. १९ नव्हे तरी पण मी म्हटल्याप्रमाणे ७५ टक्के आहे आपण ते जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करू. माझी सभागृहाला विनंती आहे की आवक ही आपल्या फायद्याची आहे आवकीवर जास्त चर्चा न करता तुम्ही सर्व बारकाईने भिंग लावून जावकवर चर्चा करा. अशी माझी विनंती आहे आवक येवू द्या. जास्त झाली तर झाली जावक वर लक्ष द्या आणि त्याच्यावर आम्हांला मार्गदर्शन करा अशी आमची विनंती आहे.

मधुसुदन पुरोहित :-

साहेब आवककरिता अधिकाऱ्यावर प्रेशर करणे गरजेचे आहे. म्हणून फिगरवर ही चर्चा करणे गरजेचे आहे त्यांना हा फरक दाखवायला पाहिजे.

मा. आयुक्त :-

मी आपला आभारी आहे. ते मी करतो. तरी ही जावक वर आपण असाच अॅक्टीव्ह पार्ट घ्यावा अशी माझी विनंती आहे.

मिलन पाटील :-

साहेब प्रत्येक सभासदाला वेळ द्या. एकच सभासद अर्धा तास बोलत बसला तर.....

प्रफुल्ल पाटील :-

सन्मा. महापौर साहेब मला तुम्हांला एक प्रश्न विचारायचा आहे सन २००७-०८ ह्या वर्षाची आपली डिमांड किती आहे?

अजित पाटील :-

४५ कोटी १२ लाख रु आहे.

प्रफुल्ल पाटील :-

सभागृहामध्ये हा जो गोंधळ निर्माण झालेला आहे तो ह्याच्यामुळेच झालेला आहे की तुम्ही मागचे दाखवत नाही. मागील थकबाकी एवढी प्लस चालू डिमांड एवढी. त्याच्यामध्ये इतकी वसूली झाली.

अजित पाटील :-

मागील ५० लाख रु. आणि करंटची ३१ कोटी ६४ लाख रु. अशी मिळून ४५ कोटी १३ लाखाची टोटल मागील आणि चालू वर्षाकरिता डिमांड आहे.

प्रफुल्ल पाटील :-

ह्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक वर्षाला साधारण १० ते १२ कोटी रु. आपली थकबाकी राहते.

मा. महापौर :-

५० कोटी रुपयामध्ये ९ कोटी रु. जुनी डिमांड.

प्रफुल्ल पाटील :-

म्हणजे ५० कोटी रु. जेव्हा आपण यावर्षी गृहीत धरू त्या ५० कोटी रुपयामध्ये मागच्या वर्षाची १० कोटी रुपये आहेत. म्हणजे जी बिले जातील १० कोटी रु.ची बिल ऑलरेडी मागच्या वर्षात गेलेली आहेत पण त्याची वसूली झालेली नाही.

शशिकांत भोईर :-

मा. महापौर साहेब आपल्या परवानगीने बोलतो, आपण जकातीची ९२ कोटी रुपयाची वसूली दाखवलेली आहे. त्याच्यावर बरीच चर्चा झाली. परंतु आपण जो आता दर वाढवणार आहोत. आयुक्त साहेबांनी सांगितले की १ कोटी रुपयाची वाढ दाखविणे गरजेचे आहे तर आपण येत्या बजेटमध्ये जकातीचे ९३ कोटी रुपयापर्यंत वाढ दर्शवावी. तसेच पे अॅण्ड पार्कला आपण २५ लाख रु. दाखवलेले आहेत. पण आपले पे अॅण्ड पार्क कुठे कुठे आहेत आणि सध्या स्थितीत त्याचे उत्पन्न किती आहे त्याची आपल्याला माहिती आलेली नाही.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त साो.) :-

मिरारोडला एक आहे आणि दुसरे ब्रीजखाली

शशिकांत भोईर :-

आपल्याला उत्पन्न किती येते?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त साो.) :-

सध्या ५ लाख रु.

शशिकांत भोईर :-

मग २५ लाख रु. कुठून आणणार आहात?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त साो.) :-

नविन पे अॅण्ड पार्कचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यामध्ये आणला होता.

शशिकांत भोईर :-

आणले होते तर त्यावेळी आमचे विरोध पक्ष नेते..

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त साो.) :-

आणि येत्या मा. महासभेमध्ये आपण विषय आणणार आहोत.

शशिकांत भोईर :-

विरोधी पक्षनेते सन्मा. चंद्रकांत वैती साहेबांनी त्यावेळेला बोलले होते की आपण गटारावर पे अॅण्ड पार्क करणार आहात का?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

होय करणार आहोत.

शशिकांत भोईर :-

मग आपण गटाराची साफ सफाई कशी करणार आहात?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

आपण १०-१० फुटावर मॅन्यूअल ठेवणार आहोत. ते मॅन्यूअल साफ करणार आहे.

शशिकांत भोईर :-

आपण ज्यावेळी उत्पन्नाचे स्रोत वाढवितो तिथे एक अडचणीला सामोरे जातो. आपण जेव्हा तिथे वाहन उभी करणार तेव्हा ती वाहन उभी असल्यानंतर आपण बरोबर साफसफाई करणार नाही त्यामुळे पाण्याचा निचरा होणार नाही त्यामुळे अनेक गटार तुंबतील. त्याचाही विचार करावा.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

साहेब तिथे वाहतुकीला अडचण होणार नाही.

मा. महापौर :-

सर्व पार्कींग आरक्षण गटारावर नाही. आपले ट्रक टर्मिनल रिझर्व्हेशन आहे तिथे ट्रक पार्कींग करणार आहोत व तिथे तसे बरेचसे आरक्षण करणार आहोत. म्हणजे फक्त गटारावर २५ लाख रु. नाही.

शशिकांत भोईर :-

मा. महापौर साहेब पे अॅण्ड पार्कचे जे आरक्षण आहे ते आपण मनपाने हस्तांतरीत केले आहे का? याचा पहिल्यांदा खुलासा करा.

मा. महापौर :-

काही पार्कींग आपल्या ताब्यात सुद्धा आहेत. जे ट्रक पार्कींग करायचे आहे तर आपल्याकडे ट्रक टर्मिनलचे आरक्षण आहे ते आपल्या ताब्यात ६०-७० टक्के आलेले आहे त्याच्यावर आपण पार्कींगचे करणार आहोत. तेथून उत्पन्न येणार आहे. पान क्र. २ वर बोला.

प्रेमनाथ पाटील :-

अग्निशमन कॅंपिटेसन फीबद्दल बोलायचे आहे. साहेब आपण याच्यामध्ये ४ करोड रु. घेतलेले आहेत. ४ करोड रु. मध्ये आम्हांला आणखीन २ करोड रु. वाढवायचे आहे. ६ करोड रु. करायचे आहे आता आपल्याकडे विधी अधिकारी आहेत ह्या अग्निशमन दलाच्या राज्य सरकारच्या कमिटीवर आहेत. त्यांना विचारा ह्याचे रेटस काय आहे. त्यांना माहित पडेल की ह्याच्यात किती वाढ झाली?

मा. महापौर :-

ज्यावेळी डेव्हलपमेंट २६ करोड रु. होईल तेव्हा हे ६ करोड रु. होईल.

प्रेमनाथ पाटील :-

व्हायलाच पाहिजे.

मिलन पाटील :-

मा. महापौर साहेबांच्या परवानगीने बोलत आहे की, आपली जी कॅंपिटेसन फि जी असते ती आपण चार माळ्यापर्यंत आकारली जात नाही. आपल्याकडे जेवढा एफ.एस.आय....

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

नविन जी. आर. प्रमाणे आता सर्वाना आकारली जाते.

मिलन पाटील :-

ह्याच्यामध्ये आयुक्तांचे अंदाज २०० आणि स्थायी समितीने एकदम ४०० केलेले आहे. आपल्याकडे तेवढे उत्पन्न आहे. आपल्याकडे जेवढा एफ.एस.आय. आहे.

मा. महापौर :-

चार करोड रु. होतील.

मिलन पाटील :-

हे सर्वांवर आकारले जाईल का? तेवढेच विचारायचे होते.

मा. महापौर :-

होय. पान क्र. २.....

अनिल सावंत :-

मा. महापौर साहेब, पान क्र. २ यामध्ये बाजार लिलाव आणि बाजार फी ३ करोड रु. दाखवलेले आहे. त्यामध्ये कोणते बाजार आहेत? त्यामध्ये श्री. पानपट्टे साहेब मिरा रोडचा सोमवार बाजार पकडला आहे का?

मा. महापौर :-

आपण जे बाजार वसुली लिलावा मार्फत करतो, जसे मिरा रोड, भाईदर (पु.), भाईदर (प.) यांचे हे उत्पन्न आहे.

अनिल सावंत :-

ह्यांना मी तेच विचारतोय मिरारोडचा सोमवार आणि शनिवार बाजार धरला आहे का?

मा. महापौर :-

सर्व एरियाच पकडला आहे.

अनिल सावंत :-

नाही. त्याच्यामध्ये आम्ही दोन्ही बाजार बंद करा म्हणून पत्रव्यवहार केलेला आहे आणि मागच्या मा. महासभेमध्ये तुम्ही आश्वासन दिले होते.

मा. महापौर :-

नॉन हॉकर्स, हॉकर्स हा वेगळा विषय आहे. आपले जे उत्पन्न आहे ते कुठुन आहे तर मिरा रोड, भाईदर (पु.), भाईदर (प.).....

अनिल सावंत :-

साहेब, तिथे बाजार लिलाव म्हटलेले आहे. त्यामध्ये सोमवार आणि शनिवार बाजार पकडला आहे का? एवढीच माहिती पाहिजे.

मा. महापौर :-

जे हॉकर्स झोन आहे तिथे आपण वसुली करणार आहोत. नॉन हॉकर्स झोन ते आपण कुठल्याही प्रकारे मोजलेले नाही. शनिवार बाजार आणि सोमवार बाजार हे हॉकर्स झोन असतील तर ते आलेले आहे आणि ते हॉकर्स झोन नसतील तर नाही आले.

अनिल सावंत :-

सोमवार बाजार नको म्हणून आम्ही पत्र दिलेले आहे.

मा. महापौर :-

तो हॉकर्स झोन आहे की, नॉन हॉकर्स झोन आहे?

अनिल सावंत :-

नॉन हॉकर्स झोन आहे.

मा. महापौर :-

मग ते धरलेले नाही.

अनिल सावंत :-

त्याचे उत्तर अधिकाऱ्याला देवू द्या.

मा. महापौर :-

मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितले होते की, कुठे काय कार्यवाही होते, कुठे होत नाही त्याबद्दल.....

अनिल सावंत :-

कार्यवाही चा प्रश्न नाही. त्यांनी ते उत्पन्नामध्ये धरले आहे की, नाही. मला एवढेच विचारायचे आहे.

मा. महापौर :-

नाही धरले.

अनिल सावंत :-

शनिवार आणि सोमवार बाजार धरलेले नाही का?

मा. महापौर :-

नाही.

शशिकांत भोईर :-

पान क्र. ४, २ नंबरमध्ये अतिक्रमण जप्ती व वसुली आपल्या मिरा भाईदर क्षेत्रामध्ये अतिक्रमण ही फार मोठ्या प्रमाणात होतात. तरीही आजपर्यंत सन २००७-०८ पर्यंत मागील आठ महिन्यात फक्त २ लाख ५२ हजार रु. वसुली झालेली आहे. त्यानंतर आपली उर्वरित ४ महिन्यात १७.४८ व्हायचे बाकी आहे. ह्याचा अर्थ आपल्या मिरा भाईदर क्षेत्रामध्ये अतिक्रमण होतच नाही. गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांनी निष्पूरपणे सांगावे की, होत नाही. आपल्याकडून एवढे अतिक्रमण तोडले जातात. आपल्या यंत्र सामुग्री खर्च केला जातो. मनुष्यबळ लागते. मग वसुली का होत नाही?

मा. महापौर :-

सन्मा. सदस्य मी पहिलेच सांगितले आहे की, वसुली का झाली किंवा का होत नाही याच्यावर जर बोलायला गेलो तर बराच वेळ जाईल.

शशिकांत भोईर :-

साहेब, आपण जर एका ठिकाणी २५ लाख रु. वाढीव दाखवता.

मा. महापौर :-

आपली सुचना मांडा.

शशिकांत भोईर :-

पुढच्यावेळी २५ लाख रू. अजुन वाढणार आहेत का? मी माझी सुचना मांडतो की, आपण जर दाखवत असू आणि तिथे अतिक्रमण होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करणे गरजेचे आहे. तेव्हाच वसुली होईल. याचा अर्थ ते सोडत असतील ते वसुली करतच नसतील.

मा. महापौर :-

ठिक आहे. जर वसुली झाली नाही तर आपण अधिकाऱ्यांवर कार्यवाही करू.

मधुसुदन पुरोहित :-

मुझे भी इस विषय पर जानकारी देनी है। मेरे पास इसमे लिखित है। सन २००५-०६ या वित्तीय वर्षात अतिक्रमणे विभागने मनपा क्षेत्रातील १३९ अनधिकृत बांधकाम निस्थापित केली व गाळे, घरे, झोपड्या, पत्राशेड, कुंपणभिंती इतर १०६८ अतिक्रमण बांधकाम निस्थापित केलेले आहे असे एकूण १२००७ अनधिकृत बांधकामे निस्थापित केलेली आहेत. सन १९९६ ते २००६ असे अतिक्रमण विभागाने एकूण १८,०१३ इतकी बांधकामे निष्कर्षित केलेली आहेत. परंतु, अद्यापपर्यंत संबंधितांकडून बांधकाम पाडण्याचा खर्च वसुल केलेला नाही. तसेच, बांधकाम पाडण्यासाठी लागणारे मजुर, यंत्रसामुग्री, त्याची नोंद ठेवणारे अभिलेख अतिक्रमण विभागाकडे उपलब्ध नाही. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६०(२) व २६८ (३) अन्वये अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी महापालिकेस झालेला खर्च संबंधितांकडून वसुल करणे आवश्यक असताना अतिक्रमण विभागाने अनधिकृत बांधकाम पाडण्यावर झालेला खर्च आजपर्यंत वसुल केलेला नाही. त्यामुळे महानगरपालिकेचा महसुल बुडत आहे. २७ लाख रू. फ्रॉम १९९६ ते २००६. दस साल मे तोडनेका कार्यवाही करते है।

प्रेमनाथ पाटील :-

कार्यवाही केलेले पैसे, २७ लाख रू. कोणाकडून वसुल करणार?

मा. महापौर :-

माहिती मागवून वसुल करून घेवू.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब, संबंधित अधिकाऱ्यांकडून ते वसुल करून घ्यायचे.

मा. महापौर :-

जे अधिकारी वसुली करत नाही त्यांच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करा.

मधुसुदन पुरोहित :-

बँक लॉक अँड करणेका या नही? २६ प्लस २७ बरोबर ५३ लाख.

मा. महापौर :-

बँक लॉक अँड करके।

मधुसुदन पुरोहित :-

म्हणजे जे नुकसान झाले त्याची भरपाई करायचे नाही असे काही आहे काय?

मा. महापौर :-

त्याच्यात बँक लॉक अँड आहे.

मधुसुदन पुरोहित :-

२७ लाख रुपयाचे नुकसान आहे आमच्याकडे त्याचे लेखी आहे.

प्रेमनाथ पाटील :-

पूर्ण नावाने कुठले कुठले तोडले त्याचे आमच्याकडे लेखी आहे.

मधुसुदन पुरोहित :-

पाहिजे तर पूर्ण १० वर्षाची डिटेल देतो.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

या प्रकरणाच्या अनुषंगाने मा. महापौरांच्या कक्षामध्ये बैठक झाली. संबंधित अधिकारी श्री. अग्रवाल साहेबांच्या कमिटीला गेलेले आहेत. आतापर्यंत वसुली आणि प्रलंबित वसुली याचा आढावा झाला होता आणि संबंधितांना नोटीसा देवून येणाऱ्या वर्षी कटाक्षाने वसुली करावे असे ठरले होते आणि त्याप्रमाणे ही रक्कम स्थायी समितीला प्रस्तावित केली होती आणि स्थायी समितीने त्याला २५ लाख रू. वसुल करण्याचे टारगेट दिलेले आहे.

मधुसुदन पुरोहित :-

अगोदरचे बँक डेट्स नाही का?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

ते धरूनच आहे.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब किती लाख?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

मागच्या तीन वर्षांचा अभ्यास केला असता या रक्कमा प्रलंबित आहेत ते आगामी वर्षामध्ये कमीत कमी २५ लाख रुपयाइतकी रक्कम प्रशासनाने वसूल केली पाहिजे असे स्थायी समितीने टारगेट देवून ही रक्कम निश्चित केलेली आहे.

मधुसुदन पुरोहित :-

मग या वर्षाचही अॅड करायचे?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

अजून कशाला अॅड करायचे? हे एवढे होवू द्या.

मा. महापौर :-

ठिक आहे. ते प्रयत्न करतील. पान क्र. ३ वर बोला.

आसिफ शेख :-

पान क्र. ३ रस्ता नुकसान भरपाई आपण ५ कोटी रु.चे उत्पन्न अपेक्षित केले आहे. याबाबत आपण चांगला निर्णय घेतला होता. रिलायन्सच्या वायर तोडून टाकल्या होत्या. १५ दिवस सर्वांचे रिलायन्सचे फोनही बंद होते. सारी दुनिया मुट्टी मे। आम्हांला वाटले की सारी दुनिया मुट्टी मे म्हणजे नगरपालिकेचे उत्पन्न वाढवणार पण या ठिकाणी तसे काय दिसत नाही. रॉयल्टी घेण्याचे ठरविले होते.

मा. महापौर :-

ती रॉयल्टी दुसऱ्या हेडमध्ये आहे. हे रस्ता रिपेरिंग चार्जेस आहेत.

शशिकांत भोईर :-

मा. महापौर साहेब क्र. ५ अनधिकृत बांधकामे तोडणे तर आपल्या महापालिकेतर्फे अग्रवाल समितीच्या निर्देशनास जी समिती गठीत करून जे अनधिकृत बांधकामावर जे राबविण्यासाठी मोठी मोहिम सुरु केली आहे तर आपण हे जे १० लाख रु. चे उत्पन्न दाखवले आहे तर तिथे १५ लाख रु. करायला पाहिजे. कारण आपली अनधिकृत बांधकाम मिरा भाईंदर क्षेत्रामध्ये बरेच ठिकाणी आहेत आणि आपल्या विभागामार्फत तोडली ही जातात तर त्यांच्याकडून वसूली करणे गरजेचे आहे तर आपण ही जी रक्कम आहे ती वाढवायला पाहिजे.

मा. महापौर :-

किती करायला पाहिजे.

शशिकांत भोईर :-

१० लाख रु. ऐवजी १५ लाख रु. करावे.

मा. महापौर :-

मोबाईल सेवा शुल्क हेड आहे. त्याच्यामध्ये मी माझी सुचना अॅड केलेली आहे त्याच्यामध्ये मी माझ्या पक्षाच्यावतीने दिड करोड रु. प्रोव्हिजन केलेली आहे. १० लाख रु. चेक ऑलरेडी डिपॉझिट घेतलेले आहे.

आसिफ शेख :-

रिलायन्सकडून ५ करोड रु. घ्यायला पाहिजे.

मा. महापौर :-

तसे नाही. त्याच्यामध्ये गर्व्हमेंटचा जी.आर. आहे. जी.आर. प्रमाणे पैसे घ्यायला लागतील. आपल्याकडे जे टॉवर लागलेले आहे ते इल्लिगल टॉवर आहेत. त्यांच्याकडून आपली लायसन्स फी किंवा भाडे जे काय असेल ते सर्व मिळून आम्ही दिड करोड रुपयाची प्रोव्हिजन केलेली आहे.

प्रफुल्ल पाटील :-

आपण जे टी.डी.आर. चे उत्पन्न दाखवले आहे ते मागच्या वर्षी संभाव्य २००७-२००८ मध्ये १ करोड रु. दाखवलेले आहे आणि प्रत्यक्षात वसूली १५ लाख रु. झालेली आहे. ८४ लाख रु. बाकी आहे आणि आयुक्तांचे अंदाजपत्रकामध्ये ३ करोड रु. आणि स्थायी समितीचे ५ करोड रु. तर टी.डी.आर. च्या उत्पन्नाच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करा. कशापद्धतीने हे पाच करोड रुपये होतील.

मा. महापौर :-

कंपाउंडचे फी पैसे आपण जे माती भरावचे पैसे घेतो आणि कुंपण भिंत बांधण्याकरिता आपण जे पैसे घेतो, विकासकाकडून तर त्यांच्याकडून ही वसूली होणार.

प्रफुल्ल पाटील :-

त्या संदर्भात डिपार्टमेंटने काय तपशिल तयार केला आहे का? ते खात्री देतात का की टी.डी.आर. कडून ५ करोड रु. उत्पन्न होईल.

मा. महापौर :-

डिपार्टमेंटने साडे तीन करोड रु. दिलेले आहेत.

प्रफुल्ल पाटील :-

आयुक्तांचा अंदाज ३ करोड रु. आहे. मग मागच्या वर्षीचे का वसूल झाले नाही? १ कोटी रुपयामध्ये फक्त १५ लाख रु. वसूल झाले आहेत.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

साहेब मुद्दा असा आहे की मागील ३ वर्षामध्ये टी.डी.आर. रक्कम जमा झालेली नाही.

दिलीप घेवारे :-

मागच्या वर्षी आपण १ कोटी रु. गृहीत धरले होते. आतापर्यंत १ कोटी ८९ लाख रु. वसूल झालेले आहे.

प्रेमनाथ पाटील :-

त्याच्या टी.डी.आर. द्वारे आणि साहेब तुम्ही पत्र दिलेले आहे त्याच्यामध्ये ७ करोड १० लाख रु. दाखवले आहे. एप्रिल २००७ ते डिसेंबर २००७ पर्यंतचे आहे.

मा. महापौर :-

त्यांनी विथ डेव्हलपमेंट चार्जेस सांगितलेले आहे.

दिलीप घेवारे :-

हे विकास कर धरून आहेत. यावर्षी एकूण विकास कर १३ कोटी होता. तो आतापर्यंत १४ कोटी १२ लाख वसूल झालेला आहे. आणि पुढच्या वर्षीचा आम्ही ३ कोटी अंदाज दिला होता. मा. स्थायी समितीने ५ कोटी केलेला आहे. टी.डी.आर. चे असे आहे की, जो मागेल त्यावेळेस आपण कुंपणभित आणि भरावाचे पैसे भरून घेतो. त्याच्यामध्ये अशी अपेक्षा आहे की, ३ कोटीच्या आसपास उत्पन्न होईल.

प्रेमनाथ पाटील :-

पण आपण १९७ पर्यंत तुम्ही टी.डी.आर. हस्तांतरीत केले. त्याची पुर्ण लिस्ट माझ्याकडे आहे.

दिलीप घेवारे :-

ते इयरवाईज आहे. २००६-०७, २००७-०८.....

प्रेमनाथ पाटील :-

एप्रिल २००७ ते डिसेंबर २००७ पर्यंतचे माझ्याकडे आहे. लोकांना १९७ पर्यंत टी.डी.आर. दिलेला आहे.

दिलीप घेवारे :-

तुमच्याकडे जी माहिती आहे ती पुर्ण आहे.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब, तुम्ही महिनावार्डज दिलेले आहे.

मा. महापौर :-

सन्मा. सदस्य श्री. प्रेमनाथ पाटील साहेब, आताचे बोला.

प्रेमनाथ पाटील :-

याच्यामध्ये वाढवायला पाहिजे.

भगवती शर्मा :-

महापौर साहेब, वह जो बोल रहे है के इसके अंदर बैठ सकता है। तो इमारत परवाना और जो.....

मिलन पाटील :-

आपण जे ३ करोड रु.चे जे बोललेले आहेत. हे मा. स्थायी समितीने ५ दिले आहेत. ते विहिरीत नसेल तर ते पोहऱ्यात कसे देणार आहे? तर परत ते २ करोड रु. कसे देणार आहेत? मा. स्टॅण्डींगने केलेले आहे. पण पुढे २ करोड रु. चा फटका होईल ना.

मा. महापौर :-

आता जेवणाची सुट्टी झालेली आहे.

मिलन पाटील :-

आरक्षण एवढी बाकी आहेत. हे तुम्ही सांगायला पाहिजे होते ना.

दिलीप घेवारे :-

सांगितले आहे ना.

नगरसचिव :-

एक तास सुट्टी केलेली आहे. जेवण जागेवर आणून दिले जाईल.

मा. महापौर :-

अर्धा तासासाठी सुट्टी आहे.

(जेवणाची सुट्टी)

भगवती शर्मा :-

इसमे बढोतरी हो सकती है। तो मेरे हिसाब से इसके अंदरमें दुगणा हो सकता है। संबंधित विभाग के अधिकारी से इसकी चर्चा.....

मा. महापौर :-

पेज नं. ४. पुढचा घ्या. लायसन्स फिज।

भगवती शर्मा :-

आमदार, खासदार फंड.

शशिकांत भोईर :-

मा. महापौर साहेब मुद्रांक शुल्क अनुदान जे आपण १ कोटी रु. लिहिलेले आहे. आज आपल्या मिरा भाईंदर क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी रजिस्ट्रेशन होतात तशी जागेचे ही रजिस्ट्रेशन होतात. त्याचा अनुदान वाढवणं गरजेचे आहे. कारण आपण रजिस्ट्रेशन फी आपण अद्यापपर्यंत मागितलेले नाही. कारण गेल्या ८ महिन्यात आपण एकही पैसा वसूल केलेला नाही. फक्त आपण येणं १० हजार रु. ४ महिन्यात दाखवलेले आहे. म्हणजे आपल्या अधिकाऱ्यांकडून त्यांचं डिमांड होते की नाही. कारण जर आपण हे १ कोटी रु. दाखवले तर आपले बजेट लॅप्स होईल. हे बजेट आहे ते आपण संबंधित खात्याशी पत्रव्यवहार करा किंवा अधिकारी नेमून कसे आपल्याला अनुदान मिळेल. याबाबत आपण सविस्तर सभागृहाने विचार करावा आणि ह्याच्यामध्ये आजपर्यंत मिळालेले नसेल तर जिथे एक कोटी रु. आहे. तिथे दीड कोटी रु. करायला हरकत नाही.

मा. महापौर :-

ठिक आहे.

शशिकांत भोईर :-

त्याचप्रमाणे महागाई भत्ता आपण कट केले तो आहे. शासनाकडून बंद केले आहे ना. महागाई भत्ता देण्यात येणार नाही का? साहेब एक बिन शेती सहारा अनुदान आहे. ते बघा. तेही तसेच त्याचप्रमाणे आहे. आपल्याला १२.३२ आणि राहिलेल्या ४ महिन्यात काहीच नाही. म्हणजे, त्याच्यामध्ये आणखी येणे बाकी नाहीत का? हे वाढणार आहे का? आपण जर १२ लाख ३२ जर आपण वसूली केलेली असेल. तर या आर्थिक वर्षात १० लाख रु.च दाखवलेले आहे. हे ही वाढवणे उचित आहे. मा. महापौर साहेब बिनशेती सहारा अनुदान मध्ये रक्कम वाढवणार का? आपण बजेट १२ लाख रु. होते. १२ लाख रु. पूर्ण वसूल झालेले आहे. तर ४ महिन्यामध्ये येणारं बाकी आहे. तर आणखी येणारं बाकी आहे. तरी आता आपण ह्या वर्षात १०-११ लाख रु. दाखवलेले आहे. ते ही वाढवले पाहिजे. १५ लाख रु. पर्यंत रक्कम केले पाहिजे.

प्रेमनाथ पाटील :-

मा. महापौर साहेब ४ मध्ये परवाना विभाग

शशिकांत भोईर :-

साहेब ४ मध्ये करमणुक कर. हे अनुदान, कर आपल्याला विविध क्षेत्रामध्ये कुठे व्हिडीओ पार्लर आहे आता बऱ्याच ठिकाणी मॉल्स वगैरे आहेत. तिथेही करमणुक केली जाते. तरी आपण या मिरा भाईंदर शहरामध्ये कमीत कमी मॉल. आता चे जे ४ ते ५ मॉल उभे राहिलेले आहेत आणि एक आणखी नवीन मॉल आपल्या क्षेत्रामध्ये तयार होतोय. तर ह्या मॉल्सचं जे उत्पन्न आहे. त्याच्यामध्ये करमणुक बऱ्याचप्रकारे केली जाते. त्या करमणुकमध्ये ५ लाख रु. दाखवले आहे. तेथे कमीत कमी २० लाख रु. दाखवावे.

चंद्रकांत वैती :-

करमणुक करामध्ये मला वाटते केबल ऑपरेटर आहेत त्यांनी पण आपल्या महापालिकेला दायित्व दिले पाहिजे जर आपण रिलायन्स आणि इतर केबलवाल्यांकडून टॅक्स घेत असतो तर जे केबल ऑपरेटर आहेत ना त्यांच्याकडूनही वसूली करण्याची गरज आहे. कारण आपल्या महापालिकेच्या क्षेत्राचा वापर करतात. ह्या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये राहतात. तर त्याच्यावरती आपले धोरण निश्चित झाले पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये १ करोड रु. उत्पन्न अपेक्षित होईल, असा आकडा धरावा. त्याची प्रोव्हिजन १ करोड रुपयाची करावी.

मा. महापौर :-

करमणुक कर चा आणि त्याचा काही संबंध नाही.

लक्ष्मण जंगम :-

सन्मा. सदस्य वैती साहेबांनी आता जे सुचवले तो केबल ऑपरेटरकडून खरोखरच १ करोड रु. च्या वरती उत्पन्न वाढवावे अशी या ठिकाणी आमच्या वतीने सुचना आहे.

मा. महापौर :-

आपण जे एंटरटेनमेंट टॅक्स बदल जे बोलत आहोत.....

एस. ए. खान :-

मुद्रांक शुल्क अनुदान जो आहे. १ लाख रु. मागे वसूली केले पण ते जास्त व्हायला पाहिजे. १ कोटी रु.ची तरतुद केली आहे....

चंद्रकांत वैती :-

हे बघा, मुद्रांक म्हणजे मी जे करमणुक कर बोललो ना त्याच्यामागे माझी भुमिका सांगतोय की, आपण एखादा कार्यक्रम घेतो आणि आपण करमणुक कर जिल्हाधिकाऱ्याला भरतो. तशी तरतुद आहे. आज पण म्हणजे

चित्रपटाची तिकिटे विकली जातात. त्यांचा इंटरटेनमेंट टॅक्स कलेक्टर ऑफिसला जमा करावा लागतो. विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन क्लबमध्ये, हॉटेलमध्ये होते. नाईटसचे कार्यक्रम होतात त्याचे पण पैसे भरावे लागते. तसेच करमणुक कर ह्याच्या टेबलवरती लागावा आणि १ करोड रु.ची तरतुद ह्याच्यामध्ये करावी असे सुचना करतोय.

वासुदेव मुंज :-

आम्ही तुमचे अॅड फुकट दाखवतो त्याचे काय? तुमचे नगरपालिकेची अॅड फुकट दाखवतो. आम्ही पैसे घेत नाही अॅडचे.

चंद्रकांत वैती :-

आम्ही पैसे देणार.

वासुदेव मुंज :-

कसे?

चंद्रकांत वैती :-

नगरपालिकेचे पैसे आपल्याला मिळतील.

प्रेमनाथ पाटील :-

मा. महापौर साहेब परवाना विभागाने घ्यायचे.

मा. आयुक्त :-

बजेट ग्रुपमधील पान नं. ४ वर ज्या रक्कमा दाखवलेल्या आहेत. माझी विनंती अशी आहे की त्याचे हेडिंग असे आहे. अनुदाने व अंशदाने शासनाकडून मिळणारी असे आहे. तर आता विरोधी पक्षनेते महोदयाने सांगितलेल्या प्रमाणे आपल्याकडे इंटरटेनमेंट टॅक्स आहे तो सिनेमाच्या तिकीटावर लागतो, मल्टी प्लेक्सला लागतो. तो करमणुक करासाठीच आहे.

मा. महापौर :-

साहेब करमणुक कर तो वेगळा पण आहे....

मा. आयुक्त :-

पण मी सांगतो ना. जो टॅक्स कलेक्टर ऑफीस कडे जमा होतो. तो त्यापैकी शासन ज्या भागातून तो टॅक्स जमा होतो. त्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला म्हणजे जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका, नगरपालिका असेल त्याला काही अनुदान देते तर तो अनुदान आपल्याला शासनाकडून मिळतोय, त्याच्यामुळे ह्याच्यात ही वसूली आपण करत नाही ती शासन आपल्याला देतो.

अनिल सावंत :-

पण साहेब ती अमाउंट कमी कशी झाली? गेल्या वर्षी १८ लाख रु. होती. पुढच्या वर्षी ५ लाख रु. च कशी झाली?

मा. आयुक्त :-

ती शंका आम्ही आता उपस्थित केली होती की जर मागच्या वर्षी शासनाकडून आपल्याला १८ लाख रु. अनुदान मिळाले असेल तर ह्यावेळेस १-२ लाख रु. वाढलेच पाहिजे. कमी कसे होईल. ती खात्री करत आहेत. खात्री करुन आपण ती दुरुस्ती करु या.

प्रेमनाथ पाटील :-

मा. महापौर साहेब परवाना विभागाबाबत मला बोलायचे आहे. परवाना विभागामध्ये आपण ह्याच्यामध्ये ३६ कॉलम दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये प्रत्येक चायनीज हॉटेल, दवाखाने, गॅरेज, उपहारगृहे सर्व ह्याचे तर आपण आपल्या प्रभाग समिती क्र. ३ मध्ये कम से कम १३,२०० दुकाने आहेत. त्यांच्या सर्व्हेनुसार वेस्टला १७ हजार आहेत. आणि मिरारोडला २५ हजार दुकाने आहेत.

मा. महापौर :-

टोटल १० हजार दुकाने आहेत.

प्रेमनाथ पाटील :-

१० हजार बरोबर आहे. तर साहेब आपण १० हजाराचे १ हजाराप्रमाणे केले तर ९ करोड रुपये तयार होतात. आपण ही जी ७५ लाख रु. दाखवले आहे. ते वाढवून द्यावी.

मा. महापौर :-

किती करावी?

प्रेमनाथ पाटील :-

देड कैसा होगा? १० हजार दुकान है। हजार के हिसाबसे कितना होता है?

मा. महापौर :-

सन्मा सदस्य प्रेमनाथ पाटील साहेब आपण एका वर्षात ९ हजार दुकाने टारगेट करु शकत नाही.

प्रेमनाथ पाटील :-

पण हा टॅक्स आहे ना. हे मालमत्ता करामध्ये घ्या ना. ह्याच्यामध्ये इन्क्ल्यूड करा.

मा. महापौर :-

हाउस टॅक्समध्ये?

प्रेमनाथ पाटील :-

होय हाउस टॅक्समध्ये १ कर वाढवून घ्या. वृक्षकर घेतो दिवाबत्ती कर घेतो तर हा कर त्याच्यामध्ये वाढवून घ्या.

मा. महापौर :-

पण परवानगी घेतली तर आपण जे बोलतोय ते लायसन्स फीज बोलतोय, लायसन्स घेतले तर पैसे ना.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब नाही. टॅक्स भरून त्याने आपल्याला दाखवावी की मी हा टॅक्स भरलेला आहे. तर मला ह्याचे नुतनीकरण करून द्यावे. त्याच्यामध्ये.....

मा. महापौर :-

ते ठिक आहे. ते करता येईल. पण टॅक्समध्ये इनवॉल्ड करता येणार नाही.

प्रेमनाथ पाटील :-

का करता येणार नाही? शिक्षण कर घेतो, वृक्षकर घेतो....

मा. महापौर :-

हे लायसन्स आहे.

प्रेमनाथ पाटील :-

मग ह्याच्यामध्ये काय ते तुम्ही सकती करा ना. रजिस्ट्रेशनमध्ये.....

मा. महापौर :-

डेव्हलपमेंट वरती टॅक्समध्ये इनवॉल्ड करून टाका.

प्रेमनाथ पाटील :-

आपण आता किती घेतोय ह्याच्यामध्ये?

मा. महापौर :-

दीड करोड रु.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब ९० हजार दुकाने आपण सांगतात.

मा. महापौर :-

किती देउ? सांगा. गेल्यावेळेस तुम्ही बरेच काही विचारले. मागचे किती झाले, त्याच्यावर किती थकबाकी. त्याबद्दल गृहीत धरले आणि आता डायरेक्ट तुम्ही बोलतात की ९ करोड रु. करा.

प्रेमनाथ पाटील :-

तुम्ही ९० हजाराचे ५ करोड रु. करा ना.

जुबेर इनामदार :-

साहेब पैसे वाढवा. अधिकाऱ्याला ते बंधनकारक करा. तेवढे पैसे आलेच पाहिजे ना. महापालिकेला त्याचा फायदाच होणार आहे.

प्रेमनाथ पाटील :-

आज मिरा भाईंदर शहरात इंडस्ट्रीयल मध्ये फॅक्टरी गाळे ३ हजार आहेत. २-३ हजार पकडले तर....

ओमप्रकाश अग्रवाल :-

मा. महापौर साहेब जेव्हा हा मी प्रस्ताव महासभेत आणला होता. दोन महिन्यापूर्वी त्यावेळी हेच उदाहरण मी दिले होते की एकूण ७०-७५ लाख रु. आता मी भाषणामध्ये पण बोललो की ७०-७५ लाख सदनिका आहेत.

शशिकांत भोईर :-

साहेब ती धोरणात्मक बाब आहे. तेव्हा आपण सविस्तर रितसर विषय विषयपटलावर आणायला पाहिजे होता. तेव्हा त्या टाईमाला आपण त्या विषयाला प्राधान्य दिले नव्हते.

ओमप्रकाश अग्रवाल :-

त्यांनी फिगर दिले होते. आपण ५० हजार दुकान पकडले. हजार रुपये घेतले तरी ५ कोटी रु. होतात. पण आपण ते कोण वसूल करत नाही. आपण लायसन्स कधी देत नाही.

दिनेश नलावडे :-

मा. महापौर साहेब आपण जे बोलले आहेत ना ते आपण एका वर्षामध्ये ९ हजार दुकान कव्हर करू शकणार नाही.

प्रेमनाथ पाटील :-

९० हजार.

दिनेश नलावडे :-

९० हजार. आता आपल्या येथे टोटल दुकानाची संख्या ९० हजाराची आहे. आता जो परवाना विभाग आहे अधिकाऱ्यांची त्याच्यावरती चांगली असे नियुक्ती करा ना मा. आयुक्त साहेबांची वगैरे आणि जेथून आपल्याला इन्कमचा सोर्स आहे. तो इन्कम आपल्याला मिळत असेल आणि ते जर आपण डिपार्टमेंटली चांगले लक्ष दिले परवाना विभागावरती तर निश्चितपणे आपल्याला ह्याच्यामधून चांगला फायदा आहे. आपले बजेट ह्याच्यामध्ये चांगले वाढते. पण आपण परवाना विभागावरती लक्ष दिले नाही तर आपली महानगरपालिका तोट्यात जाईल. साहेब आपण ह्याची नोंद घ्या.

प्रेमनाथ पाटील :-

आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रेट लावले आहेत.

एस. ए. खान :-

मुद्रांक अनुदान आहे ते आपण १ कोटी रु. केलेले आहे. मागे १० लाख रु.ची वसूली केलेली आहे. पण रजिस्ट्रेशन ऑफिस मिरा भाईंदरमध्ये ३ आहेत. तिन्ही ठिकाणी दररोजचे कमीत कमी १०-१२ लाख रु. त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी करतात. ते रजिस्ट्रेशन करतात. आपल्या अधिकाऱ्यांनी तिकडून माहिती घ्यायची. ते किती म्हणजे १ एप्रिलपासून ३१ मार्चपर्यंत किती कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरणा केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मिळते पण माझी माहिती अशी आहे की, मागे १० लाख रु. ची वसूली केलेली होती. आता १ कोटी रु.ची तरतुद आहे तर ती माहिती घ्यायला पाहिजे.

मा. महापौर :-

ऑलरेडी आपण त्यांना पत्र दिलेले आहे की गेल्या ३ वर्षांपर्यंततरी किती दिलेले आहे. एकूण त्यांनी स्टॅम्प ड्युटीने उत्पन्न झाले त्याची माहिती देण्यात यावी. ऑलरेडी आपण माहिती मागितलेली आहे.

एस. ए. खान :-

मागितली आहे का? मग त्याबाबत काय प्रगती झाली आहे ते.....

मा. महापौर :-

आपण त्यांच्याकडून माहिती मागितली आहे.

प्रेमनाथ पाटील :-

मा. आयुक्त साहेब आपण ह्या परवाना विभागामध्ये ५ करोड रु.ची प्रोव्हिजन करत आहोत.

भगवती शर्मा :-

अभी इन्होंने इतना भाषण किया। उसके अंदर मे यही मत स्थिती हुई। की इस बजेट को उगाल रहे हो। वापिस वही स्थिती में आ रहे है। फिर वसूली नहीं होगी। वापिस आप वह प्रश्न करेंगे।

प्रेमनाथ पाटील :-

वसूली होगा।

भगवती शर्मा :-

जब मालमत्ता कर का विषय आया था। उस विषय के अंदर बोले की इतना बिल लगेगा क्या?

दिनेश नलावडे :-

इसमें वसूली होने जैसा है ना। अगर अपने डिपार्टमेंटली ध्यान रखेंगे ना। परवाना में पैसा आनेवाला है। आपण वसूली नहीं करेंगे। डिपार्टमेंटली ध्यान नहीं रखेंगे। तो पैसा यह है वही भी आनेवाला नहीं है। वह परवाना डिपार्टमेंट का काम है। हर दुकान पर जाके परवाना देना और उसका पैसा लेना।

मा. महापौर :-

आपण दिड करोड रु. ठेवले तर जास्त आले तरी आपल्या कडेच राहतील ना. आपण ५ करोड रु. वसूल करण्याचा प्रयत्न करू.

प्रेमनाथ पाटील :-

५ कोटी.

मा. महापौर :-

अपेक्षित आहे पण वसूल नाही झाले तर.....

जुवेर इनामदार :-

आज ऑक्ट्रॉय बंद झाली तर आपल्याकडे दुसरा सोर्सच नाही हे करावेच लागेल.

शशिकांत भोईर :-

मा. महापौर साहेब मा. आयुक्तांनी जेव्हा आपल्या भाषणात.....

दिनेश नलावडे :-

आपण आम्हाला ७५ लाख रु. दिलेले आहे. तुम्हांला १ कोटी रु. टारगेट दिलेले आहे.

भगवती शर्मा :-

अगर इनका यही सोचना है तो उसको ठेका पद्धतीपर कर दो।

प्रेमनाथ पाटील :-

चलेगा।

शशिकांत भोईर :-

उसमें टेका मांगता है। प्रशासन से पगार लेते नहीं क्या। टेका ही क्या देना चाहिए।

दिनेश नलावडे :-

यहाँ सोर्स है। यहाँ पर जगह है। सन्मा. सदस्य भगवती शर्माजी इसमें जगह है ना। इसमें अपने को पैसा वसूल होने जैसा है। पैसा आनेवाला जैसा है।

मॉरस रॉड्रीक्स :-

ह्या सर्वांचे संभाषण ऐकलेले आहे तर मला वाटतं आपण एक निविदा काढू या. आणि ह्या लोकांना टेंडर देऊ. ७ करोड रु. च आपण ह्यांच्याकडून मिनिमम घेऊ. ९ करोड रु. वसूल करू, १० करोड रु. वसूल करू.

शशिकांत भोईर :-

मा. सभापती साहेब टेंडर काढायलाच पाहिजे असे नाही. प्रशासन काय करेल. झोपणार का? आता मा. आयुक्त साहेब आपल्या भाषणामध्ये बोलले की आपला इन्कम सोर्स कसा पाहिजे, वाढवला पाहिजे. आमच्या विरोधीपक्षाच्या नेत्याने पण बोलले. जर आपले इन्कम सोर्स वाढवण्यासाठी काही उपाययोजना केली तर नक्कीच ९ करोड रु.चे १० करोड रु. वसूल होऊ शकतात.

ओमप्रकाश अग्रवाल :-

आम्ही आपल्या सुचनाशी सहमत आहोत.

भगवती शर्मा :-

मैं वही बोल रहा हूँ ना। आप लोग इतना बोलते है। अभी इतर नगरसेवक बोलते है की बढा रहे है बजेट फुगा रहे है। वापिस ऐसे भी बोलते है की फुगानेका आप लगा रहे है तो लगाते क्या है?

शशिकांत भोईर :-

फुगवण्याच्यामागे जी वसूली होणार आहे ती गरजेचे आहे. त्याच्याकरता ते आहे.

प्रफुल्ल पाटील :-

महागाई भत्ता हा गेल्या वर्षामध्ये ४०.३८ लाख मिळालेला आहे. ह्या वर्षामध्ये त्याची कुठलीही तरतुद दाखवलेली नाही. महागाई भत्त्याची, महागाई भत्ता गेल्यावर्षी ४०.३८ लाख मिळालेला आहे. ह्यावर्षी त्याची तरतुद का दाखवलेली नाही?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

महापालिका झाल्यामुळे शासनाने तो बंद केलेला आहे. साहेब मागचे वर्ष हे शेवटचे वर्ष होते.

जयंत पाटील :-

परवान्याच्या बाबतीमध्ये पान नं. ४ वर आपण आमदार आणि खासदार निधी दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये मा. आयुक्त साहेबांच्या अंदाज २५ लाखाचे आहेत. मागच्या वर्षी आलेले ४३.२९ आता डायरेक्ट १.२० म्हणजे १ कोटी २० लाख रु. चा आपण अंदाज दाखवलेला आहे. तर हे आपल्याला कोणी खात्री दिले आहे का? मा. सभापती साहेब १ कोटी २० लाख रु. आपण डायरेक्ट दिलेले आहे.

मॉरस रॉड्रीक्स :-

तसे त्या लोकांनी दर्शविलेले आहे की इतके आमदार कडून येणार आहे.

मा. महापौर :-

कोणी दर्शविलेले आहे?

मॉरस रॉड्रीक्स :-

अधिकार्यांनी.

जयंत पाटील :-

मा. स्थायी समितीचा अंदाज आहे.

मा. महापौर :-

अधिकार्यांनी २५ लाख रु. सांगितले.

जयंत पाटील :-

मा. आयुक्त साहेबांचे अंदाज २५ लाख रु. आहेत.

मॉरस रॉड्रीक्स :-

ह्यावर्षी त्यांनी येणारे.....

मा. महापौर :-

मा. आयुक्त साहेबांनी २५ लाख रु. सुचवले आहे.

मॉरस रॉड्रीक्स :-

पण ह्यांचे येणार आहे. असे अधिकार्यांनी दाखवलेले होते.

मा. महापौर :-

मा. आयुक्त साहेब ह्याचा जरा खुलासा करावा.

आसिफ शेख :-

मा. महापौर साहेब, मा. आयुक्त साहेब काय खुलासा करणार? आमदारांनी कमिटमेंट दिली असेल ना की फंड देतो म्हणून.

मा. महापौर :-

कोणाला?

आसिफ शेख :-

मा. सभापती साहेबांना. काही आमदार फंड आहे काही खासदार फंड आहे.

मॉरस रॉझीक्स :-

त्या लोकांनी दर्शविलेले आहे की तेवढे पैसे येणार आहे म्हणून आमदारांचे..

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

ही रक्कम दर्शविलेली नाही. दर्शविली तरी.....

जयंत पाटील :-

आतापर्यंत खासदाराने आपल्याला कधीही फंड दिलेला नाही. लक्षात ठेवा. साहेब आमदार आणि खासदाराचे फंड आले नाही.

आसिफ शेख :-

खासदारांनी कमिटमेंट दिली असेल ना. तुम्हांला कमिटमेंट दिली असेल ना.

जयंत पाटील :-

आमदारांच्या फंडामध्ये मा. मुझफ्फर साहेबांचा फंड आणि मा. गणेश नाईक साहेबांचा फंड.

आसिफ शेख :-

पैसे मा. आयुक्त साहेब नाही आणणार ना. आमदारांचे फंड मा. आयुक्त साहेब कसे आणणार? ते आपण लोकप्रतिनिधीने आणले पाहिजे.

मॉरस रॉझीक्स :-

मा. आयुक्तांनीच दर्शविले म्हणून त्या अधिकाऱ्यांनीच मला सांगितले ना की हे पैसे येणार आहेत.

जयंत पाटील :-

इकडे तुमचे बजेट परत फुगते. इकडे प्रॅक्टिकली मा. आयुक्तांचा जो अंदाज आहे तो आपण अंदाज पकडा. मा. आयुक्त साहेबांचा अंदाज पकडा. आले तर आपले नुकसान नाही.

मा. महापौर :-

ठिक आहे. पेज नं. ५

मॉरस रॉझीक्स :-

मी सर्वांना एक नम्र विनंती करतो. जास्त वेळ घेऊ नका. पेज भयंकर आहेत आणि आपल्याला काय सुझाव ठेवायचा आहे, काही खर्च कमी करायचा आहे किंवा वाढवायचा आहे त्याच चर्चेवर बोला. नाहीतर आपल्याला ४ दिवस तरी कमी पडतील.

मा. महापौर :-

पेज नं. ५.

लक्ष्मण जंगम :-

मा. महापौर साहेब, सन्मा. सदस्य प्रेमनाथ पाटील साहेब, या ठिकाणी लायसन्सचा विषय ठेवला. प्रत्येक दुकानाच्या बाबतीत आणि साधारणतः त्याचे तुम्ही सांगितले की, ९० हजार दुकाने आहेत. आपल्याला आपण जो हा हाउस टॅक्स वसूल करतो. तो सुद्धा लोक प्रामाणिकपणे आणून महापालिकेत भरतात असे नाही. आपले कर्मचारी त्याठिकाणी जातात. वारंवार जातात, नोटीस बजावतात, जप्तीच्या नोटीशी बजावतात त्याच्यानंतर कुठेतरी लोक आणून ते पैसे भरतात. मग कॅम्पलसरी या दुकानाच्या बाबतीमध्ये ते वर्षाला त्यांनी लायसन्स रिन्यु करायला पाहिजे. अशा पद्धतीने जर हे घेतले तर हा ९ करोड रु. चा जो विषय आहे. याठिकाणी आणून आपल्याला निश्चितपणे मिळणारी रक्कम आहे. अशी मी विनंती करतो.

मा. महापौर :-

पुढच्या मिटींगमध्ये तो विषय आणलेला आहे.

मधुसुदन पुरोहित :-

मा. महापौर साहेब, मला एक प्रश्न विचारायचा आहे.

मा. महापौर :-

पेज नं. ५, प्रश्न विचारू नका.

मधुसुदन पुरोहित :-

आपल्याला एक माहिती द्यायची आहे. मला एक थोडा वेळ अगोदर माहिती भेटलेली आहे की, महाराष्ट्र शानाने 'ड' वर्ग

मा. महापौर :-

शेवटला आपण चर्चा करू. शेवटला विषय असेल ना.

मधुसुदन पुरोहित :-

मी माहिती देतोय. महाराष्ट्र शासनाने 'ड' वर्गाच्या जेवढ्या महापालिका आहे.....

मा. महापौर :-

आपण शेवटला चर्चा करू. आता पेज नं. ५ वर बोला.

मधुसुदन पुरोहित :-

त्याची जकात आज रद्द करण्यात आलेली आहे.

मा. महापौर :-

ठिक आहे. आपण परत चर्चा करू. पेज नं. ५ वर चर्चा करा. शेवटला तो विषय येईल.

मधुसुदन पुरोहित :-

पण त्या १०० कोटी रू. चे काय करायचे.

मा. महापौर :-

ठिक आहे. त्यावेळी आपण बोलूया.

अनिल सावंत :-

मा. महापौर साहेब, पेज नं. ५ नागरी सुविधा अनुदान २००७-०८ ला १ करोड रू. होते. २००८-०९ ला काहीही दाखवले नाही. त्याचे कारण काय?

प्रफुल्ल पाटील :-

नागरी सुविधा अनुदान २००६-०७-२००७-०८ ला आलेलेच नाही. नुसते दाखवलेले आहे. म्हणजे या वर्षी येणार नाही. म्हणून दाखवलेले आहे.

अनिल सावंत :-

२००६-०७ ला आलेले आहे.

प्रफुल्ल पाटील :-

नागरी सुविधा अनुदान येणार नाही.

अनिल सावंत :-

त्याचे कारण काय? स्टिकम रद्द झाली की अनुदान येणार नाही. २००६-०७ ला आलेले आहे.

मा. आयुक्त :-

२००६-०७ ला जे १ कोटी रू. अनुदान आलेले आहे. ते २००५ च्या जुलै मध्ये त्यावेळेस मुंबई शहरात आणि आसपास फार मोठ्या प्रमाणात पाउस पडला होता आणि पूर आला होता. त्याबाबतीत आपण ७ कोटी रू. ची मागणी केली होती. त्यापैकी १ कोटी रू. आले होते. त्यामुळे तो नैसर्गिक आपत्तीच्या हेड खाली आलेला आहे. आता नंतर आता काही प्रश्न नाही.

प्रफुल्ल पाटील :-

वाल्मीकी आंबेडकर आवास योजना ही एक अशी योजना आहे. याला केंद्र सरकार संपूर्ण अनुदान देते. बंद झाली. मागणी केलीच नाही. मागच्या वर्षीसुद्धा बंद झाली तेव्हा मागणी केली नाही.

मिलन पाटील :-

राखीव निधीचे काय?

मा. महापौर :-

पेज नं. ६

चंद्रकांत वैती :-

पेज नं. ५ मध्ये आपण हे ठिक आहे पुढच्या पेजवरती घ्या.

मा. महापौर :-

पेज नं. ६

भगवती शर्मा :-

पेज नं. ६ के उपर मे मुदत टेवीवरील व्याज के उपरके अंदर मे मेरा यह मानना है की, जो पहले जो एफ.डी. की हुई थी। उसको अगर नए दरके हिसाब से अगर तोडकर आगे ट्रान्सफर किया जाएगा। तो उसपर निश्चित रूपसे व्याज हमे ज्यादा मिलेगा। और इसके अंदर मे अपने को ज्यादा बच जाएगा। उसके अंदर मे एकदम १५ की.....

मा. महापौर :-

ठिक है। दुसरा विषय पेज नं. ६ सन्मा. शशिकांत भोईर साहेब बोला.

शशिकांत भोईर :-

मनपा मालमत्ता करावरील व्याज आपल्या जवळ किती बाकी राहणार आहे व आपण १०० टक्के वसुली करणार नाही. १० टक्के राहणार आहे. २५ टक्के राहणार आहे. किती राहणार आहे? अंदाजे इथे दिले आहे की, २ करोड रू. आपल्याला व्याजाने मिळणार आहे.

मा. महापौर :-

ऑलरेडी आपले ९ करोड रू. राहिलेले आहेत. त्याचे व्याज लागेल.

शशिकांत भोईर :-

आताच मा. आयुक्त साहेबांनी बोलले की, काहीच दिवस राहिले आहेत.

मा. महापौर :-

ह्या वर्षाचे बाकी राहणार आहेत ना. ते पुढे भरतील. त्यांच्याकडून आपण व्याज घेणार ना.

शशिकांत भोईर :-

जर अनायशी आयुक्त साहेब आले आणि त्यांनी जर मालमत्ता कर वसुली करण्यास जोर मारला आणि त्यांनी ९० टक्के पर्यंत नेले तर आणखी ते कमी होऊ शकतात.

मा. महापौर :-

सन्मा. सदस्य शशिकांत भोईर साहेब, ठिक आहे. येणाऱ्या वर्षापर्यंत प्रयत्न करतील. ऑलरेडी ह्या वर्षाचे बाकी राहिल. जे पुढच्या वर्षात भरतील त्यांच्यावर व्याज लावणार ना. आज १०० टक्के वसुली होणार नाही.

शशिकांत भोईर :-

आपल्याला परफेक्ट फिगर हा महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून दिले जातच आहे. ते किती टक्क्यात ह्या वर्षाचे किती व्याज आपल्याला मिळणार आहे. मिळणार आहे देतात पण किती बाकी आहे तसे दाखवत नाही. गेल्या वर्षामध्ये किती नक्की बाकी होते ते दिले नाही. २००६-०७ ला फक्त त्यांनी फिगर दिले होते. २००६-०७ ला १७६.४४ लाख एवढेच दिलेले आहे. नक्की तेवढेच बाकी होते का? की आपण मोगम फिगर दिला की, आपण तेवढीच वसुली केली.

अजित पाटील :-

बजेटमध्ये अमाउंट दिलेली आहे ना. १ कोटी ५० लाख रू. ची या २००७-०८ मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला १ कोटी ९९ लाख रू. आतापर्यंत वसुल झालेले आहे. १८ मार्च पर्यंतचे....

शशिकांत भोईर :-

म्हणजे याचा अर्थ त्याला अनुसरून १ कोटी ९९ लाख रू. आपण वसुली केली असेल याचा अर्थ मालमत्ता कर आपला बराच बाकी आहे. याचा अर्थ आपण पण दाखवता की ८० टक्के आपल्याकडे भरणा झाला. ९० टक्के झाला चुकीची माहिती आहे. मालमत्ता कर विभागाकडून तुम्हाला चुकीची माहिती दिली जाते. हे स्पष्ट होते कारण जर त्यांना १ करोड रू. ९९ लाख रू. व्याज ह्याच्याने मिळत असतील. तर आणखी किती मालमत्ता कर प्रत्येक वर्षाचे बाकी राहत असतील?

अजित पाटील :-

जमा झालेले फिगर मी सांगितले आहे.

शशिकांत भोईर :-

जमेची सांगितली बरोबर आहे. याचा अर्थ तेवढा आपला उर्वरित मालमत्ता कर बाकी होता. हे सिद्ध होते की नाही? मग जर व्याजामध्ये जर १ करोड ९९ लाख मिळत असतील तर मग ह्याच्यात आपली मालमत्ता कर किती बाकी राहिली? तर साहेब आता आपण कधी जे ७५ टक्के किंवा ९० टक्के ही वसुली दाखवतो. ती चुकीची दाखवतात. मा. आयुक्त साहेब आपणांस विनंती आहे की, आपण मालमत्ता करावर जास्त भर करून आपण ९० टक्के ते ९५ टक्के पर्यंत कसे जाईल याचा जर आपण या अधिकाऱ्यावर आपण दबाव आणून वसुली करून घ्यावी.

ओमप्रकाश अग्रवाल :-

मा. महापौर साहेब, ह्याच्यामध्ये मागच्या वेळेस मी विषय घेतला होता. आता मालमत्ता आपण जुन महिन्यामध्ये बिले काढली. बरोबर आहे? जुन महिन्यामध्ये बिल काढल्या नंतर डिसेंबर मध्ये लोकांनी भरली. १ एप्रिलमध्ये थकबाकी काढली. त्यावर व्याज आपण मार्च पासून लावतोय. म्हणजे ६ महिन्याचा व्याज लावला पाहिजे. त्याठिकाणी आपण पुर्ण वर्षाचे लावतोय. चुकी आपली आहे. सहा महिने लेट बिल आपण पाठविली आहे. म्हणून ह्याच्या अगोदर जास्त झाले, मागच्या वेळी पण महासभेत बोलले की, आम्ही त्या मुदतीचे व्याज लावू. वसुली झालेली आहे. त्यामध्ये मुदतीपेक्षा जास्त लोकांची वसुली केली आहे. त्यावेळी महासभेत सांगितले गेले. ह्यानंतरच होणार नाही. ज्या मुदती काळामध्ये त्याचे नविन व्याज घेणार आहे. त्याची पण आपण शहनिशा करावी.

प्रफुल्ल पाटील :-

याठिकाणी महत्वाचा विषय असा आहे की, शाळा इमारत भाडे गेले ४ वर्ष आम्ही प्रस्ताव पाठवतो. या प्रस्तावावरती आपले अभियंता श्री. वाकोडे साहेब काम करत होते. ३ वर्षांपूर्वी त्यांनी मला असे सांगितले की,

आपला भाडे प्रस्ताव मंजूर झालेला आहे. आता आपल्याला जवळ जवळ अडीच ते तीन कोटी रू. मिळतील हे ३ वर्षापूर्वीचे त्यांचे म्हणणे आहे. आता ३ वर्षांपासून ते भाडे प्रलंबित होउन या वर्षी ५ कोटी ६२ लाख रूपयाची आपली नुसती मागणी झालेली आहे. भाडे प्रस्तावावरती निश्चितपणे काय कार्यवाही केली याचे आजच्या सभेत या ठिकाणी त्यांनी विश्लेषण केले पाहिजे. कारण दरवर्षी आम्ही त्यांना फक्त बजेट प्रोव्हीजन करायची आणि प्रत्यक्ष भाडे वसुली साठी काहीही होत नाही. तुम्हाला सांगतो खाजगी शाळांची भाडे आता आमच्या अभिनव शाळेचेच भाडे आहे. ३ वर्षांचे भाडे प्रत्येक वर्षाचे ३३ लाख या प्रमाणे ३ वर्षांचे भाडे एकदम मिळाले म्हणजे ते ही फक्त ३ महिन्यांमध्ये प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव शासनाकडे पण जात नाही. डेप्युटी डायरेक्टर यांच्याकडे जातो तेव्हा डेप्युटी डायरेक्टर त्याला मंजुरी देतात. प्रत्येक वर्षी आम्हाला ३३ लाख रू. असे मिळाले. तुमच्या तर एवढ्या शाळा आहेत. २८-३५ शाळा आहेत. आणि त्या सगळ्या शाळांना पहिल्यापासून जिल्हा परिषदेतले भाडे सुद्धा फिक्स केलेले आहे. म्हणजे असे नाही की नवीन शाळेला भाडे घ्यायचे झाले की, पी.डब्ल्यु.डी. कडून अगोदर भाडे निश्चित करावे लागते. पी.डब्ल्यु.डी. ने भाडे निश्चित केल्यानंतर तो ऑडीटर कडे जातो. ऑडीटर पी.डब्ल्यु.डी. चे इंजिनियर आणि डेप्युटी डायरेक्टर ह्यांच्या मिटींग होउन ह्यांची कमिटी आहे ही कमिटी भाडे फायनल करते आणि त्याचे पेमेन्ट लगेच तुम्हाला पुढच्या आर्थिक वर्षात मिळते. म्हणजे. ह्याच्यावरती एक्झॅक्टली तुम्ही काय कार्यवाही केलीत. तीन तीन वर्षे तुम्हाला का भाडे मिळत नाही. ५-५ कोटी रू. आपले उत्पन्न बुडते म्हणजे काय?

दिपक खांबित :-

साहेब, आपला जो प्रस्ताव आहे तो शिक्षण संचालक यांनी क्लिअर केलेले आहे. आणि मंत्रालयात शिक्षण विभागानी फायनल डिपार्टमेंटची मंजुरी घेउन ह्या अधिवेशनामध्ये तो विषय आहे. पुरवणी मागण्यामध्ये २७ कोटीचा संगळ्यांचा विषय आहे. त्याच्यामध्ये आपले ५ कोटी १० लाख रू. त्यांनी विषय ठेवलेला आहे. तो मंजूर झाला की ह्यावर्षी आपल्याला मिळतो.

मा. महापौर :-

माझी स्वतःची शंका अशी भुईभाडे आहे. आपण १० लाख रू. दाखवलेले आहे. संबंधितांनी सांगावे की, दरवेळी आपली १० लाख रूपयाची मागणी असते. तर हे मागच्या वर्षाचे १ लाख रू. आपण वसुली करतोय. गेले ५ वर्षे बँकलॉक आपण सोडलेले आहेत का? म्हणजे आपण ५ वर्षे भाडे सोडून दिलेले आहे की काय? श्री. अजित पाटील साहेब, १० लाख रू. ची आपली मागणी आहे. २००४-०५ ला आपण १ लाख रू. केले. २००५-०६ ला ५० हजार केले. २००६-०७ ला ८० हजार केले. आता सध्या आपण ८९ हजार रू. केले तर ह्यांचे ५ वर्षांचे बँकलॉक आहे. ५० लाख रू. ते कुठे आहेत?

अजित पाटील :-

ह्याच्यामध्ये टोटल डिमांड वर्षाची आपली ६ लाख ७८ हजार रू. ची डिमांड आहे.

मा. महापौर :-

डिमांड आहे. मग आपण जे ६ वर्षांचे आपले थकबाकी आहे ती कॅरिफॉरवर्ड का झाली नाही? जसे आपण टॅक्समध्ये केलेले आहे.

अजित पाटील :-

कॅरिफॉरवर्ड करून घेतलेले आहेत.

मा. महापौर :-

मग कुठे आहेत? तुम्ही फक्त १० लाख रू. मा. आयुक्तांचे अंदाज दाखवलेले आहे.

अजित पाटील :-

१० लाख रू. चा अंदाज म्हणजे २५ लाख रू. टोटल येणे आहे. त्याच्यातले २० लाख रू. वसूल होईल असा अंदाज.....

मा. महापौर :-

तुम्ही १० लाख रू. ची मागणी करत आहेत. ५ वर्षांची बाकीच आपली ३० लाख रू. आहे आणि ह्या वर्षाची डिमांड तुम्ही ६ लाख.... ६.७० जे काही असतील ते. आणि महत्वाचे सभागृहाला माहिती देतो आपली इकडून उत्पन्न आता श्री. अजित पाटील साहेबांनी जे सांगितले ७ लाख रूपये उत्पन्न आहे. ही जर जागा आपण भाडेपट्टीवर दिली तर त्याच्यावर आपले महापालिकेचे एक्सपेन्स २० लाख रू. आहे. म्हणजे आपण त्यांच्याकडून कमावतो ६ लाख रू आणि त्यांच्यावर आपले लाईटबिल रिपेरिंगचार्जेस पाणी बिल हे खर्च २० लाख रू. आहे म्हणजे त्यापेक्षा आपण त्यांना फुकट वापरायला दिली तर फुकट वापरा आणि मेन्टेन करा तरी महापालिकेचे १० लाख रू. वाचतील अशी ही परिस्थिती झालेली आहे. आणि त्याच्यात पण वसुली होत नाही. म्हणजे गेल्या ५ वर्षात जवळजवळ तुम्ही १ कोटी रूपये नुकसान केलेले आहे.

ओमप्रकाश अग्रवाल :-

मा. महापौर साहेब, ह्या विषयावर दोनदा लक्षवेधी आणलेली आहे आणि भुईभाडे वसुली करत नाही.

प्रेमनाथ पाटील :-

तुम्ही लक्षवेधी आणता ना. लक्ष वेधलेले आहे तुम्ही आता थांबा श्री. अजित पाटील साहेब.....

मा. महापौर :-

वसुली होत नाही.

प्रेमनाथ पाटील :-

मा. महापौर साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या वॉर्डमध्ये मच्छी मार्केट आहे. त्याचे अजुन किती वसुली केली आहे ते जरा विचारा.

मा. महापौर :-

श्री. अजित पाटील साहेब, माझा सिंपल प्रश्न आहे. आपण २००४-०५, २००५-०६, २००६-०७, २००७-०८ ह्याच्यामध्ये आपण खाली ५० हजार ते लाख रु. वसुल केलेले आहे आणि आपली मागणी ७ लाख रुपयाची आहे. ५ वर्षांचे भाडे आहे ते कॅरिफॉरवर्ड झाले पाहिजे. एखाद्या व्यक्तीने दिले नाही तर त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचे नाहीत का?

अजित पाटील :-

कॅरिफॉरवर्ड आपण डिमान्डला करतो ना. बजेट कधी करत नाही. वसुली होते.

मा. महापौर :-

यायला पाहिजे ती इनकमच झाली ना.

अजित पाटील :-

यावर्षी आतापर्यंतचे ३ लाख ५० हजार रुपये वसुल झाले.

मा. महापौर :-

यांना सांगा तुम्ही एक महिना टॅक्समध्ये तुम्ही कॅरिफॉरवर्ड केले ९ लाख रु. बॅलन्स तुमचे ९ करोड रु. बॅलन्स आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बोललात की, तुम्ही कॅरिफॉरवर्ड करणार नाही.

अजित पाटील :-

ह्याच्यामध्ये कॅरिफॉरवर्ड केले आहेत.

मा. महापौर :-

कुठे आहेत? मग १० लाख रुपयेच आहे.

अजित पाटील :-

आपण बजेटला कॅरिफॉरवर्ड करत नाही ना.

मा. महापौर :-

मग टॅक्समध्ये कसे काय केले?

अजित पाटील :-

आपण डिमांडला ते करतो.

मा. महापौर :-

याचा अर्थ तुम्ही टॅक्समध्ये कॅरिफॉरवर्ड केले आहे.

अजित पाटील :-

हा कॅरिफॉरवर्ड केला नाही. २५ लाख रु. ची डिमांड आहे.

मा. महापौर :-

तुम्ही बजेटमध्ये कॅरिफॉरवर्ड करतात की करत नाही.

अजित पाटील :-

बजेटमध्ये कॅरिफॉरवर्ड केलेले नाही.

मा. महापौर :-

मग ते कोणाला सोडायचे आहेत. मग समजा तुम्ही उद्या एखादा करेक्ट डिसिजन घेतला आणि ५० लाख रु. आले तर ते उत्पन्नच आहे ना.

आसिफ शेख :-

मा. महापौर साहेब, ते बरोबर बोलत आहेत. श्री. अजित पाटील साहेब बरोबर बोलत आहे. कारण त्या काही रकमा त्यांनी निर्लिखित केलेल्या असतील.

मा. महापौर :-

कोणी केले?

आसिफ शेख :-

त्यांनीच केले असेल ना. आता १० लाख रु., १० लाख रु., १० लाख रु. असे ३० लाख रु. झाले. ३० आणि १० या २ वर्षांत ५० लाख रु. झाले पाहिजे.

अजित पाटील :-

हे भाडे आहे. मच्छीमार्केटचे भाडे आहे. म्हणजे २ वर्षांचे भाडे ३ लाख ५० हजार रु.....

आसिफ शेख :-

आमच्या वॉर्डमधील बिचारे मच्छीमार आहेत. स्थानिक रहिवासी आहे ते कधीपासून म्हणजे २-३ वर्षांपासून ते आपल्यामागे लागलेले आहे. की आम्हाला भुईभाडे लावलेले आहे. ते कमी करा म्हणून त्यांचे ह्यांनी निर्णय घेतलेच नाही. आणि मागच्या वसुलीच होतच नाही. मग ते आता मा. महापौर साहेबांना सांगितले आहे की १० लाख रू. त्यांना वसुली न करता १० लाख रू. एक्स्ट्रा आपला खर्च वाचतोय तर वसुली करा. मेन्टेन करून घ्या.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब, त्यांना जर मच्छीवाल्यांना म्हणावे तुम्ही लाईट वापरा, पाणी वापरा सगळे तुम्हीच करा. साहेब, मग आपले तेवढे पैसे वाचतील ना.

आसिफ शेख :-

त्यांना फुकट दिले. तरी ते आपले स्थानिक रहिवासी आहेत.

मा. महापौर :-

आता सभागृहाने निर्णय घ्यायचा की, १० लाख रू. करायचे की, ५० लाख रू. करायचे.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब ते वसुल कोण करणार?

शशिकांत भोईर :-

जर आपणांस नुकसान होत असेल तर सदरची जागा आहे ना त्यांना मोफत भाड्याने द्या. कारण ते इलेक्ट्रीक बिल तेच देतील, पाण्याचे बिल तेच देतील त्या वर्षाचे बिल तरी....

आसिफ शेख :-

मा. महापौर साहेब, राज्य शासनाने मच्छीवाल्यांना नियम दिला आहे की.....

लक्ष्मण जंगम :-

मा. महापौर साहेब, एका साईडने सन्मा. सदस्य तुम्ही सगळे असे म्हणतात की त्यांना मोफत वापरायला द्या. पण मा. महापौर साहेब सांगतात की, ५० लाख रू. त्यांच्यातुन मिळणार आहेत. त्याचे पहिले ऐकून तरी घ्या. माझे पुर्ण म्हणणे आपल्या लक्षात.....

मिलन म्हात्रे :-

प्रश्न असा आहे की, मा. स्थायी समितीने आणि महासभेने भुईभाडे दोन वेळा ठरवण्याचे ठराव पास केलेले आहेत. सर्व अधिकाऱ्यांना त्याच्या रक्कमा ज्या कमी होत्या त्या वाढवून दिल्या आहेत. स्थायी व महासभेला मी होतो. आता त्या ठरावाचे तुम्ही काय करणार म्हणजे तुमची जी सुचना आहे त्यानुसार ५० चा फिगर वाढवून द्या. आणि विषय संपवून टाका. हे बघा कोणाला फुकट देवू नका. मच्छी फुकट कोण विकत नाही. दाबून पैसे कमवतात. सगळे लखपती आहेत. ५० चा फिगर केल्याशिवाय वसूल कसे करणार? फिगर वाढवून द्या आणि वसुली दाबून घ्या.

भगवती शर्मा :-

मा. महापौर साहेब, दुसरा विषय ऐसा है। अभी जो मार्केट वगैरे जो बनके तयार है। जो अपने ताबे में आने वाले हैं उसकी भी इन्कम इसीमें आनेवाली है ना।

मिलन म्हात्रे :-

ठरावामध्ये रेट नक्की झाले आहे. भाडे नक्की झाले आहेत, भुईभाडे नक्की झाले आहेत, सगळे झाले तर ठरावाचे काय करणार? तुम्ही रेट वाढवून घ्या आणि वसुली दाबून घ्या.

ओमप्रकाश अग्रवाल :-

साहेब, दोन दोन वेळा रिवाईज झाले आहे. दोन वेळा पहिले १२०० रुपये केले नंतर ९०० रू. केले नंतर ६०० रू. केले. तरी वसुली झाली नाही. दोनदा कमी केले.

आसिफ शेख :-

मा. महापौर साहेब, व्यापाऱ्यांच्या ज्या गाड्या आहेत की नाही त्यांच्याकडून भुईभाडे घ्या. जे आपले स्थानिक मच्छीमार आहेत त्यांच्याकडून घेऊ नका.

ओमप्रकाश अग्रवाल :-

जे रस्त्यावर मासे विकतात त्यांची वेगळी गोष्ट आहे. जे पक्क्या गाळ्या आपल्या मार्केटमध्ये आहे. मग सर्वानाच द्या ना.

मिलन म्हात्रे :-

मच्छीचा होलसेल मार्केट लागतो. तुम्ही यकीन करणार नाही, एक एक व्यापारी दिवसाला २५-५० हजार रुपयाचा गल्ला करून जातात. त्यांचा काही उपयोग नाही का?

मा. महापौर :-

माझे मत असे आहे की, जे काही सभागृहाने केलेले आहे. मा. स्थायी समितीने निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे त्यांच्याकडून भाडेवसुली करा. नाहीतर खाली करायला लावा. नाहीतर निर्णय घ्या. त्यांना फुकट द्या.

मिलन म्हात्रे :-

तुम्ही फिगर वाढवून द्या आणि सक्तीने वसुली करून घ्या. आज हे लेखाशिर्षक तुम्ही फिगर वाढवून घ्या.

ओमप्रकाश अग्रवाल :-

साहेब, वसुली करा. वसुली होत नाही.

मा. महापौर :-

बँकलॉग किती आहे ते सांगा.

अजित पाटील :-

टोटल मिरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये उत्तन, राई, मुर्धा, काशी, घोडबंदर, नंतर भाईंदर पुर्व - पश्चिम, खारी आणि भाईंदर या भागातली जी मच्छीमार्केट आहे. ह्याची टोटल डिमांड २५ लाख ६९ हजार रूपये आहे. सगळे ७-८ मार्केटचे मिळून.

ओमप्रकाश अग्रवाल :-

साहेब, १९६ गाळे आहेत त्याचे अजून बोला ना.

अजित पाटील :-

कोणते?

ओमप्रकाश अग्रवाल :-

१९६ गाळे महापालिकेच्या बाजूला आहेत. महापालिकेच्या समोर गाळे आहेत. १९६ गाळे आजपर्यंत.....

अजित पाटील :-

२५ लाख रु. ची सगळी डिमांड याच्यामध्ये आलेली आहे.

ओमप्रकाश अग्रवाल :-

भुईभाड्यामध्ये एस.टी. डेपोची जागा, तलाठीची जागा.

अजित पाटील :-

हे मार्केटच्या संदर्भात आणि शॉपींग सेंटरच्या संदर्भात

ओमप्रकाश अग्रवाल :-

मार्केटमध्ये पण १९६ गाळे आपले आहेत.

अजित पाटील :-

याच्यामध्ये सगळे गाळे आलेले आहेत. बारके वगैरे.

ओमप्रकाश अग्रवाल :-

कसे आले? ८०० रु. महिना भाडे आहे.

अजित पाटील :-

स्थायी समितीने ३०० रु. केले आहे.

ओमप्रकाश अग्रवाल :-

३०० रु. मच्छीचे मटन, मासळी विकतात. त्याचे ३०० रु. आणि जनरलचे ६०० रु. आपण ठराव बघा.

मा. महापौर :-

३५ लाख रु. बाकी आहे का?

अजित पाटील :-

२५ लाख रु. आणि ६ लाख रु.

मा. महापौर :-

म्हणजे ३९ लाख रु. आणि दुसरे, आपल्याकडे भाईंदर पश्चिमेला मॅक्सिस मॉलच्या मागे मार्केट आपल्या ताब्यात आलेले आहे. रसाज शॉपींग सेंटरला मनपाची १० ते १५ दुकाने आहेत. तेही पुढच्या महिन्यात आपल्या ताब्यात येणार आहे. तेही आपण भाड्याने दिले तर आपले उत्पन्न वाढेल. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जवळ जवळ ७० ते ८० लाखापर्यंत जाईल जर आपण ही दुकान भाड्याने दिली तर.....

चंद्रकांत वैती :-

या बजेटमध्ये एका हेड ची प्रोव्हिजन करायचे आपण यावर्षी जर सुरु केले महानगरपालिकेचे कार्यालय भाड्याने द्यायचे. त्याचे ही काय भाडे आले असणार ना. तो हेड निर्माण करा की, किती भाडे आले आहे ते सांगा. आयुक्त साहेब, आमच्याकडे पहिल्यांदा असे महापालिकेत झाले की, आयुक्तांचे दालन, महापौरांचे दालन

शुटींगसाठी दिले होते. दोन-तीन दिवस शुटींग चालू हाते आणि काय शुटींग केले काय नाही ते माहित नाही. परंतु, काहीतरी खुप चांगले केले असावे. महाराष्ट्राचे कल्याणच करायला घेतले आहे असे वाटते.

अनिल सावंत :-

ते ठरवा ना. अंधारात का केले?

चंद्रकांत वैती :-

हा हेड ह्याच्यामध्ये दिला पाहिजे. हा हेड कुठल्या अधिकाऱ्याने लपविला. भाड्याने देण्याचे धाडस कोणी केले? ही स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत. स्थायी समिती अस्तित्वात आहे. मा. महासभा अस्तित्वात आहे आणि आमच्याकडे आयुक्त नाही आयुक्त नसताना हा निर्णय घेतला कोणी? त्यांचा सत्कार आजच्या मा. महासभेच्या माध्यमातून करायचा आहे.

मा. महापौर :-

याबाबत मी खुलासा करतोय की, महापौर दालन भाड्याने देण्यासाठी माझ्याकडे सचिवांनी शिफारस केली. मी त्यांना सांगितले की, ह्याच्यामधून काय उत्पन्न आहे व किती भाडे येईल असे विचारून ते परत पाठवून दिले. नंतर परस्पर माहित पडले की, ते भाड्यावर कसे दिले हे मलाही माहित नाही.

चंद्रकांत मोदी :-

मा. महापौर साहब, आपके केबिन का तो वाट लगा दिया था और मा. उपमहापौर के केबिन में तो कपड़े लटकाये हुए थे।

एस. ए. खान :-

परवानगी दिली त्या पत्रावर कोणी सही केली आहे?

चंद्रकांत मोदी :-

शुटींगवालोका कपडा दो दिन लटकाया हुआ था और आपनी जो कॉन्फरन्स रूम है उसमें मेन चेअर पर कमिशनर साहब बैठते हैं वही चेअर पर ड्रेस पहनकर वहा आदमी बैठा हुआ है। इसका भी फोटो है। कमिशनर साहब के केबिन में आदमी सोया हुआ है और अपना पुरा स्टाफ कामपर लगा हुआ था। एक दिन छुट्टी नहीं देने का क्या? हमारे पास लिखित है। अंधेर नगरी चौपट राजा।

लक्ष्मण जंगम :-

मा. महापौर साहब, तुमच्या कारकिर्दीमध्ये ह्या शहरासाठी हा फार विचित्र प्रकार आहे.

चंद्रकांत मोदी :-

अगर कोई कल बोलेंगे की, मेरे बेटे का रिसेप्शन है तो यह सभागृह दो

लक्ष्मण जंगम :-

मा. महापौरांना याची माहिती नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आणखीन असे मोठे पराक्रम करणार का?

मा. महापौर :-

माहितीबद्दल बोललो नाही. मी हे सांगितले की, मला विचारल्याशिवाय दिले आणि त्यांनी महापौर बंगलासुद्धा मागितला होता. तेव्हा मी बोललो की, माझी गाडीपण देवून टाका. माझे घर ही देवून टाका.

चंद्रकांत मोदी :-

साहब यह घंटाभर के लिए चला सकता है लेकिन यह कन्टीन्युअस दो दिन चल रहा था।

लक्ष्मण जंगम :-

आपण बाकी सर्व दान करा पण या शहराचे तुम्ही प्रथम नागरीक आहात. तुम्ही कोणाला दान होवून जावू नका. अन्यथा आमच्या शहराची अडचण होईल.

चंद्रकांत मोदी :-

यह तो सब सदस्य को साचना चाहिए। महानगरपालिका बेचकर चला जाएगा।

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

मा. महापौर साहेबांच्या परवानगीने याबाबतीचा खुलासा करतो की, दि. ०१/०२/२००८ रोजी मा. आयुक्तांच्या नावे मिरा भाईंदरचे श्री. संगित कुलकर्णी म्हणून नागरीक आहेत. या मा. महासभेने त्यांचा येथे सत्कार केला होता. त्यांनी एक अर्ज दिला होता की, मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात १९६५ सालापासून वास्तव्य आहे. तसेच, गेली २० वर्षे चित्रपट सृष्टीत निर्माता व दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. मी निर्मिती व दिग्दर्शीत केलेली थरार मालिका झी मराठीवर साडेतीन वर्षे चालली. तिचे खुप कौतुक झाले. वादळवाट, रिमझीम, रेशीमगाठी अशा अनेक प्रसिध्द मालिका मी दिग्दर्शीत केल्या व त्या खुप गाजल्या देखिल. नुकताच मी दिग्दर्शीत केलेला मिशन चॅम्पीयन या मराठी चित्रपटाला विविध मान्यवर संस्था तसेच, राज्यशासन स्क्रीन झी गौरव आदींकडून अनेक पारितोषिके मिळाली. विशेष म्हणजे राज्यशासनातर्फे दिला जाणार उत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचे दिग्दर्शकाचा पुरस्कार चॅम्पीयन या चित्रपटाला लाभला आणि याकरिता आपल्या महापालिकेतर्फे आमसभेत बोलावून माझा सत्कार देखिल केला गेला. मी व माझे मित्र मिळून आणखीन एका मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहोत. या चित्रपटाच्या काही भागाच्या चित्रिकरणासाठी दि. २३ व २४ फेब्रुवारी २००८ रोजी

आपल्या महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील महापौर कक्ष व त्यातील ॲन्टीचेंबर, त्या शेजारील कॉन्फरन्स हॉल व शेजारील अधिकाऱ्यांच्या काही केबिन तसेच महापालिका इमारतीतील आवार उपलब्ध व्हावे ही नम्र विनंती. सदर चित्रिकरण हे सुट्टीच्या दिवशी करणार असल्यामुळे आपल्या कामकाजात कोणताही अडथळा येणार नाही व चित्रिकरण पूर्णतः शिस्तित व कोणत्याही प्रकारचे नुकसान होवू न देता करण्याची खबरदारी आम्ही घेवू. तरी कृपया त्यासाठी परवानगी मिळावी तसेच ह्या चित्रिकरणाचे काही भागाचे शहरातील रस्त्यावर करण्यात येणार आहे. तरी कृपया त्यासाठी देखील परवानगी मिळावी. आपला संगित कुलकर्णी. असा अर्ज आला होता. या अर्जावर मा. आयुक्त साहेबांकडे हे प्रकरण सादर केले असता आयुक्त साहेबांनी दि. १५/०२/२००८ ला त्यांना मान्यता दिलेली आहे आणि मा. आयुक्त साहेबांच्या मान्यतेने चित्रिकरणासाठी परवानगी मिळण्याबाबत जो अर्ज आला होता त्याच्यावर त्यांना आदेश काढण्यांत आलेले आहे. ते मा. आयुक्त साहेबांच्या मान्यतेने आणि त्या आदेशामध्ये ज्या अटीशर्ती टाकलेल्या आहेत. त्यामध्ये चित्रिकरण करतेवेळी महापालिका दप्तर, फर्नीचर ह्यांचे नुकसान होणार नाही. याची दक्षता घेण्याची जबाबदारी राहिल. चित्रिकरणाकरिता आवश्यक तो वीजपुरवठा महानगरपालिका कार्यालयातून होत असल्याने विजेच्या आकारापोटी कार्यकारी अभियंता, सार्व. बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका यांनी निश्चित केलेली रक्कम महानगरपालिका फंडात जमा करावी चित्रिकरणात मा. महापौर, पदाधिकारी व अधिकारी यांच्या आसनाचा वापर बैठकीकरिता करू नये. चित्रिकरण करतेवेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी आपल्यावर राहिल. म्हणजे, आपल्या शहराचा डायरेक्टर होता. या उदात्त भावनेने ही परवानगी दिलेली आहे. याच्यामध्ये कुठलेही कमर्शियलाईज घेवू नये.

चंद्रकांत वैती :-

साहेब, आपण फार चांगले केले. ऐवढे मोठे धारिष्ठ केले. आपण सही केली.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

आम्हांला सांगितले, आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे. या शहराचे कामकाज हे मा. आयुक्तांच्या मान्यतेने होते. आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी आहोत आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतर आदेश काढले जातात.

चंद्रकांत वैती :-

साहेब, श्री. संगित कुलकर्णी हे आमच्या मिरा भाईंदरचे आहोत. त्यांचा आम्ही गौरव करतो. या सभागृहाने त्यांचा गौरव केला पण त्याचा अर्थ असा होत नाही. आम्हीही मिरा भाईंदरचे आहोत. उद्या आमच्या सोसायटीची मिटींग आम्ही येथे या हॉलमध्ये करायची का? आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढेल आणि आपण केले दोन दिवस सुट्टीचे दिवस बघून महापालिकेचे सर्व कर्मचारी त्यांच्या सेवेला ठेवलात. पण तुम्ही हा निर्णय घेवू शकत नव्हता याकरिता सभागृह अस्तित्वात होते. स्थायी समितीचे. महासभा अस्तित्वात होते. आपण नुसती चर्चा केली असती. कार्यक्रम परवानगी दिल्यानंतर चर्चा करायची होती. त्याच्यात अवघड काहीच नव्हते. पण आपण ते कोणाच्या तरी निर्देशनास आणले पाहिजे होते. आपण यात लिहले आहे की, जी वीज वापर करणार त्याचे बांधकाम खात्याने काहीतरी वसुली करावी. ती वसुली झाली किंवा नाही? असा उल्लेख आला आहे, आपण नगरभवन भाड्याने देतो, शाळा भाड्याने देतो, टूर्नामेन्ट आयोजित करण्यासाठी खेळांसाठी आपण काही शाळांचे ग्राउंड ही देतो. आपण नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ही देतो. त्याचा कुठे उल्लेख आलेला नाही. तोही उल्लेख झाला पाहिजे. पण श्री खतगांवकर साहेब, आपण ऐवढे मोठे मन केले तर हे मन मोठे करताना नगरभवन घ्यायचे होते. एखादी शाळा घ्यायची होती. त्यांना शुटींग करायचे आहे तर ते सेट उभे करू शकतात. महापौरांच्या दालनाचा उपयोग होतो. आयुक्तांच्या दालनाचा उपयोग होतो. त्यांचे सगळे फर्नीचर ऑपरेट केले जातात. ॲन्टीचेंबरचा वापर केला जातो हे बरोबर नाही. हे करताना तुम्ही जबाबदार होता. त्यांना जबाबदारी दिली त्याच्यावर त्यांचे तिथे मॉनेटेरिंग होते का? उद्या जर तुमची काही कागदपत्र गेली असती. चौथ्या माळ्यावरच्या फाईल गेल्या असत्या, तर काय सांगितले असते? लोकांना फटाफट स्टे मिळाला असता. आमच्याकडे शुटींगच्या वेळेला फाईल चोरी झाल्या. माझी मंजुरी जेव्हा अंतिम चरणात होती आणि स्टे पाहिजे. मिळाले असते. अशा अनेक गोष्टी आहेत. आपण आपला स्टाफ तिथे कामाला लावला. आयुक्त साहेब, आमचे शहर थोडेसे विचित्र आहे असे आपल्याला वाटायला लागेल. तसा काय समज करू नका. आपला समज शहराबद्दल चांगलाच ठेवा. पण ही चुक झाली ती चुक त्याने कबुल करायला पाहिजे. आपण अस्तित्वात असलेल्या सभागृहाची परवानगी घ्यायला पाहिजे.

मा. आयुक्त :-

सभागृहाच्या भावना लक्षात घेवून, यापुढे आपले जे महापालिका कार्यालयाचे मुख्यालय आहे ते कुठल्याही शासकीय कामाशिवाय इतर कामाकरिता देण्यात येणार नाही. असे आपण आपल्या सहमतीने ठरवूया आणि यापुढे असे काही एक्सशेनल केसमध्ये परवानगी देण्याची वेळ आली तर ती सर्वांना विश्वासात घेवून दिली जाईल हे मी सांगतो.

चंद्रकांत मोदी :-

महाराष्ट्र के सभी महानगरपालिका मे यह पालिका का पहिला केस है की, यहापर शुटींग के लिए दिया था। गुजराती फिल्म के लिए यहाँ किधर भी जगह नहीं है तो मेरी भी सुचना है की मेरा मित्र गुजराती फिल्म बना रहा है तो, मुझे भी यह जगह भाडेपर चाहिए।

मिलन म्हात्रे :-

माझी अशी सुचना आहे की, मा. महापौर साहेबांचे दालन तेसुध्दा राजकीय पक्षाच्या कामकाजाकरिता वापरले तर त्याला ही बंदी करावी. राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहे पण नगरसेवक नाही ते येवून बसतात त्याच्यासाठी सुध्दा बंधन पाहिजे.

मिलन पाटील :-

मा. महापौर साहेब, हा तुमच्या आखत्यारितला प्रश्न आहे.

मिलन म्हात्रे :-

म्हणूनच तुमच्याकडून परमिशन मागत आहे. मी नगरसेवक आहे. तुमच्या चेंबरमध्ये माझ्या पक्षाचे कामकाज चालवायला मला टेबल खुर्ची पाहिजे. कारण त्या पक्षाचा नगरसेवक नसताना ही अँन्टीचेंबर वापरला जातो.

मा. महापौर :-

ठिक आहे. पुढचा पान नंबर घ्या.

प्रेमनाथ पाटील :-

मा. महापौर साहेब, आपण जे उपहारगृह दिलेले आहे. तिथे आपण दोन लाख रुपये दाखवले आहे. आता आपण उपहारगृह बंद करुन गटनेत्यांची केबिन बनवतोय तर हे २ लाख रु. काढून टाका.

मा. महापौर :-

ठिक आहे.

चंद्रकांत वैती :-

२९ हजार फक्त दाखवलेले आहे. ओव्हर ब्रीज खालची जागा. त्याच्यामध्ये काय भाडे निश्चित झाले आहे किंवा कसे काय?

दिपक खांबित :-

परिवहनच्या जागेबाबत.

चंद्रकांत वैती :-

म्हणून २९ हजार रु. परिवहनचे अँग्रीमेन्ट झाले त्याच्यामध्ये या सर्व व्यवस्था त्यांनी स्वतःच्या जागेत करायच्या होत्या. बसची पार्कींग त्यांनी स्वतःच्या जागेत करायची होती. हे सगळ आहे.

जुबेर इनामदार :-

उड्डाण पुलाखाली पे अँन्ड पार्कींग करणार आहेत असा श्री पानपट्टे साहेबांनी विषय आणला होता.

चंद्रकांत वैती :-

आपण असे कसे देणार?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

आपण त्यातला अर्धा भाग वापरतो.

शशिकांत भोईर :-

साहेब, दर किती असेल स्ववेअर फुटच्या मागे दर किती असेल?

जुबेर इनामदार :-

आपण जो विषय आणला होता त्याच्यामध्ये पे अँन्ड पार्क, उड्डाणपुल असे होते त्या अनुषंगाने २५ लाख रु. केलेले आहे.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

परिवहनसाठी त्याचा काही भाग दिलेला आहे.

शशिकांत भोईर :-

परिवहनसाठी दिलेले आहे त्याचा दर फक्त वार्षिक गाळे २९ हजार रु. फक्त तेवढेच राहणार. तिथे बस सर्व्हिस स्टेशन आहे. बसेस पार्कींग केल्या जातात. मग ते भाडे कुठे गेले? ते आपण लावायचे नाही. फक्त त्यांना ऑफीसेससाठी जी जागा दिली आहे तेवढ्याचेच आपण भाड लावायचे आणि गप्प बसायचे का?

चंद्रकांत वैती :-

सन २००७-०८ मध्ये ही प्रोव्हिजन ५० हजाराची होती. आपण पुढे जावून २९ हजार रु. ची केली?

शशिकांत भोईर :-

त्याचा खुलासा करा. पार्कींग वगैरे सर्व्हिस स्टेशन आहे त्याचे काय?

चंद्रकांत वैती :-

त्याचा खुलासा दानशुर व्यक्तीनेच करावा. ५० हजार रु. वर त्याचे २९ हजार रु. कसे काय केले?

लक्ष्मण जंगम :-

वाढायला पाहिजे ती कमी होते.

शशिकांत भोईर :-

मला वाटते की, परिवहन समितीकडून उड्डाणपुलाखलील जी जागा भाड्याने देतो त्याचे २९ हजार रु. हे ठेकेदाराला आपण सहकार्याच्या भावनेने दिले जाते असे ह्याच्यातून निष्पन्न होते. जरी ह्याच्यात कोणी संबंधीत अधिकारी वर्ग आढळत असेल त्यांना कुठे तरी फळ देण्याबाबत तर त्यांच्यावर कृपया मी या सभेमध्ये विनंती करेन या सभागृहाला की, त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी. कारण हे २९ हजार रु. मोघम आहे.

चंद्रकांत वैती :-

नुसती शिस्तभंगाची कार्यवाही नाही तर उर्वरित रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी.

शशिकांत भोईर :-

साहेब, ते बस पार्कींग करिता जागा वापरतात. सर्व्हिससाठी वापरतात. त्यांचे तिथे गॅरेज आहे. एवढ्यासाठी जागा वापरतात आणि आपल्याला फक्त २९ हजार रुपयाचेच भुईभाडे येते.

जुबैर इनामदार :-

पे अँड पार्कच्या गोषवान्यामध्ये उड्डाण पुल होते ना.

मा. आयुक्त :-

सन २००७-०८ मध्ये, सध्या चालू वर्षामध्ये ५० हजार रु. भाडे तेथून येत आहे असे दिसते तर ५० हजार रु. चे भाडे कमी होण्याचा काही प्रश्न नव्हता. ते ५० हजाराचे ५० हजारच करावे अशी माझी सभागृहाला विनंती आहे आणि त्याची मुळ फाईल बघून मी मान्यता देईल.

मिलन म्हात्रे :-

भाईदर पूर्वेला आपण ब्रीजच्या खाली पार्कींग दिले. त्याच्याबद्दल आपल्याला किती मिळाले?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

मा. महापौर साहेबांच्या परवानगीने बोलतो की, मिरारोडला आणि ब्रिजखाली दोन्ही मिळून ५ लाख रु. मिळतात.

मिलन म्हात्रे :-

पण येथे २९ हजार रु. दाखवलेले आहे.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

हा परिवहनचा विषय आहे.

मिलन म्हात्रे :-

५ लाख रुपयाचे डेप्रिशिअट करून तुम्हांला २९ हजार रु. करण्याचा तुमच्याकडे ठराव आहे का? कुठल्याही सदनामध्ये तो ठराव करून दिला आहे का? पूर्वेच्या प्रिमायसेसमधून तुम्हांला ५ लाख रुपयाचे उत्पन्न आहे. अग्रीमेन्टनुसार त्या लोकांनी एक वर्षाच्या आत जेव्हा हँडओव्हर झाले तेव्हा त्याच्या तीन महिन्यांच्या आत तुम्हांला पार्कींग वगैरे त्यांनी स्वतःचे करायचे आहे.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

सामान जप्त केल्यावर सुध्दा जागा वापरतोय.

मिलन म्हात्रे :-

प्रश्न तो नाही. तुम्ही ईस्टचा ब्रिजदेखील पूर्ण वापरत नाही हे मला माहित आहे. तुम्ही जर ईस्टच्या ब्रीजखालून पाच लाख रुपये गोळा करता तर ब्रीजच्या खालची जागा प्लस रस्ता येथे सुध्दा दोन्हीकडे पार्कींग असते.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

पण आपण खाली ब्रीजच्या खालची जागा देतो.

मिलन म्हात्रे :-

ब्रीजच्या खालची तर ५ लाख रु. बोलतात आणि येथे तर दोन्ही रस्ते ही वापरतात आणि समोरची आरक्षणाची जागा त्याच्यात आता मातीचा भराव चालू आहे. ह्याच्यात तुमचे प्ले ग्राउंड, मार्केट येणार आहे. ती जागा आरक्षणामध्ये सुध्दा वापरतात. आमचे देण्यामागे काही विरोध नाही. तुम्हीच स्वतः विचार करा, आकलन करा की, ईस्टला आपण एक जागा दिली आहे.

मा. महापौर :-

याच्यावर आपण विचार करून निर्णय घेवू.

मिलन म्हात्रे :-

येथे आम्हांला लेखाशिर्षात वाढ पाहिजे. त्याच्याकरिता आपण येथे बसलोय. मगाशी तुम्हांला आम्ही जो सपोर्ट केला, साथ दिली. आपण काय फक्त येथे फक्त फिगर नक्की करायला बसलेलो नाही. या लेखाशिर्षामध्ये २९ ऐवजी ५ लाख रु. करा हे माझे म्हणणे आहे.

मा. महापौर :-

आयुक्त साहेब आपल्याला बोलले की, जे डॉक्युमेंट्स आहेत ते तपासून सभागृहासमोर आणतील.

मिलन पाटील :-

साहेब, हा आमचा वेळ चालला आहे. स्थायी समितीमध्ये ते होते तेव्हा काय केले? झोपा काढल्या का?

मिलन म्हात्रे :-

आम्ही सुचना केल्या आहेत. आपण प्रोसिडींग काढून वाचा.

मिलन पाटील :-

आता कशाला हे सगळ विचारायला पाहिजे.

मिलन म्हात्रे :-

ठरावाची प्रोसिडींग वाचा प्रत्येक वेळेला क्रॉस करत जावू नका. त्यावेळेला प्रशासनाला आम्ही तिच सुचना केली आहे पण प्रशासनाने आमचे ऐकले नाही. प्रोसिडींग काढून वाचा. ईस्टच्या बाबतीत पार्कींगच्या संदर्भात जर येथे सुध्दा ५ लाख रु. लेखाशिर्षात करा.

मा. महापौर :-

५ लाख रु. मिरा रोडला आणि भाईदर पूर्व दोन्ही आणि भाईदर वेस्टला आपण जास्तीत जास्त जागा अतिक्रमणाच्या गाड्या उचलतो त्यासाठी आपण त्याचा वापर करतोय.

मिलन म्हात्रे :-

आपण ह्याचे किती धरणार?

मा. महापौर :-

आयुक्त साहेबांनी आपल्याला सांगितले की, पूर्ण माहिती घेवून सभागृहाला सांगतील.

मिलन म्हात्रे :-

पण हे लेखाशिर्षात नोंद करा. आम्हांला लेखाशिर्षात नोंद हवी आहे. ही मिटींग त्याच्याकरिता आहे. मी स्वतः स्थायी समितीमध्ये ही सुचना केली. हे लक्षात घ्या. मी काय गप्प बसलेलो नाही. आमच्या सभेमध्ये मी जास्त बोलत नाही ह्याचे कारण हे आहे की, बहुतेक बजेट आम्ही स्वतः तयार केले पण ज्याठिकाणी डबल डबल गोष्टी अधिकाऱ्यांकडून केल्या जातात तेव्हा आम्हांला उठून उभे राहून बोलायला लागते. आज ईस्टला जर पाच लाख रु. असतील जसे तुम्ही म्हणता तर येथे तुम्ही दिड लाखाची तरी फिगर करा. तुमच्या अॅग्रीमेन्टमध्ये कुठेही म्हटलेले नाही, महापालिकेने त्यांची जागा भाड्याने द्यावी माझ्याकडे अॅग्रीमेन्टची कॉपी आहे. परिवहनला अमुक अमुक रक्कमेने ही जागा लांबी रुंदी जे क्षेत्रफळ आहे ते ही ह्या रेटला भाड्याने द्या. हे या दोन्ही सभागृहाने ठरवलेले नाही. आता तुम्ही निकाल कसा घेतात ते मला सांगा. कारण ईस्टचा जो तुमचा बाजार लिलाव आहे त्याचा ठराव आहे.

मॉरस रॉझीक्स :-

५० हजार रु. भाडे मिळते.

मा. महापौर :-

स्थायी समिती सभापती साहेब हे तुम्हीच पाठवलेले आहे. तुम्ही २९ केले आम्ही ५० करतोय.

मिलन म्हात्रे :-

हे आम्ही केलेले नाही. आम्ही ही सुचना केलेली आहे आणि हे त्यांनी सुध्दा केलेले नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले. तुमच्याकडून जे बरोबर ग्रॅन्ड घेतात त्याच्यात काही कमी आहे का? आपण लॉसमध्ये असून सुध्दा चालवतोय. माझे तर प्रपोजल होते की, महापालिकेचे प्रभाग कार्यालय त्या साईडला न्या. कारण येथे वाढणारा जो परिसर आहे त्याच्यासाठी आपल्याला जागा उपलब्ध करून पाहिजे. ब्रीज खालची जागा जसे दहिसर आणि बोरिवली येथे बी.एम.सी.ने ब्रीजच्या खाली त्यांची प्रभाग कार्यालय नेले आहे. परमनन्त बांधकाम करा. आपली तिथे कार्यालय वाढवा. आज तुम्हांला जागा कुठे आहे? रिझर्व्हेशनला एक जागा नाही. बॉलपेनचा तुम्ही असा एक स्पॉट ठेवा एवढी जागा रिझर्व्हेशनला शासकीय कार्यालयाकरिता नाही. आयुक्त साहेब, आपण नविन आहात. उद्या डेव्हलपमेन्ट प्लान मागवा. माझे असे स्वतःचे पूर्वीपासून प्रपोजल होते की, ब्रीजच्या दोन्ही साईडला खाली प्रभाग कार्यालय तुमची किंवा महानगरपालिकेची ऑक्युपाय करून ऑफीसेस काढा. जेणेकरून अतिक्रमण होणार नाही. ही आमची सुरुवातीपासून सुचना आहे. यामध्ये फिगर किती करायचा ते बोला त्याशिवाय पान उलटले जाणार नाही.

चंद्रकांत वैती :-

आयुक्त साहेब, आपल्या माहितीकरिता सांगतोय. आमच्याकडे तीन वर्षांपूर्वी परिवहन सेवा अस्तित्वात आली. आज ही आमची सेवा फायद्यात नाही. ठेकेदार फायद्यात आहे. अॅग्रीमेन्ट करताना आम्ही त्याला १९.५० पै. प्रति कि.मी. द्यायचे ठरले. ऐवढे आपण करत असताना आमच्या विद्वान अधिकाऱ्याने एक अॅग्रीमेन्ट परस्पर

तिथे बनवले आणि त्यांना २००-२५० रु. जास्तीचे कि.मी. मागे इंधनाच्या दरामध्ये वाढ झाली, स्पेअर पार्टच्या दरामध्ये वाढ झाली तर तो लॉस महानगरपालिकेने बेअर करायचा. गेल्यावर्षी आम्ही त्यांना १ करोड २० लाख रु. अनुदान दिले. यावर्षी त्यांची अनुदानाची अडीच करोड रुपयाची मागणी आहे. आमचा हेतू असा आहे की, शहरामधील ही व्यवस्था सुरु राहिली पाहिजे. थोडासा लॉस सहन करावा लागला तरी हरकत नाही. शहरवासियांच्या हितामध्ये खुप चांगली योजना चालू आहे. पण त्यांचा कॉन्ट्रॅक्टर अन ड्यू अॅडवॉन्टेज नेहमी घेत असतो. ब्रीजच्या खालची ही जागा एवढी मोठी जागा आहे. ह्या बस पार्कींग कुठे करायच्या? त्या कुठे वॉश करायच्या आणि रिपेअर कुठे करायच्या ही सर्व जबाबदारी ठेकेदाराची आहे. मग महापालिकेच्या जागेच्या अशाप्रकारे उपयोग करायचा, महापालिकेच्या निर्दर्शनास येत नाही. आता ही गोष्ट लक्षात आली तर तो भाग वेगळा. परंतु, हे असे चालत असेल तर आपल्या अधिकाऱ्यांनी या बाबतीत रोश प्रमाणे काम केले पाहिजे. अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसारखेच वागायला पाहिजे. तिथे पाहण्यांसारखे जावून चालणार नाही.

मिलन म्हात्रे :-

माझी अशी सुचना आहे की, रेशनिंग विभाग खाते तुम्हांला मुह मांगा, शासनाच्या रेटने भाडे द्यायला तयार आहे. त्यांना जागा नाही. तुमच्याकडे पत्रव्यवहार आहे. तुम्ही ते रेशनिंगच्या ऑफीसला द्या. रेशनिंग ऑफीस चार चार फुट पाण्यात असते.

चंद्रकांत वैती :-

या सुचनेला आमचा पाठींबा आहे.

शशिकांत भोईर :-

त्यांना ऑफीस बांधून द्या. कारण त्यांना जागा नाही.

लक्ष्मण जंगम :-

सुचना बरोबर आहे. त्याला आमचा सर्वांचा पाठींबा आहे.

मा. महापौर :-

ब्रीजच्या खाली आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येत नाही.

(सभागृहात गोंधळ)

मा. आयुक्त :-

यापुर्वी काय झाले हेही बघितले जाईल आता येथून पुढे मा. महापौर साहेबांच्या परवानगीने सर्व सभागृहाची मान्यता असेल तर आपण एक छोटासा निर्णय घेवू की, जे जे ब्रीज मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहेत आणि ज्या खालच्या जागा वापरण्या योग्य आहे त्या जागेबाबत मी आता विचारले की, १४ हजार रुपये भाडे कसे काढले? तर त्यांनी सांगितले की, एकूण एरिया गुणीले हे, असे शासकिय पद्धतीने व्हॅल्युएशन काढून केले आहे पण आपण असे काही शासकिय पद्धत वापरायची नाही. कमर्शियल पद्धत वापरायची आणि हरास करून टाकायचे आणि हरास करून जे भाडे येईल ते येईल.

मिलन म्हात्रे :-

साहेब, आमची अशी सुचना आहे की, तुम्ही स्वतः व्यक्तिशः जावून ती पाहणी करा. तुम्हाला ते सर्व कळेल. तुमचेच पेरेन्ट डिपार्टमेंट रेशनिंग विभाग आमच्याकडे करवंट्या घेवून किती वेळ फिरते. तुम्ही जर काय केले तर तुमच्या पेरेन्ट डिपार्टमेंटला तुम्ही न्याय दिल्या सारखा होईल.

मा. महापौर :-

ठिक आहे. पुढचे लिज भाडे बाबत आहेत आणि त्यात स्थायी समितीने प्रोव्हिजन केलेली आहे १ करोड २५ लाख रुपयाची.....

शशिकांत भोईर :-

२९ मध्ये वाढ केली का नाही?

मिलन म्हात्रे :-

२९ चे काहीतरी वाढवा.

शशिकांत भोईर :-

वर्षानुवर्षे त्यांनाच भाड्याने देणार का?

मा. महापौर :-

साहेबांनी उत्तर दिलेले आहे, आल्यावर ना.

मिलन म्हात्रे :-

आपल्याला अपेक्षित रक्कम लागेल.

मा. आयुक्त :-

ते होईल. जाहिरात लिलावात जे होईल ते येईल.

मिलन म्हात्रे :-

साहेब, जर आपला फिगर वाढवला नाही तर अधिकारी बोलणार की, हा २९ चा फिगर आहे.

मा. आयुक्त :-

आपण फिगर ५० चा प्रस्तावित केलेला आहे.

मा. महापौर :-

ठिक आहे. ५० करा. दुसरे लिज भाडे १ करोड २५ लाख रु. तर माझ्या माहितीप्रमाणे १ करोड २५ लाख रु. उत्पन्न होणार नाही कारण आपण एकूण पाच आरक्षण दिलेली आहेत आणि जो टाउन पार्क आहे त्याच्यात कोर्टात मोठे मोठे वादविवाद चालू आहे. तर तेथून ५० लाख रु. भाडे येणार नाही. आपल्याकडे १०० टक्के कुठलेही आरक्षण ताब्यात आलेले नाही.

मिलन म्हात्रे :-

एकूण १२ आरक्षण ताब्यात येणार आहेत. आयुक्त साहेब नविन आहेत. १२ आरक्षण ताब्यात येणार आहेत आणि साहेबांनी जर मनावर घेतले तर आपली व्यवस्थित आरक्षण जातील. आम्ही आता सगळ्याचा सांगोपांग विचार केलेला आहे.

मा. महापौर :-

ते बी.ओ.टी. तत्वावर पुढे द्यायचे आहे.

मिलन म्हात्रे :-

त्याबद्दल बोलतोय.

ओमप्रकाश अग्रवाल :-

मुख्यमंत्री साहेबांनी आदेश काढलेले आहेत की, बी.ओ.टी. तत्वावर त्यावर महाराष्ट्र शासनाचा आदेश ही आहे. ह्याच्यावर विचार करा. बी.ओ.टी. बेसीसवर किंवा लिझवर द्यायचे नाही असा महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्र्यांनी आदेश काढलेले आहेत जेव्हा मुंबई महानगरपालिकेत हा गोंधळ झाला होता.

मा. महापौर :-

साहेब, माझे असे मत आहे की, एकूण आरक्षण ७० टक्के आपल्या ताब्यात आल्याशिवाय आपण ते बी ओ टी तत्वावर देवू नये. कारण मागच्यावेळी आपण पाच आरक्षण अशी दिलेली आहेत. तेथून फक्त एकाच आरक्षणावरून उत्पन्न चालू आहे आणि ते १०० टक्के आहे. बाकी लोकांनी ट्रेनमध्ये जसे आपण रुमाल टाकून ठेवतो तसे ठेवलेले आहे म्हणजे १० लाख रु. दोन वर्षा अगोदर नक्की केले. आज आपण जर ते दिले असते तर २० लाख रु. भाडे आले असते. तर १०० टक्के अॅक्वीझिशन झाल्याशिवाय आपण कुठलेही भाड्यावर देवू नये याची आपण नोंद घ्यावी.

प्रेमनाथ पाटील :-

पान क्र. ८ वर मा. महापौर साहेब आपण दि. २५/०१/२००८ रोजी एम.एम.आर.डी.ए. चे आयुक्त श्री. रत्नाकर गायकवाड यांनी भुयारी गटाराबद्दल सुधारित एस्टीमेट तयार करून सुचना दिलेल्या आहेत. ते आपण सुधारित एस्टीमेट सभागृहासमोर मांडलेले आहे का?

शिवाजी बारकुंड :-

मा. महापौर साहेबांच्या परवानगीने एम.एम.आर.डी.ए. चे आयुक्त मा. श्री. गायकवाड साहेब आपल्या येथे मिरा भाईंदरला विझीटला आले होते. त्यावेळेस इन जनरल चर्चा होताना हा विषय चर्चला निघाला होता व त्यांनी शंका उपस्थित केली की, एवढे मोठे करण्याचे गरज आहे का? सुधारित अंदाजपत्रक तयार करा. अशा सुचना नव्हत्या परंतु, एवढ्या मोठ्या स्कीमची शहराला आज गरज आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार त्यांच्या अधिकाऱ्यांकडे चेक करा व आपण यानुसार आय.आय.टी.ला पत्र दिलेले आहे की ही स्कीम या शहरासाठी योग्य आहे की, नाही त्यानुसार आयआयटीला पत्र दिलेले आहे आणि अजुनपर्यंत त्यांचा अभिप्राय आलेला नाही तो आल्यानंतर हाउस पुढे सादर केला जाईल.

चंद्रकांत वैती :-

याच्यामध्ये आमच्या येथे अशी योजना होती की, ३८० एमएलडी ची योजना ठेवली होती. अंडर ग्राउंड ड्रेनिज सिस्टम ३८० एमएलडी हा रेशिओ आपल्याला साधारणपणे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या ७० टक्के प्रमाणात केली जाते. आमच्याकडे आमच्या शहराची भविष्यात कधी कुठच्या किती वर्षांनी ५०० एमएलडी पाणी होईल हे माहित नाही. ते होईल म्हणून त्याच्यासाठी ३८० एमएलडी ची योजना आमच्याकडे मंजूर करून घेतली होती. ही बाब जेव्हा शासनाच्या निदर्शनास आणली येथे रत्नाकर साहेब यांनी महापालिकेत त्यांनी विझीट केली तेव्हा त्यांनी पेपर बघितल्यानंतर सांगितले की, एवढ्या मोठ्या योजनेची या शहराला गरज पडेल का? ढोबळमनाने अंगावर १०० लिटर पाणी टाकले तर त्याच्यातले ७० लिटर पाणी वाहून जाते आणि ३० लिटर पाणी हे जमिनीमध्ये झिरपत असते. अंगावर राहत असते किंवा बाष्पीभवन होत असेल जे काय होईल ते परंतु, ७० लिटर वाहून जाते असा ढोबळ अंदाज थम रूल लक्षात घेवून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्यावर ७० टक्के योजना कार्यान्वित करायची असते पण आमच्याकडे त्यासाठी एक समिती नेमली होती आणि त्या पाच करोड रुपयाचे प्रथमच रनिंग बिलदेखिल काढले होते. असे आमच्याकडे काही विचित्र प्रकार झाले होते. श्री. रत्नाकर गायकवाड साहेबांनी स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिले होते आणि त्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे दि. २५/०१/२००८ रोजी एमएमआरडीए येथील मा. आयुक्त श्री. रत्नाकर गायकवाड साहेबांनी भुयारी गटाराबाबत सुधारित एस्टीमेट तयार करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. ह्या वाक्याची येथे नोंद करावी लागेल असे हे बजेट आहे.

शशिकांत भोईर :-

मा. महापौर साहेब, पान क्र. १२ मध्ये १३ नंबर पेट्रोल, इंधन, वाहन दुरुस्ती, सीएनजी किट याच्यात आयुक्तांचे अंदाज ६८ लाख रू. आणि स्थायी समितीचे अंदाज ५५ लाख रू. हे योग्य असतील कारण जे अधिकारी एका रूटला जात असतील तर त्यांनी जर एकच गाडी वापरली आणि एकाच गाडीचा वापर केला तर इंधन ही वाचेल, गाडीचा घसारा ही कमी होईल एकाच रूटला जर अधिकारी राहत असतील. आपल्या महापालिकेच्या दोन गाड्या जात असतील तर एकाच गाडीचा वापर जाण्या येण्यासाठी झाला तर घसारा ही कमी होईल इंधन ही वाचेल आणि जे अधिकारी आपल्या मिरा भाईंदर क्षेत्रामध्ये आहे व त्यांचा गाडीचा वापर होत नसेल आणि वाहन भत्ता वगैरे ते घेत असतील तर त्यांच्यासाठी आपण ही रक्कम ठेवलेली आहे त्यांच्यात ही काटकसर करणे गरजेचे आहे. तर सन २००७-०८ मध्ये आपण ६० लाख रू दिलेले होते आणि आपण आता ५५ लाख रू. स्थायी समितीने केलेले आहेत. ते वाढवायचे का? कारण आपल्या अधिकाऱ्यांना वाहन भत्ता ही दिला जातो.

मा. महापौर :-

आपली सुचना काय आहे ते सांगा.

प्रेमनाथ पाटील :-

साहेब, आता पेट्रोल, डिझेलचे रेट वाढलेले आहेत.

मा. महापौर :-

तर काय वाढवायचे?

प्रेमनाथ पाटील :-

मग ह्याच्यात वाढवायला लागेल ना.

मा. महापौर :-

कमी करायचे की वाढवायचे?

शशिकांत भोईर :-

ते वाढवायला लागतील एका गाडीला एक अधिकारी जातो ना. दोन अधिकारी एकाच रूटला येतात.

मा. महापौर :-

मग किती करायचे?

प्रेमनाथ पाटील :-

जर आपल्याला वाढवायचे असतील तर एका रूटला एकच गाडी पाठवायला लागेल.

एस. ए. खान :-

ठाण्याचे मॅजीस्ट्रेट त्यांना ही गाडी दिलेली आहे आणि ते चार चार जण बसून जातात एका गाडीमध्ये एकच मॅजीस्ट्रेट जायला पाहिजे आणि ५५ बरोबर ठेवले आहे.

जुबेर इनामदार :-

सन्मा. नगरसेवक शशिकांत भोईर हे प्रॅक्टिकली होणार नाही.

मा. महापौर :-

ठिक आहे. पान क्र. १२ वर सुचना काय आहे?

भगवती शर्मा :-

मा. महापौर महोदय, यह सभाकक्ष अधिकारी यह क्या है? इसके बारे मे जानकारी दिजिए।

नगरसचिव :-

सभागृह मे जो खर्चा होता है। नास्ता, चायपाणी, खाना यह स्थायी मे भी होता है उसका और बाकी अधिकारीयो के यहापर होता तो उनका.....

मा. महापौर :-

त्याला १० लाख रू. बस झाले. सचिवांची मागणी १५ लाख रू आहे. ठिक आहे.

उमा सपार :-

ठाणे महानगरपालिकेला नगरसेवक मानधन १० हजार रू. आहे तर आम्हालाही तेवढेच करा. तसेच नगरसेवक निधी १० लाख रू. करा. आहे त्याच्यामध्ये आमचे काही काम होत नाही.

मा. महापौर :-

ठिक आहे.

मा. आयुक्त :-

याच्यामध्ये शासनाचे काही सरक्युलर्स असतात आणि शासन आपल्या महानगरपालिकेला नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिका, नगरपालिका आणि जिथे जिथे पदाधिकारी अशा बैठकांना येतात त्याच्यासाठी त्यांनी मानधन ठरवून दिलेले आहे. सभागृहाची इच्छा असेल आपण तसा एक प्रस्ताव ठेवू शकता.

मिलन म्हात्रे :-

साहेब, बजेटमध्ये कमी होणार आहे. ऑक्टोबरचे कमी होतील मग तुमचे बजेट आपोआप डेप्रीशिएट होणार. ९० करोड रूपयाचा फरक पडणार आज मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला आहे.

मा. आयुक्त :-

त्या विषयावर नंतर बोलू आता हा दुसरा विषय चालू आहे.

मिलन म्हात्रे :-

साहेब, आमचे स्थायी समितीमध्ये हेच झाले. आपल्याकडे जी आर आहे त्याच्याशिवाय आपण वाढवू शकत नाही. जे जी.आर. नुसार आहे तेवढेच तुम्हाला सांगतोय.

मा. महापौर :-

ठिक आहे. पुढच्या वर्षी वाढवू.

मा. आयुक्त :-

राज्य शासनाला विनंती करता येईल तेवढी करू.

मिलन म्हात्रे :-

म्हणजे आम्ही विनंती करायची आणि तुम्ही जी. आर. दाखवायचा त्याच्यापेक्षा अधांत बोललेले बरे की, जी आर नुसार देता येणार नाही.

सिसिलिया बाविघर :-

पान क्र. १४ वर विज बिलाचा खर्च त्याचा रस्त्यावरील दिवाबती ८ करोड रु. आयुक्तांचे अंदाज आहेत आणि आपले ७ करोड रु. आहेत तर ते ८ करोड रु. करायचे आहे. आमच्या उत्तन विभागात लाईटची व्यवस्था नाही. श्री. जानकर साहेब गेले होते. त्याठिकाणी त्यांनी पाहणी केली तिथे बरेचसे स्ट्रीट लाईट नाही व ते वाढवायचे आहेत म्हणून याठिकाणी ही वाढवून द्या.

अनिल सावंत :-

मा. महापौर साहेब, पान क्र. १४ मोकट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे व श्वासनदंश लसीकरण आयुक्तांचे अंदाज ४० लाख रूपयाचे होते. स्थायी समितीने ३० लाख रु. कमी केले. शहरामध्ये कुत्र्यांचा प्रार्दुभाव फार वाढलेला आहे. फार तक्रारी आलेल्या आहेत. बऱ्याचशा आपल्या ओपीडी मध्ये त्याच्यावर लस अवेलेबल नसते. तर त्यावर माझी अशी सुचना आहे की, ते ४० लाख रु. करावे.

प्रेमनाथ पाटील :-

आपल्या मिरा भाईंदर शहरामध्ये कुत्रे वाढले का?

अनिल सावंत :-

भरपूर वाढलेले आहेत.

मा. महापौर :-

सन्मा. नगरसेवक अनिल सावंतजी साडे नउशे रूपये एका कुत्र्यामागे खर्च आहे. आपण ४० लाख रु. केले तर ४ हजार कुत्रे म्हणजे दिवसाला १० कुत्रे तेवढे होणार नाही.

प्रेमनाथ पाटील :-

तेवढे होणार नाही.

लक्ष्मण जंगम :-

कुत्रे पिसाळले तर मग हा विषय महत्वाचा आहे.

ज्योत्सना हसनाळे :-

३० लाख रूपयापेक्षाही कमी करा.

मा. महापौर :-

आपण ते २० लाख रु. करायला पाहिजे अन्यथा त्यातले पैसे फुकट जातील.

अनिल सावंत :-

गेल्यावर्षी ४१ लाख रु. खर्च झालेला आहे.

प्रेमनाथ पाटील :-

तो खर्च जबरदस्ती केलेला आहे.

मा. महापौर :-

गेल्यावर्षी ४० लाख रु. खर्च झाला तर आता कुत्रे राहिलेत का?

ओमप्रकाश अग्रवाल :-

मा. महापौर साहेब, जेव्हा आपण मागच्यावेळी कुत्र्यांचे इंजेक्शन बाजार भावाने घेतले त्यावर आम्ही सुचना केली ते इंजेक्शन ३५५ रु. मध्ये येत होती आता आपण डायरेक्ट कंपनीतून खरेदी करतोय. २५५ ते २६५ रु. पर्यंत येत ही सुचना होती. तेव्हा कंपनीतून ते खरेदी करायला लागलेत आणि आपल्या येथे कुत्र्यांवर नसबंदीचा प्रकार चालू आहे. कुत्रे वाढणार कुठुन? त्याकरिता तुम्ही ह्याच्यात जास्त वाढवू नका.

मा. महापौर :-

२० लाख रू. करा.

शशिकांत भोईर :-

आपण वॉर्ड सफाई नाले, सफाई खोदाई आपण हे आरोग्य विभागाला देणार आहोत? मग आपल्याला तिथे हे वर्ग करायला लागेल. जी १४ करोड रूपयाची तरतुद आहे. त्याच्यातला काही भाग आपल्याला सार्व. बांधकाम विभागाला वर्ग करावा लागेल.

तुळशीदास म्हात्रे :-

यावर्षी बऱ्याच ठिकाणी भरणी केली असल्यामुळे खोदकाम जास्त होणार आहे आणि यासाठी १४ करोड रू. दिले आहे ते १७ करोड रू. करावे.

शशिकांत भोईर :-

पण त्याच्यामध्ये विभागणी करायला लागेल. सार्व. बांधकाम विभागाकडे डायव्हर्ट करायला लागेल. ते आरोग्य विभागालाच राहणार नाही.

मा. महापौर :-

पहिले फंड नक्की करा, कितीचा आहे नंतर आपण डिजीजन घेवू.

शशिकांत भोईर :-

सार्व. बांधकाम विभागाने अंदाजे एस्टीमेट बनवला असेल ना. किती लाखाचे आहे. आम्हाला ते कसे माहित पडेल. त्यांनी ते सादर करावे.

मा. महापौर :-

बांधकामाचा अंदाज साडे तीन करोड रूपये आहे.

लक्ष्मण जंगम :-

मा. महापौर साहेब, आरोग्यामध्ये निश्चितपणे वाढ करण्याची गरज आहे. ५१ नंबर, ६१ नंबर या परिसरामध्ये आजही डेली जेसीबी चालवायला लागतो. उद्या पावसामुळे अडचण झाली व फंड नसेल तर तिथे कसे काय काम होणार? आरोग्याचा विषय महत्वाचा असहे त्याच्यात निश्चितपणे वाढवून द्या.

मा. महापौर :-

अप्रॉक्सीमेटली त्यांचा एस्टीमेट साडेतीन करोड रूपये आहे. ते खोदाई कामाला लागणार आहे.

शशिकांत भोईर :-

मा. महापौर साहेब, नाले खोदाईसाठी जी रक्कम आहे ती सार्व. बांधकाम विभागाला वर्ग करा. म्हणजे साडे तीन लाख रू. सार्व. बांधकामकडे वाढवून द्या.

मा. महापौर :-

म्हणजे साडे अकरा करायचे का?

शशिकांत भोईर :-

नाही. आपले १४ करोड रू. आहेत ते आपल्याला साफ सफाईकरिता लागतातच.

मा. महापौर :-

हे १४ करोड रू. खोदाई आणि साफसफाई दोन्ही मिळून आहेत.

शशिकांत भोईर :-

बरोबर आहे त्याच्यात वाढ करायला लागेल बरेच नाले बुजले गेलेले आहेत. त्यांना खोदायला लागेल. त्याच्या एस्टीमेटनुसार साडेतीन करोड लागतात तर सार्व. बांधकाम विभागातून जेव्हा परत ते बिल निघेल तेव्हा ते परत आरोग्य विभागात येईल.

मा. महापौर :-

सन्मा. सदस्य शशिकांत भोईर साहेब, माझे असे म्हणणे आहे की, किती द्यायचे ते ठरवून घ्या. बांधकाम मार्फत करायचे की, आरोग्य विभागामार्फत ते आपण नंतर ठरवू.

तुळशीदास म्हात्रे :-

नालेसफाई, वॉर्ड सफाई, आणि खोदकाम असे तीन विषय आहेत.

मा. महापौर :-

आरोग्याची मागणी होती त्यांना १६ करोड रू. देण्यात यावे.

उमा सपार :-

मा. महापौर साहेब, ५२ नंबर वॉर्डमध्ये खोदाईचे काम झालेले आहे मिरा पार्क ते वृषभ पार्क[]..

मा. महापौर :-

मॅडम, आपल्याला वॉर्डाचे बोलायचे नाही. या शहराचे बोलायचे आहे.

उमा सपार :-

शहरातच येते मी पण या शहरातच राहते ना.

मा. महापौर :-

अडीच करोड रूपयामध्ये ५२ नंबर ही येणार आहे.

एस. ए. खान :-

वॉर्ड शहरामध्येच येते.

उमा सपार :-

तिथे दोन तिन मुल खड्ड्यात देखिल पडली आहेत. तिथे खोदाईचे काम झालेले आहे तिथे काम करणे फार जरूरीचे आहे.

मा. महापौर :-

नक्की करायलाच लागणार.

उमा सपार :-

ते काम तुम्ही पहिले घ्यायला पाहिजे. दोन तीन हजार लोकांचा प्रश्न आहे.

मिलन पाटील :-

मा. महापौर साहेब, आपल्याकडे एक पोकलन आणि दोन जे.सी.बी. आहे. तर अजुन दोन पोकलन घ्या म्हणजे हे पैसे जाणार नाही. आपली वस्तु आपली राहिल आणि आपली वस्तु वाटेल तेव्हा आपल्याला कामाला येईल. आपल्या खात्यामध्ये ही वस्तु खरेदी करा. दोन रेटचे पोकलन ५० लाख रूपयाला मिळते. त्याच्याकरिता १४ कोटी रूपये आणि १५ कोटी रूपये द्यायचे.

मा. महापौर :-

साडे तीन करोड रूपये नाले खोदाईचा खर्च दिलेला आहे. साडे तीन करोड रूपयामध्ये साधारणपणे पंधरा ते सोळा जेसीबी येतील. नाले खोदावे आणि जेसीबी परत विकले तरी ते कमीमध्ये होणार आहे.

लक्ष्मण जंगम :-

मा. महापौर साहेब, आपण व्यापारी आहात आणि आपले डोके बरोबर चालते तर तसेच निश्चितपणे तुम्ही महानगरपालिकेचे जेसीबी घ्या आणि कमी बजेटमधून अशी जर योजना तुमच्या डोक्यात आहे तर चांगली गोष्ट आहे पण ते काम व्हायला पाहिजे हा विषय महत्वाचा आहे. मग फंड वाढवून करायचे की, मालकीचे जेसीबी घेवून करायचा तो डिसीजन तुम्ही आणि सभागृहाने घ्यायचा आहे.....

चंद्रकांत वैती :-

नालेसफाई सोबत वॉर्ड सफाई देखील आहे. त्याच्यावरही थोडेसे बोलून घ्या. वॉर्ड सफाईच्या बाबतीमध्ये वॉर्ड साफसफाई नाले साफसफाई आणि खोदाई तर नाले सफाई आणि नाले, वॉर्ड साफसफाई या दोन गोष्टी एकत्रितरित्या ठिक आहे. खोदाईचे काम तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटकडे वर्ग करा किंवा दुसरे डिपार्टमेंट ठेवा. साधारणपणे आपल्या शहराच्या चार प्रभाग समित्या आहेत आणि लोकसंख्या साधारणपणे साडे आठ ते नऊ लाख इतकी झालेली आहे आणि साफसफाईचे काम करण्याचे आपण पॉप्युलेशन डेनसिटीवर डिपेन्ड असते की, किती कर्मचारी ठेवले पाहिजेत. आपल्याकडे आपण रामनाथ झा ग्रुपचा आणि बर्मन कमिटीचा असे दोघांचे मत आपण मागे घेतले होते की, या शहराचा सर्व्हे करून कुठे कुठे किती किती लेबर असावेत आणि वॉर्ड सफाईची कामे मोठ्या प्रमाणात दिली त्यावेळेला काही लोकांना सुरक्षित करण्यासाठी १६ भाग केले आणि १६ भागांमध्ये काही ठिकाणी ७० सफाई कर्मचारी ठेवले तर काही ठिकाणी १०० ठेवले आवश्यकते प्रमाणे ठेवले परंतु, त्या ठेकेदाराकडून तेवढ्या लोकांचे फुल पेमेंट कधीच होत नव्हते. काही नगरसेवकांनी अगदी जाणीवपूर्ण जावून त्यांचे रजिस्टर तपासले तर त्या जागेवर २०,३५,४० लोक अशाप्रकारची हजेरी असायची. याच्यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. ती आपण केली पाहिजे पण ती कुठून तरी काढावी लागणार आहे. कुठून तरी कमी करावी लागणार आहे. परंतु, ह्यावर जेव्हा इम्प्लीमेंटेशन होईल तेव्हा ज्या कामासाठी आपण दिले आहे आता जे मिनिमम वेज अॅक्ट आहे. त्या मिनिमम वेजेस अॅक्टप्रमाणे १४७ रु. २८ पै आपल्याला प्रत्येक मजुराला द्यायचे आहे. मग मागच्या सभेमध्ये अशी चर्चा झाली की, त्या मजुराला पूर्ण पैसे मिळत नाही तर तो आपला लूकआउट नाही तर ते त्या ठेकेदाराचे कर्तव्य आहे. फक्त आपण सदर बाबतची त्यांच्या वरीष्ठांकडे तक्रार करण्याचे काम आपण केले पाहिजे. गेल्यावेळेला नालेसफाई आरोग्य खात्याच्या ताब्यात दिल्यावर आमचा काय फार चांगला अनुभव राहिला नाही. नालेखोदाईच्या बाबतीत शहराला फार अडचणीतुन जावे लागले म्हणून आपण याच्यामध्ये काय वाढ असेल तर ते अधिकारी तज्ञ आहेत आपण सांगा की, कुठल्याप्रकारची वाढ कमी जास्त केली पाहिजे ती सुचवा आणि मा. महासभेची मान्यता घ्या.

जुबेर इनामदार :-

पाणपट्टे साहेब, आपण गेल्यावर्षी नालेसफाई करिता किती खर्च केला?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

एक कोटी रूपये.

जुबेर इनामदार :-

एक कोटी रूपये खर्च केले आणि यावर्षी बांधकाम विभागाने तुमच्याकडून साडे तीन कोटी रूपये मागितले. आपले नाले वाढले की, नाल्यामध्ये भरणी वाढली.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

नाले तेवढेच आहेत. एस्टीमेट कसे काढले ते त्यांना माहित आहे.

जुबेर इनामदार :-

मी तेच विचारतोय, आपण गेल्यावर्षी एका कोटीमध्ये पुर्ण शहराचे नाले साफ केले होते त्याचे दिड कोटी होऊ शकतात. एकदम साडेतीन कोटी रूपये कसे वाढले? ते तुम्ही तसे बांधकामाला विचारले का? आरोग्य विभागाचा विषय चालू आहे. स्थायी आस्थापनेवर आजच्या तारखेत १२ कोटी रू. आपण खर्च करतोय. आयुक्त साहेब, हे जेवढे कर्मचारी येथे भरलेले आहेत ते बहूतेक सफाई कामगार म्हणून भरले गेले आहेत. एक एक अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या बाहेर सहा सहा प्युन बसलेले असतात. ह्या सर्वांना सफाई कामगार म्हणून भरती करण्यात आलेली आहे. हे कर्मचारी तिथे वर्ग केले पाहिजे त्यांना कामाला लावले पाहिजे. एका अधिकाऱ्याला ऑफिसात जावून बघा बाहेर सहा सहा प्युन बसलेले असतात. त्यांना काहीच काम नसते. या विषयाबद्दल माझी आग्रही विनंती आहे.

मा. आयुक्त :-

याच्यामध्ये मी सुरुवातीला ही सांगितले होते की, नंतर आपल्या सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनीही सांगितले की, काटकसर करण्याची आवश्यकता आहे तर माझी सभागृहाला मा. महापौर साहेबांना विनंती आहे की, आपल्याला जर काही चांगली कामे करायची असतील तर थोडे काही कटू आणि वाईट निर्णय घ्यावेच लागतील. त्यासाठी काटकसरीचे धोरण ही अवलंबिणे आवश्यक आहे. मी दुसरे एक उदा. देवू इच्छितो की, तो इथे देणे योग्य आहे किंवा नाही हा भाग वेगळा आहे. परंतु, मुंबई शहरामधील मिठी नदीतील गाळ काढणेबाबत किती मोठा पुर आला हे सर्वांनाच माहित आहे गाळ काढण्याची आवश्यकता होती त्यात काही वाद नाही. त्यामुळे गाळ काढला. परंतु, गाळ काढल्यानंतर त्याच्या ज्या चौकशा सुरु झाला त्या अतिशय मोठ्या चौकशा आहेत आणि आपल्याला एक कोटी रू. खर्चाला पाहिजे की तीन कोटी रूपये खर्चाला पाहिजे डिपार्टमेंटने केले पाहिजे की, त्या डिपार्टमेंटने केले पाहिजे? खर्च, आवश्यकता आहे की, नाही. शहरासाठी जी जी आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांनाच करायच्या आहेत. त्यात माझे ही दुमत असण्याचे कारण नाही. तथापि या डिपार्टमेंटने करायचे की, त्या डिपार्टमेंटने हे भांडण किंवा एक का तीन हे भांडण. आपण आता सांगितल्याप्रमाणे आणखिन कोणीतरी सांगितल्याप्रमाणे ही टेकनिकल बाब आहे. जावून बघू या जेवढे लागेल तेवढे करू या. जो डिपार्टमेंट चांगल करेल त्याला करू द्या. डिपार्टमेंटमध्येच कॉम्पिटेशन लावण्याची आवश्यकता आहे असे मी सभागृहाला सांगून विनंती करतो. कारण जोपर्यंत तुम्ही कॉम्पिटेशन लावणार नाही तोपर्यंत चलो "मै अकेला हु मेरा कोई कुछ नहीं कर सकता है, तो वह परेशान होगा।" मला असे म्हणायचे आहे की प्रत्येक निर्णय भावनाविवश न होता विचारपूर्वक शांततेने या शहराला लागेल त्याबाबी करायला तयार आहोत फक्त ही रक्कम आपण एकत्रित दाखवलेली आहे तर ते आरोग्य विभागाकडे दाखविलेली आहे आणि आपल्यापैकी एका सदस्याने म्हटले की, ते वर्ग करा. एका हेडखाली कसे वर्ग करायचे हे मला समजत नाही. वर्ग वगैरे टेकनिकल बाब आहे. त्यामुळे आपली ती ऑफिशिअली प्रोसिजर होत राहिल. माझी विनंती सभागृहाला मा. महापौरांना एवढीच आहे की काही कामे सेन्सेटीव्ह असतात त्याच्याकडे सगळी दुनिया बघत असते आणि अशी जी सर्वांच्या नजरेसमोर होणारी कामे आहेत ती काटेकोरपणे करणे आपल्या इमेजसाठी चांगले आहे. एवढेच माझे म्हणणे आहे आणि त्याप्रमाणे आपण ते करू. धन्यवाद.

मॉरस रॉड्रीक्स :-

सर्व नगरसेवकांना माहिती तसेच सुचना सांगतो की, एका वर्षभरात आपल्या सर्व गटारावर स्लॅब झालेले आहेत म्हणून तिथे कमी माणसे वापरायला लागतील व तो खर्च कमी होणार आहे म्हणून आम्ही हा बजेट पास केला.

मा. आयुक्त :-

ठिक आहे. दुसरा एक मुद्दा त्यांनी व्यवस्थित काढला की आपल्याकडे भरपूर कर्मचारी शिपाई, सफाई कामगार जे काही भरले असतील तर असे आहे की, कर्मचारी भरताना आपल्याला विचार करायला पाहिजे होता. पण कर्मचारी भरताना विचार केला नाही असे जरी आपण गृहीत धरले तरी आपण आता काटकसरीच्या धोरणाखाली सगळ्यांनाच हाकलून देणार असे ही नाही. आपण सर्वांनी ओपन माईन्ड ठेवावे आणि आपण त्याचा परत आढावा घेवू आणि खर्च आवश्यकता असेल तर ठेवू आणि आवश्यकता नसेल तर सभागृहाला.....

मिलन म्हात्रे :-

साहेब, त्यांनी काढण्याबद्दल बोललेले नाही. ज्यांना ज्या कारणानुसार आपण घेतले आहे त्या प्रयोजनाकरिता वापरले जात नाही. त्यांना आम्ही नोकरीवरून काढा असे कोणी बोलत नाही.

मा. आयुक्त :-

म्हणजे त्यांची आपण री अॅडजेस्टमेंट करू.

मिलन म्हात्रे :-

एका अधिकाऱ्याच्या बाहेर किती प्युन असावेत हे बघावे.

ओमप्रकाश अग्रवाल :-

आयुक्त साहेब, मा. महापौरांच्या दालनामध्ये मिटींग झाली होती. तिथे सर्व अधिकारी वर्ग होते. मा. महापौरांनी ही प्रत्येक अधिकाऱ्याला आदेश दिलेला आहे की, तुम्हाला किती माणसांची आवश्यकता आहे आणि तुमच्या डिपार्टमेंटमधून १०-१५ माणसे वर्ग करा. असा आदेश मा. महापौर साहेबांनी काढलेला आहे. याची फक्त अंमलबजावणी होणे बाकी आहे.

मा. आयुक्त :-

आपण सर्व पर्सनल म्हणजे ज्याला आपण माणस म्हणतो, प्रत्येक ठिकाणी त्यांचा ही आढावा घेवू आणि पुढे जावू.

मा. महापौर :-

ह्याचे किती करायचे? १५ की १६? जेसीबी भाड्याने घ्यायचे की नविन घ्यायचे?

मिलन पाटील :-

नविन घ्या.

मा. महापौर :-

माझे म्हणणे आपण परत समजून घ्या. मागच्यावर्षी आपण १० जेसीबी घेतले होते. यावर्षी आपल्याला २० जेसीबी लागतील. पोकलन आणि जेसीबी घेतले की ओवर ऑल महानगरपालिकेच्या बजेटचा आपण वापर करतो जे पैसे वापरतो ते साधारण साडेपाच ते सहा करोड रुपये होते तर अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आहे आणि आरोग्य विभागात नाला सोडून बाकीच्या विभागाकरिता वर्षभर जेसीबी आपण जर भाड्याने घेतो त्याला त्यांचे सव्वा करोड रुपये असे वेगळे बिल आहे.

मॉरस रॉड्रीक्स :-

आपल्याला जेसीबी भाड्याने घ्यायचेच आहे. गेल्यावर्षी १ करोड रुपयामध्ये झाले तर यावर्षी किती करोड रुपये लागणार आहे. तर जास्तीत जास्त दिड करोड रुपये. मी आपल्याला सांगितले ना, आपली एवढी माणसे कमी होणार आहेत. लागणारे जे ठेकेदार आहेत ते कमी होणार आहेत. आपल्याला सर्व गटारावर आपल्या भाईदर गावात गटारावर स्लॅब टाकले आहेत. त्यामुळे अगोदरच गटार साफ झालेले आहेत. त्याच्याकरिता आपण १ करोड रु.....

मा. महापौर :-

खोदाई काम १ करोड रु. मध्ये होत असेल तर आपण निविदा मागवून त्याप्रमाणे नक्की करू. पण तीन करोड रु. होत असतील तर काय?

मिलन पाटील :-

नविन घ्या.

मॉरस रॉड्रीक्स :-

आपलेच अधिकारी सांगतात की, गेल्यावर्षी १ करोड रु. लागले आहे. मग आता ह्यावर्षी किती लागेल?

मा. महापौर :-

सन्मा. नगरसेवक म्हात्रे साहेबांनी सांगितले की, यावेळी सर्व प्लॉट भराव झालेले आहेत. माती फुकट आहे म्हणून सर्व ठिकाणी भराव झालेले आहेत.

मिलन म्हात्रे :-

मा. महापौर साहेबांचे मत परिवर्तन झालेले दिसते. मागच्या सभेमध्ये आपण ह्याच्यावर पुढे बसून अर्धा तास भाषण दिले होते जेसीबी च्या रेटवर भाषण दिले होते ते जरा काढून बघा.

मा. महापौर :-

आज ही मी तेच बोलतोय.

मिलन म्हात्रे :-

त्यावेळेला तुम्ही रक्कम वाढवायला मनाई केली होती. पण चित्र उलट आहे ते दिड बोलतात व तुम्ही तीन बोलता.

मा. महापौर :-

तीन करोड रु. त्यांचे एस्टीमेट असेल. मी बघितले नाही की, अजून किती जेसीबी घेणार आहे.

मिलन म्हात्रे :-

गेल्यावर्षी १ करोड रु. झाले. आपण त्याच्यावर वाढवून दिले तर अजून वर कशाला वाढवायचे? माती कोण मोजते का? आपल्या महापालिकेची जेवढी आरक्षण आहेत निघालेला गाळ तिथे कोण टाकते का? आयुक्त साहेबांनी आता सांगितले की, निघालेल्या गाळावरून भरपूर काही माहिती उजेडात आली. हे आयुक्तांचे आत्ताचे वक्तव्य होते. आपली माती जाते कुठे? क्युबिक फुटामध्ये कोण मोजमाप करतो. आपण जर माती भराव केले.

आसिफ शेख :-

मा. महापौर साहेब, जेसीबी भाड्याने घ्यायचे आहे का?

मा. महापौर :-

तेच विचारतोय.

आसिफ शेख :-

ते विचारून क्लिअर करा. जेसीबी भाड्याने घ्यायचे आहे की, विकत घ्यायचे आहे ते ठरवा. कोणत्या डिपार्टमेंटने घ्यायचे तेही ठरवा.

मा. महापौर :-

जेसीबी बदल महत्वाचे असे आहे की, त्याला रिपेरिंग कॉस्ट खुप जास्त लागते. पण एखाद्या कंपनीबरोबर आपण ठरवले की, आम्हाला ॲन्युअल मन्थली सांग की विथ मॅटनन्स ॲन्ड एवरीथिंग इज स्पेअर पार्ट.

भगवती शर्मा :-

आप यह १८ लाख रू दुरुस्ती का खर्चा देखिए। अपने पास जेसीबी और पोकलन मशिन कितनी है जिसका १८ लाख रू. आप अभी खर्चा दिखा रहे हो। यह हम खरीदते है लेकिन फिर पता चलाता है की, वह चलते नहीं है।

मा. महापौर :-

दो तरह के सर्व्हिस होते है। एक सर्व्हिस चार्जस होता है और दुसरा ए.एम.सी. होता। ॲन्युअल मॅटेनेन्स के साथ उसके स्पेअर पार्टस के साथ अगर वह भी आप करोगे तो ३५ करोड रू. के उपर ॲप्रॉक्सीमेटली ३०-३५ लाख रू. खर्चा आएगा, ज्यादा से ज्यादा १ साल के लिए लेकिन हर साल अगर ॲएमसी करते जाओगे तो तीन साल जेसीबी चलता है और आपकी रक्कम वसूल होती है।

भगवती शर्मा :-

तो फिर यह खर्चा किस चीज का है? यह जो ६ नंबर के अंदर लिखा हुआ है।

मिलन पाटील :-

नविन जेसीबी असताना ही खर्च होत आहे.

जुबेर इनामदार :-

मा. महापौर साहब, यह कहावत है की, बाजार मे दुध मिलता हो तो भैस नहीं खरीदते इसके लिए ऐसा कुछ नहीं करते क्योंकि पता चला की, उसमे मेन्टेनेन्स के लिए उसमे भी भ्रष्टाचार हो रहा है।

मा. महापौर :-

मॅटेनेन्स के लिए आप ॲएमसी कर सकते हो ॲन्युअल मॅटेनेन्स कॉन्ट्रॅक्ट उसके अंदर जो भी रिपेरिंग होगा, स्पेअर पार्टस होगा सब कंपनीने करना है। और एक साल की वॉरंटी मिलेगी।

तुळशीदास म्हात्रे :-

महानगरपालिकेकी कोई भी चीज है वह दुसरेकी चीज है महानगरपालिकेकी चीज है अपना बच्चा नहीं है, अपने बच्चे को हम बराबर रखते है। यह महानगरपालिकेका बच्चा ऐसे ही चलता है। वह एक दिन नहीं दुसरे दिन मे ही उसका पॉव टुटता है। हमेशा रिपेर करना पडता है।

मा. महापौर :-

याबाबतीत सभागृहाने निर्णय घ्यावा.

तुळशीदास म्हात्रे :-

आज मनपा की दो साल पुरानी गाडी चलाओ तो वह डब्बा हो गयी है।

ओमप्रकाश अग्रवाल :-

सन्मा. नगरसेवक म्हात्रे साहब, ऐसा ही महापालिका मे होता है। आंधळ दळतय आणि कुत्र पिठ खातय।

जुबेर इनामदार :-

मा. महापौर साहेब, आरोग्याच्या अनुषंगाने एकत्रित डास निर्मुलन.....

मिलन म्हात्रे :-

अगोदर त्याचे किती केले?

मा. महापौर :-

१६ लाख रू. केले.

दिनेश नलावडे :-

मा. महापौर साहेब, आपण आरोग्य साफसफाई करिता १६ लाख रू. केलेतर ते २ लाख रू. कुठे कमी केले. दुसरी कडून कोणत्या ठिकाणाहून २ लाख रू. येण्याचा सोर्स केला?

मा. महापौर :-

शेवटी पुर्ण ब्रीफ माहिती देतो. कुठे कमी झाले कुठे वाढले ते शेवटी सांगतो.

दिनेश नलावडे :-

आपण येथे दोन वाढवले आहे तर कुठेतरी २ कमी करावे लागतील.

जुबेर इनामदार :-

पान क्र. १५ वर एकत्रित डास निर्मुलन योजना जो है उसके अंदर हमने सिर्फ ८० लाख रू. अब की बार स्थायी समितीने रखा है। कल इसी महासभा मे मच्छरो के उपर काफी पोस्टमार्टम हुआ है। काफी चर्चा हुई है। जो है उसका बढ़ाया जाए।

मा. महापौर :-

१.३०

ओमप्रकाश अग्रवाल :-

पहिले ठेका पद्धतीने दिया था। अभी स्थायी समिती मे ऐसा नक्की हुआ अपने कर्मचारीयो से....

मा. महापौर :-

कैसा देना है वह बादमे नक्की करेंगे।

मिलन म्हात्रे :-

याच्यामध्ये घाई करू नका. हा जो आमचा फिगर ठरला त्याच्यामध्ये आपले जे मॅन पॉवर आहे, हे आपले स्वतःचे वापरायचे आहे. त्यावेळेला आपण मजुराचे ठेके दिले होते ते कमी झाले म्हणून ही अमाउंट कमी केली आहे.

ओमप्रकाश अग्रवाल :-

म्हणून ही अमाउंट कमी केली आहे.

मिलन म्हात्रे :-

आपल्याला हे आपल्या माणसांकडून करून घ्यायचे आहे.

ओमप्रकाश अग्रवाल :-

आपल्या माणसांकडून करून घ्यायचे आहे असे ठरलेले आहे म्हणून कमी केलेले आहे.

संभाजी पाणपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

वेगवेगळे मशीन आहेत. स्प्रेनच्या मशीन वेगळ्या आहेत आणि आपल्याला काही मजुर घ्यावे लागणार आहेत. आपण आपले साफसफाईचे जर मजुर वापरले तर साफसफाईला आपले मजुर कमी पडतील. गेल्यावर्षी २ कोटी ४० लाख रू. ठेवले होते.

ओमप्रकाश अग्रवाल :-

ते ठेकापद्धतीने होते.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

कमी करायचे म्हणून तर आपण येथे कमी केले. आपल्याला वॉर्ड वाईज स्प्रिंग करायचे आहे.

ओमप्रकाश अग्रवाल :-

साहेब, तुम्ही केल्यानंतरच आम्ही हे करू.

मिलन म्हात्रे :-

स्थायी समितीमध्ये स्वतः श्री. पानपट्टे साहेब उभे राहून त्यांनी विश्लेषण दिले त्याचे प्रोसिडींग काढून वाचा. असे नसते. मा. महासभेला तुम्ही तुमचे वक्तव्य बदलू नका. त्यामुळे आम्ही खोटे ठरतो. सभागृहातील लोक बोट दाखवतात. तुम्ही बोललात की, त्यावेळेला आमची मॅन पॉवर नव्हती आम्ही ठेका पद्धतीने घ्यायचे आणि आता कमी केले आहे. ८० आहेत ते बरोबर आहे असे तुमचे वक्तव्य आहे. १५ दिवसामध्ये तुमचे मत परिवर्तन होते आणि तुम्ही फिगर वाढवायला सांगता. अन्यथा आपण असे बोला की, स्थायी समितीला जी माहिती ती त्यावेळेला बरोबर होती. आपण आम्हाला खोटे पाडता.

ज्योत्सना हसनाळे :-

साहेब, असे ही मच्छर मरत नाही. आज ही मच्छरांवरून कालच्या सभेमध्ये किती वाद झाला. ह्यांना किती ही पैसे वाढवून दिले तरी मच्छरांवर परिणाम होतच नाही.

मिलन म्हात्रे :-

कोणीही अधिकारी वॉर्ड ऑफिसर बाहेर फिरत नाही. तिथले मच्छर मारले जातात का, ते बघत नाही. गटाराची साफसफाई केली जाते ते कोणीही बघत नाही.

ज्योत्सना हसनाळे :-

आतापर्यंत मच्छरांचे निर्मुलन केले का?

मिलन म्हात्रे :-

तुम्ही एसी केबिनच्या बाहेर पडत नाहीत. आम्ही नगरसेवक तुमच्या सोबत पायी फिरायला तयार आहोत. वॉर्ड ऑफिसर तुमचे आतापर्यंत कधी येत नाही. आयुक्तांनी काल चार्ज घेतल्याबरोबर आमच्या येथील अतिक्रमण हटले आम्ही दिड दिड वर्षे मागणी करत होतो आणि कोणी काहीही करत नव्हते. काल चार्ज घेतला आणि गाड्या फिरायला लागल्या. माणूस बदलल्यावर काय काय होते ते तुम्ही बघा. काल दोन दोन वॉर्ड ऑफिसर आमच्या येथे धावत होते. सगळे उचलायला उचलले पाहिजे अशी कोणाची तक्रार नाही.

चंद्रकांत वैती :-

पान क्र. १५ वर मला बोलायचे आहे. ठेका पद्धतीने वाहनचालक / एसआय घेणे. १० लाख रू. चा हेड आहे. आपण नेमके काय केले, की मा. महापौर महोदयांची योजना आहे की जे.सी.बी. घ्यायची त्याच्यावर आपण ड्रायवर ठेकापद्धतीने ठेवणार का?

मा. महापौर :-

ती योजना रद्द झाली.

चंद्रकांत वैती :-

ठेका पद्धतीने ड्रायव्हर कशासाठी? आपल्याकडे आपण खुप ड्रायव्हर घेतले.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

ठेकापद्धतीने आपल्याकडे सध्या आठ एस आय आहेत. आता आपल्या येथील लोकसंख्या वाढलेली आहे.

मिलन म्हात्रे :-

पहिले वाहनाचा मुद्दा मोकळा करा. मागच्या वेळेला भाडोत्री वाहनांनी तुम्ही जे ठेकापद्धतीने वाहन चालक घेतले त्यांनी आपल्या गाड्यांचे भरपुर नुकसान केले आहे. अॅक्सीडेंट केले आहे. दारू पिउन आपले अॅम्ब्युलन्स चालवलेले आहेत. हा आपला मागचा इतिहास आहे म्हणून वाहन चालक घेणार आहात की, एस आय घेणार आहात ते काहीतरी फायनल करा.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

साहेब, वाहन चालक नसल्यामुळे ठेकापद्धतीने घ्यावे लागणार. वाहन चालकांची कमतरता असल्यामुळे ठेकापद्धतीने आपण वाहन चालक घेतो त्यासाठी तरतुद करतो.

मिलन म्हात्रे :-

वाहन चालक येथे पाहिजे म्हणून तुम्ही तरतुद कराल आणि ते वाहन चालक जातात अधिकाऱ्यांच्या गाड्या चालवायला. हे पण तेवढे सत्य आहे.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

आपल्याकडे एक जे सी बी आहे.

मिलन म्हात्रे :-

वाहन चालक लिहिले आहे तर असे लिहा जे सी बी चालक म्हणजे तो चालक जे सी बी चालवणार. उपायुक्तांची गाडी चालवणार नाही.

चंद्रकांत वैती :-

त्या सगळ्या डम्परवर ड्रायव्हर आहेत. साहेब, आमच्याकडची शोकांतीका अशी ओढ आहे की, जो सफाई कर्मचारी म्हणून लागला तोही आज क्लार्क म्हणूनच काम करतोय. जो ड्रायव्हर म्हणून लागला तोही क्लार्क म्हणून काम करतो त्याची पोस्टिंग वाढलेली असते. त्यामुळे तो ड्रायव्हिंग करायला लागत नाही. तो कोणाला तरी नविन लोकांना संधी देत असतो म्हणजे एकमेकास सहाय करू अवघे धरू सुपंथ. या ओळीने सर्वजण चालले असतात. आपल्याकडे एवढे ड्रायव्हर आहेत जर आमच्याकडे डम्पर आमच्या मालकीचे आहेत तर बट नॅचरल आहे की, ड्रायव्हर पण असतील मग हे डम्पर आम्ही रात्र पाळीला चालवणार आहोत म्हणून आम्ही नविन ठेकापद्धतीने ड्रायव्हर घेतो.

मिलन म्हात्रे :-

ते डम्पर सुद्धा घंटा गाडी म्हणून आमच्याकडे रूजु केले त्या घंटागाडीच्या घंटाच गायब आहेत. पितळेच्या घंटा चोरून नेले आहेत.

चंद्रकांत वैती :-

वास्तविक या सगळ्या गाड्या ठेकेदाराच्या पाहिजे होत्या. परंतु, हॉस्पिटलचा कचरा जमा करण्यासाठी, हॉस्पिटलचा बॉयोमेडीकल वेस्ट जमा करण्यासाठी आपण ह्या डंपरचा वापर करतो पण त्या जागी दुसरे ड्रायव्हर लागतील असे वाटत नाही. श्री. पानपट्टे साहेब, कालच्या प्रकरणावरून मी खुप सिरियस आहे की, मच्छरांच्या बाबतीमध्ये आता आमच्या लोकांना मच्छर चावले असले तर मला जरा बरे वाटेल. कारण शहराची कुठेतरी बांधीलकी ठेवली पाहिजे. रोज आपल्या लोकांना उत्तर द्यायची आहेत. काहीतरी कुठच्या तरी विषयासाठी प्रतिष्ठा करू नका. या विषयासाठी आपण तज्ञ लोकांचा सल्ला घेणार असाल व त्याच्यात रक्कम वाढणार असेल तर ते बऱ्याच वेळेला आपण रिअॅप्रोप्रिएशन करत असतो. याच्यात तरतुद वाढवायची असेल तर ती वाढवून घ्या. परंतु, मच्छरांचा प्रश्न सुटला पाहिजे तो निकाली निघाला पाहिजे.

मिलन म्हात्रे :-

साहेब माझी सुचना अशी आहे की, शिवमुर्ती नाईक साहेब असताना २००० सालानंतर बायर इंडीयाची डायरेक्ट पॅक करून त्यांची औषध ती लोक पुरवायची आणि आपला कर्मचारी वर्ग स्प्रेईंग करायचे आणि चांगले स्प्रेईंग होते. लोक आम्हाला भेटून सांगायचे की, आता मच्छरांचा त्रास कमी आहे. श्री. दप्तरदार म्हणून एक अधिकारी होते ते त्याचे टीम लिडर होते आणि ते सगळ पुरवून त्यावेळेला त्यांनी सुरुवात केली. टेंडर सिस्टीम सुरु झाली आणि सगळी वाट लागली.

मा. महापौर :-

आता वाढवायचे की, तेवढेच ठेवायचे?

चंद्रकांत मोदी :-

साहेब, दवाई के बदले मे पानी मारते है। हमारे एरिया मे एक जनने ग्लास भरके पी लिया है....

मा. महापौर :-

वाढवायचे की, कमी करायचे?

मिलन म्हात्रे :-

सफेद दिसते म्हणून फिनेल मारले जाते ती जरा कमी ठेवा.

मिलन पाटील :-

प्रत्येक वेळेला श्री. पानपट्टे साहेब आणि श्री. कांबळे साहेब यांना बजेट नेहमी कमी पडत असते ते कशाकरीता? कारण काय? हे दर बजेटला रडत असतात की, आम्हाला जास्त वाढवून द्या तर कशासाठी वाढवून द्यायचे?

मिलन म्हात्रे :-

आहे ती रक्कम ठेवा. त्याच्यातून काम करा आणि कमी पडले तर रिअॅप्रोप्रिएशन करा.

चंद्रकांत वैती :-

ड्रायव्हरचे ते १० लाख रु. मच्छरांच्या हेडमध्ये वर्ग करा.

मा. महापौर :-

मच्छरांचे ९० करा आणि त्याच्या खाली एस आय आणि ठेकापद्धतीने आहे ते निल करा. पान क्र. १६ वर बोला.

शशिकांत भोईर :-

मा. महापौर साहेब, औषध खरेदीकरिता आपण मागील ८ महिन्यात १७.७३ खर्च केलेला आहे आणि ८ महिन्यात ८२.२७ खर्च करणे आहे तर आपल्याला एवढी गरज लागणार नाही. माझ्या अंदाजाने चार महिने लागते तरी जास्तीत जास्त ५० लाख रु. होईल.

चंद्रकांत वैती :-

मा. महापौर साहेब, सांगत आहेत की जे सी बी च्या वाहन चालकाचे काय करायचे? जर आपण बजेट व्यवस्थित वाचले तर दिड करोड रु. वाहनाच्या दुरुस्ती करिता आणि इंधनाकरिता ठेवलेले आहेत तो हेड कधी कामाला येईल मग हा जो हेड आहे त्याच्यातून वर्ग करा.

मा. महापौर :-

हे हेड त्या ड्रायव्हर साठी?

चंद्रकांत वैती :-

वर्ग करायला लागेल. स्थायी समितीने इंधनवरचा खर्च कमी केला कुठे १० लाख रु. कुठे १५ लाख रु. कमी केलेला आहे असे करून हा १ करोड २१ लाख रु. पर्यंत आणलेला आहे. आपल्याला एवढे पेट्रोल लागणार आहे का? आणि तरी ४५ लोकांना आपण वाहन प्रतिपूर्ती भत्ता देतो या शहराचे हे दुर्दैव आहे.

स्नेहा पांडे :-

मा. महापौर साहेब, औषधी खरेदी १ करोड रु. का हो उसको १ लाख २० हजार रु. कर दिया जाए। क्योंकि अभी तक जो भी दवाईया आ रही है अपने ओ.पी.डी. मे वह लुझ पॅक होता है उसका असर वह थोडे दिन रखने के बाद कम हो जाता है। बिमारीपर इसका डायरेक्ट ज्यादा असर नहीं आता है। इसलिए अभी स्ट्रीप पैक मे दवाईया मंगाई जाए और उसकी रक्कम बढ़ाई जाए। कभी कभी तो ऐसा होता है की, पेशन्ट पहुचता है और बोला जाता है की, दवाई का स्टॉक ही खत्म हो गया है। जरूरत मंद को जब जरूरत के वक्त जब दवाई मिलेगी नहीं तो फिर उसका फायदा क्या है? उसमे २० लाख रु. बढ़ाया जाए।

मिलन पाटील :-

आयुक्त साहेब, टी.बी.ची औषध जरा सुद्धा नाही. ही लोक जी टी.बी.ची औषध देतात शहरात कितीतरी गरीब लोक आहेत ते टी.बी.च्या औषधापासून वंचित आहे. स्थानिक जे लायन्स क्लब वगैरे आहे यांच्याकडे जास्त लाईन लागते ते औषधासाठी आपल्या महानगरपालिकेमध्ये आपण ही औषध देतो त्यासाठी आपण कोणालाही पाठवा की, हे जे टी.बी.चे औषध दिले आहे ते बरोबर आहे की नाही? आपले जे एम.बी.बी.एस. डॉक्टर आहेत त्यांना विचारा तर ते सांगतात की, आम्ही ह्याची गॅरंटी देत नाही. आम्ही ह्या म्युनिसिपलच्या औषधांची गॅरंटी देत नाही की ह्याच्याने पेशंट बरा होईल की नाही. त्यावरून जे दोन महिन्यात औषध खाते होते तर तुम्ही खास लक्ष द्या आणि चांगल्यात चांगली औषध खरेदी करा. कमीत कमी टी.बी. साठी तरी.

अनिल सावंत :-

मा. महापौर साहेब, येथे आपले आरोग्य अधिकारी आहेत. एड्स नियंत्रण कार्यक्रमावर ५ लाख रु. ठेवलेले आहे तर त्यांचा अभ्यास असेल की या मिरा भाईंदर शहरामध्ये एड्स नियंत्रण कार्यक्रमावर आणि शिवाय ते औषध दिड करोड रुपयाचे एक करोड रु. केलेले आहे. मला वाटते आपले ९ ओपीडी आहेत. ९ ओपीडी

मध्ये औषधांची परिस्थिती किती आहे काय आहे? किती मिळतात, किती रूग्ण येतात? याच्या बदल आपल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी अहवाल द्यावा आणि ती औषध दिड करोड रू. पर्यंत ठेवावे.

प्रफुल्ल पाटील :-

औषध खरेदी ८ महिन्यामध्ये फक्त १७ लाख रुपयाची झालेली आहे. म्हणजे तुम्हाला ८ महिन्यामध्ये १७ लाख रुपयाची आवश्यकता पडली. मग तिथे तुम्ही १०० ते १५० करोड रुपयाचा काय विचार करता? ८ महिन्यामध्ये औषध खरेदी फक्त १७ लाख ७३ हजार रू. झाली.

डॉ. लहाने :-

मा. महापौर साहेब, आपल्या परवानगीने बोलतो की, ह्याच्यामध्ये जे हॉस्पिटल प्रस्तावित आहे. मिरा रोड येथील त्याच्या ही औषधाचे आम्ही ह्याच्यात नमुद केलेले आहे.

भगवती शर्मा :-

मा. महापौर साहेब, उसका अगर किया है तो, स्थायी आस्थापना के अंदर मे उसमे भी पॅटर्न भर जाएगा। अगर वह अस्पताल सामील कर रहे हो। तो उसके अंदर भी अपना खर्चा बढेगा।

ओमप्रकाश अग्रवाल :-

साहेब, हे चुकीची माहिती देतात. साहेब आपण सांगा की मागच्या वर्षी तुम्ही किती औषध खरेदी केली? म्हणजे तुम्ही हे जे हॉस्पिटलच्या लेबरचे उदाहरण देता ते चुकीचे देता. मागच्यावर्षी ओ.पी.डी. साठी किती औषध खरेदी केलीत?

डॉ. लहाने :-

६३ लाख रू. ची केली.

ओमप्रकाश अग्रवाल :-

त्याच्यावर कारण दुसरे आहे शोधा. आता आपण टेंडर काढलेले आहे आणि सभापती साहेब, आपण त्यांना मुदत कमी केलेली आहे. आता औषध खरेदी केलेले आहे त्याचे ६० का ७० लाख रू. जाणार आहे जे आता खरेदी केलेले आहे.

डॉ. लहाने :-

इलेक्शन असल्यामुळे ते टेंडर काढण्यात आलेले नाही त्याच्यामुळे.....

ओमप्रकाश अग्रवाल :-

तुम्ही मिरा रोड बोलता म्हणून तुम्हाला बोलतो की, तुम्हाला माहित नाही तुम्ही चुकीची माहिती देता.

शरद पाटील :-

स्थायी समितीमध्ये आम्ही बोललो म्हणून येथे बोलत नाही तर तुम्ही ती माहिती द्या.

मिलन पाटील :-

टी.बी. च्या औषधांबाबत विचारा.

डॉ. लहाने :-

टी.बी. जी औषध आहेत ते शासन आपल्याला देते आपण टी.बी.ची औषध घेत नाही.

मिलन पाटील :-

या औषधाची पॉवर कशी आहे.

डॉ. लहाने :-

शासनाची औषधे आहेत तर पॉवर चांगलीच आहेत.

मिलन पाटील :-

ज्या औषधाने दोन महिन्यात, पंधरा दिवसात, एक महिन्यात, बरे होत नाही आणि जर सहा सहा महिने टी.बी. असेल तर आपल्याला शासनाची ती औषध नको. एखाद्याचे आयुष्य बरबाद होते. आपल्या जर कोणाला भाउबंदाला झाला तर आयुष्य बरबाद होते. एवढे लक्षात ठेवा. ह्या औषधांच्या बाबतीत खेळ करू नका. टी.बी. औषध चांगली वापरा.

मा. महापौर :-

ठिक आहे.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

साहेब, ही औषध शासन देतो. टी.बी. वर जे इरोफ्रेम अँसीन म्हणून टॅब्लेट असते तो स्टॅण्डर्ड ड्रग आहे त्याचा कोर्स असतो. तो दोन दोन वर्षांचा असतो. लगेच बरे होत नाही.

ओमप्रकाश अग्रवाल :-

साहेब, आपण औषध खरेदीचे किती केले?

मा. महापौर :-

१.२०.

मिलन पाटील :-

साहेब, पान क्र. १७ वर सार्वजनिक स्मशान भुमी व दफन भुमी त्याच्याकरिता ११ लाख रुपयाची तरतुद आहे. आता उत्तन गावामध्ये अशी परिस्थिती आहे की, हिंदू स्मशान भुमी आहे तिथे परवाच्या दिवशी एक सामाजिक कार्यकर्ता वारला. त्याचे प्रेत घेवून जाण्याकरिता एवढ्या पाण्यातून ते प्रेत गेले आम्ही उलट करून असे घेवून गेला. भरतीच्या पाण्यातून चार माणसाने प्रेत घेवून बाजूला झाले इतर कोणालाही उत्तनवाल्यांना ती परिस्थिती विचारा. तिथे त्या स्मशानभुमीला जाण्याकरिता अजिबात रस्ता नाही. माणूस शेवटच्या क्षणी मरतो तर त्याला व्यवस्थित न्यायला पाहिजे की, नाही? उत्तनच्या ठिकाणी आपण आणखी ५ लाख रुपयाची वाढ करून द्या. ५ लाख रू. च्या जास्त काम आहे पण तरी ५ लाख रू. ची तरतुद करून द्या.

मा. महापौर :-

१५ लाख रू.

मिलन पाटील :-

१६ लाख रू. करा.

मा. महापौर :-

स्मशान भुमी दफन भुमी दुरुस्ती १६ लाख रू.

भगवती शर्मा :-

पान क्र. १८ सार्व. उद्यान इसके स्थायी अस्थापना के अंदर जो कर्मचारी लिए गए है, अभी हमारे पास जो उद्यान के उसके हिसाब से कर्मचारीयो की भरती ज्यादा है। अगर यहापर हम इनको कम करेंगे तो हमारा खर्च कम हो जाएगा।

मा. महापौर :-

कितना करना है।

भगवती शर्मा :-

इसको २० किया जाए।

प्रफुल्ल पाटील :-

पान क्र. १९ अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटविणे. २००७-०८ सालचे फिगर आपण बघा. ८ महिन्यामध्ये ३० लाख रू. खर्च झाले होते. २९ लाख ९३ हजार रू. मघाशी वसुलीचा फिगर दाखविला होता. १० लाख रू. जमा बाजूला. म्हणजे येथेच चोरी मिळाली. १९ लाख रू. तुम्ही वसुलच केले नाहीत प्लस यापुढे अनधिकृत बांधकामे तोडायची नाहीत असे ठरवून त्याची तरतुद ५ लाख रुपयावर आणली. वसुली झालेली नाही.

मा. महापौर :-

फक्त जे सी बी चे बिल आहे.

प्रफुल्ल पाटील :-

आपण मागच्या जमा बाजुमध्ये बघा. अनधिकृत बांधकाम किती दिलेले आहे ते बघा. मागच्या वर्षीचा हिशोब दाखवा.

मा. महापौर :-

सन्मा. नगरसेवकांचे म्हणणे असे आहे की, ३० लाख रू. खर्च केला. १० लाख रू. वसुली केले. तर २० लाख रू. कुठे आहे?

प्रफुल्ल पाटील :-

गेल्यावर्षीचे गेल्यावर्षीच आले पाहिजे. त्याला उधारीत तोडता का? आता तोडून उधारी देतो की, एक वर्षाचे पैसे भरा.

मा. आयुक्त :-

मागचे जे १० लाख रू. वसुली केली आणि ३० लाख रू. खर्च केले. खर म्हणजे १० लाख रू. वसुली केले असते व १० लाख रू. खर्च केले असते तर आपले काही म्हणणे नव्हते. पण २० लाख रू. जास्त खर्च झाला त्याचा आपण आढावा घेवू आणि खरच त्यामधून त्यांनी तेवढा खर्च करून अतिक्रमण काढले का ते बघू. परंतु, माझी सभागृहाला आता अशी विनंती आहे की, ह्यावर्षी आपण अतिक्रमण मोहिम जोरात आणि चांगली राबवू म्हणून ५ लाख रू. ही कमी पडतील तर त्यात कमी करू नका.

शशिकांत भोईर :-

जसे वाढणार तसे वसुल ही करा.

लक्ष्मण जंगम :-

साहेब, १५ लाख रू गेले तरी चालेल पण ते व्यवस्थित वसूल व्हायला पाहिजे.

चंद्रकांत वैती :-

२० लाख रू. करा.

मा. महापौर :-

१५ लाख रू. करूया. अतिक्रमण हटविणे १५ लाख रू.

प्रफुल्ल पाटील :-

पान क्र. ३ वर सन २००६-०७ मध्ये २९ लाख रु. आम्ही अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी वसूली केलेली आहे. आणि त्याच्या नंतर सन २००७-०८ मध्ये आम्ही फक्त ८७ हजार रु. वसूल केलेले आहे ते २० लाख रु व्हायचे होते आणि त्याच्यावर आम्ही खर्च किती केलेला आहे तर ३० लाख रु. खर्च करुन फक्त ८७ हजार रु. वसूल केले म्हणजे २८ लाख रु. बाकी राहिले. मग मागचा बँकलॉक २८ लाख रु. येथे धरावा आणि ते ५ लाख रु. म्हणजे ३३ लाख रु. होतात तर अजून वाढवायची गरजच नाही. मागचा जसा हिशोब तुम्ही टॅक्समध्ये धरता मालमत्ता करामध्ये तशी येथे धरायला पाहिजे.

मा. आयुक्त :-

मागचा बँकलॉक ज्यांच्याकडे आहे तो वसूल करावा असे आपले म्हणणे आहे.

प्रफुल्ल पाटील :-

मग नविनची काय गरज आहे.

मिलन पाटील :-

पान क्र. १९ वर रस्ते देखभाल दुरुस्ती व सुधारणा ह्याच्यामध्ये आयुक्तांचे अंदाज १.८० आहे आणि स्थायी समितीने ६ करोड रु. दिलेले आहे आणि सन २००७-०८ मध्ये १.४९ आहे. ह्याच्यापूर्वी सुद्धा पॅचवर्कला सुद्धा ह्यात काय आहे सहा की ७ करोड रु. चे बिल पास झालेले आहे. ह्याच्या अगोदरचे जे लेखापरिक्षक होते त्यांनी त्याच्या रोख लावला होता ताशेरे ओढले होते हे एवढे बिल होत नाही. तुम्ही आम्हांला एस्टीमेट दाखवा. एस्टीमेट तर दाखवले गेले नाही. हा एवढा फिगर कसा आला? कुठे कुठे कोणत्या रस्त्यावर एवढे पैसे खर्च झाले? मी माहितीच्या अधिकारामध्ये माहितीसुद्धा मागितलेली आहे. एवढे सहा करोड रु. पॅचवर्कला खर्च होतो तर पैसे गेले कुठे? त्याच्यानंतर रोख त्यांनी लावला होता. त्याला एस्टीमेट दिले गेले नाही आणि बिना एस्टीमेटचे त्याला पेमेन्ट त्यांची बदली झाल्यानंतर ताबडतोब कसे झाले? तिथे दुसरा लेखापरिक्षक आल्यानंतर त्याचे ताबडतोब पेमेंट झाले. १५ दिवसामध्ये पेमेन्ट निघाले सुद्धा सहा करोड रु. चे बिना देखभाल करिता निघते? काय चालले आहे? आणि पुन्हा हे आणखीन सहा करोड रु.....

मा. महापौर :-

यावर तपास करू. पण सध्याच्या विषयावर आपले काय म्हणणे आहे.

मिलन पाटील :-

कमी करा. दोन करोड रु. कमी करा.

मा. महापौर :-

आपण उत्पन्नामध्ये प्रोव्हिजन केली आहे ४ ते ५ करोड रु. रस्ता खोदाईमध्ये आपण रिलायन्स, एम.टी.एन.एल. सायबर ऑप्टीक्स, एअरटेल यांच्याकडून आपण उत्पन्नाची बाजू ५ करोड रु. धरली आहे. २ करोड रु. पाणी विभागाचे पाईप लाईन वगैरे खोदतात. म्हणजे साधारण ७ करोड रु. आपले मागच्या वर्षीचे आलेले आहेत. त्याच्यासमोर आपण सहा केले की पाच ते मला माहित नाही पण ह्यावर्षी ही तेवढेच अपेक्षित आहे.

मिलन पाटील :-

आता कमी झालेले पैसे ते आपण कुठे अॅड्जस्ट करणार? हे एवढे कमी करा, काय फरक आहे?

मा. महापौर :-

आपण एखादा बी.पी.रोड खोदला किंवा नवघर रोड खोदला किंवा मिरारोडला रस्ता खोदला तर त्यातून उत्पन्न ५ करोड रु. येणार रिफंड करायचे नाही का?

मिलन पाटील :-

तेवढ्यातच रिफंड होईल आयुक्तांनी १.८० का दिले?

मा. महापौर :-

आपण ७ करोड रु. उत्पन्न दाखवतोय.

प्रफुल्ल पाटील :-

आम्हांला अशी माहिती द्या की चालू वर्षामध्ये रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी तुम्ही रिलायन्स किंवा बी.एस.ई.एस. कडून किती पैसे वसूल केले?

मा. महापौर :-

एकूण ७ करोड रु. आले.

मिलन पाटील :-

आयुक्त फिगर असेच देतात का? अधिकाऱ्यांशी चर्चा करुनच देतात ना.

दिपक खांबित :-

सन २००७-०८ या वर्षामध्ये रिलायन्स एनर्जीकडून २ कोटी ४२ लाख ७२ हजार ५१९ रु. आपण वसूल केले आहे. भारती एअरटेल लिमिटेड कडून १ कोटी ५४ लाख ३५ हजार ६०० रु. वसूल केले आहे. महानगर गॅसकडून ३९ लाख ७ हजार रु. वसूल केले आहे. हच कंपनीकडून २५ लाख ७२ हजार ६०० रु. वसूल केले.

इनफोर्मॅजिक सर्व्हिसकडून १७ लाख ७७ हजार रु. वसूल केले. एम.टी.एन.एल. कडून १४ लाख ५ हजार रु. टाटा पॉवरकडून ३३ हजार ८५० रु. यांना आपण सर्वांना रस्ते खोदाईकरिता परमिशन दिली होती त्यांनी रस्ते खोदले आहेत त्याच्यापोटी आपल्याकडे ४ कोटी ९४ लाख ५ हजार २३५ रु. जमा केलेले आहे. प्लस आपले जे पाईप लाईनचे रस्ते खोदलेले आहेत ते जवळ जवळ पावणे दोन करोड रु. आपल्याला रस्ते दुरुस्तीकरिता लागणार आहेत हा फिगर आहे आणि ह्या वर्षामध्ये आजपर्यंत ४ कोटी रु. येतील.

प्रफुल्ल पाटील :-

मागच्यावर्षी जर एवढे रस्ते खोदले तर यावर्षीसुद्धा तसा अंदाज धरून त्यांच्याकडून अपेक्षित रक्कम आपण जमा बाजूला धरली का?

मा. महापौर :-

तेवढा खर्च सुद्धा वाढणार आहे.

एस. ए. खान :-

मा. महापौर साहेब याच्यामध्ये अशी तरतुद करून ठेवा की प्रत्येक प्रभाग समितीला ती रक्कम वर्ग करा. कारण रस्ते खोदतात आणि आयुक्तांबरोबर चर्चा केली जाते.....

(सभागृहात गोंधळ)

मा. महापौर :-

आयुक्तांचे बरेचसे फिगर असे आहेत की आपण बऱ्याच ठिकाणी दोन पट, तीन पटने चेंजेस केलेले आहे.

जयंत पाटील :-

आयुक्तांना याच्याबद्दल माहिती नाही अनुभव नाही असे समजायचे का?

ज्योत्सना हसनाळे :-

मा. महापौर साहेब रस्ते देखभालीसाठी खर्च लागणार आहे. बऱ्याचशा ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत. सार्व. नवरात्री उत्सव आणि गणपती उत्सवाला आपण पॅचवर्क करतो त्यामुळे रस्त्यासाठी हा बजेट ठेवणे गरजेचे आहे.

मिलन पाटील :-

मग आयुक्तांनी २ करोड रु. चे का दिले?

एस. ए. खान :-

आयुक्त साहेब त्याच्यामध्ये अशी तरतुद करून घ्या. प्रत्येक प्रभाग समितीला ती रक्कम वर्ग करा. एम.टी.एन.एल. वाले आज खड्डे खोदले की सहा महिन्यांनंतर पुन्हा रिपेर करतात. पाणीवाल्यांनी आज खड्डे खोदले की पुन्हा सहा महिन्यांनंतर रिपेर करतो. हे असेच राहून जाते त्यामुळे त्या खड्ड्यात किती लोक पडतात. जखमा होतात. म्हणून त्याच्यासाठी खड्डे खोदल्यानंतर ताबडतोब ते दुरुस्ती करण्यात यावी. प्रत्येक प्रभाग समितीसाठी तशी तरतुद करून घ्या. रक्कम जी आहे ती तिथे वर्ग करायची. ठेकेदार नेमायचे आणि ताबडतोब खड्डे खोदले तर आपण हे गणपती आणि सणाच्या दिवशी खड्ड्याचे काम करतो.

चंद्रकांत मोदी :-

६-६ महिना खड्डा बंद नाही होता है वहापर खड्डा वैसेही पडा होता है।

मा. आयुक्त :-

सभागृहाला माझी विनंती आहे की रस्ते ही महत्त्वाची बाब आहे आणि आपण दररोज रस्त्यावरूनच येतो जातो. गाड्या रस्त्यावरून येतात जातात. त्याच्यावर खड्डे असले की आपली सगळी इमेज खड्ड्यात जाते. माझी अशी विनंती आहे की तुमचा फक्त आक्षेप असा की खर्च नीट होतो की नाही ते बघायचे. ह्यावर्षी आपण खर्च नीट होतो की नाही ते बघू. परंतु सहा कोटी रु. ठेवले पाहिजे.

चंद्रकांत मोदी :-

मा. महापौर साहेब गॅस कंपनी और रिलायन्स कंपनीवाले खड्डा खोदते और पैसा महानगरपालिका लेती है लेकिन काम नहीं होता है और ६-६ महिने तक खड्डा ऐसेही पडा होता है। शहर मे आप गाडी लेकर घुमीए। अगर आप शहरमें घुमेंगे तो मालूम पडेगा की गटर मे ढक्कण नहीं कितने लोगो का पैर टूटता है। सिमेंट का ढक्कण चोरी नहीं होता है।

मा. महापौर :-

बांधकाम विभागाकडून ते खड्डे ताबडतोब बुझविण्यात यावे.

चंद्रकांत मोदी :-

लोखंड के ढक्कण थे वह चोरी होते थे लेकिन सिमेंट का ढक्कण चोरी नहीं होता था।

एस. ए. खान :-

तरतुद करा ते ताबडतोब रिपेर व्हायला पाहिजे.

मिलन पाटील :-

मा. महापौर पान क्र. २० वर आपल्याला जे नेहमी स्टे मिळत असते ते ज्युनिअर वकील असतात. जे आत्ता तयार झालेले असतात. मोठा वकील तुम्हांला हजार पाचशे रुपयामध्ये मिळणार नाही आपण त्यांना पंधराशे रुपये देतो तर ह्याच्यामध्ये थोडी वाढ करुन आपल्याला चांगले वकील नेमावे लागतील. आठ लाख रु. तरी याच्यात वाढवा.

प्रेमनाथ पाटील :-

मा. महापौर साहेब प्रभाग समिती निधी मागच्या वर्षी ६ करोड रु. होते. यंदाही ६ करोड रु. करा.

मा. महापौर :-

जे.एन.यू.आर.ए.एम. साठी आपण सर्व ठिकाणी कपात केली आहे म्हणून चार करोड रु.

दिनेश नलावडे :-

मा. महापौर साहेब तुम्ही ज्यावेळेला प्रभाग समिती अध्यक्ष झाला होता तेव्हा अडीच अडीच कोटी मागितले. पहिली प्रभाग समितीची स्थापना झाली तेव्हा ८ कोटी रु. मिळाले. आणि आज आपण महापौर आहात. तुमच्या माध्यमातून वाढवून अडीच करोड रु. एक एक प्रभाग समितीला द्यायला पाहिजे होते. तर तुम्ही त्यापेक्षा जास्त कमी केले.

मा. महापौर :-

त्यावेळी अडीच कोटी नव्हते. दोन करोड रु. होते आणि ज्यावेळी आपण प्रभाग समिती अध्यक्ष होते त्यावेळी दोन करोड रु. दिले.

दिनेश नलावडे :-

प्रभाग समिती निधीकरिता नगरसेवकांची मागणी आहे.

मा. महापौर :-

शेवटी फंड उरले तर आपण करू.

दिनेश नलावडे :-

मा. महापौर असे मोघम उत्तर नको.

लक्ष्मण जंगम :-

प्रभाग समिती फंडाबाबतीत वाढवून द्या. दिड करोड रु. तरी करा.

मा. महापौर :-

कुठल्या तरी हेडमधून आले पाहिजे आणि बॅलन्स शिल्लक राहिले तर शेवटला आपण देवू.

लक्ष्मण जंगम :-

बाकी सर्वांमध्ये वाढ होते तर ह्याच्यामध्ये ही होवू द्या.

मा. महापौर :-

ही ५-१० लाख रुपयाची वाढ नाही तर दोन करोड रुपयाची वाढ आहे. म्हणून जरा थांबा.

शरद पाटील :-

मा. महापौर साहेब तुम्ही ह्याच्यात २ करोड रु. वाढवा आणि कमी लागले की नंतर कमी करा.

मा. महापौर :-

नंतर मग बोलले जाणार ह्याच्यातून कमी करू नका. त्याच्यातून करा.

लक्ष्मण जंगम :-

प्रभाग समितीमध्ये वाढवायला पाहिजे. दिड करोड रु. तरी करा.

मा. महापौर :-

शेवटी आपण फिगर टॅली करुन वाढूया. जी रक्कम उरेल ती.

मिलन म्हात्रे :-

पान क्र. २१ मा. महापौर साहेब आपल्याकडे स्थायी समितीला शिक्षण मंडळाने त्यावेळेला त्यांचा अर्थसंकल्प सादर केलेला नव्हता त्या परिस्थितीमध्ये काही शिक्षण मंडळाने आम्हांला नंतर काही फिगर दिले पान क्र. ५ त्याच्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना वहा, पुस्तके, गणवेश, बॅग मोफत वाटप त्याकरिता जिथे ५० आहे त्याच्यापुढे ६५ वाढवून ११५ करावे. कारण आपल्याला पुस्तके वगैरे वाढवायचे आहेत. मागची बिल ही द्यायची बाकी राहिलेली आहे. १० नंबर मध्ये शिक्षण मंडळ सदस्य मानधन, सभाखर्च हा आपण त्यांना गेल्या तीन वर्षात दिलेला नाही. मा. महासभेचे ठराव पास झालेले आहेत तर देणे बाकी आहे त्याकरिता ३+७ असे करुन १० करावे आणि ११ नंबरला प्रशिक्षण नविन ठेकापद्धतीने आपल्याला शिक्षक घ्यायचे आहेत. कारण १६३ मधून काही आपले शिक्षक रिटायर्ड झालेले आहेत. शिक्षक कमी आहेत तर ते नविन भरती करायचे आहेत तर २+६ असे मिळून ८ करावेत.

चंद्रकांत वैती :-

आपल्या विद्यार्थ्यांची संख्या १० हजारापेक्षा जास्त आहे. ३२ शाळा आहेत. या शाळांमध्ये २६ शिक्षकांची कमतरता आहे. साधारणपणे १५ शिक्षक आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर चालवतो आणि त्यांच्या मानधनाची

कुठच्याही प्रकारची तजबीज नाही. सर्व शालेय विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, वह्या आणि गणवेश आपण मोफत देत असतो त्यांना खाऊ मोफत देत असतो. कधी खिचडीच्या रुपात असतो तर कधी बिस्किट, केळी आणि अंडी असते. ही जी ५० लाख रुपयाची तरतुद आहे. त्याच्यामध्ये कपड्यांचे आणि पुस्तकांचे ह्या तरतुदी बसत नाही. ५० च्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके, गणवेश, बॅग मोफत वाटप यासाठी ५० लाख रु. च्या जागी ६५ लाख रु. अशी तरतुद करावी. त्याच्यामध्ये १५ लाख रु. वाढ करावी.

मा. महापौर :-

त्यांचे म्हणणे आहे प्लस ६५.

चंद्रकांत वैती :-

प्लस ६५ म्हणजे शिक्षण मंडळाचे सर्व सदस्य, कारण त्यांनी स्थायी समितीच्या कुठल्याही सदस्यांची भेट घातली नाही. त्यांनी प्रशासनाकडे त्यांचे बजेट दिल्यानंतर प्रशासनाने आपले आकडे दिले आणि स्थायी समितीला वाटले की त्याच्यात आपल्याला मॅक्झीमम काटछाट करावी. आपण जर तिथे पाहिलेत तर काही ठिकाणी १२ लाख रु.ची व्यवस्था होती. शिक्षण मंडळ सदस्य मानधन याठिकाणी १२ लाख रु.ची तजबीज प्रशासनाने केली होती. परंतु स्थायी समितीने ती ३ लाख रु.ची केली तिथे ६५ करा आणि जे ३ लाखाची आहे त्याठिकाणी १० लाख रु.ची करा. कारण आपण तीन वर्षांपासून सदस्यांना मानधन देण्यात यावा असा ठराव मा. महासभेने केला होता. मात्र त्यांना कुठच्याही प्रकारचे मानधन अजूनपर्यंत उपलब्ध झालेले नाही. प्रशिक्षणाच्या ठिकाणी सहा.

मा. महापौर :-

ठिक आहे. तिथे आठ केले आहे.

स्नेहा पांडे :-

मा. महापौर साहब ५ नंबर जो है। बच्चो को गणवेश पुस्तक फ्री में देना यह स्कूल शुरू होता है जून महिने में और बच्चो तक नव्हम्बर, डिसेंबर व छह महिने बाद पुस्तके आती है। मैं एक शिक्षिका होने के नाते मैंने यह सफर किया है की बच्चो की जब पढाई शुरुवात होती है तो घरवाले बोलते है की बुक खरीद नहीं सकते है और गर्हमेंट की तरफ से बुक मिलनेवाली है। तो ६-६ महिने उन्हको बुक देने का क्या मतलब है?

मा. महापौर :-

इसबार पुरा ख्याल रखेंगे की उनको समय पर बुक मिले।

स्नेहा पांडे :-

स्कूल खुलने से आठ दिन पहिले सभी स्कूलो में बुक्स और गणवेश जो गर्हमेंट की तरफ से दिए जाने है वह पहुँच जाना चाहिए। तभी बच्चो को इसका कुछ फायदा है।

मा. महापौर :-

ठिक है।

भगवती शर्मा :-

पेज नं. २३ इसके अंदर ६ नंबर आपत्कालीन निवारण निधी २००७-०८ में ६५ थी।

मा. महापौर :-

एक प्रोव्हीजन करके रखा है कभी कुछ।

भगवती शर्मा :-

उसमें कुछ तो भी लिमिट होना चाहिए। पिछली बार भी ऐसा ही पडा था।

मा. महापौर :-

पिछली बार युझ नहीं हुआ था।

भगवती शर्मा :-

उसको बढ़ाके उसके अंदर में ५० किया जाए।

मा. महापौर :-

ठिक आहे. ५० लाख रु.

जयंत पाटील :-

लोकांच्या आजारपणासाठी आपण महापौर निधी देतो त्याच्यामुळे तुम्ही त्या निधीत वाढ करा.

प्रफुल्ल पाटील :-

आपत्कालिन निवारण निधी हे काय आहे?

मा. महापौर :-

इमरजन्सी.

मा. आयुक्त :-

नॅचरल कॅलिमिटीज भरपूर होतात. पूर, पाउस वगैरे जे काय आले तर त्याच्यासाठी हा निधी आहे. शासनाने एक सरक्युलर काढून सर्व महानगरपालिकेला हे कम्पलसरी केले आहे.

ज्योत्स्ना हसनाळे :-

साहेब मध्यंतरी राई गावामध्ये आग लागली होती तेव्हा पण विषय मा. महासभेमध्ये चर्चेला आला होता. २६ जुलैला पण....

प्रफुल्ल पाटील :-

तो महापौर निधी.

ज्योत्स्ना हसनाळे :-

आपत्कालीन हेड हा राहू दे. कारण कधी कुठेही काहीही होवू शकते.

प्रफुल्ल पाटील :-

आपत्कालीन निधीकरिता तुम्ही गेल्यावर्षी ६५ लाख रु ठेवले होते. त्यातला एकही रुपया खर्च झालेला नाही.

ज्योत्स्ना हसनाळे :-

आपत्कालीन हेड राहू द्या. हेडखाली तरतुद करुन ठेवा. खर्च करा किंवा करु नका.

मा. महापौर :-

५० लाख रु. पूर्ण केले आहे.

ज्योत्स्ना हसनाळे :-

आणि महापौर निधीमध्ये वाढवा.

मा. महापौर :-

२५ लाख रु. केले आहे आणि मंडप, लाईटमध्ये ४० लाख रु केले आहे.

मिलन पाटील :-

मा. महापौर साहेब दावे, खटले तर दावे खटल्यामध्ये ५ लाख रु. वाढवा.

मा. महापौर :-

त्याच्यामध्ये गणेश उत्सव, छटपूजा असे बरेचसे कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे ते लागणार आहेत. ६० लाख रु.

भगवती शर्मा :-

पान क्र. २४ साहेब त्याच्यामध्ये काहीतरी वाढवा कमीत कमी १ कोटी रु. करा.

चंद्रकांत वैती :-

परिवहन समितीला ७५ लाख रु. स्थायी समितीच्या माध्यमातून दिलेले आहेत. साधारणपणे त्यांनी थोडेसे संकेत पाळले तर त्यांचा लॉस कमी करता येईल. या बसना साधारणपणे एका दिवसाला जेवढ्या ट्रीप पूर्ण करायच्या आहेत तेवढ्या ट्रीप त्यांनी पूर्ण केल्या जर त्या ट्रीप पूर्ण केल्या नाही तर त्याची पेनल्टी आपण लावली, दिवसभराच्या भाड्याची तर साधारणपणे ३० ते ३५ लाख रु.चा लॉस रिकव्हर होतो. त्याच्यामुळे हे १ करोड रु. पर्यंत जाते. तुम्ही जर हे असेच करत राहिलात तर ते काय ऐकणार नाही. परिवहन ऐकण्यासाठी आलेली नाही. परिवहन सगळ्यात जास्त दणकट असे आपले प्राधिकरण आहे. कारण त्याच्याकडे सगळीच ताकद आहे. आणि जे काय आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी त्यांच्या कार्यालयाला ६०-६५ लाख रु. खर्च करायला आपण सांगितले नव्हते. तेवढे त्यांनी ते ठेवायला पाहिजे होते. आज गाड्या ४५ आहेत. ४५ पैकी ४० गाड्या ह्या प्रत्यक्ष चालत असतात. ५ गाड्या ह्या त्यांच सव्हिसच्या गाड्या आहेत आणि गाड्या किती चालतात किती नाही तो प्रश्न आहे. परंतु ह्याच्यावर कर्मचारी मात्र २०० आहेत आणि ह्या २०० कर्मचाऱ्यांचा पगार महापालिका करत असते. तेवढ्या कंडक्टरांचा, प्रवर्तकांचा, निरीक्षकांचा सगळ्यांचा पगार महापालिकेने करायचा. २०० कर्मचाऱ्यांचा पगार करा वरुन त्यांना एक करोड रुपये द्या एवढे आपल्याला लवचिक होण्याचे कारण नाही आता पुढची बातमी तुमची असेल जकात रद्द झाल्याची. मग तुमच्याकडे उत्पन्न काय राहणार? ठिक आहे झाले तर त्यांना २५ पैशांनी तिकीटामध्ये वाढ केली तर तो लोकांवर फार मोठा बोजा पडेल याच्यातला भाग नाही. पण कुठेतरी थोडीशी नैतिकता केली पाहिजे.

मिलन म्हात्रे :-

प्रस्तावित भाडेवाढ दिड रुपयाची होती.

चंद्रकांत वैती :-

परिवहनशी लोकांचा संबंध असेल तर त्याच्यासाठी २० लोकांनी वेठीस लागू नका. तुमच्यातल्या दोन चार लोकांचा परिवहनशी संबंध असेल तर २० लोकांनी वेठीस लागू नका.

लक्ष्मण जंगम :-

परिवहनचा एकंदरीत जर कार्यक्रम बघितला आणि एकंदरीत ज्यापद्धतीने जशा त्यांच्या बस पार्कींग पासून सगळ्या विषयावर मगासपासून चर्चा झाली तर ७५ लाख रु. सुद्धा जास्त आहे. मला वाटते त्यांना जास्तीत जास्त ५० लाख रु. ठेवावेत.

चंद्रकांत मोदी :-

परिवहन का कितना?

मा. महापौर :-

सेम ठेवले आहेत.

जयंत पाटील :-

सन्मा. नगरसेवक लक्ष्मण जंगमजी परिवहन समितीमध्ये सर्व पक्षिय सदस्य आहेत तिथे कुठे एका पक्षाचे सदस्य नाही.

मिलन म्हात्रे :-

प्रश्न पक्षाचा नाही तुमच्या पक्षाचे लोक काय करतात?

जयंत पाटील :-

त्या सदस्यांची मागणी आहे.

मिलन म्हात्रे :-

परिवहन समितीमध्ये लॉसमध्ये जात आहे तर तिथे तुमच्या पक्षाचे सदस्य काय करतात? त्यांनी दिड रुपयाच्या दरवाढीचा प्रश्न फेटाळून लावला.

जयंत पाटील :-

त्यांना एक करोड रु. द्या ती आपलीच समिती आहे.

मिलन म्हात्रे :-

६५ लाख रु. खर्च केला तेव्हा सदस्य काय करत होते? तीन तीन गाड्या २४ लाख रुपयाला विकत घेतले तेव्हा सदस्य काय करत होते?

अनिल सावंत :-

परिवहन समितीला ५० लाख रु. करा. ७५ लाख रुपयाचे ५० लाख रु. करा.

जयंत पाटील :-

कुठलेही सदस्य या गोष्टीला विरोध करत नाही. १ करोड रु. करा.

लक्ष्मण जंगम :-

आमचा विरोध आहे. ५० लाख रु. करा.

दिनेश नलावडे :-

मा. महापौर साहेब, १ कोटी रु. करायचा हेतू काय? ह्याच्यामध्ये बजेट वाढवण्याचा हेतू काय?

एस. ए. खान :-

जिथे जास्त लोक आहेत असे आपण रूट्स शोधा.

मिलन म्हात्रे :-

छोट्या गाड्या वगैरे आहेत तर एका गाडीत दोन गाड्या आल्या असत्या आणि इंटरनल रूट ह्या लोकांनी डेव्हलप केले असते.

दिनेश नलावडे :-

मा. महापौर साहेब, ह्याच्यामध्ये २५ लाख रु. वाढवत आहेत तर त्याच्यामध्ये अजुन काय एक्स्ट्रा आपल्याला देणार आहात?

मिलन म्हात्रे :-

सभापतींच्या अभिभाषणामध्ये नविन रूटबद्दल काही एक शब्द आलेला नाही.

दिनेश नलावडे :-

नवघर रोडवर सहा सहा बसेस उभे असतात आणि संपुर्ण नवघर रोडची ट्राफिक जॅम होते. तुम्हाला ह्याची कल्पना असेल.

शरद पाटील :-

बस असतील म्हणजे बस असायलाच पाहिजे. आपल्याला परिवहन चालू ठेवायचे आहे.

दिनेश नलावडे :-

कोण बोलले परिवहन आम्हाला बंद करायची आहे. परिवहन आम्हाला चालू ठेवायची आहे. परंतु, ती जाबाबदारी परिवहनच्या ठेकेदारांची तेवढीच आहे.

शरद पाटील :-

परिवहन चालू ठेवायचे तर मागच्या वेळेलाच त्यांना आपण द्यायला नको होते.

दिनेश नलावडे :-

सर्वानाच द्यायचे आहे. शिक्षण, आरोग्याला द्यायचे आहे. त्याकरिता आपण बजेट प्रोव्हीजन बघा. परिवहन समितीला ५० लाख रु. ठेवा.

मा. महापौर :-

परिवहन समितीला ७५ लाख रु.

लक्ष्मण जंगम :-

मा. महापौर साहेब, याबाबतीत सर्वांचे मत आहे. आपण ५० लाख रू. करावे.

मिलन म्हात्रे :-

परिवहनचे काय झाले?

मा. महापौर :-

७५ लाख रू.

जुबेर इनामदार :-

मा. आयुक्त साहेब, या परिवहन सेवा संदर्भात हा विषय निघाला आहे.

प्रफुल्ल पाटील :-

एक प्रश्न विचारतोय, गेल्या पुर्ण वर्षामध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एक ही ढोर पकडलेले नाही का? कोंडवाड्यासाठी २५ हजार रू. तुम्ही मागितले आणि मागच्या वर्षी १ लाख रू. दिले होते. एक ही ढोर पकडले नाही. एक ढोर पकडण्याची किंमत १ लाख रू. पेक्षा जास्त आहे का? जर नसेल तर पकडू नका व प्रोव्हीजन ही करू नका.

मिलन म्हात्रे :-

आयुक्त साहेब, या गोष्टीवर जवळ जवळ आपल्याकडे मोकटात जनावरे पकडण्यासाठी १२ तास स्टाफ आहे. एक वेळीकाल आणि अद्यावत असा कोंडवाडा आहे. त्याच्यावर ७-८ लाख रू. खर्च झाला आहे. एक गाय पकडली तर त्याच्या दंडापोटी २ हजार रू. मिळतात. आपल्या येथे गंमत अशी आहे की गाई पकडल्या की भैये त्या गेटवरून आतमध्ये येतात. दोन टाईम दुध काढतात. किटल्या भरतात आणि निघून जातात. त्यांना विचारले की, हा काय प्रकार आहे. ते सांगतात, वह गाय का या भैस का दुध नही निकाला तो वह मर जाएगा। किती जोग आहे ते बघा. साहेब, आज संध्याकाळी तुम्ही माझ्याबरोबर यायचे भर बाजारामध्ये ३०-३०, ४०-४० ढोर कळपाने फिरतात. लोकांना मारतात. लोकांची हाड तोडतात. कमरेत फ्रॅक्चर असे कित्येक लोक आजारी आहेत आणि वाहनांचे ही अपघात होतात. आपल्या येथुन एवढा स्टाफ प्रोव्हाईड करून सुद्धा आज माझ्याबरोबर तुम्ही कोंडवाड्यात चला. एक ते दोन ढोरांच्या व्यतिरिक्त नाही आणि रोकड इन्कम गाय पकडून आणल्यानंतर दोन हजार रू. गाय.

प्रफुल्ल पाटील :-

म्हणजे काय आहे. ढोरांना चारा फुकटचा आणि दुध विकतच. अशी परिस्थिती आहे.

शरद पाटील :-

मा. महापौर साहेब, सन्मा. नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी त्यांना विचारले की, यह किसके लिए? तो बोलता है की, अच्छा है सब फुकटका मिलता है। रहने के लिए जगह भी फुकट की और दुध निकालने को मिलता है। किस लिए पैसा भरके घर पे लेकर जाएगा।

मिलन म्हात्रे :-

साहेब, हा मजेचा विषय नाही. नागरिक आम्हाला रस्त्यावर म्हणजे अक्षरशः चालणाऱ्या महिलांना ढोर मारतात. तुमच्याकडे सगळी प्रोव्हीजन आहे. १२ माणसांच्या आस्थापनेचा खर्च काढा आणि कोंडवाड्याचा इन्कम काढा. एक गाय पकडली तरी दोन हजार रू. दंडाचा आपला ठराव झालेला आहे. पण ती कार्यवाही होत नाही म्हणून ही परिस्थिती आहे.

ओमप्रकाश अग्रवाल :-

मा. महापौर साहेब, आपण जेव्हा गाई पकडतो व कोडवाड्यामध्ये जमा केल्यानंतर त्यांना खाऊ मिळत नाही. आपल्याकडे ती व्यवस्था नाही. म्हणून आपले अधिकारी व कर्मचारी ती ढोर पकडत नाही. हा विषय मस्करीमध्ये घेवून जावू नका. एकतर तिथे चाराची व्यवस्था करा.

मिलन म्हात्रे :-

नाही, तुमची ही माहिती चुकीची आहे. माळ्यावर आज ही गवत भरलेले आहे सहा लाख रू. खर्च करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. आपली जी माहिती आहे ती चुकीची आहे.

ओमप्रकाश अग्रवाल :-

एका पैशाचा चारा नाही. म्हणून आपले अधिकारी, कर्मचारी वर्ग कोबी वगैरे मार्केटमधून उचलून त्यांना खायला देतात. जर त्याच्यामध्ये एखादे जनावर मेले की, तर अख्ख्या भाईंदर.....

मिलन म्हात्रे :-

वर्षभर गवताच्या गाड्या येतात.

ओमप्रकाश अग्रवाल :-

आपण येथे खोटी गोष्ट करू नका. ढोर पकडा आणि त्यांची व्यवस्था करा.

अनिल सावंत :-

मा. महापौर साहेब, प्रशासनाला खुलासा करू द्या की, नक्की परिस्थिती काय आहे?

शरद पाटील :-

अधिकार्यांना माहिती असेल की, चारा आहे किंवा नाही ते सांगा.

ओमप्रकाश अग्रवाल :-

नाही आहे. मी बोलतोय ना.

अनिल सावंत :-

प्रशासनाला खुलासा करायला सांगा की, नक्की परिस्थिती काय आहे?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

गेल्यावर्षी आपण दोन ते अडीच लाख रू. वसुल केलेले आहे. चारासाठी ५० हजार रू. चा आपण चारा घेतो आणि चारा आतासुद्धा मोकट जनावरांसाठी कोंडवाड्यात आहे.

ओमप्रकाश अग्रवाल :-

कधीपासून?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

चारा अखंडीत असतो.

ओमप्रकाश अग्रवाल :-

साहेब, ढोरं न पकडण्याचे जे कारण आहे त्याच्यासाठी हवे असल्यास आपण आपल्या अधिकार्यांना बोलवा. चारा नाहीच आहे. तिथे मी गेलो होतो. हे मी खात्रीने बोलतो.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

सन्मा. नगरसेवक म्हात्रे साहेबांच्या वॉर्डमध्ये जावून.....

ओमप्रकाश अग्रवाल :-

चार गाई आम्ही सोडून आणल्या तिथे खायला त्यांना चारा नव्हता.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

आपण जावून बघा, तिथे चारा आहे.

ओमप्रकाश अग्रवाल :-

मला बिल दाखवा तुम्ही ते कधी प्रपोज केले आहे. साहेब, ह्या लोकांनी तीन गाई पकडल्या होत्या आणि त्या गाई मरायला आल्या होत्या. गाय मेल्यानंतर या शहरामध्ये वातावरण तापणार म्हणून त्यांनी त्या गाई सोडल्या. हे मी तुम्हाला पुराव्यासकट देणार आहे.

जुबेर इनामदार :-

पाणपट्टे साहेब, मोकट जनावरांमध्ये बकरे येतात की, नाही. रस्त्यावर फिरतात.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

कटघन्यामध्ये मोठी जनावरे पकडतो.

जुबेर इनामदार :-

छोट्याशा मध्ये मोकट जनावरे येत नाही का?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

येते.

जुबेर इनामदार :-

मग त्यांना का पकडत नाही. आमचे वृक्षप्राधिकरणाची झाडे खातात. त्यांना ही पकडा. त्यांच्याकडून आपल्याला पैसा मिळेल.

भगवती शर्मा :-

पान क्र. २६ मध्ये, अग्निशमन दल नविन फायर फायटर खरेदी, साहब इसके अंदर जो प्रोव्हीजन किया गया है, जो पिछली साल मे उस समय हमारे पास इतने टॉवर नही थे। अभी जितने भी कन्स्ट्रक्शन किए जा रहे है सब ७ - ८ माले की या कोई १४ माले की इस टाईप की टॉवर है। और हमारे पास ऐसे कोई उपकरण नही है कही भी इमरजन्सी मे आग लगे इसके लिए नए उपकरण खरीदने के लिए गाड्या खरीदने के लिए बजेट की तरतुद करनी आवश्यक है।

मा. महापौर :-

५-२५.

मिलन म्हात्रे :-

मा. आयुक्त साहेब, मा. महापौर साहेब, पान क्र. २६ वर आपल्या महापालिकेच्या वाहन खरेदीबद्दल.....

प्रफुल्ल पाटील :-

५-२५, मग आपण दोन कोटी रू. प्रशासनाने कसे प्रस्तावित केले?

मिलन म्हात्रे :-

आपल्या महापालिकेच्या उपायुक्तांनी हायकोर्टामध्ये एक अॅफिडेव्हीट फाईल केलेली आहे. मी जनहीत याचिका दाखल केली होती त्याची माहिती आपल्याला मंत्रालयात मिळाली असेल. त्यामध्ये हायकोर्टाने चीफ जस्टीस साहेबांनी आपल्याकडे आदेश निर्गमित केले आहे की, महापालिकेच्या वतीने लोकसंख्येच्या हिशोबाने जी

इसेन्शीअल आयटम म्हणजे इमरजन्सी वेहीकल्स आहेत ती सहा महिन्यांच्या आत खरेदी करा. आपल्या लॉ ऑफिस बरोबर आपण नंतर त्याचा विचार विनिमय करा. याच्यामध्ये आम्ही साडे तीन करोड रुपयाची प्रस्तावना केली होती. पण हे कमी केले गेलेले आहेत. १४-१४ माळ्यापर्यंत आपण परमिशन देतोय आता मुंबईला रेलीवाला बंदरावर जी आग लागली त्याची आपण सर्व व्यथा पेपरला बघतो. फायर ब्रिगेड असून सुद्धा तिथे जावू शकले नाही. त्याच्याने १० जण मृत्युमुखी पडले. ही प्रोव्हीजन आपण करावी म्हणजे यावर्षात ती गाडी येईल. आम्ही साडे तीन प्रस्तावित केले होते. आपण हे करावे असे मला वाटते. आपल्याला न्यायालयाचे आदेश आहेत.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

५-२५ ची मागणी केली होती.

मिलन म्हात्रे :-

प्रोव्हीजन किती केले?

मा. महापौर :-

पाच.

अनिल सावंत :-

मा. महापौर साहेब, पान क्र. २६ संगणक खरेदी आणि प्रशिक्षण त्याकरिता दिड करोड रुपये आहे आणि त्याच्यापुर्वी ३५ लाख रु. रिपेरिंगसाठी आहे म्हणजे १ करोड ८५ लाख रुपये तर नविन किती संगणक खरेदी करणार आहात? माहिती काय आहे? कारण ह्याच्यामध्ये तुमचे साधारण ४०० संगणक येतील.

मा. महापौर :-

त्याचे वायरींग आणि बरेच काही प्रिंटर्स असेल.

अनिल सावंत :-

त्याच्यामध्ये लॉजीक काय? हे दिड करोड रुपये येथे आहे आणि ३५ लाख रुपये संगणक रिपेरिंगसाठी आहे. १ करोड ८५ लाख रु. आहे. त्याच्यामध्ये काय लॉजीक आहे?

मा. महापौर :-

आपल्याला पूर्ण डिपार्टमेंट कॉम्प्युटराईज करायचे आहे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

डिपार्टमेंटचा पूर्ण खर्च आहे. त्यांनी हेड संगणक खरेदी आणि प्रशिक्षण असे दिलेले आहे. पण सी.एफ.सी. च्या पूर्ण कामासाठी ही वार्षिक तरतुद आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रत्येक पदाधिकारी ह्यांना एक-एक संगणक आहे आणि विभाग प्रमुखांना संगणक नाही. आता आपले हे जे कामकाज आहे. त्यात फक्त प्रॉपर्टी टॅक्सचे संगणकीकरण केलेले आहे. ऑनलाईन संगणकीकरण करण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांना त्यांचे वर्कींग पाहिजे. त्याच्यासाठी जवाहरलाल नेहरु मिशनमध्ये ते कम्प्लसरी केलेले आहे.

अनिल सावंत :-

मला माहिती फक्त एवढीच पाहिजे की, ह्या वर्षामध्ये किती संगणक खरेदी करणार आहात?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

आपण जर पूर्ण विभागाचे केले तर २५० लागतात. पण एका वर्षात २५० करणार नाही. टप्पाटप्प्याने ते तीन वर्षात पूर्ण करणार आहोत.

ओमप्रकाश अग्रवाल :-

मा. महापौर साहेब, आपले नविन हॉस्पिटल सुरु होणार आहे. आपल्याला एखादी गरज वाटली की, आपल्याकडे चारही विभागामध्ये अॅम्ब्युलन्स आहे. ८० युनिटपर्यंत मोठा स्टाफ येणार आहे. ते १५ लाखांमध्ये येणार नाही त्याला कमीत कमी २० लाख रु करा.

मा. महापौर :-

ठिक आहे. २० लाख रु. अॅम्ब्युलन्स खरेदी.

लक्ष्मण जंगम :-

मला असे वाटते की, ह्याच्यामध्ये काही रक्कम ठेवण्याची गरज नाही. एक सुध्दा अॅम्ब्युलन्स चालत नाही. जे खरेदी केलेले आहे ते कुठेतरी एका साईडला पडलेले आहेत.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

सन्मा. सदस्यांना त्याचा खुलासा करतो की, ते आपले नाही आणि डेमो म्हणून ठेवले आहे.

मिलन म्हात्रे :-

मा. महापौर साहेब, आपण खर्चामध्ये जर वाढवत गेलो, पण जमेची बाजू काहीच वाढलेली नाही.

प्रेमनाथ पाटील :-

मा. महापौर साहेब, चालते शौचालय एमएमआरडीए ने सर्व नगरसेवकांना लेटर दिलेले आहे की, आपण सुलभ शौचालय बांधून घ्या. मग आपल्याला ह्याची गरज काय?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

सक्षम एम.एम.आर.डी.ए. आहे. ते ऑबलिक आहे. सक्शन मशिनसाठी आपण १० लाख रु. ठेवले आहेत. जलशौचालयाकरीता नाही.

जबैर इनामदार :-

सक्शन मशिनला किती पैसे लागतील?

प्रफुल्ल पाटील :-

सक्शन मशिन आणि व्हॅक्युमेनटीअरसाठी आपल्याला तरतुद करावी लागेल.

भगवती शर्मा :-

पेज क्र. २७ पर हॉस्पिटल बांधणे उसके अंदर आमदार निधी करके ऐसा लिखा हुआ है। आयुक्त का उसमे कोई भी अंदाज नहीं है और सीधा १०० करोड रु. कर दिया है।

मा. महापौर :-

प्रोव्हिजन इन्कम मे २५ गिना है। तो एक्स्टेन्ड मे भी २५ ही गिननेका है।

मिलन म्हात्रे :-

स्थायी समितीमे चर्चा हुई है की, सोसायटी से पैसे लेकर देने का।

मा. महापौर :-

हॉस्पिटल बांधायला मिरारोडमध्ये १ करोड रु. लागणार आहे का? इंटरनल फर्निचर वगैरे काय?

चंद्रकांत वैती :-

हॉस्पिटलला फर्निचर लागेल अशातला भाग नाही. हॉस्पिटल बांधून पूर्ण झाले आहे. फर्निचर असे ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत मग त्याच्यात बेड असेल ते सर्व त्याच्यात येईल.

मा. महापौर :-

हे सर्व याच्यात येणार आहे. ठिक आहे. १ करोड रु. आणि आमदार निधी २५ लाख रु. इन्कममध्ये आपण २५ लाख रु. धरले आहे.

जबैर इनामदार :-

मा. महापौर साहेब, पान क्र. २७ मध्ये कचरापेटी आपण आरोग्यामध्ये घेतलेल आहे. आपण १ कोटी रु. चा खर्च दाखवलेला आहे. म्हणजे आपण ते सोसायटीना फुकट देणार आहोत का?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

आपण जे बिलामध्ये पाठवून वसुल करणार आहोत.

मिलन म्हात्रे :-

त्याच्यामध्ये माझा "ज" चा प्रस्ताव होता आणि मा. महापौर साहेब आपले रुलिंग होते. बजेटमध्ये प्रोव्हिजन झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये असे प्रस्तावित केलेले आहे जर ती १०० रुपयाची पेटी असेल किंवा १० हजार रु. असेल किंवा १००० रु. ची त्यातली ठराविक रक्कम आपण सोसायटीकडून घ्यावी. जेणेकरून ते त्याची व्यवस्थित सांभाळणूक करतील. आपल्याकडे आपण पेग्वीन बसवले. सार्वजनिक मुताऱ्या फायबरच्या बसवल्या. एक मुतारी ७५ हजार रुपयाची आहे. त्या विकत घेतल्या किती आणि संपल्या किती आणि आमच्या विभागात आम्ही त्या टिकून ठेवल्या आहेत पण ती तीन वर्षांमध्ये १० पैकी ८ मुताऱ्या तर गायबच झाल्या आहेत. आमच्या वॉर्डमधील आम्ही सांभाळून ठेवल्या आहेत. आमच्या वॉर्डमधील आम्ही सांभाळून ठेवल्या आहेत. पण प्रस्तावित असे होते की, त्याच्यातील काही रक्कम आपण सोसायटीकडून घ्यायचे आहे.

मा. महापौर :-

एक करोड रु. मध्ये आपल्याला डस्टबीन घ्यायचे आहे. तर इनकमींगमध्ये पण सोसायटीकडून इन्कममध्ये १ करोड रु. मोजायला पाहिजे.

मिलन म्हात्रे :-

त्यांना घ्यायला सांगितले आहे त्यात आमच्या सुचना आहेत.

मा. महापौर :-

कुठे घेतले आहे? हेडच नाही. मग टॅक्समध्ये एक करोड रु. अजून इनक्रीज करायला लागेल.

मिलन म्हात्रे :-

मग ते करून घ्या.

शरद पाटील :-

टॅक्समध्ये तुम्ही १ करोड रु. घेणार कसे? त्यांचे म्हणणे आहे की, अर्ध्या किंमतीने नागरिकांना द्यायचे. मग ते तुम्ही १ करोड रु. कसे घेणार?

मिलन म्हात्रे :-

ती रक्कम आपल्याला घ्यायची सुध्दा नाही. ती व्यवस्थित ठेवली पाहिजे.

मा. महापौर :-

सन्मा. सदस्य मिलन म्हात्रे, समजा आपण बोललात की, अर्ध्या किंमतीत घायचे आणि दिले काही कडून ते चोरी झाले किंवा तुटले तर परत त्यांना आपण अर्ध्या किंमतीत जावून घायचे का?

मिलन म्हात्रे :-

ती त्यांची जिम्मेदारी आहे. जी वस्तु तुमच्याकडून घेणार ती जिम्मेदारी त्यांची आहे.

मा. महापौर :-

ते चोरी होवू शकते, तुटू शकते. काहीही होवू शकते.

मिलन म्हात्रे :-

ती त्यांची जिम्मेदारी आहे.

मा. महापौर :-

मग त्यांनी काय करायचे?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

नंतर त्यांनी घ्यायचे.

शरद पाटील :-

त्यांचे म्हणणे बरोबर आहे. त्यांना किती वेळा घायचे?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-

आपण त्यांना एकच वेळ देणार.

मिलन म्हात्रे :-

आपण पहिली एकदाच देणार त्याच्यानंतर त्यांनी येवून विकत घ्यायचे आहे. तुम्हांला मी पेग्वीनचे उदा. देतो. ३५ लाखाची पेग्वीन आणली. तीन महिन्यामध्ये सगळी वाट लागली. दिवाळीमध्ये लोकांनी अॅटमबॉम्ब टाकून फोडून टाकले. एका पेग्वीनची किंमत साडे तीन हजार रुपये. त्यावेळेला आम्ही स्थायी समितीमध्ये असताना सांगितले होते की, स्टीलच्या टाक्या ठाण्याला जसे बसवले आहे तसे बसवा. पण आयुक्त आणि त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी ते ऐकले नाही आणि त्यात आपले नुकसान झाले.

मा. महापौर :-

टॅक्समध्ये १ करोड रु. ची वाढ करू या.

मिलन म्हात्रे :-

आपण त्याच्यात वाढ करून घ्या.

मा. महापौर :-

हे पैसे जे वसूल करायचे आहे ते टॅक्सच्या माध्यमातून करायचे आहे.

मिलन म्हात्रे :-

टॅक्सच्या माध्यमातूनच करायचे आहे आणि आपण ते सोसायटीकडून घ्या. कारण आपण जर प्रत्येक सोसायटीतून फेरफटका मारला तर आता कुंड्या सिस्टम बंद झालेल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापनानुसार दर तीन चार बिल्डींगच्या कोपऱ्यावर भयंकर कचरा असतो. रस्त्याभर त्याच्यावर घाण पडलेली असते.

मा. महापौर :-

सन्मा. सदस्य, आपला मुद्दा समजला. फक्त ऐवढे आहे की, टॅक्सच्या बिलमधून घ्यायचे तर कोणाच्या फ्लॅटला तो टॅक्स लावायचा?

मिलन म्हात्रे :-

ते टॅक्सेशनमध्येच लावा.

मा. महापौर :-

वेगळे बिल काढायचे?

प्रफुल्ल पाटील :-

आज जे प्रॉपर्टीचे बिल पाठवणार त्याच्यासोबत ह्याचे बिल पाठवले पाहिजे.

मिलन म्हात्रे :-

होय. आमची ती सुचना होती.

प्रफुल्ल पाटील :-

अशी त्यांची सुचना होती. आपण जे प्रॉपर्टी टॅक्सचे बिल पाठवतो त्याच्यासोबतच कचरा पेटीचे बिल आपण पाठवायचे आणि जमा बाजूला पान क्र. ६ वर संकिर्ण, कचरा विल्हेवाट शुल्क या हेडखाली १ कोटी रु. जमा दाखवा.

मा. महापौर :-

मग ह्याला १ करोड १० लाख रु. करतो.

प्रफुल्ल पाटील :-

ठिक आहे.

मिलन म्हात्रे :-

तुम्हांला ते सर्व प्रभागामध्ये घ्यायचे आहे.

प्रशांत पालांडे :-

मा. महापौर साहेब येथे थोडीशी गडबड वाटते. १ कोटी रु. आपण खर्चामध्ये दाखवता. आपण त्याची निम्मी रक्कम सोसायटीकडून वसूल करणार आहोत.

मा. महापौर :-

पूर्णच करु या, निम्मी कशाला?

शरद पाटील :-

तुमच्याकडून लोकांनी कशाला घ्यायची. बाजारातूनच घेवू द्या. आपल्याला तरी त्रास कशाला?

मा. महापौर :-

सन्मा. सदस्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांना सवय लागण्याकरिता.

शरद पाटील :-

त्यांना तुम्ही कम्पलसरी करा. आपून ठेवा. कशाला तुमच्याकडून घ्यायची. आपल्या महापालिकेत १० चक्कर मारुन विकत घेण्यापेक्षा ते दुकानातुन एका चक्करमधून विकत आणतील.

मा. महापौर :-

आपण एकदा एक पॅटर्न नक्की करुन त्यांना देवू या.

शरद पाटील :-

तुम्ही जर पूर्ण किंमतीत देत असाल तर लोकांना तुमच्याकडून घ्यायची गरज नाही.

मा. महापौर :-

पूर्ण किंमत म्हणजे आपण त्यांच्याकडून प्रोजेक्ट प्रिटींग घेवू या. मार्केटपेक्षा कमी किंवा मार्केट रेटने घेवू या.

शरद पाटील :-

आपल्या महापालिकेत बिलामध्ये कधी कोणती वस्तु आली आहे.

ओमप्रकाश अग्रवाल :-

मार्केटच्या रेटमध्ये, कमी रेटमध्ये कधी कोणती वस्तु आली आहे.

शरद पाटील :-

महापालिकेत कुठे बिलो पध्दत आहे का?

ओमप्रकाश अग्रवाल :-

दोन हजाराची पेटी टेंडरमध्ये पाच हजार रु. ची येणार.

प्रफुल्ल पाटील :-

कचरा पेटीबाबत आपण बोलत आहात. जसे काय तुम्हांला वाटले की, एखादा डबा घ्यायचा. या सर्व कल्पना तुम्ही सोडून द्या. घनकचरा व्यवस्थापन रुल्स बघा त्याच्यामध्ये कचरा पेटी कशी असावी. तीन खाण्याची कचरापेटी असावी. एकाचा रंग ब्लू असतो. दुसऱ्याचा काळा आणि तिसऱ्याचा लाल आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन दिलेले आहे की, कशापध्दतीने तो कचरा टाकावा. हे सगळं तुम्ही लोकांना शिकवणार आहात. आजच्या तारखेला त्या नियमानुसारच तो कचरा टाकला पाहिजे. पण आपण काय करतो, आपला जो प्लान बनवलाय तो अद्यावत बनवला आहे. त्याच्यामध्ये मिक्स कचरा घेता येतो. तुम्हांला मिक्स कचरा सोसायटीच्या येथे घेता येईल त्याच्यासाठी तुम्हांला डिझाईन बनवायला लागणारच आहे. ते डिझाईन पॅटन बनवल्यानंतर मार्केटमध्ये दुसरे येणार. मार्केटमध्ये तुमच्या डिझाईन प्रमाणे लगेच कोणी घेणार आहे का? तुमचे डिझाईन गेल्यानंतर ते तुम्ही लोकांना सांगणार की, आमच्या कचरा पेट्या घ्या त्याच्यावर तुम्ही कम्प्लेशन करणार आणि टॅक्स पावती जशी देता तशी त्यांना द्या.

मिलन म्हात्रे :-

त्याच्यावर प्लॅटची संख्या डिपेन्ड करा. मागच्या वेळेला सभागृहात आमची चर्चा झालेली आहे.

मा. महापौर :-

ठिक है। पेज नं. ६ पर कचरा विल्हेवाट शुल्क इन्कम बाजूम १ करोड १० लाख रु. किजीए।

मिलन म्हात्रे :-

पान क्र. २८ मध्ये विद्युत दाहिनीचे आहे. याठिकाणी आपण विद्युत दाहिनीवर जर हे केले ते लॉसमध्ये जाईल त्याच्याकरिता एल.पी.जी. चे नविन प्रपोजल कल्याण-डोंबिवलीला करत आहेत. एल.पी.जी. गॅस ज्याच्याने पर्यावरणामध्ये नुकसान होत नाही. आता हा प्रपोजल एका संस्थेने दिलेला आहे. तर एल.पी.जी. हे त्या लेखाशिर्षापुढे घ्या. ऑबलिक एल.पी.जी. गॅस आणि ही जी ५० लाख रु. ची तरतुद देखील आहे ती १ करोड रु. ची करावी. कारण आपल्याला ते प्रायोगिक तत्वावर सुरु करायचे आहे.

प्रफुल्ल पाटील :-

विद्युतदाहिनी रद्द करा कारण त्याचे बीलसुध्दा पोसवणार नाही.

मिलन म्हात्रे :-

विद्युत दाहिनी परवडत नाही. मग एल.पी.जी. गॅस घ्या.

मा. महापौर :-

त्याची तरतुद तेवढीच ठेवायची आहे का?

मिलन म्हात्रे :-

५० लाख रुपया ऐवजी १ करोड रु. करायचे आहे. कारण आपल्याला दोन स्मशानभूमी घ्यायचे आहे.

मा. महापौर :-

पहिले एक वापरून अनुभव घेवू या.

मिलन म्हात्रे :-

माझी सुचना आहे. ठिक आहे.

मा. महापौर :-

५० लाख रु. राहू द्या.

लक्ष्मण जंगम :-

या विद्युतदाहिनी ज्या ज्याठिकाणी बसवल्या आहेत. तर कितीतरी लोकांची अशी भावना आहे की, त्याच्यावर प्रेत जाळायचे नाही. जर ज्याठिकाणी बसवल्या आहेत त्याबाबतीत काय करायचे?

मिलन म्हात्रे :-

त्याकरिता दोन ऑप्शन असते. पर्यावरण आहे. एका माणसाला जवळ जवळ केवढी लाकडं लागतात. आपण पाच टन लाकूड जाळतो.

मा. महापौर :-

आपण सुविधा उपलब्ध करतोय. कम्पलसरी कुठे करतोय?

ओमप्रकाश अग्रवाल :-

मार्केटबद्दल असे आहे की, स्थायी समितीमध्ये स्थायी समिती सभापतींनी सांगितले की, भाईदरमध्ये आपण आता लिलाव केले ३ कोटी रु. मागच्या १५ वर्षांपासून एकही मार्केट आपल्या महापालिकेने निश्चित केलेले नाही. तरी आमची विनंती आहे की, नगररचना विभाग यांनी जे आत्ताचे प्लॉट आपल्याकडे आलेले आहे ते तरतुदीने किती आहेत. कुठे तरी आरक्षण दाखवून बापल्याला प्लॉट, मार्केट बांधायला लागेल. एवढी मोठी महापालिका आहे आणि भाईदरमध्ये आपले एक मार्केट नाही. ग्रामपंचायत काळापासूनचे मार्केट आहे.

मिलन पाटील :-

सुभाषचंद्र बोस स्टेडीयम ते नारायण भवन येथे जो आतला रोड जातो. त्या रोडवर दोन मार्केट आहेत. एक मच्छी मार्केट व दुसरे भाजी मार्केट आहे. डी.पी. रोडसाठी श्री. घेवारे साहेबांना विचारा, शासनाचे काही नाही. शासनाचे तिथे काम असेल रस्ते असतील त्याला सी.आर.झेड. लागत नाही.

मा. महापौर :-

आपल्या महापालिकेचे दोन माळे वाढवायचे आहे त्याचा ठराव झालेला आहे पण सी.आर.झेड असल्यामुळे आपण ते वाढवत नाही.

मिलन पाटील :-

रस्ते बांधण्याकरिता.

मा. महापौर :-

आपण मार्केटबद्दल बोलतोय.

मिलन पाटील :-

परमिशन मिळते. एकदा मोठा ३० फुटी डी.पी. रोड आहे.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सौ.) :-

मार्केटची चर्चा चालू आहे. दुकाने, शॉपींग कॉम्प्लेक्स.

मा. महापौर :-

सन्मा. नगरसेवक मिलन पाटील साहेब, आपण एक दिड वर्ष झाले ह्याची परवानगी मागितलेली आहे ती अजून मिळालेली नाही.

मिलन पाटील :-

श्री. घेवारे साहेब, तुम्ही सांगा ना. परमिशन मिळते की नाही?

चंद्रकांत वैती :-

मा. महापौर महोदय, या बिल्डींगला सी.आर.झेड. कसा लागला ते तर सांगा. आपण काय सांगताय, त्याची आपल्याला जाणीव आहे का? ह्या बिल्डींगची परवानगी कधी मागितली आणि तुम्ही तरी कधी मागितली?

मा. महापौर :-

कुठली परवानगी?

चंद्रकांत वैती :-

दोन माळ्याची परवानगी.

मा. महापौर :-

माझ्या माहितीप्रमाणे.

चंद्रकांत वैती :-

तुमच्या माहितीप्रमाणे बोलू नका. जे बाललात ते ऑथेन्टीक बोला.

मा. महापौर :-

ऑथेन्टीक म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे बोलतोय. ठराव केला आहे तोही तुमच्या काळात. सन्मा. सदस्य चंद्रकांत वैती साहेब तेव्हा आपण उपमहापौर होता.

चंद्रकांत वैती :-

काहीना काही सांगू नका. कसली परवानगी मागितली ते सांगा.

दिपक खांबित :-

मिरारोडची माहिती मागितली तेव्हा मागितले होते.

चंद्रकांत वैती :-

ही बिल्डींग आजपासून आहे का? ह्याच्यामागे

ओमप्रकाश अग्रवाल :-

भाडेपट्ट्याने घ्यायची नाही.

मा. महापौर :-

प्रश्न तोच आला ना. नविन काम रिवीझन चॅजेस करता येत नाही.

प्रफुल्ल पाटील :-

सुरुवातीला त्या इमारतीला ग्राउंड प्लस सेव्हनचा प्लान आहे.

ओमप्रकाश अग्रवाल :-

मा. महापौर साहेब, सन्मा. चंद्रकांत वैती साहेब बरोबर बोलतात की, त्यावेळी दोन माळे भाड्याने घ्यायचे नाही म्हणून चार माळे बांधा असा प्रस्ताव झालेला आहे. सी.आर.झेड. चा प्रश्न नाही.

मा. महापौर :-

मी भाड्याने देण्याबाबत बोलत नाही. ह्याच्यावर एक माळा किंवा दोन माळ्याचे बांधकाम वाढीव करायचे होते त्यावेळी बांधकाम विभागाने नगररचना विभागाला पत्र दिले की, असे करता येईल का? तेव्हा नगररचना विभागाने आपला अभिप्राय दिला की, शासनाची परवानगी घ्यावी लागेल त्यानंतर आपण ते शासनाला रिफेर केलेले आहे.

प्रफुल्ल पाटील :-

ग्राउंड प्लस चारला परवानगी आहे का?

मा. महापौर :-

मार्केटसाठी आपण जे ५० लाख रु. रिझर्व्ह केलेले आहे आणि ज्या मार्केटबद्दल सन्मा. नगरसेवक मिलन पाटील बोलतात ते सी.आर.झेड. ने बाधित होतात. नगररचना किंवा बांधकाम विभागाने खुलासा करावा की, ते मार्केट बांधता येईल का?

मा. आयुक्त :-

तसा विचार करावा. नसेल तर निल करा.

ओमप्रकाश अग्रवाल :-

निल करा म्हणजे तुम्हांला मार्केट बांधायचे नाही का?

मिलन पाटील :-

साहेब, रस्त्याकरिता प्रोव्हिजन आहे.

मा. महापौर :-

आपण रस्त्याबद्दल बोलता की, मार्केट बद्दल बोलता.

मिलन पाटील :-

रस्ता कराल तर मार्केट होईल.

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

सन्मा. नगरसेवक मिलन पाटील रस्त्याचा विषय नाही.

मिलन पाटील :-

रस्ता झाला तर मार्केट होईल.

चंद्रकांत वैती :-

शहरामध्ये एवढ्या दोनच मार्केटचे प्रोव्हिजन आहे असे डोक्यात ठेवू नका. शहरामध्ये खुप प्रोव्हिजन आहे आणि हेड बदलण्याचे काही कारण नाही. राहू द्या. अडचण काय आहे?

प्रफुल्ल पाटील :-

इव्हन तुम्ही तिथे सुध्दा मार्केट बांधू शकता. तुमच्याकडे टाउन प्लानिंगचे ऑफीसर आहेत. त्यांना निवेदन करायला सांगा.

चंद्रकांत म्हात्रे :-

पान क्र. २९ वर भाईदर पश्चिमेकरिता ५ कोटी रु. चा निधी धरलेला आहे. ते ५ कोटी रु. कशासाठी खर्च होणार आहे?

मा. महापौर :-

हॉस्पिटलसाठी. टेंभा हॉस्पिटलसाठी.

चंद्रकांत म्हात्रे :-

टेंभा हॉस्पिटलकरिता एवढा खर्च लागणार आहे का? आपल्याकडे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार आहे का? त्याबद्दल खुलासा करावा.

मिलन म्हात्रे :-

ही उच्च न्यायालयाची ऑर्डर आहे. यामध्ये तुम्हांला त्याची मी कॉपी दिलेली आहे. त्यावेळेच्या आपल्या तात्कालीन आयुक्तांनी शासनाला खोटेपणाने एक रिपोर्ट सादर केला. ते संपूर्ण हॉस्पिटलचा खर्च जे.एन.यु.आर.ए.एम. च्या स्कीममधून आम्ही करणार पण हॉस्पिटलचा खर्च त्या स्कीममध्ये समाविष्ट नाही. मी आपल्याला कागद दाखवितो ही उच्च न्यायालयाच्या ऑर्डरची कॉपी आहे. आपले आयुक्त बुध्दीमान होते. त्यांनी कुठलीही माहिती न घेता पटकन तिथे जावून तसे लेखी दिले. हाच त्यांनी केलेला सदर रिपोर्ट हा हायकोर्टाच्या ऑर्डरला संलग्न झाला. मी जी केस दाखल केली त्याची गोष्ट करतोय आणि त्याच्यामध्ये आयुक्तांनी पुढच्या पुढे कुठलीही माहिती न घेता शासनाला कळविले. त्यामुळे आपल्याकडे आता जो काही खर्च लोडमध्ये होता तो झालेला आहे. ऑलरेडी जागा विकत घेतली. कंपाउंड वॉल आपण करून घेतले आहे. २०० बेडचे हॉस्पिटल आहे. ५० बेडचे ओ.पी.डी. नाही. त्याला पोस्टमार्टम रुम, मॉर्ग अस हे सगळं आहे. त्याकरिता ही जी तरतुद केली आहे ही ह्या कायद्यामुळे आणि ह्याच्यामध्ये फक्त ६ आठवड्यांचा टाईम पिरियड आपल्या महापालिकेला बॉन्डींग होते. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ६ महिन्यात हे हॉस्पिटल बांधायला सुरुवात करायची होती. ती झाली नाही. त्याला पावणे दोन वर्षे झाली. आता हे जे काय तुम्हांला करायचे आहे त्यामध्ये तरतुद केली. कमी करत करत पहिले आम्ही साडे आठ करोड रु. ची केली. त्याच्यात काटछाट झाली. कच्चे फिगर झाले. आता हे जे इथंपर्यंत केले आहे. ह्याच्यात तुम्हांला कराविशी वाटत असेल तर करा. मी पिटीशनर आहे. ह्याच्यात मलाही रि-ओपन करायला आहे.

चंद्रकांत मोदी :-

मिरा रोड मे १ करोड रु. है वह बढ़ाकर २ करोड रु. किजीए सब सामग्री लाना पडेगा।

चंद्रकांत म्हात्रे :-

आता प्रोजेक्ट रिपोर्ट असेल तर दाखवा व त्याप्रमाणे खुलासा करा.

मिलन पाटील :-

हे बरोबर आहे. पाहिजेच.

मिलन म्हात्रे :-

५ कोटी रूपये पाहिजे. नाही तर कोर्टात उत्तर द्यायला लागेल उच्च न्यायालयामध्ये येवून माझ्यासमोर स्टे दाखल करावा लागेल.

मा. महापौर :-

हॉस्पिटल बांधणे हे गरजेचे सुद्धा आहे पण ५ करोड रूपयाची तरतुद केलेली आहे. समजा आपण एखादा बजेट मंजूर केला त्यानंतर आपण प्लान तयार करणार. एस्टीमेट तयार करणार आणि ज्यावेळी आपण कामाला सुरुवात करणार त्यानंतर पायलिंग होईल. पायलिंगला साधारण चार एक महिने जाईल तर ५ करोड रूपये यावर्षात नक्की खर्च होणार नाही. कुठल्याही प्रकारे आपण केले तरी ५० हजार फुट साधारण बांधकाम होईल त्यावेळी हे ५ करोड रु. आपले खर्च होणार आहे.

मिलन म्हात्रे :-

साहेब, एका वेळेला तीन बांधकाम करावी लागणार आहेत. याला तुम्ही काय डिस्टर्ब करू नका आणि राहिले तर आपण ते रिअॅप्रोप्रिएट करा.

मिलन पाटील :-

मा. महापौर साहेब, पैसे खर्चले नाही तर दुसरीकडे फिरवता येईल. परंतु, कमी पडले तर कुठून आणता येणार नाही. आहे ते बरोबर आहे.

प्रफुल्ल पाटील :-

आपण ५ कोटी रूपयाची प्रोव्हीजन केली आहे. आपले बजेट काय १०० टक्के यशस्वी होणार आहे का?

मिलन म्हात्रे :-

ह्या ऑर्डरमध्ये तुम्हाला आणखीन एक सांगतो की, पालीचे हॉस्पिटल सुद्धा ह्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि ते तुम्हाला डेव्हलप करायचे आहे.

चंद्रकांत वैती :-

मैदाने विकास हा १५ नंबरचा हेड आहे त्याच्यामध्ये आपण पुढे प्रोव्हीजन केलेली नाही ही प्रोव्हीजन का राहिली?

मिलन म्हात्रे :-

हा जो खर्च आपल्याला त्या स्कीममधून करायचा होता हे आपल्या आयुक्तांच्या चुकीमुळे हायकोर्टामध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे तो आपल्या जनरल बजेटमधून करावा अशी ती या ठरावामध्ये उद्या येणार आहे त्याच्यामध्ये सुचना करतो. ऑर्डरमध्ये आयुक्त साहेबांनी जे संलग्न केले, तो आपल्या जनरल बजेटमधून हा खर्च व्हावा असे ठरावात अंतर्भूत करा. कारण त्या स्कीममधून आपण करू शकणार नाही. आपल्याला पालीचीही जमिन आहे या ऑर्डरनुसार विकत घ्यायची आहे.

मदन उदितनारायण सिंह :-

कलवट बांधकाम और भुयारी मार्ग उसको ५ करोड रू. रखा गया है। मिरा भाईदर शहर के लिए यह सबसे अत्यावश्यक बाब है। इसमें बरसात में लाखों रू. का नुकसान होता है और आज तक मिरा भाईदर में ईस्ट वेस्ट क्रॉस करने में शेकडो लोगो की जान गयी है। तो यह बहुत जरूरी चीज है इसको ५ करोड से बढ़ाकर ७ करोड रू. किया जाए।

शानु गोहिल :-

मा. महापौर साहेब, इसके अंदर बजेट बढ़ाना चाहिए। ईस्ट से वेस्ट में आने के लिए हमें कम से कम ५ कि.मी. की दूरी तय करनी पड़ती है। उसमें कहीं लोगो की जान भी जाती है। यह सब आप लोगो को मालूम है। एन्ड जस्ट वॉन्टेड टू करेक्ट कलवट बांधकाम और उसके बाद भुयारी मार्ग में जेसल पार्क भुयारी मार्ग होना चाहिए।

प्रफुल्ल पाटील :-

ह्याच्यामध्ये सबवेचा उल्लेख केला नाही. गेली पाच वर्ष महानगरपालिकेमध्ये अक्षरशः आम्हाला उल्लू बनवायचे काम चालले होते. बजेटमध्ये ५ कोटी रू. ची प्रोव्हीजन कशासाठी तर सबवे कुठे जेसल पार्कला. काम चालू होणार आहे. प्लान एस्टीमेट झाले. सर्व्हे झाला. महापौर पळतात. तेथून इंजिनिअर येतात. त्यांच्यामागे नगरसेवक पळतात. परवा नारळ फोडतात. पाच वर्षे घालवली. त्याच्यामध्ये पाच कोटी रू. आले आणि आता हे तेरा कोटी रू. सांगतात. त्याचा घेण्याचा ठराव कोणी केला होता?

बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-

साहेब, सी.डी.पी. जेव्हा मा. महासभेने मंजूर केला. फक्त हे करताना सभागृहामध्ये नोंद करायला पाहिजे की, त्या प्रोजेक्टमधून त्याला वगळून महापालिका फंडातून मान्यता देण्यात येणार येते.

मदन उदितनारायण सिंह :-

मा. महापौर साहेब, सन २००७-०८ की बजेट की सभा में हमने कहा था, इसको जे एन यु आर ए एम से निकालकर अपने निधी से किया जाए। उस समय में आयुक्तने आदेश दिया था लेकिन उसका पालन नहीं हुआ।

प्रफुल्ल पाटील :-

जेसल पार्क सबवे मधून त्याच्यामध्ये साडे सात कोटी रू. ची प्रोव्हीजन करा आणि मुर्धा खाडीचा ब्रीज नादुरुस्त आहे त्याच्यासाठी साडे आठ करोड रू. ची प्रोव्हीजन करायला लागेल.

मा. महापौर :-

त्याला ऑलरेडी एम.एम.आर.डी.ए. कडून १६ की २४ करोड रू. सुंदरी करणासाठी ऑलरेडी मंजूर केलेले आहे आणि लवकर कामाला सुरुवात होईल.

दिपक खांबित :-

भाईदर पश्चिमचे हॉस्पिटल सुद्धा तसे जे.एन.यु.आर.ए.एम. मध्ये आहे. आपण बोललात तर तेही तसच आहे. तोही त्याच्यामधून वगळावा लागेल.

मिलन म्हात्रे :-

ठरावामध्ये मी बोलत होतो की हे वगळून तुम्ही जनरल बजेटमध्ये घ्या.

प्रफुल्ल पाटील :-

जे.एन.यु.आर.ए.एम. मध्ये आपण छोट्या योजना कशाला टाकता? ५ कोटी रू. च्या, ७ कोटी रू. च्या दिल्लीवाले बोलतील ह्यांना ५ कोटी रूपयाची काम होत नाही. एवढी मोठी महानगरपालिका ७ कोटी रू., ५ कोटी रू. ची कामे जे.एन.यु.आर.ए.एम. मध्ये कशाला घेता?

मा. महापौर :-

भुयारी मार्गासाठी किती करायचे?

मदन उदितनारायण सिंह :-

साडे सात कोटी रू. करा.

चंद्रकांत वैती :-

आपण १५ नंबरच्या हेडमध्ये काय तरतुद केली? आहे ती दिड करोडची प्रोव्हीजन आहे ती पुढे करा.

प्रफुल्ल पाटील :-

आयुक्त साहेब, याच्यामध्ये महत्वाची बाब अशी आहे की, आता फोर लेनींगची काम जोरात चालू आहे आणि चार ट्रक सुरु होतील. बोरिवली ते विरार आणि एखाद फोर लेनींगचे काम चालू झाले तर.....

चंद्रकांत वैती :-

त्याच्यामध्ये ती हेड आहेत आणि तीन हेडमध्ये ३० लाख रू. ठेवले आहेत. ही कोणती पद्धत आहे?

मा. महापौर :-

बगीचा आरक्षण आहे.

चंद्रकांत वैती :-

स्टेडीयम, क्रिडा संकुल, मैदाने आरक्षण. बगीचा हे वेगळे आरक्षण आहे. स्पोर्ट्स ग्राउंड हे वेगळे आरक्षण आहे.

मा. महापौर :-

त्याचे ५० लाख रू. आहेत.

चंद्रकांत वैती :-

मैदाने विकासमध्ये कुठे आहे ते दाखवा.

मा. महापौर :-

पान नं. ३०, ७ नंबर वर स्टेडीयम, क्रिडा संकुल व मैदाने आरक्षण ५० लाख रू.

चंद्रकांत वैती :-

आयुक्तांचे अंदाज १ करोड रू. चे आहे. स्थायी समितीने ५० लाख रू. चे केले आहे ते १ करोड रू. चे करा. मैदान विकसित करायची आहेत.

मा. महापौर :-

पण फंड कुठे आहे?

चंद्रकांत वैती :-

तुम्हाला सांगतो ना फंड कुठुन आणायचा.

शरद पाटील :-

मा. महापौर साहेब, आपण कलवटचे काय केले?

मा. महापौर :-

साडे सात करोड रू. केले.

मदन उदितनारायण सिंह :-

मा. महापौर साहेब, कलवट बांधकाम आणि भुयारी मार्ग ही कामे मिरा भाईंदर शहरासाठी अत्यंत आवश्यक बाब असल्यामुळे आतापर्यंत लाखो रूपयाचे नुकसान झालेले आहे. आणि शेकडो लोक मरण पावलेले आहेत. म्हणून आम्ही असा ठराव मांडतो की हे काम आपण जे.एन.यु.आर.ए.एम. मधून वगळून आपल्या महापालिका निधीतून करण्यात यावे आणि लगेच त्याची निविदा मागवून काम सुरु करण्यात यावे.

मा. महापौर :-

माझे असे म्हणणे आहे की, ५ करोड रू. राहू द्या आणि पुढच्या वर्षी परत प्रोव्हीजन करा.

शशिकांत भोईर :-

कलवट बांधणे हे गरजेचे आहे.

प्रफुल्ल पाटील :-

जेव्हा आपण हे सुरुवातीला प्रस्तावित केले तेव्हा त्याची टोटल कॉस्ट साडे पाच करोड रू. होती. त्याच्यानंतर आपण पुन्हा प्रस्ताव पाठवला तो साडे सात करोड रू. चा त्याच्यावर पुन्हा आपल्याकडून काही झाले नाही आणि त्याचे १० करोड रू. झाले आणि आता त्याची १३ करोड रू. पर्यंत प्रोसेस कॉस्ट आहे.

मा. महापौर :-

आता आपल्याला बांधायचे आहे.

दिपक खांबित :-

भाईंदरचा जो सबवे आहे त्याची कॉस्ट ८.२७ करोड रू. आणि भाईंदर मिरा रोड स्टेशनमध्ये आपल्याला ज्या चार क्रॉसिंग रेल्वेच्या खालच्या करायच्या आहे त्याची कॉस्ट ६.६८ करोड रू. आहे.

प्रफुल्ल पाटील :-

८.२७ करोड रू. ही कधीची एस्टीमेट कॉस्ट आहे?

दिपक खांबित :-

हे रनिंग आहे.

प्रफुल्ल पाटील :-

हे कधीचे आहे तर वर्षापूर्वीचे आहे. आता पुन्हा ते वाढले असणार म्हणजे तुम्ही १० करोड रु. जर पकडले तर तुम्ही यावर्षी सुरु कराल ते कमीत कमी ५-७ कोटी रु. जर तुम्ही त्याच्यात रिझर्व करून ठेवले तरच ते काम सुरु होणार आहे.

दिपक खांबित :-

साहेब, १९९९ साली केले तेव्हा साडे चार करोड रु. होते.

प्रफुल्ल पाटील :-

तुम्हाला आता तिथे १०० टक्के पेमेन्ट करावे लागणार आहे.

मा. महापौर :-

ते आपणच बांधतोय रेल्वे बांधणार नाही.

दिपक खांबित :-

रेल्वेने आपल्याला परमिशन दिलेली आहे.

प्रफुल्ल पाटील :-

आपण जरी टेंडर काढले तरी.....

मा. महापौर :-

तर १०० टक्के देण्याची गरज नाही. सन्मा. नगरसेवक प्रफुल्ल पाटील साहेब, आपण सर्व ठिकाणी १-१, २-२, करोड रु. फंड वाढवतोय तर.....

प्रफुल्ल पाटील :-

नाही आले तर कोणी तुमचा गळा पकडणार नाही. बजेटचा शॉटकॉस झाल्यास आपणच जबाबदार आहेत ना.

मा. महापौर :-

आता बॅलन्स होणारच नाही.

प्रफुल्ल पाटील :-

अॅटलिस्ट त्याला बजेट प्रोव्हीजन राहू द्या. सर्वांनी तिथे सहांच्या मोहिम केल्या. सर्वांच्या स्वाक्षरी मोहिम झाल्या. सर्वांचे बॅनर बाजी झाली.

शरद पाटील :-

मा. महापौर साहेब, तुम्ही सांगतो की होणार नाही, होणार नाही तर दोन वर्ष झाली बोंबाबोब चालली आहे की, कलवट होणार नाही म्हणजे लोकांनी मरायचे का?

मा. महापौर :-

कलवट होणार नाही असे बोललेलो नाही. पाच करोड रु. आत्ताच खर्च होणार नाही.

शरद पाटील :-

होईल. आपण कशाला सांगता की, होणार नाही.

शशिकांत भोईर :-

एकत्रित चार पाच काम चालू करायला लागतील.

प्रफुल्ल पाटील :-

ह्याच्यामध्ये महत्वाचा एक मुद्दा आपण लक्षात घ्या की, एकदा चार पदरी रेल्वे चालू झाली की, तुम्हाला तिथे हात ही लावू देणार नाही. यु आर देअर इज नो स्पेस फॉर वर्कींग त्याठिकाणी फ्लॅट आहेत ते लांब लांब आहेत त्याची लांबी खुप आहे.

मा. महापौर :-

ठिक आहे. साडे सात करोड रु.

मदन उदितनारायण सिंह :-

साडे सात करोड रु. तो ठिक है। लेकीन जे एन यु आर ए एम से निकालके.....

मा. महापौर :-

जे. एन. यु. आर. ए. एम. से निकालकर अपने फंड से किया जाएगा।

मदन उदितनारायण सिंह :-

आपने रूलिंग दिया ना, यह मै वापस पुछ रहा हु।

मा. महापौर :-

इसका वापस ठराव करना होगा।

मदन उदितनारायण सिंह :-

ठराव करेंगे। लेकीन एक बात सुनाई, पिछली बजेट मे भी ऐसा ही रूलिंग दिया गया था लेकीन प्रोसिडींग मे भी नही आया था और स्पीकर मे भी नही आया था। इसलिये इसकी नोंद ली जाए।

मा. महापौर :-

ठराव करेंगे तभी दोनो चीजे मांडना।

मिलन पाटील :-

जे मैदान आहे ते अजून आपल्या ताब्यात आलेले नाही. सेंट्रल गर्डरमेंट कडून करोडो रु. आपल्याला येतील. स्टेडियम अजून आपल्या नावावर झाली नाही. त्याच्याकरिता कोणी प्रयत्न केले नाही. फक्त आता त्याच्यावर माती भराव चालू आहे. त्याच्यासाठी प्रोव्हीजन करा.

मा. महापौर :-

आपले म्हणणे काय आहे?

मिलन पाटील :-

वाढवायचे नाही पण आपल्याला आपला पैसा लागणार नाही. आपल्याला सेंट्रल गर्डरमेंटकडून लाखो करोडो रूपये येतील. पण ते आपल्या नावावर करा.

मा. महापौर :-

ठिक आहे.

स्नेहा पांडे :-

मा. महापौर साहेब, नविन गटार और नाले बांधणे जिस तरह से शहर मे कन्स्ट्रक्शन बढ रहा है उस तरह से अपने गटर का प्रोव्हीजन बढता ही जाएगा। और नये नये गटर बनाने की जरूरत है। उसी प्रकार से पुरे शहरमे पानी भरता है तो बारीश से पहिले गटर की व्यवस्था, सर्वे करके लेवल के नुसार से बनाना पडेगा और पुरे भाईदर ईस्ट मे पानी भरने की समस्या है। इसबार गटर की अच्छी तरह से सर्वे करके गटर बनाना चाहिए और मेरा वॉर्ड है वहापर तो दो गटर ऐसे है की, विकास उद्योग नगर और हनुमान नगर मे रेसिडेन्शीयल एरिया मे जिसको ओपन प्लॉट मे छोड दिया गया था ऐसे ही, किसी भी बडे गटर मे कनेक्ट ही नहीं किया गया था। तो आज के डेट मे उस ओपन प्लॉट की भरनी हो गयी है और पानी रोडपरही रहता है। वहापर हमने आरोग्य विभाग से बात करके कच्चा गटर खुदवा दिया है। लेकीन बारीश से पहिले वहापर पक्के गटर की व्यवस्था करनी पडेगी। इसलिए यह गटर बनाने का ४ करोड रु. किया जाए।

मा. महापौर :-

ठिक आहे.

अनिल सावंत :-

मा. महापौर साहेब, भाईदर वेस्टला २०० कॉटचे मोठे हॉस्पिटल होत आहे. त्याचे टोटल बजेट किती आहे? आणि त्याच्यामध्ये कुठच्या कुठच्या फॅसिलिटीज येणार आहे. याची सभागृहाला माहिती द्या. एवढी मोठी इमारत होत आहे.

दिपक खांबित :-

साडे सात कोटी रु. चे एस्टीमेट आहे. २०० खाटांचे हॉस्पिटल आहे.

अनिल सावंत :-

त्याच्यामध्ये तुम्ही फॅसिलिटीज काय काय देणार आहात?

मा. महापौर :-

आपण सध्या इमारत बांधत आहोत आणि हा इमारतीचा खर्च आहे. हॉस्पिटलचा नाही.

अनिल सावंत :-

आपण इमारत बांधता पण ते कळले तरी पाहिजे की, पुढे जावून तुम्ही काय काय करणार आहात?

मा. महापौर :-

ते प्लानमध्ये आहे. पुढच्या वेळी ज्यावेळी हे हॉस्पिटल तयार होतील त्यावेळी नक्की केले जाईल.

अनिल सावंत :-

आपण ट्रिटमेंट काय काय देणार आहोत ते अजून ठरलेले नाही.

मा. महापौर :-

फक्त स्ट्रक्चर बांधतोय.

अनिल सावंत :-

फक्त इमारत बांधतोय.

मा. महापौर :-

होय.

शशिकांत भोईर :-

मा. महापौर साहेब, आपल्या परवानगीने बोलत आहे. पान क्र. २९ भाईदर पुर्व येथे जे प्रभाग कार्यालय आहे तिथे शाळा ही आहे. शाळा असून तिथे हॉल आहे आणि प्रभाग कार्यालय भाईदर पुर्वचे होते आणि आता

तिथे दोन दोन कार्यालय होणार आहे आणि तिथे उर्वरित जागा आहे. वाढीव बांधकाम केल्यास जे प्रभाग २ व ३ येणार आहे. जे नविन रचनेनुसार त्यासाठी तुम्ही निधी उपलब्ध करणे गरजेचे आहे. नाहीतर आपल्याला तिथल्या शाळा बंद कराव्या लागतील आणि प्रभाग कार्यालय चालू करावे लागेल.

मा. महापौर :-

हॉल आहे ते आपण बंद करूया. कारण आता तेवढ्या प्रोव्हीजन करिता पैसे ही नाहीत.

शशिकांत भोईर :-

तिथे लोकांना हॉलची ही जरूरत आहे. लोक त्या हॉलचा चांगला वापर करत आहेत आणि तिथे हॉल पाहिजे. दोन माळे वर होऊ शकतात तर त्याला प्रोव्हीजन करावे. लागल्यास गटारे नाही बनवली तरी चालतील. आपण गटारे हे दरवर्षीच बनवणार आहोत. आपण दरवर्षी गटार, रस्ते आणि दुरुस्ती याच्यावर खूप खर्च करतो. पण ही इमारत बांधल्यानंतर आपल्या महापालिकेची एक मालमत्ता होईल.

मा. महापौर :-

आता मायनसमध्ये आहोत.

शशिकांत भोईर :-

मायनसमध्ये आहोत पण ह्याची जरूरत आहे.

मा. महापौर :-

कसे करायचे ते सांगा.

शशिकांत भोईर :-

नाहीतर, आपल्याला जी शाळा आहे ती बंद करावी लागेल. १ ली ते ७ वी पर्यंत आहे आणि तिथे बालवाडी पण आहे.

मा. महापौर :-

आपण मायनसमध्ये आहोत तर काय करायचे ते सांगा.

शशिकांत भोईर :-

आपण दुसऱ्या ठिकाणावरून करा. ऑप्शन आहेत. गटार, नविन रस्ते बनविणे हे आहे त्याच्यातून कमी करता येते.

मा. महापौर :-

आपण गटारावर ऑलरेडी कमी केलेले आहे.

शशिकांत भोईर :-

बरेचसे हेड कमी करण्यासारखे आहेत आणि २९ नंबर आहे तिथे ५ करोड रु. आपण दिलेले आहे. एका वर्षात तेवढा तुमचा खर्च होणार नाही. तरी त्याचे नियोजन करून तुम्ही तिथे पाठवा.

मा. महापौर :-

कुठले कमी करायचे?

शशिकांत भोईर :-

२९ नंबर, ५ करोड रु. आपण हॉस्पिटलसाठी ठेवलेले आहे. ते एकाच वर्षात खर्च होतील का? ते कोणीही सांगू शकणार की एका वर्षात होणार नाही.

मा. महापौर :-

१० मिनिट अगोदर मी तेच बोललो तेव्हा सन्मा. नगरसेवक प्रफुल्ल पाटील ह्यांनी सांगितले की पाच करोड रु. ठेवा आणि तुम्ही सांगाल की ते कमी करा.

शशिकांत भोईर :-

आपण ती शाळा बंद करणार आहोत का? त्या मुलांना तुम्ही रस्त्यावर बसवणार आहोत का? तलावाची जागा खाली आहे तर त्या तलावामध्ये आपण बसवणार आहोत का? त्याचा खुलासा करा.

मा. महापौर :-

आपण पाच लाख रु. सुशोभिकरण करण्याकरिता जे १० नंबरवर आहे तिथे कमी करू या.

शशिकांत भोईर :-

आणि त्याला ६० लाख रु.ची तरतुद करावी.

मा. महापौर :-

६० लाख रु. कुठून आणणार.

शशिकांत भोईर :-

६० लाख रु.ची तरतुद करावी. तिथे फक्त ५ लाख रु. आहे.

मा. महापौर :-

१० लाख रु. वाढवतोय आणि तिथे १५ लाख रु. करू या.

शशिकांत भोईर :-

१५ लाख रु. मध्ये काम कसे होईल?

दिनेश नलावडे :-

मा. महापौर साहेब प्रभाग कार्यालयाची आवश्यकता आहे. शाळेच्या येथे अजून दोन माळे वाढवू शकता. आपण तसे प्रयोजन ठेवलेले आहे.

मा. महापौर :-

माझ्या माहितीप्रमाणे प्रभाग कार्यालय फ्लॉय ओव्हरच्या खाली घेतले तर सेंटरला होईल.

ज्योत्सना हसनाळे :-

चालेल. आम्हांला शिवार गार्डनजवळ ही चालेल.

शशिकांत भोईर :-

आपण जेव्हा बनवू तेव्हा बनवू पण आता सध्या किती काय आहे?

मा. महापौर :-

१५ लाख रु. करू या.

शशिकांत भोईर :-

१५ लाखामध्ये इमारत होणार नाही. आपण एस्टीमेट बघा.

ज्योत्सना हसनाळे :-

१५ लाख रु. मध्ये बांधून होणार नाही. दिड करोड रु. करा.

मा. महापौर :-

आता आपण १५ लाख रु. करू आणि नंतर रि-अॅप्रोप्रिशन करू या.

शशिकांत भोईर :-

मा. महापौर साहेब १५ लाख रु. मध्ये ते होणार नाही आपल्याला त्याला ५० लाख रु. करावे लागेल.

मा. महापौर :-

पैसेच नाही. पुढे कमी झाले तर आपण वाढवूया.

उमा सपार :-

मा. महापौर साहेब पान क्र. २९ नविन गटारे नाले बांधकाम त्याच्यात बजेट वाढवून घ्या.

मा. महापौर :-

एकजण कमी करायला सांगतो व एक वाढवायला सांगतोय तर काय करू.

उमा सपार :-

मा. महापौर साहेब, आपल्याला नविन गटार बांधायचे आहे तर बजेट वाढवून घ्या. बऱ्याच ठिकाणी भरणी झालेली आहे दोन तीन हजार लोकांचे आहे. ज्यांच्या वॉर्डमध्ये प्रॉब्लेम झाले आहे तर ते वाढवून घ्या.

मा. महापौर :-

५० लाख रु. वाढवले आहे.

जुबैर इनामदार :-

पान क्र. २९ मैदाने, विकास याच्यामध्ये आयुक्तांचा अंदाज आहे तर स्थायी समितीचा अंदाज नाही का?

मा. महापौर :-

सन्मा. सदस्य जुबैर इनामदारजी पेज नं. ३० पर ५० लाख रु. रखा हूआ है।

चंद्रकांत मोदी :-

मा. महापौर साहेब यह धोबीघाट किधर है?

शशिकांत भोईर :-

मा. महापौर साहेब पान क्र. ३० डी.पी. रोड आरक्षण लिहिले आहे त्याच्यात १० करोड रु. आहे. त्याच्यात कमी करायला लागेल. प्रभाग कार्यालय बांधकामासाठी मला ह्याच्यातले ५० द्या. आपण प्रत्येक विकासकाला डी.पी. रोड आयते तयार करून देतो. नाहक आपला खर्च होतो.

मा. महापौर :-

आपण त्यांच्याकडून डेव्हलपमेंट चार्जेस घेतो.

शशिकांत भोईर :-

तो घेतो. परंतु डी. पी. रोडचे घेतो का? आपण त्यांना आयते डी.पी.रोड बनवून देतो.

मा. महापौर :-

डेव्हलपमेंट चार्जेस भरल्यानंतर परत त्यांच्याकडून पैसे घ्यायचे?

शशिकांत भोईर :-

मी स्थायी समितीमध्ये असताना डी.पी.रोड हे बिल्डरकडूनच विकसित करून घ्यायचे असे आम्ही ठरविले होते. याच्यामध्ये जास्त खर्च येतो तो त्याच्यातून कमी करावा.

मा. महापौर :-

ते शक्य नाही. एखाद्या बिल्डरला आपण परवानगी दिली तर बिल्डरने रस्ता खोदायचा आणि बिल्डर बिल्डिंग बांधण्याच्या अगोदरच रस्ता खराब होईल.

प्रेमनाथ पाटील :-

पान क्र. ३० मध्ये १३ कॉलममध्ये माती भराव कुंपण त्याच्यामध्ये आपण कमी करा.

शशिकांत भोईर :-

आपले एवढे गटारे बनतात त्याचे तुम्ही आरक्षणामध्ये टाका. आरक्षित जागेवर माती भराव/कुंपण भिंत बांधणे/ आरक्षित जागा विकसित करणे याच्यावर आपण जेवढी गटार बनवतो त्याची माती निघते तिथे तुम्ही भराव करायला लावा.

मा. महापौर :-

सन्मा. सदस्य शशिकांत भोईरजी माती जी आहे ती जुनी उचलण्यापेक्षा नविन स्वस्त झालेली आहे.

शशिकांत भोईर :-

पण आपण संबंधित ठेकेदाराला उचलायला लावतो.

मा. महापौर :-

ते त्या हेडखालचे जे आपण नागरिकांकडून बिल्डरकडून माती भराव आणि कुंपण भिंत आरक्षण डेव्हलप करण्यासाठी आपण घेतलेले आहे ते त्याचसाठी वापरायला लागेल. आपल्याला वाटते तर त्यात आपले १ करोड रु. कमी करावे. ४ करोड रु. करू या.

शशिकांत भोईर :-

त्याच्यातले कमी काय म्हणजे ते प्रभाग कार्यालयाकरिता होईल.

मा. महापौर :-

ठिक आहे. ४ करोड रु. करा.

शशिकांत भोईर :-

प्रभाग इमारती बांधकामासाठी ते वापरा.

मा. महापौर :-

४० लाख रु.

शशिकांत भोईर :-

ते ५० लाख रु. करा.

मा. महापौर :-

पान क्र. २९ प्रभाग कार्यालयाकरिता ४० लाख रु. आणि पान क्र. ३० माती भराव आरक्षण डेव्हलपकरण्यासाठी ४ करोड रु.

अनंत पाटील :-

पान क्र. ३१ नविन शाळा, इमारत बांधण्याबद्दल राई येथील शाळा जुने दिडशे वर्षापूर्वीची शाळा झालेली आहे. ती या पावसाळ्यामध्ये कोसळणार आहे. श्री. दिपक खांबित साहेबांना ते माहित आहे व त्यांचे एस्टीमेट आपण बनवलेले आहे.

मा. महापौर :-

५० लाख रु. आहे.

अनंत पाटील :-

५० लाख रु. नाही ते २ करोड रु. चे एस्टीमेट आहे.

दिपक खांबित :-

आपण नविन करिता ठेवलेले नाही.

अनंत पाटील :-

गेल्यावर्षी आपण मुर्घ्याची शाळा घेतली आणि यावर्षी राईची शाळा कोसळणार आहे. त्याची संपुर्ण जबाबदारी जर तुम्ही घेत असाल तर या बजेटमध्ये ते पास करू नका.

मा. महापौर :-

ठिक आहे ७५ लाख रु. करू.

अनंत पाटील :-

त्यांचे २ करोड रूपयाचे एस्टीमेट आहे.

चंद्रकांत वैती :-

त्या शाळेमध्ये विद्यार्थी किती आहेत? तर १८.

अनंत पाटील :-

शाळेमध्ये जवळ जवळ ५०० विद्यार्थी आहेत.

चंद्रकांत वैती :-

आपण त्या शाळेची माहिती घ्या.

अनंत पाटील :-

गुजराती आणि मराठी विद्यार्थी आहेत.

कल्पना म्हात्रे :-

एक करोड रूपये करा.

अनंत पाटील :-

आपल्याला जर विद्यार्थीनींची संख्या पाहिजे असेल तर मुर्धा, मोर्वा, चेन्ना शाळा या सर्वांच्या इमारती बांधल्या आहेत त्यावेळी तुम्हाला आठवण झाली नाही का? आणि आता तुम्हाला विद्यार्थींची आठवण झाली. आतापर्यंत किती इमारती बांधल्या ते सांगा.

मा. महापौर :-

ठिक आहे आपण ७५ लाख रूपये केले आहे.

कल्पना म्हात्रे :-

एक करोड रूपये करा.

चंद्रकांत वैती :-

आपण विद्यार्थींची माहिती तरी घ्या. १८ विद्यार्थी आणि ३२ विद्यार्थीनीकरिता आपण दोन करोड रूपये घ्यायला लावता.

ओमप्रकाश अग्रवाल :-

ती वास्तु महानगरपालिकेची आहे. त्याचे संरक्षण करणे हे काम आपले आहे की, नाही?

मा. महापौर :-

आपली सुचना घेतलेली आहे.

अनंत पाटील :-

शाळेसारख्या इमारतीकडे जर दुर्लक्ष केले तर त्या संदर्भामध्ये आम्हाला रस्त्यावर उतरायला लागणार.

मा. महापौर :-

२५ लाख रु. वाढवतोय.

कल्पना म्हात्रे :-

एक करोड रूपये करा.

ज्योत्सना हसनाळे :-

मा. महापौर साहेब, माशाच्या पाड्याची शाळा बांधायची आहे. ती १९६३ साली बांधली होती ती आता मोडकळीस आलेली आहे. आणि ते बांधणे गरजेचे आहे. म्हणून ती शाळा बांधायची असेल तर दोन्ही मिळून बजेटमध्ये तरतुद ठेवावी लागेल.

प्रविण पाटील :-

मा. महापौर साहेब, पान क्र. ३० मध्ये ३ नंबर मिरा भाईंदर पुर्व व पश्चिम चौपाटी आहे. त्याच्यामध्ये जवळ जवळ १३ एकरची आरक्षण चौपाटी आहे. मिरा भाईंदरला नैसर्गिक दृष्ट्या समुद्रकिनारा लाभलेला आहे. आरक्षित चौपाटी आहे ती जर डेव्हलप केली नाही तर त्याच्याकरिता कमीत कमी १० लाख रु. तरी वाढवा.

मा. महापौर :-

सी.आर.झेड. येते.

प्रविण पाटील :-

२० लाख रु. तरी कशाला वाढवले? त्याच्यात प्रोव्हीजन तरी कशाला केली?

प्रफुल्ल पाटील :-

मा. महापौर साहेब, राई शाळेबद्दल एवढा अड्डहास चालला आहे. १ ली ते ७ वी पर्यंत फक्त २२४ मुल आहेत. ३० मुल सुद्धा एका इयत्तेत नाही. त्याची व्हॅल्यू किती असणार?

मा. महापौर :-

सन्मा. नगरसेवक प्रफुल्ल पाटील साहेब असे आहे की, १० मुले असु द्या कीवा ३० मुले असु द्या. वर्ग बांधायला तर लागेलच.

चंद्रकांत वैती :-

पान क्र. ३२ जवाहरलाल नेहरू नॅशनल अरबन रिन्व्यूअल मिशन योजना सन २००८-०९ च्या सालाचा खर्च केंद्र शासनाचे अनुदान ३५ टक्के महाराष्ट्र शासनाचे अनुदान १५ टक्के मनपा हिस्सा महसुलातुन पृष्ठ क्र. २९ आणि मनपा हिस्सा कर्ज रूपाने ५० टक्के ह्या पृष्ठक्रमांक २९ वर ह्याची एन्ट्री मला कुठे दिसतच नाही. ज्याच्यामध्ये ३५ टक्के चा निकष केंद्र सरकारचा लिहिला आहे. राज्य सरकारचा १८ करोड रु. चा लिहिला आहे. ते मनपा हिस्स्यातुन ५० टक्के आहे. तर त्याच्यामध्ये महसुलातुन ३४ करोड रु. ३४.४६ हे बजेटमध्ये कुठे आहे ते दाखवा.

श्रीकांत मोरे :-

साहेब, पान क्र. २९ वर भुयारी गटारे आहे.

चंद्रकांत वैती :-

२९ कोटी २२ लाख रू. त्यानंतर, ३ करोड ७४ लाख रू. १ करोड ५० लाख रू. याची टोटल करा.

श्रीकांत मोरे :-

होतात.

चंद्रकांत वैती :-

ठिक आहे.

मा. महापौर :-

पान क्र. ३० वर आपला सिटी सर्व्हे पूर्ण होत आला आहे. त्याला १.३२ ची प्रोव्हिजन होती स्थायी समितीने ६० केलेले आहे.

सिसिलीया बाविघर :-

पान क्र. ३३ मध्ये ६ नंबरवर नविन स्ट्रीट लाईट आहे तिथे ५० केले आहे तिथे ७५ लाख रू. करा.

उमा सपार :-

सिग्नल बसवायचे आहे. मग तेही करून घ्या.

मा. महापौर :-

ठिक आहे.

नगरसचिव :-

वेळ संपत आलेली आहे आणि सभागृहाची परवानगी असेल तर अर्धा तास आपण ७.३० पर्यंत सभा घेवू. सभागृहाच्या परवानगीने ७.३० वा. पर्यंत वेळ वाढवून दिलेला आहे.

प्रफुल्ल पाटील :-

पान क्र. ३८ याठिकाणी पाणी पट्टी आकारणी ३०.८२ दाखवलेले आहे. टोटल जो खर्च पाणी पुरवठ्यावर आहे तो ४९९.९३ करोड रू. पाणी पुरवठ्याची टोटल जमा बाजू ४९.९९ करोड रू. आणि खर्च बाजू ९९.९९ करोड रू. पाणी पुरवठा योजना तोट्यात आहे की, नफ्यात आहे. नक्की पोजिशन काय आहे? मागच्या दोन वर्षांचा आढावा घ्या. साधारणपणे पाणी पुरवठा योजनेची पोजिशन काय आहे? सन २००५-०६ मध्ये २९ करोड ६० लाख रू. जमा आणि खर्च २३ करोड २० लाख रू. सन २००६-०७ मध्ये जमा २६ करोड ९६ लाख रू. आणि खर्च २६.४६ लाख रू. आयुक्त साहेबांना विनंती करतो की, जेवढ्या जेवढ्या सेवा आम्ही देत आहोत या शहरामध्ये सेवा देत असताना ज्या सेवा प्राथमिक आहेत किंवा ज्या आवश्यक आहेत किंवा अत्यावश्यक आहेत पण त्या सेवा देत असताना तेव्हा सबसिडीज झाल्या पाहिजे. आपण पाणी विकत घेतो. पाण्याचे बिल भरतो आणि पाण्याचे ज्या रेटने बिल भरतो ते अतिशय वाढीव दराने आम्ही आकारणी करतो. त्यामध्ये तोटा फक्त एवढाच असेल की, गळतीचा. मग आपल्या ह्या ज्या योजना आहेत. ही जी सेवा आहे ती तोट्यात जायला नको. मगाशी परिवहनबाबत सगळ्यांना वाटले की, ही सेवा तोट्यात आहे. आपण फुकट सेवा आपण राबवतोय. पण पाणी योजना ही सेवा आपली तोट्यात जायला नको. या ठिकाणी या सगळ्या तफावत कशा येत चालल्या आहेत? मागच्या वर्षी कमीत कमी ३ कोटी रूपयाने ती प्लसमध्ये होती. यावर्षी इक्विल झालेली आहे. सन २००७-०८ मध्ये मायनस मध्ये गेलेली आहे. म्हणजे आपल्याकडून नक्की काय होत आहे? ह्याच्यावर आपण पुन्हा साधारण ५ कोटी रू. अंदाजित धरलेले आहे की, नविन कनेक्शन देवू. मग ते कनेक्शन तुमच्याकडे पाणी नाही म्हणून तुमच्याकडे वसुली कमी आहे आणि तुम्ही पुढे कनेक्शन कसे देणार व इनकम कसे अपेक्षित करणार? या मागच्या दोन वर्षांमध्ये ही अशी एवढी तफावत का होत चालली आहे आणि आपण घाट्यामध्ये का चालतोय? कारण या सेवेमध्ये जर आपण जास्तीत जास्त घाट्यामध्ये जावू तर आपला सगळा महसुली उत्पन्न जो आहे तो इथेच बुडणार आहे. आम्ही कितीही बॅबीच्या देठापासुन बॉबललो की, टेम्बा हॉस्पिटल झाले पाहिजे. सबवे झाला पाहिजे तर ते होवूच शकत नाही. आता नळ कनेक्शन व्यापारी तत्वावर कमर्शियल बेसीसवर दिले आहेत त्याचा २८ रू. रेट आहे. आम्ही पाणी ४.५० ने घेतो आणि ७.०० रू. ने रेसिडेन्सला विकतो आणि कमर्शियलला २८ रू. ने विकतो. म्हणजे प्रॉफिट डबल यायला पाहिजे. तो तर नाहीच पण येथे सेटबॅक झालेला आहे. याच्या संदर्भात या योजनेचे आपण ऑडीटरला सांगा किंवा स्पेशल ऑडीट करा.

अनिल सावंत :-

त्याचबरोबर, बारकुंड साहेब माझी अशी सुचना आहे की, तुम्ही पाणी परचेस करता. आपण मिरा भाईंदर महानगरपालिका ही टोटल पाणी परचेस करते. वार्षिक पाणी किती एम.एल.डी. परचेस करता त्याचे बिलिंग किती आहे आणि पाणी किती विकता ते किती एम.एल.डी. त्याचे बिलिंग किती?

शिवाजी बारकुंड :-

मा. महापौर साहेबांच्या परवानगीने बोलतो की, सन्मा. नगरसेवक प्रफुल्ल पाटील साहेबांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे की सर्व साधारणपणे मी बोलतोय की आपण जर पाणी पुरवठ्यामध्ये कॅपीटल वर्क्स जर

कमी केले किंवा ते जर पकडले नाही तर तोट्यामध्ये पाणीपुरवठा नाही. कॅपिटल वर्क्स नविन लाईन वगैरे टाकण्याचे आहे तो खर्च आपण कमी केला तर आपण इक्वल लेवलला येवू शकू आणि आहेतच.

प्रफुल्ल पाटील :-

तेच म्हणायचे आहे की, ५० एम.एल.डी. स्कीम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॅपिटल वर्क कुठली राहिल? ठिक आहे एक्सटेंशन टू दी एक्झिसटींग डिस्ट्रीब्यूशन हे जर तुमचे असले तर ती काय तेवढी राहणार नाही आणि आता तुम्ही डिस्ट्रीब्यूशन करत आहात ऑलरेडी एक्सटेंशन ते त्या त्या सोसायटीकडून पैसे घेवूनच करत आहात. जेव्हा ५० एम.एल.डी. स्कीम आली तेव्हा ओरिजनली त्याच्यामध्ये ५४ कि.मी.ची लाईन होती. त्याच्यामध्ये अँडिशनल ६७.६ कि.मी. लाईन आम्ही वाढवली. म्हणजे ओरिजनली जेवढी इंटरनल डिस्ट्रीब्यूशन नव्हती. फक्त ५४ कि.मी. ची होती त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे १०० टक्के पेक्षा जास्त ६७.६ कि.मी. अँडिशन केले. तेव्हा सर्व एरियाला पाणी मिळायला लागले होते. त्याच्यानंतर अजून काही ठिकाणी नविन एरिया झाले त्याठिकाणी पाईप लाईन दिले. तर मग कमर्शियली ज्याठिकाणी लाईन दिल्या त्या लोकांकडून तुमचे याचे पैसे वसूल करायला पाहिजे. मे बी अवर कॅपिटल इन्वेस्टमेंट देन वॉट अ गेन टू अवर साईड आम्ही त्यांना पाणी पण देतो. कॅपिटल इन्वेस्टमेंट पण करतो आणि पाण्याचे बिलही घेत नाही.

शिवाजी बारकुंड :-

साहेब ह्याच्यावर आपण वॉटर ऑडिट आणि एनर्जी ऑडिट करून घेतलेले आहे. त्याच्यात जे काय त्यांनी केले असेल ते आपल्या मा. महासभेपुढे सादर करणार आहेत आणि शासनाच्या गाईड लाईन नुसार ऑडिट झालेले आहे आणि त्याच्यात काय सुधारणा करता येईल किंवा काय रेकटीफिकेशन करता येईल ते आपण मा. महासभेपुढे आणणार आहोत.

प्रफुल्ल पाटील :-

तुमचे वॉटर ऑडिट आले की, अख्खा महानगरपालिकेचे पाउस आणि पाउस कोसळणार आहे. वॉटर ऑडीटर जास्त बोलत नाही. आय हॅव सरटनली गॉन थ्रु दॅट अँड आय हॅव डन अ लॉट ऑफ स्टडी दॅट. मी तुम्हांला त्याच्यामध्ये एकच प्रश्नच विचारतो की तुम्ही एवढे सांगा की, आमचे बिलिंग एवढे होत आहे आणि आम्हांला परचेसिंग एवढं होत आहे. तेवढे जर तुम्ही सांगू शकलात तर यु कॅन एक्झॅक्टली लोकेट म्हणजे कुठेतरी आमच्या बिलिंग सिस्टीममध्ये एवढ्या सिस्टीममध्ये एवढ्या मोठ्या लू पोलस आहेत की या व्यक्तीला ५० लीटर पाणी येते आणि त्यांना बिल जाते ५ हजार रु. चे यांना येथे ५ हजार लीटर आणि ह्यांना बिल जाते ५० रु.चे त्याच्यासाठी ५० एम.एल.डी. च्या स्कीममध्ये राहिलेली जी कामे आहेत. खरं म्हणजे ती काम गेल्या ५ वर्षात करण्याचे कोणी धाडस केले नाही. पाच वर्ष आम्ही बॉबळत बसलो. मी वैयक्तिक इतका बोलत होतो की, प्रत्येक वेळी सम्प बांधा, सम्प बांधा. पण सम्प बांधले नाही. एम.एम.आर.डी.ए. चे कर्ज ज्याच्याने उपलब्ध होते ते धुडकावून लावले आणि आपले स्वतःचे पैसे घातले आणि सम्प चालू केले त्या सम्पवर एक सुद्धा काँक्रीटच्या सिमेंटचे घमेले पडलेले नाही. आज त्या सम्पची काय परिस्थिती आहे? ते सम्प आज पूर्ण नसल्यामुळे जेव्हा तुम्हांला कधी ब्रेक डाउन होतो तेव्हा त्या सम्पमधून तुम्हांला लोकांना अँडिशनल पाणी देता आले असते. त्यामुळे पाणी टंचाई झाली. आज पुन्हा वॉटर शॉटेज आहे. पुन्हा ३५ एम.एल.डी. बाबत आम्ही काय बोलावे. ३५ एम.एल.डी. ची टेक्नॉलॉजी जर तुम्ही आणली ही पोजिशन आहे. ही स्कीम आहे. ह्याच्यामध्ये ही ही कामे आम्ही करणार आहोत तर ते ३५ एम.एल.डी. मला स्वर्गातल्या पन्या नाचतात तसेच वाटतेय. त्याच्यामध्ये काय नक्की होणार आहे आणि किती पाणी मिळणार आहे आम्ही पाणी मिळाले म्हणून बॉबळलो त्यांनी म्हणाले अडीच कोटी रु. भरायला तुम्ही आम्हांला परवानगी दिली नाही म्हणून तेही आम्हांला बोलले. अडीच कोटी रु. देवूनही झाले आणि त्याच्यातून पाण्याचा काय पत्ता नाही. याच्यावर तुम्हांला कुठेतरी सिरीयसनेस घ्यावे लागेल. आपण बजेट केले पण बजेट करताना आम्ही नविन योजनेचा काहीही विचार केला नाही. या शहराला फार मोठी विजन देणार लोक आहेत. जे.एन.यू.आर.ए.एम. खाली आम्ही मोठमोठ्या योजना राबवतोय आणि शहरात फक्त पाणी आहे ८६ एम.एल.डी., ३५ एम.एल.डी चा ठिकाणा नाही. गॅरंटी नाही आणि भविष्यकाळात कुठली योजना राबवण्याची आमची मानसिकता नाही. आमची मानसिकता होईल तेव्हा आम्ही योजना राबवू. जेव्हा आम्ही ती योजना तयार करू आणि तेव्हा त्याला बजेटिंग प्रोव्हीजन करून एस्टीमेट करू. बजेटिंग करू नंतर लोन सेक्यूर करू आणि त्यानंतर ते काम चालू होणार आहे. तोपर्यंत या १५ वर्षांमध्ये शहराचे काय होणार आहे ते सांगता येत नाही म्हणून फारच स्फोटक परिस्थिती आता तरी गावामध्ये आहे. आजच्या परिस्थितीला आपण जर एकट्याने मिरारोड भागातून फिरलात, तुमच्याकडे पाणी आहे का? कोणाकडे पाणी असेल तर त्याने मला सांगावे. येथे जेवढे नगरसेवक आहेत त्यांनी प्रामाणिकपणे सांगावे की आमच्याकडे रोज पाणी येते. बुधवारचा दिवस सोडा.

उमा सपार :-

५० तासाला पाणी येते तेही प्रेशर नाही. ही परिस्थिती झाली आहे. लोक तर इतके संतापलेले आहेत की ते म्हणतात. तुम्ही नगरसेवक निवडून येउन करता तरी काय? आम्ही त्यांना काय जवाब द्यायचा? आणि पैशाचे बिल तर बरोबर घेतात. पाण्याला बिलकूल प्रेशर नाही.

(सभागृहात गोंधळ)

ज्योत्सना हसनाळे :-

यासाठी अर्धा तास वाढवला आहे का? आजची सभा बंद करा आणि एक दिवस नंतर घ्या.

प्रफुल्ल पाटील :-

मा. आयुक्त साहेब एक गोष्ट इतकी महत्त्वाची आहे आणि सरळ स्पष्ट आहे की जेव्हा ८६ एम.एल.डी. पाणी आले तेव्हा शहरामध्ये सर्वांना पाणी मिळत होते. ३५ एम.एल.डी. पाणी मंजूर झाले. प्रयत्न केले. हे सगळं झाले आहे. आता हे काम फक्त प्रशासनावर आहे की प्रशासनाने किती फास्ट करायचे आहे. ठिक आहे आम्ही पुशअप करू. तुम्हांला मदत करू. पण माझे म्हणणे असे आहे की

लक्ष्मण जंगम :-

हे प्रशासनाला बरोबर चालवतच नाही. नुसतेच भांडण करतात.

प्रफुल्ल पाटील :-

८६ एम.एल.डी. पाणी जेव्हा या शहरात येत होते. गेल्या वर्षापर्यंत सगळीकडे पाणी व्यवस्थित होते. आज ही ८६ एम.एल.डी. पाणी येते मग सगळीकडे पाणी का नाही? व्हाय इट इज हॅपन? आय विल से यू बिकॉज ऑफ दी इललिगल क्रॉस कनेक्शन दॅट इललिगल क्रॉस कनेक्शन अप्लाइड ऑन दी मेन लाईन्स. तुम्ही बघा तो जेसलपार्कला येणारी ५०० एम.एम. ची लाईन जेसलपार्कमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम कधी होता? आप बोला होगा तो. एक साल पहिले तक नहीं था। जेसलपार्कमध्ये येणारी साडे पाचशे एम.एम. ची पाईप लाईन नवघर येथील ई.एस.आर. पासून सुरु होते. नवघरच्या ई.एस.आर. ला ७७० एम.एम.च्या पाईप लाईनमधून पाणी पुरवठा होता. ती पाईप कनकिया पासून आलेली आहे. तेथून ती नवघरच्या ई.एस.आर. ला जोडलेली आहे. नवघरच्या ई.एस.आर. पासून ५५० एम.एम.ची पाईप लाईन जेसलपार्क पर्यंत गेली आहे. जेसलपार्कच्या बाउन्ड्री लाईनमध्ये ५०० एम.एम. ची पाईप लाईन आहे. त्याठिकाणी गेल्या काही वर्षात अशी कामे झाली आहेत की ५५० एम.एम.च्या पाईप लाईनवर ४०० एम.एम.च्या पाईप लाईनचे क्रॉस कनेक्शन मेन लाईनवर केले. आता जे बोलले गेले की त्याच्यानंतर आम्ही कॅपिटल वर्क्स केले. काय केले? भांडवली गुंतवणूक केली तर कसली तर मेन मेन लाईनवर मोठ्यामोठ्या लाईन जोडून इकडचे पाणी तिकडे आणि तिकडचे पाणी इकडे. ह्याच्या ताटातले माझ्या ताटात माझ्या ताटातले ह्याच्या ताटात. म्हणून या शहरामध्ये गरज अबाहे ती हायड्रोलिक इंजिनिअरची. याशहरामध्ये पाणी पुरवठ्यामध्ये या स्कीमवर काम केले. तेव्हा सायमलटेनयसली पॅरलली ठाणे महानगरपालिकेची १०० एम.एल.डी. ची स्कीम चालू होती. त्या स्कीमवरती श्री. वाकोडे नावाचे इंजिनिअर काम करत होते. मी त्यांना अनेक वेळा पाहिले आहे आणि त्यांनी ही मला अनेक वेळा पाहिले. ते जेव्हा आपल्या महापालिकेमध्ये आले तेव्हा आम्हांला हायसे वाटले. आता कुठे तरी कामे होतील आणि आपल्याकडे काय हे आकर्षण आहे. कुठे इंजिनिअर ज्या भागात येतात, ज्या डिपार्टमेंटला येतात ते डिपार्टमेंट सोडून पहिले बांधकामकडे धावतात. सकाळी उठावे तर बांधकामामध्ये माझी ट्रान्सफर कशी होईल. मला माहित नाही. श्री. वाकोडे यांना इंटररेस्ट होता की आणखीन कोणाला इंटररेस्ट होता. श्री. वाकोडे बांधकाम विभागामध्ये गेले. श्री. बारकुंड साहेब काय कमी आहेत अशातला भाग नाही. पण जे प्रॅक्टिकली काम करणारे लोक आहेत ते जर तुम्ही हलवून इकडे तिकडे कराल. व्हाय पॉलीटीकल इंटरफेअरन्स शुल्ड बी देअर. जेव्हा हे प्रशासनाच्या कामामध्ये पॉलीटीकल इंटरफेअर जरा ही नको आणि माझी तुम्हांला विनंती आहे की तुम्ही ताबडतोब हायड्रोलिक इंजिनिअर एम.जी.पी. कडून प्रतिनियुक्तीवर घ्या. ज्या ज्या पाईप लाईन टाकतात. उदा. श्री. चंद्रकांत वैती साहेब आपल्याकडे निवेदन घेवून आले की, आम्हाला ह्या एरियाला पाणी द्यायचे आहे. आपल्याला द्यायला खुशी वाटते. कारण आपण आयुक्त म्हणून या लोकांची सेवा करायला आला आहात. त्यांना खुशी वाटते की, लोकांना पाणी मिळेल. पण आमचे इंजिनिअर काय करतात. ओके ठिक आहे. तुमची लाईन सेक्शन. लाईन कशाल सेक्शन करायची तर तुमची तिथे दिडशे एम.एम. ची पाईप लाईन असेल त्याला पुढे १०० एम.एल.डी. दुसरी जोडायची. त्या १०० ला आणखीन पुढे १०० जोडायचे. अशा १००-१०० च्या लाईन वाढवून लॅथ वाढल्यानंतर तुमचे प्रेशर मेन्टेन होणार आहे का? गोल्डन नेस्टच्या रस्त्याला मा. महापौर साहेब तुमचाच फोन आला होता. त्याठिकाणी अजूनपर्यंत काम थांबलेले आहे. अशा पध्दतीने निर्णय का होतात? एखाद्या पाईप लाईनला एक्सटेन्शन करायचे आहे. एखाद्या वसाहतीला तुम्हांला पाणी द्यायचे आहे तर त्या वसाहतीच्या जवळपास असलेल्या पाईप लाईनमध्ये किती हायड्रोलिक प्रेशरने पाणी आहे. खरोखर त्याला पुढे लाईन जोडल्यानंतर पुढच्या वसाहतीला पाणी मिळणार आहे का? झाले, श्री. वैती साहेब तुमच्याकडे डेलिगेशन घेवून आले. त्यांना पाणी मिळाले आणि श्री. खान साहेबांच्या वॉर्डातले पाणी डायव्हर्ट झाले? म्हणजे त्यांनाही पूर्ण नाही ह्यांना हा पूर्ण नाही अशापध्दतीने विषम प्रमाणामध्ये हा पाणी पुरवठा सुरु झाल्यामुळे भाईदरमध्ये पाणी नाही. हे मेन कारण आहे आणि ह्याच्यावर आपण लगेच उपाययोजना करा.

चंद्रकांत वैती :-

पाण्यावर शहरामध्ये साधारणपणे २४ हजार कनेक्शन आहेत आणि ह्या आत्ताच्या बजेटप्रमाणे ५ हजार रु. आपण जर धरले तर साधारणपणे नविन अडीच हजार कनेक्शन आपण लावणार आहोत. एकूण बजेटची परिस्थिती पाहता प्रॅक्टिकल बजेट आपल्याला साधारणपणे २०० करोड रु. चे मिळणार आहे. जे आपण ३९३ करोड रुपये पकडलेले आहेत. आजची आकडेवारी पाहिली तर आपण ४०० करोड रु. च्या पुढे गेलेलो आहोत. ४०० करोड रु. मध्ये प्रॅक्टिकली आपल्याकडे २०० करोड रु. उपलब्ध होते. बजेट फुगवण्यामागे प्रशासनाचे धोरण थोडेसे वेगळे दिसते. मी सुरुवातीला आस्थापनेचा खर्च वाचला. हा आस्थापना खर्च कमी दिसावा म्हणजे बजेट फुगवण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. असा माझा प्रशासनावर स्पष्ट आरोप आहे. आस्थापना खर्चामध्ये स्थायी, अस्थायी कर्मचाऱ्यांचे पगार, वाहन, वाहन प्रतिपूर्ती भत्ता, फर्निचर, देखभाल दुरुस्ती, स्टेशनरी या सगळ्या गोष्टींचा आयुक्त, उपायुक्त अधिकारी यांचे निवृत्ती वेतन, दूरध्वनीचे बिल या सगळ्या गोष्टींचा समावेश होतोय आणि इतर सर्व किरकोळ खर्च. हा आस्थापनेचा खर्च कमी दिसावा आणि या लोकांना आम्ही जेव्हा नगरविकास खात्याकडे तक्रार केली तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांना ह्यांनी काय औषध दिले, कुठली गोळी दिली ते माहित नाही पण त्यांनी मला पत्र पाठवलय की आपल्या तक्रारीमध्ये तसे विशेष काय तथ्य सापडलेले नाही. माझ्याकडे गेल्या १० वर्षांची आकडेवारी आहे त्यानुसार मी तक्रार करणार आहे. अजून एक सांगतोय की पेट्रोलवर, इंधनावर १ करोड २१ लाख रु.चे साधारणपणे खर्च दाखवलेला आहे. एवढा पेट्रोल, डिझेलवर खर्च दाखवलेला आहे. वरून वाहन प्रतिपूर्ती भत्तावर आपण खर्च करत आहोत. आपल्याकडे वाहन भाड्याने घेतलेली आहेत. या खर्चामध्ये आपण नियंत्रण आणले तर निश्चितपणे आपण काही गोष्टी अॅगजस्ट करू शकू.

ओमप्रकाश अग्रवाल :-

मा. महापौर साहेब ज्यापद्धतीने आता बोलले गेले की पाणी तर आमच्या भाईदर पश्चिमेला एकही बिल्लिंग बांधलेली नाही. देना बँक ते स्टेशन. पण आज पूर्ण भाईदर पश्चिमेमध्ये पाण्याची शॉटेज झालेली आहे. दुसरा विषय सुदामा टाकीचेही असेच आहे म्हणून.

लक्ष्मण जंगम :-

भाईदर वेस्टला ब्रीज बनवले नाही का? ब्रीजच्या येथे केवढ्या बिल्लिंग झाल्या आहेत.

मॉरस रॉड्रीक्स :-

इतना खर्च करते हे। जमा बाजू मे कुछ बताओ।

ओमप्रकाश अग्रवाल :-

सभापती साहेब आपने जो भी हमको निवेदन किया इंधन में जिसमें जिसमें कम किया।

मॉरस रॉड्रीक्स :-

मै. मा. महापौर साहब को बोल रहा हूँ। सीधी सी बात करो, अपना जो जमाखर्च है वह बताओ।

अनिल सावंत :-

मा. महापौर साहेब पान क्र. ३७ विशेष स्वच्छता कर १ करोड १० लाख रु. दाखवलेले आहे. ते माझ्या मते चुकीचे आहे. कारण प्रशासनाचा ६ टक्के कराचा ठराव पास झालेला होता आणि मला वाटते ह्यांनी १३ टक्के पकडलेले आहे. त्याचा खुलासा व्हावा. विशेष स्वच्छता कर सृष्टी, शांतीनगर आणि जेसलपार्क या तीनच कॉम्प्लेक्सला लागतोय आणि उद्या संपूर्ण शहरामध्ये भूयारी नाले योजना जर झाली तर त्यांना सर्व शहराला लावला लागेल आणि १३ टक्के जे लावलेले आहे ते चुकीचे आहे. जमा ६ टक्के प्रमाणे व्हायला पाहिजे आणि खर्चाच्या बाजूला ही तेवढाच पकडावा.

प्रफुल्ल पाटील :-

साडे १२ टक्के जेसलपार्कला लावला होता. त्याच्यानंतर मा. महासभेने ६ टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पण जेव्हा आयुक्त साहेबांना मी विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की आम्हांला असे कर कमी करता येत नाही काय आहे ते स्पष्ट सांगा.

मदन उदित नारायण सिंह :-

मग मा. महासभेमध्ये रुलिंग कसे काय दिले? जर तसे करता येत नसेल तर महासभेत रुलिंग देताना तसा विचार का केला नाही आणि मा. महासभेत रुलिंग का दिले? म्हणजे आपण असा निर्णय देवून महासभेची फसवाफसवी करता का?

अनिल सावंत :-

मा. महासभेचा आणि मा. स्थायी समितीचा ६ टक्के चा ठराव आहे.

अजित पाटील :-

मा. पिठासिन अधिकारी यांच्या परवानगीने बोलतो, सन्मा. सदस्य अनिल सावंत यांनी मुद्दा उपस्थित केला. त्याप्रमाणे या संदर्भामध्ये शांती नगर आणि जेसलपार्क. तर जेसलपार्क भुमिगत गटार योजना नगरपालिकेच्या काळामध्ये नगरपालिकेने ताब्यात घेतली होती. त्यावेळेला नगरपालिकेने येणारा खर्च विचारात घेवून मालमत्ता धारकावर १३ टक्के दराने स्वच्छता कर लावलेला होता. त्यानंतर २००६ साली शांती नगर सृष्टी कॉम्प्लेक्स नगरपालिकेने ताब्यात घेतले त्यानंतर नगरपालिकेला त्याकामी होणारा खर्च विचारात घेता नगरपालिकेने खर्चाच्या अनुषंगाने मालमत्ता करावर १३टक्के दराने विशेष स्वच्छता कर लावावा असा प्रस्ताव मा.

महासभेसमोर सादर केलेला होता. त्यानंतर मा. महासभेने त्या संदर्भामध्ये १३ टक्के ऐवजी ६ टक्के लागू करावा असा ठराव पारित केला. या संदर्भामध्ये प्रशासनाची टिपणी १३ टक्के असल्याकारणाने मा. महासभेचा ठराव मा. आयुक्त साहेबांकडे कार्यवाहीकरिता सादर केला असता आयुक्त साहेबांनी महानगरपालिकेचा याच्यामध्ये नुकसान होत असल्याकारणाने ठराव विखंडीत करण्याकरिता नगरविकास खात्याकडे सादर केलेला आहे. दरम्यानच्या काळात आयुक्त साहेबांनी १३ टक्के प्रमाणे बिल काढण्याचे निर्देश दिल्याप्रमाणे १३ टक्केची बिले संबंधितांना बजावण्यात आलेली आहे. हा ठराव विखंडीत करण्याकरिता शासनाकडे पाठवलेला आहे.

अनिल सावंत :-

शासनाकडे ठराव विखंडीत करण्याकरिता तुम्ही पाठवला आणि तो ६ टक्के नी तो ठराव पास झालेला आहे. तुम्हाला शासनाकडून काही उत्तर आले आहे का?

अजित पाटील :-

अजूनपर्यंत उत्तर आलेले नाही.

अनिल सावंत :-

तोपर्यंत तुम्ही १३ टक्के कसे काय लावू शकता?

एस. ए. खान :-

शासनाकडून काय उत्तर आले नाही मग का लावले?

चंद्रकांत वैती :-

सभागृहाचा युनॅनिमस ठराव होता. बहुमताने झाला होता. त्याच्यात कोणाचा विरोध नव्हता मग तुम्ही ६ टक्के लावले पाहिजे होते. शासनाकडे तुम्ही जेव्हा विखंडनाकरिता तो ठराव पाठविला. तत्कालिन आयुक्त श्री. सुदामराव गायकवाड यांनी एकच काम केले आणि तेही वाईटाचे केले. लोकांना त्या प्रकरणात फूकट त्रास दिला. आपण शासनाकडे पाठविल्यानंतर तेथून मंजूर होवून येईपर्यंत तुम्ही कसे काय १३ टक्के ने करता? त्या ठरावाला आम्ही शासन नरवरीत फॉलो करतोय त्याच्यामध्ये आम्ही ६ टक्के करून आणणार. पण तुम्ही स्वतःच्या मर्जीने १३ टक्के ने कसे काय बिल करता?

एस. ए. खान :-

एकतर पहिले तुम्ही उशिरा बिल पाठविता त्याच्यानंतर एका दिवसाने पुन्हा बिल पाठविले.

चंद्रकांत मोदी :-

मा. महापौर साहेब, यह जो ज्यादा बिल भेजा है इसलिए लोग बिल भरते नहीं है। और फिर वह उधर लाईन कट करनेके लिए पहुँच जाते हैं।

अनिल सावंत :-

आयुक्त साहेब, मा. महापौर साहेब या विशेष स्वच्छता कराबद्दल १३ टक्केने पाठवलेला आहे. लोकांमध्ये फार असंतोष आहे तर माझी अशी सुचना आहे की, ६ टक्के दरानेच बिलींग करावे आणि खर्चाची बाजूही तुम्ही ६ टक्के दरानेच धरा.

मा. महापौर :-

१ करोड २५ लाख रु. मागच्या वर्षी प्रोव्हिजन केली होती आणि आपल्याकडून फक्त २२ लाख रु. वसुली आहे तर १ करोड रु. कॅरी फॉरवर्ड करायचे आहे का?

चंद्रकांत वैती :-

५० टक्केनेच करावे लागणार?

मा. महापौर :-

५० टक्के चा विषय नाही. मागच्यावर्षी १.२५ एवढी प्रोव्हिजन होती व २२ लाख रु. वसुली आहे तर १ करोड २३ लाख रु. पेंडींग असेल ना.

अनिल सावंत :-

१३ टक्के दराने लावल्यावर लोक भरत नाही.

मा. महापौर :-

आपण जरी अर्धे बोलतात तरी ६० लाख रु. वसुलीचे बाकी आहे.

अनिल सावंत :-

ते त्यांना विचारा की, प्रॅक्टिकल डिफिकल्टी काय येते?

मा. महापौर :-

फॉरवर्ड व्हायला पाहिजे.

अजित पाटील :-

टॅक्समध्ये झाले.

मा. महापौर :-

टॅक्समध्ये कसे फॉरवर्ड होणार? एकावेळेला तुम्ही टॅक्समध्ये फॉरवर्ड करता आणि येथे बोलता की, फॉरवर्ड होणार नाही.

अनिल सावंत :-

मा. महापौर साहेब, याच्यावर रूलिंग द्या.

मा. महापौर :-

आता ते करता येणार नाही. शासनाला जे पाठविले आहे ते येवू द्या. अन्यथा आपण त्याच्यावर फेरविचार करून निर्णय घेवू या.

अनिल सावंत :-

साहेब, शासनाचा निर्णय आलेला नाही.

मा. महापौर :-

आता काय निर्णय घेता येणार नाही.

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ४०, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सन २००७-०८ चे सुधारित व २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकास मान्यता देणेबाबत. (मा. स्थायी समिती सभा दि. २९/०२/२००८ नुसार शिफारस केलेले प्रकरण क्र. ५७), प्रकरण क्र. ४१, मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे सन २००७-०८ चे सुधारित व २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकास मान्यता देणेबाबत. (मा. स्थायी समिती सभा दि. २९/०२/२००८ नुसार शिफारस केलेले प्रकरण क्र. ५८), प्रकरण क्र. ४२, मिरा भाईंदर महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाचे सन २००७-०८ चे सुधारित व २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकास मान्यता देणेबाबत. (मा. स्थायी समिती सभा दि. २९/०२/२००८ नुसार शिफारस केलेले प्रकरण क्र. ५९).

प्रफुल्ल पाटील :-

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सन २००७-०८ चे सुधारीत व सन २००८-०९ च्या मुळ अंदाजपत्रकाबाबतचे विवरण पत्र, अहवाल, मा. स्थायी समिती ठराव क्र. ४४ दि. २९/०२/२००८ विचारात घेउन सविस्तर चर्चा करून मा. सदस्याचे सुचनेनुसार शासनाकडून मिळालेले रस्ता अनुदान, मे. रिलायन्स, महानगर गॅस, एमटीएनएल, रिलायन्स एनर्जी यांचेकडून रस्ता नुकसान भरपाई पोटी मिळालेली रु. ५ कोटी रक्कम रस्ते दुरुस्ती देखभाल यासाठी वाढीव खर्च या सुचनेसह व आवश्यक त्या दुरुस्तीसह सन २००७-०८ चे सुधारीत व सन २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकास ही मा. महासभा मंजुरी देत आहे. सुधारीत व मुळ अंदाजपत्रकाचा तपशिल पुढीलप्रमाणे.

सन २००७-०८ चे सुधारीत अंदाज व सन २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रक (आकडे लाखात)

तपशिल	२००७-०८ (सुधारीत अंदाज)	२००८-०९ (मुळ अंदाज)
अंदाजपत्रक "अ"+ "ब"+ "क"+ वृक्षप्राधिकरण एकूण जमा	३४९०४.९५	४०३४६.४९
अंदाजपत्रक "अ"+ "ब"+ "क"+ वृक्षप्राधिकरण एकूण खर्च	३४२२७.६८	४०३४०.५९
अखेरची शिल्लक	६७७.२७	५.९०

भगवती शर्मा :-

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

या ठरावामध्ये जी जे एन यु आर ए एम ची सुचना समाविष्ट करून घ्यायची आहे का?

चंद्रकांत वैती :-

होय.

मा. महापौर :-

त्याच्यातून वगळून घ्यावे लागेल.

चंद्रकांत वैती :-

त्याच्यातून वगळलेले. त्याला वेगळा ठराव घ्यायची गरज नाही. ते आपणच ठरवलेले आहे.

मा. महापौर :-

ठिक आहे. सन्मा. सदस्यांची सुचना समाविष्ट करून घेण्यात यावी.

मदन उदितनारायण सिंग :-

मा. महापौर साहेब, जो ठराव मांडण्यात आलेला आहे त्याच्यात आमची सुचना कनसिडर करण्यात यावी.

मा. महापौर :-

सन्मा. सदस्य आपली सुचना त्या ठरावात समाविष्ट करण्यात येत आहे.

प्रकरण क्र. ४० :

मा. स्थायी समिती सभेने शिफारस केलेल्या मिरा भाईदर महानगरपालिकेचे सन २००७-०८ चे सुधारीत व सन २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकास मान्यता देणेबाबत.

ठराव क्र. ३६ :-

मिरा भाईदर महानगरपालिकेच्या सन २००७-०८ चे सुधारीत व सन २००८-०९ च्या मुळ अंदाजपत्रकाबाबतचे विवरण पत्र, अहवाल, मा. स्थायी समिती ठराव क्र. ४४ दि. २९/०२/२००८ विचारात घेउन सविस्तर चर्चा करुन मा. सदस्याचे सुचनेनुसार शासनाकडून मिळालेले रस्ता अनुदान, मे. रिलायन्स, महानगर गॅस, एमटीएनएल, रिलायन्स एनर्जी यांचेकडून रस्ता नुकसान भरपाई पोटी मिळालेली रु. ५ कोटी रक्कम रस्ते दुरुस्ती देखभाल यासाठी वाढीव खर्च या सुचनेसह व आवश्यक त्या दुरुस्तीसह सन २००७-०८ चे सुधारीत व सन २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकास ही मा. महासभा मंजुरी देत आहे. सुधारीत व मुळ अंदाजपत्रकाचा तपशिल पुढीलप्रमाणे.

सन २००७-०८ चे सुधारीत अंदाज व सन २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रक (आकडे लाखात)

तपशिल	२००७-०८ (सुधारीत अंदाज)	२००८-०९ (मुळ अंदाज)
अंदाजपत्रक "अ"+ "ब"+ "क"+ वृक्षप्राधिकरण एकूण जमा	३४९०४.९५	४०३४६.४९
अंदाजपत्रक "अ"+ "ब"+ "क"+ वृक्षप्राधिकरण एकूण खर्च	३४२२७.६८	४०३४०.५९
अखेरची शिल्लक	६७७.२७	५.९०

सुचक :- श्री. प्रफुल्ल का. पाटील

अनुमोदक :- श्री. भगवती शर्मा

ठराव सर्वानुमते मंजुर

सही/-

महापौर

मिरा भाईदर महानगरपालिका

भगवती शर्मा :-

मिरा भाईदर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे सन २००७-०८ चे सुधारीत व सन २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकाबाबत कार्यालयीन विवरणपत्रे, अहवाल, मा. स्थायी समिती ठराव क्र. ४५ दि. २९/०२/२००८ विचारात घेउन मा. सदस्यांच्या सुचनेसह व दुरुस्तीसह सन २००७-०८ चे सुधारीत व सन २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकास ही मा. महासभा मंजुरी देत आहे. मुळ अंदाजपत्रकाचा तपशिल पुढीलप्रमाणे.

उत्पन्न	"ब" अंदाजपत्रक	१४२६.५०	२००८-०९	खर्च	"ब" अंदाजपत्रक	१५००.५०
	"अ" अंदाजपत्रक	७५.००			अखेरची शिल्लक	१.००
	हस्तांतरण				एकूण	१५०१.५०
	एकूण	१५०१.५०				

सय्यद नुरजहाँ नझर हुसैन :-

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

प्रकरण क्र. ४१ :-

मिरा भाईदर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे सन २००७-०८ चे सुधारीत व २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकास मान्यता देणेबाबत. (मा. स्थायी समिती सभा दि. २९/०२/२००८ नुसार शिफारस केलेले प्रकरण क्र. ५८)

ठराव क्र. ३७ :-

मिरा भाईदर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे सन २००७-०८ चे सुधारीत व सन २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकाबाबत कार्यालयीन विवरणपत्रे, अहवाल, मा. स्थायी समिती ठराव क्र. ४५ दि. २९/०२/२००८ विचारात घेउन मा. सदस्यांच्या सुचनेसह व दुरुस्तीसह सन २००७-०८ चे सुधारीत व सन २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकास ही मा. महासभा मंजुरी देत आहे. मुळ अंदाजपत्रकाचा तपशिल पुढीलप्रमाणे.

उत्पन्न	"ब" अंदाजपत्रक	१४२६.५०	२००८-०९	खर्च	"ब" अंदाजपत्रक	१५००.५०
	"अ" अंदाजपत्रक	७५.००			अखेरची शिल्लक	१.००
	हस्तांतरण				एकूण	१५०१.५०
	एकूण	१५०१.५०				

सुचक :- श्री. भगवती शर्मा

अनुमोदक :- श्रीम. सय्यद नुरजहाँ नझर हुसैन
ठराव सर्वानुमते मंजुरसही/-
महापौर

मिरा भाईदर महानगरपालिका

जयंत पाटील :-

मिरा भाईदर महानगरपालिका वृक्षप्राधिकरण समिती सन २००७-०८ चे सुधारीत व सन २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकाबाबत कार्यालयीन विवरणपत्रे, अहवाल, मा. स्थायी समिती ठराव क्र. ४६ दि. २९/०२/२००८ विचारात घेउन मा. सदस्यांच्या सुचनेसह व दुरुस्तीसह सन २००७-०८ चे सुधारीत व सन २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकास ही मा. महासभा मंजुरी देत आहे. मुळ अंदाजपत्रकाचा तपशिल पुढीलप्रमाणे.

उत्पन्न	वृक्षप्राधिकरण	१९४.५०	२००८-०९	खर्च	वृक्षप्राधिकरण	२९९.५०
	“अ” अंदाजपत्रक	१०६.००			अखेरची	१.००
	हस्तांतरण				शिल्लक	
	एकूण	३००.५०			एकूण	३००.५०

शानु गोहिल :-

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

प्रकरण क्र. ४२ :-

मिरा भाईदर महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाचे सन २००७-०८ चे सुधारीत व २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकास मान्यता देणेबाबत. (मा. स्थायी समिती सभा दि. २९/०२/२००८ नुसार शिफारस केलेले प्रकरण क्र. ५९)

ठराव क्र. ३८ :-

मिरा भाईदर महानगरपालिका वृक्षप्राधिकरण समिती सन २००७-०८ चे सुधारीत व सन २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकाबाबत कार्यालयीन विवरणपत्रे, अहवाल, मा. स्थायी समिती ठराव क्र. ४६ दि. २९/०२/२००८ विचारात घेउन मा. सदस्यांच्या सुचनेसह व दुरुस्तीसह सन २००७-०८ चे सुधारीत व सन २००८-०९ चे मुळ अंदाजपत्रकास ही मा. महासभा मंजुरी देत आहे. मुळ अंदाजपत्रकाचा तपशिल पुढीलप्रमाणे.

उत्पन्न	वृक्षप्राधिकरण	१९४.५०	२००८-०९	खर्च	वृक्षप्राधिकरण	२९९.५०
	“अ” अंदाजपत्रक	१०६.००			अखेरची	१.००
	हस्तांतरण				शिल्लक	
	एकूण	३००.५०			एकूण	३००.५०

सुचक :- श्री. जयंत पाटील

अनुमोदक :- श्रीम. शानु गोहिल

ठराव सर्वानुमते मंजुर

सही/-
महापौर

मिरा भाईदर महानगरपालिका

मिलन म्हात्रे :-

मा. महापौर साहेब, ह्या अंदाजपत्रकामध्ये खालील ठरावाचा समावेश करावा. (१) भाईदर (प.) टेंभा हॉस्पिटल इमारत बांधणे. (२) भाईदर (पूर्व) व (पश्चिम) यांना जोडणारा सब वे बांधणे करणेकरिता सन २००८-०९ या वर्षात पुरेशी तरतुद करणे.

मिरा भाईदर महानगरपालिकेने (१) भाईदर (प.) टेंभा हॉस्पिटल इमारत बांधणे. (२) भाईदर (पूर्व) व (पश्चिम) यांना जोडणारा जेसलपार्क येथील सब वे बांधणे व मिरारोड व भाईदर स्टेशन दरम्यान रेल्वे खाली कल्वर्ट बांधणे या कामाकरिता महापालिकेच्या निधीतून सन २००८-०९ या वर्षात पुरेशी तरतुद केल्याने सदर दोन्ही कामे JNNURM अंतर्गत तयार केलेल्या शहर विकास आराखड्यातून (CDP) तून वगळण्यात यावे तसेच दोन्ही कामांच्या तातडीने निविदा मागविण्यात याव्यात.

मदन उदितनारायण सिंग :-

या ठरावास माझे अनुमोदन आहे.

ठराव क्र. ३८अ :-

मिरा भाईदर महानगरपालिकेने (१) भाईदर (प.) टेंभा हॉस्पिटल इमारत बांधणे. (२) भाईदर (पूर्व) व (पश्चिम) यांना जोडणारा जेसलपार्क येथील सब वे बांधणे व मिरारोड व भाईदर स्टेशन दरम्यान रेल्वे खाली कल्वर्ट बांधणे या कामाकरिता महापालिकेच्या निधीतून सन २००८-०९ या वर्षात पुरेशी तरतुद केल्याने सदर

दोन्ही कामे JNNURM अंतर्गत तयार केलेल्या शहर विकास आराखड्यातून (CDP) तून वगळण्यात यावे तसेच दोन्ही कामांच्या तातडीने निविदा मागविण्यात याव्यात.

सुचक :- श्री. मिलन म्हात्रे

अनुमोदक :- श्री. मदन उदितनारायण सिंग

ठराव सर्वानुमते मंजूर

ठराव वाचून कायम करण्यात आला

सही/-

महापौर

मिरा भाईदर महानगरपालिका

प्रफुल्ल पाटील :-

मा. महापौर साहेब, मा. उपमहापौर साहेब, मा. स्थायी समितीचे सभापती व मा. आयुक्त सचिव, नगरसचिव, सर्व प्रशासकिय अधिकारी आजच्या अंदाजपत्रकावर चांगली चर्चा घडवून आणली. चांगले विश्लेषण केले. स्पष्टीकरण चांगले केले. हे बजेट यशस्वी करण्याकरिता खास करून प्रशासन प्रयत्न करेल. आयुक्त साहेब योग्यवेळी योग्य ते निर्देश देतील अशी अपेक्षा करून आम्हा सर्व सदस्यांतर्फे याच बरोबर आपणा सर्वांचे त्याच बरोबर सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेते यांचे मी अभिनंदन करतो.

मा. आयुक्त :-

मी कालच ज्वाईट झालो आणि आज प्रथम बजेट आहे. पण मी सर्वांचे आभार मानने माझे कर्तव्य समजतो. माझा एक महिन्याचा अभ्यासाचा कालावधी आपल्यामुळे वाचलेला आहे आणि मला पहिल्याच दिवशी ए टू झेड विषयावर प्रत्यक्षात शहराचे जनतेचे आपल्यामार्फत प्रश्न कळालेले आहेत आणि अदरवाईज मी माझा एच.ओ.डी. ची मिटींग घेत चार दिवस बसलो असतो तरी मला कितपत खरी माहिती मिळाली असती किंवा खोटी माहिती मिळाली असती हे माहित नाही. म्हणून मी आपल्या समक्ष सांगू इच्छितो की, माझा ज्वाईट होण्याचा मुहुर्त खरच चांगला होता ही माहिती मिळण्याच्या दृष्टीकोनातून असे मी समजेल मी आपणा सर्वांना होळीच्या, गुड फ्रायडेच्या, धुलिवंदनाच्या शुभेच्छा देतो आणि आताच मा. प्रफुल्ल पाटील साहेबांनी व्यक्त केल्याप्रमाणे हा बजेट शक्य तो काटकसरीच्या धोरणातून आणि तरी जनतेच्या फायद्याच्या दृष्टीकोनातून व्यवस्थित राबविण्यात येईल याची ग्वाही देतो. धन्यवाद.

मा. महापौर :-

आजच्या यासभेला उपस्थित सर्व पदाधिकारी, सन्मा. सदस्य, सन्मा. सदस्या, अधिकारी वर्ग, आयुक्त साहेब, उपायुक्त साहेब समोर उपस्थित सर्व पत्रकार बंधु आणि मिरा भाईदर शहराचे रहिवासी सर्व प्रथम मी सर्वा सन्मा. सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांना चांगल्या तऱ्हेने बजेटवर चर्चा केली. सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यावर व्यवस्थित खुलासा केलेला आहे आणि पॉईंट टू पॉईंट एक एक विषयावर सर्वांना या पुर्ण सभागृहाला माहिती दिली आहे. तर मनापासून या सभागृहाला मी धन्यवाद देतो आणि येणाऱ्या होळी, गुडफ्रायडे व ईदची सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. तसेच तिन्ही ठराव सर्वानुमते मंजूर व सन्मा. सदस्य मदन सिंग यांनी जी सुचना मांडली आहे ती समाविष्ट करून घेत आहे. जे एन यु आर ए एम मधून भुयारी गटार आणि हॉस्पिटल वगळण्यात यावे.

प्रफुल्ल पाटील :-

सुचना सर्वांची आहे.

मा. महापौर :-

आपण सर्व सदस्यांनी केलेल्या सुचना समाविष्ट करण्यात येत आहे.

नगरसचिव :-

सर्वांनी राष्ट्रगीता साठी उभे रहायचे आहे.

(जन गण मन या राष्ट्रगीताने सभेचा समारोप करण्यात आला.)

सभा संपल्याची वेळ :- सायं. ७.३० वा.

सही/-

महापौर

मिरा भाईदर महानगरपालिका

नगरसचिव

मिरा भाईदर महानगरपालिका